

**TEXT FLY
WITHIN THE
BOOK ONLY**

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_194831

UNIVERSAL
LIBRARY

ISMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. ^M 335 Acc No. M
K 29T 325.

मध्य, अरुणाचल प्रदेश.

जंगल विभाग, इलाहाबाद.

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. ^M 335

Accession No. M 325

Author K 297
Ch. m. s. 2, n. 2. s. i. h.

Title निर्गमन व प्रवृत्तियाँ

This book should be returned on or before the date last marked below.

LIBRARY

गोहर ग्रंथमाला प्रकाशन १ लें

तिरंगी नवमतवाद

Post Graduate Library
College of Arts and Commerce

लेखक

नरसिंह चिंतामण केळकर

१९३७


किंमत दहा आणे

प्रकाशक
मनोहर महादेव केळकर
मनोहर ग्रंथमाला
१९६।३३ सदाशिव, पुणे



मुद्रक
वि. गं. केतकर
महाराष्ट्र मुद्रणशाळा छापखान
६२४ सदाशिव, पुणे

अनुक्रमणिका



१	केवळ प्रास्ताविक	1
२	कांहीं आक्षेप व उत्तरें	७
३	थोडेसें हेतुसंशोधन	१४
४	कांही शब्दांचा अर्थ	२०
५	साध्यसाधन विचार	२९
६	कम्यूनिसमचा पूर्वतिहास (१)	३६
७	कम्यूनिसमचा पूर्वतिहास (२)	४४
८	कम्यूनिसमचा पूर्वतिहास (३)	५२
९	कम्यूनिस्ट राज्यपद्धति	५८
१०	कम्यूनिस्ट रशियांतील अंतर्व्यवस्था	६५
११	रशियांतील आर्थिक अंतर्व्यवस्था (१)	७२
१२	रशियांतील आर्थिक अंतर्व्यवस्था (२)	७९
१३	रशियांतील समाजस्थिति (१)	८६
१४	रशियांतील समाजस्थिति (२)	९३
१५	कम्यूनिस्ट हा असा असतो !	१०१
१६	प्रयोग साधणार की फसणार ?	११०
१७	जातां थोडी चर्चा	११७
१८	राज्यसंस्थाविषयक खरे ध्येय कोणतें ?	१२५
१९	आर्थिक व्यवहार व व्यक्तिस्वातंत्र्य	१३२
२०	मालकी हक्काचा विकास	१३९
२१	रशियांत खरा साम्यवाद आहे का ?	१४८

पुणे अ. वि. गृहाचा खुलासा

श्री. तात्यासाहेब केळकर यांनीं केसरींतून “ तिरंगी नवमतवादाची चर्चा ” ही लेखमाला लिहून प्रसिद्ध केली. त्याच वेळीं त्या लेखमालेचें महत्त्व सार्वत्रिक मान्य झालें होतें. जे नवे नवे वाद समाजांत उत्पन्न होत आहेत त्यांची इतकी बारीक व इतक्या सोप्या भाषेंत छाननी इतरत्र क्वचितच पाहावयास मिळेल. म्हणून सदर लेखमाला पुस्तकरूपानें प्रसिद्ध केल्यास वाचकांस ती उपयुक्त वाटेल व हा विषय समजून घेणारांस त्याचा फार चांगला उपयोग होईल असें वाटल्यावरून आम्ही ती पुस्तकरूपानें प्रसिद्ध करण्याची तयारी दर्शवितांच तीस श्री. तात्यासाहेब केळकरांनी मोठ्या आनंदानें मान्यता दिली याबद्दल आम्ही श्री. तात्यासाहेब केळकरांचे फार आभारी आहों.

श्री. तात्यासाहेब केळकरांनीं खास संस्थेकरतां लिहून दिलेले ‘ तरुण हिंदू नागरिक ’ हें पुस्तक “ तुभ्यमिदं न मम ” अशा स्वरूपानें दिलें. म्हणजे त्या पुस्तकाचे सर्व हक्क संस्थेस अर्पण केले आहेत. त्याच पद्धतीनें हेंहि पुस्तक त्यांनीं पुणे अ. वि. गृहास सर्वस्वीं अर्पण केलेलें असून त्याच्य कोणत्याहि भाषेंत कितीहि आवृत्ती काढण्याचा अधिकार संस्थेचा आहे. तथापि या पुस्तकाची फक्त मराठी प्रथमावृत्ति प्रकाशित करण्याचा अधिकार आम्ही श्री. तात्यासाहेबांचे पुतळे श्री. मनोहर महादेव केळकर यांस दिला असून त्याप्रमाणें सदर पुस्तकाची प्रथम मराठी आवृत्ति त्यांन आपल्या मालेतर्फे प्रसिद्ध केली आहे.

विद्याभवन, ई२४ सदाशिव, }
पुणे, ता. ११।३७ }

वि. गं. केतकर
व्यवस्थापक पुणे अनाथ विद्यार्थी गृह.

प्रकाशकाचे दोन शब्द

‘समाजसत्तावाद’ ‘साम्यवाद’ वगैरे विविध नांवांनी ओळखले जाणारे पण मुख्यतः कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर कमीजास्त प्रमाणांत आधारलेले विचारप्रवाह जगाच्या इतर भागांप्रमाणे हिंदुस्थानांतहि पसरत आहेत व गेल्या पांचसहा वर्षांत महाराष्ट्रांत हे विचार अनेक रीतींनी अनेकांच्या थोड्यावढ्या परिचयाचे झाले आहेत यांत शंका नाही. नव-विचारांची लाट कुठल्याहि काळांत साहजिकपणेच नव्या दमाच्या तरुण पिढीचीं मनं भासून टाकते आणि याच न्यायाने बुद्धिमंत महाराष्ट्रांत देखील मार्क्सवाद गेल्या अवघ्या पांचसहा वर्षांत तरुण पिढीपुरता तरी हां हां म्हणतां पसरला. परंतु या विचारसरणीच्या प्रचाराचीं साधनें म्हणजे कुठें कुठें असणारीं Study Circles आणि इंग्रजी पुस्तके, हीं बहुजनसमाजाच्या आंवाक्यांतलीं नसल्याने ज्या समाजाचे वकीलपत्र या वादाने तले आहे तो समाजच काय पण इंग्रजी न जाणणारा मध्यम स्थितीतील जनसमाजहि या वाबतींत अगदींच अनभिज्ञ राहिला आहे. आतां कदाचित् कोणी असा आक्षेप घेईल कीं, व्याख्यानांनीं कांहींच का प्रचार झाला नसेल ? त्याला उत्तर हेंच कीं प्रचाराकरितां दिलेल्या व्याख्यानांनीं एकादा विचार लोकांच्या गळीं तितका नीट उतरत नाही. व्याख्यानाच्या हाकेनें जाग येईल पण त्यामुळे कुठल्याहि विचाराचे त्यांतून माजवादासारख्या अगदीं नवीन विचाराचे आकलन समाजाला नीटपणे घडिलेच असें नव्हे. शिवाय कुठलीहि गोष्ट बोलण्यापेक्षां लिहिण्याचा प्रसंग आला म्हणजे कुठलाहि विचार तोलून मापून पाहिला जातो. आणि या टीनें या विषयावर सुबोध पुस्तके लिहिणे जरूरच होतें.

मरासरी दीड वर्षांपूर्वी कांहीं साम्यवादी विचारसरणीच्या पुरस्कृत्यांचे संबंधी कांहीं मद्यांवर विचार ऐकण्याचा व त्यांजवरोवर प्रसंगोपात्त चर्चा रण्याचा योग आला असतां “तुम्ही मंडळींनीं या विषयावर सुबोध भाषेत लिहून आपले विचार जनतेपुढें मांडावेत” अशी सूचना तात्यासाहेबांनीं

त्या वेळीं अनेक वेळां केली. पुढें या विषयाचा स्वतः निरनिराळे ग्रंथ वाचून त्यांनीं व्यासंग केला आणि केसरीच्या वाचकांकरितां स्वतः या विषयावर लेखमाला सुरू केली. ती आज आम्ही पुस्तकरूपानें एकत्र छापून प्रसिद्ध करित आहोंत.

या लेखमालेला 'तिरंगी नवमतवाद' हें नांव देण्याचा लेखकाचा हेतू त्यांनीं आरंभीच्या लेखांत दिलाच आहे; आणि तात्यासाहेबांच्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें अतिव्याप्ति, अव्याप्तीचे दोष शक्य तितके टाळून समाजवादाच्या दोन्ही बाजू मांडल्यामुळें हा विषय काय आहे तो कळावयाची वाचकांची उत्तम सोय झालेली आहे. जोंपर्यंत सगळ्यांना इंग्रजी वाचतां येत नाहीं, व ज्यांना येतें त्यांना वेळेच्या अगर पैशाच्या अभावीं सगळीं पुस्तकें वाचणें शक्य नसतें, तोंपर्यंत अधिकारी ग्रंथांच्या आधारांनें लिहिलेली व दोन्ही बाजू मांडणारी असली लेखमाला एक मोठी अडचण तरी दूर करूं शकेल. अशा एखाद्या पुस्तकाच्या अभावीं मार्क्सझझम, बूज्झर्वा लेबर, सोव्हिएट हिस्टॉरिकल इंटरप्रिटेशन वगैरे शब्द रोज कानांवरून जात असूनहि त्यांचा उलगडा होत नाहीं. गॉर्कीच्या उत्सवाच्या जाहिराती वाचूनहि गॉर्की हें काय असतें ? फळ असतें कीं फूल असतें यासंबंधीहि बहुजनसमाज अडाणीच राहतो, तो प्रसंग तरी अशा पुस्तकांमुळें टळूं शकेल.

मनोहर ग्रंथमालेतर्फें प्रसिद्ध होणारें हें पहिलें पुस्तक आहे. महाराष्ट्राच्या आवडत्या अशा दुसऱ्या एका ग्रंथकाराचें एक पुस्तक लवकरच आमचें दुसरें प्रकाशन म्हणून प्रसिद्ध होईल. महाराष्ट्र जनतेला मनोहर ग्रंथमालेची सेवा आवडेल अशी आमची खात्री आहे.

पुणें, ता. १४/१२/३६

मनोहर महादेव केळकर

तिरंगी नवमतवाद

१. केवळ प्रास्ताविक

परवां माझा एक स्नेही सहज म्हणाला—“ काय पीडा पाहा ! दर नव्या पिढीला एखादा नवा वाद रंगत असतो. हल्लींच्या पिढीला सोशियललिङ्गम—कम्यूनलिङ्गमच्या वादाला देवानें वरदान दिलेलें दिसतें. देव झाले तरी थोडे कलहप्रिय नाहीत हो ! वास्तविक युगपरिवर्तन व्हावयाचें तर त्यांनींच सत्य सरळ सांगून टाकावें म्हणजे मनुष्यकलह वांचेल. हा तिरंगी नवमतवादच घ्या ना. भावी युगांत त्याचा अवतार होणार तर देवांनीं स्पष्टच सांगून टाकावें कीं, ‘ बावांतो ! सोशियललिङ्गम-कम्यूनलिङ्गम हाच नवा आर्थिक व सामाजिक युगधर्म आहे. मुकाट्यानें त्याला स्वीकारण्याची तयारी करा पाहूं. भांडूं नका. ’ ज्या देवाला अशा क्रांत्या घडवून आणण्याची शक्ति आहे त्याला त्यांची वर्दी देण्याचीही शक्ति खास आहे ! पण त्या शक्तीचा उपयोग देव करील तर ना ! मग त्यांचें कलहप्रिय हें वर्णन सार्थ कसें होईल ? ”

मी म्हणालों, “ पण देवानें ही वर्दी हिंदुस्थानाला द्यावयाची तर ती कशी द्यावी म्हणतोस ? ”

तो म्हणाला, “ मला खालीलप्रमाणें कल्पना करण्यांत मौज वाटते. भावी काळांत उत्पात होणार हें दर्शविण्याकरितां धूमकेतूचा उदय देव करवितो ! पण त्याऐवजीं त्यानें यापुढें आकाशलेख व आकाशवाणी यांचा उपयोग करावा. धूमकेतू पुष्कळ वेळां अस्पष्ट असतो; अवेळींही उगवतो. माणसें झोंपेंत असतात. कोण उठून तो पाहणार ? ज्योतिषी मुद्दाम दुर्बिणी लावून पाहतात ; पण श्रद्धालू माणसें तो दिसला तरी डोळ्यांवर हात

घरतात. शेंडे नक्षत्राकडे भाणसानें डोळेझांक केली म्हणून तें उगवावयाचें, किंवा लोकांच्या समजुतीप्रमाणें आपला वाईट गुण करावयाचें, थोडेंच राहतें म्हणा ! उलट पाहण्याची इच्छा आहे त्याला सुद्धा तें हटकून चांगलें स्पष्ट दिसत नाहीं. मनुष्याला भविष्यज्ञान करविण्याचे हे मार्ग देवानें आतां टाकून दिले पाहिजेत. त्याच्या अस्तित्वाविषयी शंका घेणें ज्या मानानें अधिक, त्या मानानें तें पटकून देण्याचे उपायही देवानें अधिक परिणामकारक व प्रभावी असे योजावयाम लागलें पाहिजे ना ! ”

“ मग ऐकूं दे तरी आपली योजना देवाला काय सुचवावयाची आहे ती ! ” मीं विचारलें.

माझा मित्र म्हणाला, “ आकाशांत इंद्रधनुष्य उगवतें त्याप्रमाणें, सर्व जग पाहील अशा मोठ्या अक्षरांची कमानदार भव्य रंगीबेरंगी जाहिरात देवानें दररोज दिवसा व रात्रीं लावून, सोशियालिझम-कम्युनिझमचें सत्य काय आहे, हें जगाला कांहीं दिवस सांगावें. घोघर रेडियोचीं ध्वनियंत्रें बसविलीं गेलीं आहेत त्यांतून रोज ठरल्या वेळीं या सत्याचा उपदेश सुरू व्हावा, व त्या वेळीं इतर सर्व गाणें बजावणें ऐकूं यायचें बंद व्हावें. ज्या गरिबांच्या घरीं रेडियो बसविले नसतील त्यांच्या घरांना वळचणी तरी खास आहेत. त्यांचा उपयोग रेडियोसारखा देवानें करावा. ज्यांना घरें नाहीत, जे उघड्यावर पडून राहतात, त्यांची वळचण आकाश हीच ! म्हणून त्यांना तेथून संदेश ऐकूं यावे. उद्यां गणपतिउत्सव सुरू होतील, तेव्हां गणपतीनें आपल्या शुंडामुखानें सत्य जाहीर करावें, उगाच एर भाकड वक्त्यांचीं व्याख्यानें कशाला हवीं ? आणि इतकें उघड बोलायचें नसेल तर, देवळांत भक्त भजक येतात तेव्हां गाभाऱ्यांतील सिंहनादाचा उपयोग यौच कामाकडे करावा. ”

त्यावर मी म्हणालों, “ तुझी कल्पना मोठी रम्य आहे खरी. पण देव म्हणतो, मला भौतिक सृष्टिसाधन आवडत नाहीं. शेंडे नक्षत्र विचारें अहेतुक अकल्पित उगवतें व त्याचा उगीच भलताच अर्थ लोक करतात. मी रक्ताचे पाऊस पाडीत नाहीं. मी संदेश सांगण्याकडे कोल्ह्यांच्या हुकी-हुकीचा उपयोग कधीं करीत नाहीं. मनुष्याशीं बोलण्याचें, त्यांना सत्य सांगण्याचें, एकच साधन अधिकृत असें मीं हल्लीं ठेवलें आहे. तें स्वतः

मनुष्याची बुद्धि, विचारशक्ति व विवेकशक्ति. तेंच माझे तारायंत्र. तोच माझा टेलिफोन. तोच माझा रेडियो. तोच माझा फोनोग्राफ. माणसानें माझा संदेश ऐकण्याकरितां, असल्या भौतिक यंत्राकडे कान लांब करून बसण्यापेक्षां. फक्त आपल्या बुद्धीवरचे पट खोलावे. म्हणजे त्याला माझे संदेश ऐकू येतील. ग्रहण हें कुठें दिसतें, कुठें दिसत नाहीं; तसा माझा दिव्य बुद्धिसंदेश कुठें ऐकू येईल, कुठें ऐकू येणार नाहीं असें होणार नाहीं. तो प्रत्येक मनुष्य ऐकू शकेल. मात्र त्यानें मुद्दाम बुद्धीच्या कानांत बोळे घालू नयेत किंवा आपलें स्वतःचें तोंड समजून दुसऱ्याच्या तोंडाशीं कान देऊं नये.”

यावर माझा मित्र म्हणाला, “कीव येते विचान्या माणसाची. सोशियालिझम म्हटलें कीं कोण पण भितात !”

मी म्हणालों, “कोठें झालें तरी असेंच आहे. लोक कोणतेंहि नवें सत्य मनानें समजून घेण्याऐवजीं त्याच्या नुसत्या नामोच्चारांनंच भितात! ज्याचा अर्थ कळत नाहीं तें जसें पवित्र, त्याप्रमाणें ज्याचा अर्थ कळत नाहीं तें भयंकर, असाही मनुष्यानें मनाशीं संकेत केलेला दिसतो. रानांत प्रत्यक्ष वाघ न दिसतां ‘वाघ’ असा नुसता शब्द उच्चारला तरी कांहीं लोक भितात. तसेंच सोशियालिझम-कम्युनिझमचें झालें आहे. एखाद्या भरल्या सभेंत नुसता ‘साप’ असा शब्द कोणी उच्चारण्याचा अवकाश ! कीं सगळी सभा उधळते. आणि बुजऱ्या बैलांचें खिल्लार सैरावैरा धांवावें तसें लोक वाट सांगडेल तिकडे पळू लागतात. तसें सोशियालिझम-कम्युनिझम या शब्दांचें झालें आहे पूर्वीं ‘स्वदेशी’ किंवा ‘टिळक’ या शब्दांचा परिणाम सरकारी अधिकाऱ्यांवर होई, तसा आतां सोशियालिझम-कम्युनिझम या शब्दांचा जनतेवर होऊं लागला आहे ! सोशियालिस्ट-कम्युनिस्ट हीं सदरें सरकारनें मनानें गुन्हेगार जातींच्या यादींत घातलीं आहेत, तर लोकसमजांत ते दोन शब्द शिव्यांसारखे झाले आहेत. ”

माझा मित्र म्हणाला, “लोकांचा हा दोष खराच. पण या बनावटींत स्वतः सोशियालिस्ट व कम्युनिस्ट या लोकांचाही दोष नाहीं असें मात्र नाहीं. किंबहुना या प्रकरणीं अनिष्ट प्राप्तींन त्यांचा वाटा अर्ध्याहून अधिक आहे, असें मी म्हणेन. वास्तविक ज्या लोकांना आपला सिद्धांत जनतेला पटवून द्यायचा असतो त्यांच्यावरच, तो विनाकारण अप्रिय न होऊं देण्याची खबर-

दारी घेण्याची जबाबदारी असते. पण येथे पाहावे तों साराच उलटा प्रकार ! 'विनाकारण' हा शब्द मीं जाणूनबुजून योजला आहे. कारण हे लोक कांहीं कांहीं बाबतींत थोडी अधिक सावधगिरी घेतील तर त्यांना व त्यांच्या शिकवणीला निष्कारण येणारी अप्रियता टळेल. हे लोक केवळ आपला वेष व भाषा यांनींच अर्धे रान उठवतात. मतप्रतिपादनाच्या हक्काविषयी पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह धरणे अगदीं रास्त. पण वेष, भाषा आणि कांहींसा आचारही, यांच्या बाबतींत 'लोकविरोध' असेल तें हटकून करणे ही त्यांची सांप्रदायिक रीतच होऊन बसली आहे ! रामदास म्हणतात, "वेष असावा बावळा । परि अंतरीं नाना कळा ।" पण येथे पाहावे तों त्यांच्या अगदीं उलट प्रकार होतो. कम्यूनिझमला सकृत् दर्शनींच लोकांना भिण्याचें मुख्य कारण तिचा खाजगी धनसंपत्तीवरील हल्ला. पण त्याच्याच जोडीचें दुसरें कारण हें कीं, हा हल्ला यशस्वी करावयाचा तर तोही पाशवी शक्तीच्या बळावर करण्याची कम्यूनिस्टांची धमकी."

गोष्ट कांहीं अंशीं खरी आहे. दरवडे आपणाला लुटणे पुरवेल. पण फिरून लूट करावयाची ती स्वतःला निर्भय स्थितोत करतां यावी म्हणून लुटीनंतर लुटला गेलेल्यानें मोकटाट धावत, पळत, व आरडतओरडत जाऊन गांव जागा करून आपल्या मागे लावूं नये म्हणून, दरवडेखोर आधीं त्याचें हातपाय कांपणार किंवा खूनही करणार. ही अत्याचाराची भीतीही जमस धरावी लागते.

पण समजा उद्यां शांततावादी, अनत्याचारवादी महात्मा गांधींनीं जर या कल्पना भावी सुधारणेचे सिद्धांत म्हणून लोकांपुढें मांडले तर ते इतकेसे बिचकावयाचे नाहीत. तसेंच स्वतः गांधी नव्हेत पण दुसरा कोणी साधा माणूस, डोक्यावर गांधी टोपी, गळ्यांत वैष्णव सांप्रदायी तुळसीमाला, आणि हातांत सूत काढावयाची चाती घेऊन वरील सिद्धांताचा प्रचार करण्यास निघाला तरीदेखील लोक भिणार नाहीत. पण सोशियालिस्ट किंवा कम्यूनिस्ट लोकांच्या सिद्धांतापेक्षां त्यांच्या तोंडच्या भाषेला व आविर्भावांनाच लोक खरोखर अधिक भितात. कारण ही भाषा, खरेशास्त्र्यांच्या एका काव्यांतील "जाळिन, पोळिन, नाशिन, नेईन सर्व लया दाविन कोप कसा असतो मम भूवलया !" यासारखी असते. किंवा कविवर्य तांबे यांच्या

‘रुद्रास आह्वान’ या कवितेंतील “खणखणत शृंग ये, डमडमत डमरु ये” यासारखी असते !

सोशियालिझम-कम्युनिझम म्हणजे काय यांचे खरे ज्ञान करून घेतल्या-शिवाय लोक त्यांना भितात हा त्यांचा दोष असेल. पण हें खरें ज्ञान होण्याकरितां लागणारें स्पष्ट, साधें व सोदाहरण विवेचन, या नवमताचे प्रचारक तरी कोठें करतात ? आतां कदाचित् त्यांच्या-त्यांच्यांतच सिद्धांता-विषयीं एकमत झालेलें नाहीं हेंही एक कारण असेल. पण मतापादनाचे सिद्धांत स्पष्ट व रेखीव आंखीव न मांडल्यामुळें घोटाळा होतो, व त्यांत पाय अडखळतात, ही गोष्ट कांहीं खोटी नाहीं. या त्यांच्या शिकवणीत दाखल्या-करितां प्रायः कांहीं ठराविक परदेशाकडे अंगुलिनिर्देश करण्यांत येतो पण परक्यांच्यांतलें वाईट व भेसूर तेवढेंच पाहण्याकडे सामान्य लोकांनी प्रवृत्ति असते हें लक्षांत घेऊन, या नवमताच्या प्रचारकांनीं कोणतीही उपपत्ती किंवा सिद्धांत हिंदुस्थानचें उदाहरण घेऊन समजावून देण्याचा प्रयत्न करू नये. याला थोडी कल्पनाशक्ति चालवानी लागेल. पण या देशाच्या हितकारिणीचाच नवमतसिद्धांत सांगावयाचा तर या देशस्थितीच्या भाषेतच तो सांगणें प्राप्त नव्हे काय ?

आजकाल नवमतवाद व त्यांतल्या त्यांत सोशियालिझम-कम्युनिझम, हे शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. त्या शब्दांतच दर्शविल्याप्रमाणें त्या मताबद्दल वादही सुरू आहेत. वाद या शब्दाचा अगदीं शेवटचा रूढार्थ म्हणजे भांडणतंटा. तेथपर्यंतही या वादाची मजल गेली आहे. पण वाईट इतकेंच वाटतें कीं, नवमत या शब्दांत काय काय गोष्टी आहेत किंवा अवश्य येऊं शकतात याचा सूक्ष्म विचार झाल्याशिवायच प्रायः हें भांडण होत असतें.

कुलपी गोळ्याचा नुसता धक्का लागल्यानेंच युद्धांत शिपाई मरतो. कुलपी गोळा फुटल्यावर त्यांतून काय पदार्थ बाहेर पडतात हें कळण्यापर्यंत तो जिवंतच राहात नाहीं. त्याप्रमाणें नवमतवादांतील फेकाफेक उलटसुलट होत आहे. नवमतवाल्यांना वाटतें कीं, जुनीं पुराणीं सुप्रतिष्ठित मतें उराशीं बाळगणाऱ्या लोकांवर नवमत हा कुलपी शब्द फेकला गेला म्हणजे त्याच्या नुसत्या धक्क्यानें ते चकित होतील, चकितपणामुळें बलहीन होतील, आणि

मग त्या कुलपी गोळ्यांतील मते आपण त्यांना तपशीलवार सांगून पटवून देऊं. पहिली लढाई जिंकणें म्हणजे निम्में युद्ध जिंकणें ही रणनीतीच आहे.

पण त्याच्या उलट प्रतिपक्षानेंही याच रणनीतीचा जो प्रकार करून दाखवावा तो मात्र लोकांकडून होत नाही. हा प्रकार म्हणजे लोकांनीं नवमतवादांची अशी खात्री करून घ्यावी कीं, "तुमच्या या नवमतवादाच्या कुलपी गोळ्यानें धक्का खाऊन बेशुद्ध न होण्याचा आमचा निश्चय आहे. नवमतवाद म्हटला तरी असें त्यांत काय भयंकर आहे कीं त्याच्या नुसत्या नांवानें आम्हीं भ्यावें ? तुम्ही आम्हाला खूप बुजवू पाहाल. पण आम्ही बुजलो पाहिजे ना ? मनुष्य सावध नसतां कोणी त्याच्या दंडावर बुक्की मारली तर ती त्याला लागते. पण मनुष्य जेव्हां जाणूनबुजून दंड आवळून उभा राहतो तेव्हां, तो दंडावर बुक्क्या मारून घेणें हा एक प्रकारें खेळच करतो. या बुक्क्यांनीं उलट त्याच्या दंडाचे स्नायू घट्टच होतात. पिसें डकविलेलें चिंध्यांचें कोंबडें कोणी अंगावर फेंकलें तर त्याची चोच लागेल म्हणून भिऊं नये. तर, "येऊं दे कोंबडें अंगावर, त्याचीं पिसें उपटून काढून तें सोंग मी उघडकीस आणीन" असें म्हणावें. आणि नवमतवादाची तपशीलवार चर्चा जेव्हां पुढें आपण करूं तेव्हां हें दिसून येईल कीं, कृत्रिम कोंबड्याच्या अंगावरची पिसें जशीं तेव्हांच काढतां येतात तशींच नवमतवादांतील कांहीं कांहीं मते टिकणारीं नाहीत, चांगली असतील तीं टिकतील.

असो. दोष समजून सांगणाराचा किंवा समजून घेणाराचा यांपैकी कोणाचाही असला तरी. आज नवमतवादाची चर्चा निर्विकार होत नाही आणि प्रस्तुतचा लेख लिहिण्याचा माझा हेतु अशी निर्विकार चर्चा व्हावी इतकाच आहे.

ज्याला नवमतवाद म्हणतात, त्याला तूतं तरी पुष्कळसें सिद्धांतिक किंवा तात्त्विक स्वरूप आहे. त्याचा प्रत्यक्ष व्यवहार किंवा अंमल होणें ही गोष्ट घडावयाची तरी ती दूरची असून, त्यापूर्वीं अनेक कल्पनागम्य बिकट घटना घडून आल्या पाहिजेत. त्या घडून येतील तेव्हांच या नवमतवादांतील गुणांचा लाभ किंवा दोषांची हानि आपल्याला अनुभवावी लागेल. तूतं 'दिल्ली तो बहोत दूर है' असें म्हणतां येण्यासारखें आहे, तथापि त्या दिल्लीला जाण्याच्या मार्गावर आपण असल्याकारणानें, ती दिल्ली आज

कशी आहे, किंवा आपण पोहोंचूं तेव्हां कशी असेल, याची माहिती मिळविणें व त्या प्रवासाचे सुखद मार्ग कोणते याचा तपास करणें, हें आपलें पहिलें काम आहे. मात्र हें बोलणें शंकित मनाचें दिसलें तरी, नवमतवादाचा अवतार पुढें कांहीं अंशांनीं व कांहीं स्वरूपांत होणार व तो आपणाला स्वीकारावा लागणार, याविषयीं प्रस्तुत लेखकाला मुळींच शंका नाही. सर्वच जग व त्याबरोबर आपण हिंदुस्थानचे लोकही प्रवाहपतित आहेत प्रवाहाबरोबर वाहत जाऊं; ती कोणी प्रगति म्हणतील किंवा कोणी प्रतिगति म्हणतील, हें ज्याचें त्याचें मत झालें. वाहत जात असतां आपण योग्य तो प्रतिकारही करूंच. परंतु कालांतरानें हिंदी समाजाची आहे ही स्थिति टिकणार नाही, ती बदलेल. याविषयीं कोणाही विचारी मनाला शंका घेतां येणार नाही.

२. कांहीं आक्षेप व उत्तरें

नवीन उदयाला येऊं पाहणारे कांहीं सोशियालिस्ट व कम्यूनिस्ट कसे बोलतात व वागतात याचा उल्लेख मागें केला आहे. आणि ते नेहमीं देतात तें रशियाचें उदाहरणही किती भीतिप्रद वाटतें हें सांगावयास नको. पण कम्यूनिस्टांच्या भाषेच्या उग्रपणाचें प्रायश्चित्त तात्त्विक सिद्धांतांना लावणें योग्य नाही.

नवमतवाद्यांच्या तात्त्विक व व्यावहारिक कार्यक्रमाचें विवेचन पुढें करण्यांत येईलच. येथें इतकेंच सांगतों कीं, “ अत्याचार किंवा घातपात यांच्याशिवाय या नवमतवादांतील विचारक्रांति जनतेच्या पदरांत पडली तर ती आम्हांला नको ” असें मात्र हे नवमतवादी म्हणत नाहीत !

म. गांधी यांनी 'अहिंसा' व्रताचा प्रचार करतांना असें म्हटल्याचें स्मरतें कीं, " हिंसेनें मिळणारें स्वराज्यदेखील मी टाकून देईन. तो रुधिरप्रदिग्ध भोग पापी असून यशाला जाणारा नाही." पण नवमतवादी लोक 'हिंसे'चें स्तोम अशा हटवादानें माजवीत नाहीत. ते इतकेंच म्हणतात कीं, अहिंसेनें आमचें ध्येय सिद्धीला गेलें तर तें सोन्याहून पिवळें, तें आम्ही टाकणार नाहीं." पण मनुष्यस्वभाव जगभर कसा आहे, हातची सत्ता घालविण्याच्या वेळीं मनुष्य खळखळ कशी करतो, आणि दुसऱ्याला अत्याचारी म्हणत असतां स्वतः अत्याचार करण्याला तो किती तयार असतो, हें माहीत असल्यानें नवमतवादी इतकेंच म्हणतो कीं, " अहिंसेनें मिळालें तरी वाहवा, हिंसा करून मिळवावें लागलें तरी वाहवा. पण जें मिळवावयाचें ते मिळविण्याचा आमचा निश्चय मात्र अढळ आहे."

रशियांत घडलेल्या गोष्टींची आठवण हिंदुस्थानांतले लोक अजून विसरले नाहीत. पण ते असा विचार करीत नाहीत कीं पूर्वी जेव्हां राजसत्ता प्रबळ होती तेव्हां अत्याचार किती झाले? तसेंच लक्षावधी लोक नाहक बळी देणारें गेलें महायुद्ध हें कोणाच्या महत्त्वाकांक्षेमुळें झालें? राजे लोकांच्या कीं जनतेच्या? आज कम्यूनिझमच्या विरुद्ध लढाई करणाऱ्या हिटलरच्या राज्यांत किंवा मुसलोनीच्या राज्यांत जुलूम व अत्याचार हे काय थोडे होतात? गुलामगिरीच्या पूर्वीच्या युगांत मालकांनीं गुलामांना कसें काय वागविलें? हिंदुस्थानांतल्या आमच्या संस्थानांत काय स्थिति होती व आहेही! तात्पर्य, ज्यांच्या हाती राजसत्ता होती त्यांनीं ती राखण्याकरितां किंवा गाजविण्याकरितां जर अत्याचार केले, तर ज्यांना ती राजसत्ता मिळवावयाची ते "आम्ही शांततेचीच साधनें वापरूं" अशी शपथ कळी घेतील? "विषारी डांस गुलाबपाण्यानेंच मारूं, फिल्ट वापरणारच नाहीं," अशी कडक शपथ ते कां घेतील?

याचा आमचा अर्थ 'कम्यूनिस्टांचे अत्याचार समर्थनीय आहेत' असा मुळींच नाही! त्रिवार नाहीं नाहीं नाहीं! पण म्हणणें इतकें कीं सोशियालिस्ट-कम्यूनिस्ट यांच्या तत्त्वांचा व सिद्धांतांचा विचार करतांना, ते समजून घेतांना, त्यांच्या हातून घडणारे अत्याचार डोळ्यांपुढें आणून कोणीं आपली दृष्टि दूषित करूं नये. अत्याचारांना योग्य तीं नांवें ठेवीतच का

होईना पण, अर्थशास्त्र व समाजशास्त्र यांच्या निर्भेळ दृष्टीनें आणि जगाचा जुना इतिहास लक्षांत घेऊन, निदान त्यांच्या सिद्धांतांची छाननी करण्याला तयारी दर्शविणें हेंच न्यायाचें होईल. अशा निर्भेळ दृष्टीनें त्यांच्या सिद्धांतांतील दोष दाखविले जातील तेच खरे दोष. असे दोषही कांहीं थोडे नाहीत. आणि खरी वादभूमि या सिद्धांतांचे गुणावगुण व शक्याशक्यता हीच होय.

बरें, काँग्रेस क्रीडच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या दृष्टीनें, काँग्रेसनें व प्रत्येक काँग्रेसवाल्यानें, म्हणजे ज्याला परकी सत्ता या देशांत नको त्यानें, खालील-प्रमाणें मनाचें समाधान करून घेण्याला काय हरकत ? प्रथम देश स्वतंत्र केल्याशिवाय सोशियालिस्टांना-कम्युनिस्टांना आपली नवी योजना प्रस्थापित करतां येत नाही खास. मग आधीं हिंदुस्थानच्या लोकांना राजकीय स्वातंत्र्य तर मिळू दे, मग पाहतां येईल ! दशरथाला पुत्रशोकाचा शाप झाला तेव्हां तो म्हणाला असेल की, “ हा शाप नसून मला निपुत्रिकाला ही अर्धी अधिक इष्टापत्तीच आहे. आधी पुत्र होईल मग पुत्रशोक होईल ! ” मार्कडे-याच्या बापाला असाच शाप होता; पण पुढें ईश्वराच्या कृपेनें तो पूर्णायुषी झाला कीं नाही ? सावित्रीनें अल्पायुषी वर प्रथम स्वीकारून मग त्याला यमपाशांतून सोडविलाच कीं नाही ? तात्पर्य, भांडवलशाहींतल्याही, पण खऱ्या स्वातंत्र्यवादी लोकांना कम्युनिझमला आज सुरुवातीलाच हरकत घेण्याचें कारण दिसत नाहीं, गरिबांविषयीं तर बोलायलाच नको. त्यांना कम्युनिझम केव्हांही इष्टच ! पण त्यांनी देखील थोडी सबूर करावी. भांडवल-शाहीच्या मरणाआधीं तिचें सरण रचून सुतकी पोषाक धारण करूं नये.

सोशियालिझमच्या गुणदोषांची चर्चा करण्याला लागण्यापूर्वी सोशियालिझमचा प्रश्न इतका नेटाला लागण्याची कारणें काय आहेत याचा विचारकोणासही प्रथम करावा लागेल. आणि मग वाटेल तर त्यानें म्हणावें कीं, (१) हीं कारणें खरीं नाहींत. (२) त्यांना दुसरी बाजू आहे. (३) शिवाय कारणें खरी म्हटली तरी सोशियालिझम हाच खरा उपाय आहे असें ठरत नाहीं. त्यानें म्हणावें कीं (४) कारणें खरीं असून तीं नैसर्गिक असलीं तर त्यांचा परिहारही नैसर्गिक रीतीनें होऊं शकतो.

या चौथ्या उत्तरापुरतेंच प्रथम पाहूं. बाकिच्यांचा विचार थोडा

अधिक विस्तृत करावा लागेल. या चवथ्या उत्तराविषयी विरोधी पक्षाचे म्हणणे असे:—“सृष्टिक्रम दिसतो असाच आहे. आणि यांतील मुख्य तत्त्व म्हटलें म्हणजे प्रतिक्रियेचें. आजची स्थिति ही आज वाईट ठरो. पण ती प्रथम निर्माण होण्याला सुरुवात झाली तेव्हां प्रतिक्रियारूप सुधारणा म्हणूनच ती पुढें आली. मग आजच्या स्थितीत जर कांहीं दोषांची अतिशयोक्ति झाली असेल तर फिरून रीतीप्रमाणें त्या विरुद्धही प्रतिक्रिया होईलच. ती करणें हें देशादेशांतील प्रातिनिधिक व सत्ताधारी पार्लमेंट, विधिमंडळें, यांचें कामच आहे. सोशियालिस्टांनी हें काम त्या मंडळांकडून करवून घ्यावें. ”

पण याला सोशियालिस्ट-कम्युनिस्ट जें उत्तर देतात तें असें :—
“ हीं पार्लमेंट व विधिमंडळें आतां या सुधारणेच्या कामाला नालायक ठरलीं आहेत. त्यांचा साधा कार्यक्रम पाहिला तरी तो इतका विलंबाचा, जिकीरीचा व कंटाळवाणा असतो कीं कोणीही सुधारणावादी त्यापुढें हात टेकतो व म्हणून निराश होतो. विधिमंडळाचा कार्यक्रम म्हणजे कायद्याचीं बिलें पुढें आणणें, त्यांची सिलेक्ट कमिट्यांकडून चर्चा करणें, त्यांवर लोकमत अजमावणें, त्यांचे दुरुस्त मसुदे तयार करणें, त्यांची ठराविक दोनतीन काय असतील ती वाचणें होणें, विरोधी पक्षानें उभारलेल्या उपसूचनांची अरण्यें तोडणें, बहुमत मिळविणें, गफलत न होऊं देणें व शेवटी राजाची संमति मिळविणें—या चक्रव्युहांतून कोणतेंही खाजगी बिल शिरसलामत बाहेर पडणें अशक्य होतें. अनुकूल प्रयत्न करणारे बेदम होतात, उलट विरोध करणें ही एक कला किंवा खेळ ठरून विरोधक लोकांना तो पूर्णपणें रंगवितां येतो. ”

“अग्नि अशीं सुधारणेचीं बिलें स्वतः सरकारनेंच तयार करून मांडावीं म्हटलें तर तिकडूनही अडचण अशी कीं, सरकार हा एक शब्द झाला तरी प्रधानमंडळ हें दहाविसांचें मिळून बनलेलें असतें. त्यांच्यामध्ये तत्त्वाची, तपशिलाची व धोरणाची एकवाक्यता होईल तेव्हां तें स्वतःचें म्हणून बिल पुढें आणणार. पण हें होईतों दरम्यान दुसरेंच कांहीं तरी एखादें चित्ताकर्षक, चिंताजनक, किंवा घालमेलीचें परराष्ट्रीय राजकारण उपस्थित झालें म्हणजे, घरचा सर्व मामुली कारभार करण्यावर

प्रधान मंडळाची दिखाऊ हालचाल संपून जाते. आणि सर्व वेळ लक्ष व मुप्त कारवाया या पाहुण्या आगंतुकाच्या परामर्शकडे खर्च होतात. रस्त्यांतील एकादी ओरड किंवा हूल कानावर आली म्हणजे घरांतील सर्व मुलामाणसांना दटावून “ गप्प बसा रे ऐकू दे काय आहे तें ” असें म्हणून घुरघनी त्यांना थांबवितो. त्याप्रमाणें परराष्ट्रीय राजकारणाची ओरड किंवा हूल उठली की, देशाभिमानाच्या नांवाखाली प्रधानमंडळ आपल्या प्रतिपक्षालाही गप्प बसण्याविषयीं विनंति करते; व प्रतिपक्षीहि स्वतःला देशाभिमानी म्हणविणारे असल्यामुळें दाक्षिण्यबुद्धीनें त्यांना ती विनंति मान्य करावी लागते इतक्यांत प्रधानमंडळाचा एखाद्या बाबतींत पार्लमेंटरी पराभव झाला म्हणजे त्याला राजीनामा देण्याचें, व नवीन निवडणुका करविण्याचें, निमित्त सांपडतें. त्यामुळें एक नवीनच खळबळ उत्पन्न होऊन जुन्या प्रश्नांचे धागेदोरे सगळे तुटून जाऊन प्रयत्नानें ते पुन जोडावे लागतात.

“ प्रत्यक्ष नवीन निवडणुकीच न झाल्या तरी प्रधानमंडळाचा अधिकार खरोखरच कसा औटघटकेचा असतो हें परान्समध्ये आज अनेक वर्षे दिसून येतच आहे. आणि नव्या निवडणुकी म्हणजे नव्या सृष्टीची मुळापासून उत्पत्ति असा शास्त्रार्थ असला तरी, जी नवीन सृष्टिरचना नव्या निवडणुकीनंतर होते तीही ‘ धाता यथा पूर्व अकल्पयत् ’ या सूत्रानुरूपच होते. मजूरवर्ग कनिष्ठवर्ग यांना विलायतेंत मतदारसंघाच्या पटावर इतकें प्रचंड बहुमत आहे की, त्यांच्या वांट्याला पार्लमेंटांतील सुमारे दोनतृतीयांश जागा याव्या ! म्हणजे वाटेल तें करण्याला बहुमत कायमचें सिद्ध व्हावें ! पण युद्धानंतर या वर्गाला प्रधानपदाचा अधिकार व बहुमताचें पाठबळ एकदांच लाभलें व तेंही फार दिवस टिकलें नाही. या अशाच एका उलथापालथींत, हिंदुस्थानच्या राजकीय सुधारणांचें वांग्याचें भूत किंवा गणपतीचें माकड गोलमेज परिषदेंत कसें झालें, याचा अनुभव आलाच आहे. पण हिंदुस्थानचें नांव कोणीं घेतलें म्हणजे सर्व अनुदार पक्षांनीं एकवटून आवळून बसावें ही सोज्वळ सूचना जशी परिणामकारक ठरते, तशीच सोशियालिझम कम्युनिझम यांचें नांव, किंवा उलट हिटलर मुसलोनी यांच्या फॅसिझमचें नांव घेतल्याबरोबर वरील सूचनाही तशीच परिणामकारक होते, अशा

रीतीनें परराष्ट्रीय व साम्राज्यशाही राजकारणाच्या नगान्यापुढे राष्ट्रांतील आर्थिक, सामाजिक सुधारणेची टिमकी कोणासही ऐकू येईनाशी झाली आहे. सोशियालिझमचा प्रश्न आज नेटाला लागण्याचें खरें कारण हें आहे. ”

अशा रीतीनें, सामोपचारवादी—म्हणजे शांततेच्या मार्गनेंच आणि पार्लमेंटरी पद्धतीनें हव्या त्या सुधारणा राष्ट्रांत घडवून आणाव्या असें म्हणणाऱ्या—एकाच पक्षांतील दोन लोकांचें उलटसुलट म्हणणें काय हें सांगितलें. अर्थात् सामोपचाराची आशा सुटली म्हणजे बंड किंवा क्रांति हा उपाय कोणालाही सहज सुचतो. मग तो केव्हां व कसा अंमलांत यावयाचा तो येवो ! पण क्रांति म्हटली तरी प्रायः निला दोन तोंडें असतात. तीं दोन तोंडें विरुद्ध दिशेला वळलेलीं असतात. पण मौज ही कीं, दोहों-नाही एक गोष्ट समान साधारण असते, ती ही की, पार्लमेंटरी राज्य-पद्धतीला कुलूप लावून तिची किल्ली एका हातांत व धार लावलेली तरवार दुसऱ्या हातांत अशा झोटिंगशहाचा अवतार दुतांड्या क्रांतीतून उभा राहतो. “ सामाजिक, आर्थिक सुधारणा पार्लमेंटच्या हातून होत नाहीत म्हणून तिला बाजूला ठेवून जनतेच्या हिताकरितां एकतंत्री अंमल गाजवून त्या सुधारणा घडवून आणू या ” असें एकाचें म्हणणें ; आणि दुसऱ्याचें म्हणणें असें कीं, “ तुम्ही अशी क्रांति कराल तर तुमचा सारासार विचार सुटेल, तुम्ही शक्तिमदानें बेभान व्हाल, योग्य मर्यादांचें अतिक्रमण कराल, लोकांना हव्या त्या सुधारणा करून न थांबतां फार पुढें जाऊन लोकांना नकोत किंवा त्यांना पचणार नाहीत अशाही सुधारणा तुम्ही जुलमानें त्यांच्यावर लादाल, म्हणून आधींच खबरदारी घेऊन, जनतेच्या हिताकरितांच पण तिच्या हातचें पार्लमेंटरी कारभाराचें खेळणें तूर्त काढून घेऊन, एकतंत्री कारभार चालविण्याला झोटिंगशहा उभा करूं या. तुमचा सामोपचार सुटला तर आमचाही सुटेल. तुम्ही क्रांति करूं पाहाल तर आम्हीही उलट बाजूनें क्रांति करूं. कारण क्रियेला प्रतिक्रिया हेंच योग्य उत्तर ठरतें. ”

पण अशा या उत्तरप्रत्युत्तरांत, मूळच्या म्हणजे सोशियालिझमच्या रास्त गाऱ्यांच्याची कांहींच तड लागत नाही म्हणून क्रांति करणारे क्रांतीचा उद्योग काय करावयाचा तो करीत राहीनात का ? त्यांना कोण थांब-विणार ? पण तात्त्विक विचार करणें, योग्यायोग्य ठरविणें हें तुम्हां आम्हां

सामान्य माणसांना, म्हणजे ज्यांना कोणत्याच बाजूची क्रांति इष्ट वाटत नाही त्यांना साधतां येण्यासारखें आहे. रशियांत क्रांति झाली; आणि स्पेनमध्ये होऊं घातली आहे; पण इतक्यांतच उलट युरोपांतील सहा कोटी प्रजा या सबबीवर पार्लमेंटरी पद्धतीला मुकून झोटिंगशांच्या हातीं गेली आहे. परान्स आज शें-दीडशें वर्षे रिपब्लिक राज्यपद्धतीचा अंमल करीत असतां सोशियालिस्ट मताचें असें पहिलें प्रधानमंडळ यंदांच नुकतें कोठें तेंथें अधिकारारूढ झालें. विलायतेंत पार्लमेंटमध्ये विचारा एकच सच्चा कम्यूनिस्ट मॅक्सटन दिसतो, तर उलट पार्लमेंटबाहेर ओस्वाल्ड मॉस्लेसारखा एखादा फॅसिस्ट, फॅसिझमची घोषणा आतांच करूं लागला आहे.

क्रांतीची ही अशी स्थिति खुद्द इंग्लंडांतच असल्यामुळे, हिंदुस्थानांत क्रांति घडून येणार केव्हां व ती घडवून आणणार कोण याचा विचार करण्याचें आज कारणच नाही ! सोशियालिझम, कम्यूनिझम या शब्दांचा नुसता उच्चार हल्लीं कोठें हिंदुस्थानांत होऊं लागला आहे, तोंच एकीकडून सरकार व दुसरीकडून खुद्द काँग्रेसही त्या मताला विरोध करावयास पुढें आली आहे. अशा या झुजांतून सोशियालिझम-कम्यूनिझमचें मत म्हणजे वाढणार ! तें आपल्या देशांतील बहुसंख्य शेतकरी वर्गाला पटणार ! त्यांचे प्रतिनिधी काँग्रेसवाल्यांना जिंकणार ! किंवा अशस्त्र, सगस्त्र, निःशस्त्र, असे वंडाला उभे राहून क्रांति करणार ! स्वराज्य मिळवणार ! आज ज्याला खाजगी मालकीच्या सनातन संवधीमुठें टीवभर शेन-जमीनीचा तुकडा हा जो गळघांतल्या मंतरलेल्या सोन्याच्या ताईतासारखा वाटतो तो ताईत आमचा शेतकरी आपल्या हातानें तोडून फेकून देणार ! आणि कम्यूनिझमचें नवें क्रांतिकारक तत्त्वज्ञान पटवून घेऊन आर्थिक व्यवहारांत सामुदायिक समाजसत्ता निर्माण करणार ! ही गोष्ट कल्पनागम्य व प्रतिभारम्य असली तरी ती फार दूरची वाटत नाही काय ? ती घडून येण्यापूर्वी लोकमतांतील समुद्राच्या जागीं कोरडीं वाळवंटें आणि घाटमाथ्यावरील अरण्याच्या जागीं समुद्र व्हावे लागतील. अशा स्थितींत भावी अभाविताचा विचार करण्यापेक्षां जगांतल्या व हिंदुस्थानांतल्या सिद्ध आर्थिक स्थितीची चिकित्सा निर्विकार मनानें करणें हें जितकें सुलभ तितकें श्रेयस्करही ठरणार नाहीं काय ?

३. थोडेंसें हेतुसंशोधन

सोशियालिझमचा जन्म कशांत झाला असेल ? व्यक्तिस्वार्थात की परार्थबुद्धीत ? याचें उत्तर परार्थबुद्धीत असेंच दिलें पाहिजे. सोशियालिझम हें एक तत्त्वज्ञान आहे. समाजशास्त्रांतर्गत अर्थशास्त्रांतलें का होईना पण तें तत्त्वज्ञानच. आणि कोणत्याही तत्त्वज्ञानाचा जन्म कोणाही व्यक्तीच्या स्वार्थात झालेला तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत आढळत नाही.

अद्वैत खरें की द्वैत खरें कीं विशिष्टाद्वैत खरें ? याचें कोणतेंही उत्तर खरें ठरलें तरी त्यामुळें कोणाच्याही विशांतला एक रुपया जात नाही कीं येत नाही. जी गोष्ट तत्त्वज्ञानाची तीच भौतिक विज्ञानाची. सूर्य पृथ्वीभोंवतीं फिरतो, किंवा पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरते, यापैकी कोणतेंही खरें ठरलें तरी त्यापासून कृणाचा स्वार्थ साधला ? किंवा विघडला ? कदाचित् कोणी असें म्हणूं शकेल की, पृथ्वी ही सूर्याभोंवतीं फिरते असें ठरल्यानें पृथ्वीला कमीपणा येतो. म्हणजे पर्यायानें पृथ्वीवर राहणाऱ्या, आणि ईश्वराचे सर्वांत लाडके म्हणवून घेणाऱ्या आम्हां मानवांना कमीपणा येतो. पण येंचें स्वार्थाचा संबंध दिसला तरी त्या स्वार्थाची व्याप्ति पृथ्वीएवढी तरी मोठी खरी ! कोणच्या साडेतीन हात देहाएवढीच नव्हे !

आतां अर्थशास्त्रांतलें तत्त्वज्ञान मात्र कदाचित् इतकें निरपेक्ष म्हणतां येणार नाही. सूर्य पृथ्वीभोंवतीं फिरतो हें खरें किंवा खोटें ठरविण्यांत संपत्तीचा कांहींच संबंध येत नाही; पण आर्थिक मालमत्ता ही खाजगी हक्कानें उपभोगतां यावी कीं ती सर्व समाजाची ठरावी यांत प्रत्यक्ष संपत्तीचा संबंध येतो कीं नाही ? होय येतो, तरी पण लक्षांत ठेवा, कीं आपण अगदीं प्रथमच जो प्रश्न उपस्थित केला त्याचें उत्तर असेंच द्यावें लागतें कीं, सोशियालिझमचा संबंध संपत्तीशीं येत असला तरी तो वाद उपस्थित करणाऱ्या व्यक्तीच्या स्वार्थाशीं आलेला नाही.

पण यावर असें म्हणतां येईल कीं यांत प्रत्यक्ष व्यक्तिस्वार्थच नसला तर कदाचित् वर्गाचा स्वार्थ असेल. आणि ज्यांत वर्गाचा तरी स्वार्थ आहे

तें तत्त्वज्ञान अगदींच निरपेक्ष म्हणतां येणार नाहीं. वाङ्मयकलेसंबंधानें अपटन सिकलेअर म्हणतोच कीं नाहीं कीं, “ होमरचें इलियड काय किंवा वाल्मिकीचें रामायण काय. तीं काव्यें लिहिणारा वर्ग वरिष्ठ वर्गाचा वडेजाव करणारा होता. ” ती लिहिणाराला कोणा राज्यपदस्थ भांडवलशहानें किती रूपये बक्षीस किंवा किती गांव इनाम दिले याचा ठावठिकाणा सिकलेअरला लागलेला नाहीं. पण तो इतकें तरी म्हणणारच कीं, वरिष्ठ वर्गाच्या तेजोवलानें—ऐश्वर्यानें डोळे दिपून गेलेल्या भाटचारणांनी तीं काव्यें लिहिलेलीं आहेत. त्यांत राजवर्णनें खुलविण्याकरितां शब्दसंपात्त किती ओतली आहे ती पाहा! पण त्या काळींही गरीब व दरिद्री लोक व दास्यसंबंधांत जखडलेले मजूर होते त्यांच्या दुःखाचें—आपत्तीचें वर्णन करण्याकडे एक शब्द तरी खर्ची पडला आहे काय ?

पण सोशियालिझमचा पुरस्कार करणारांमध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक प्रकारचे बुद्धिमान लोक आजवर सामील झालेले आढळतील वर्गस्वार्थाचा आरोप लागू पडावयाचा तर केवळ गरिबांनींच गरिबांकरितां मागण्या केल्या असें दिसून यायला पाहिजे. पण तसें दिसून येत नाही. ‘ सोशियालिझम ’चा एक निंदास्पद अर्थ असा की, “ ज्यांच्याजवळ जें काहीं तरी आहे तें सर्व लुबाडून घ्यायचें व ज्याजवळ तें मुळींच नाहीं, किंवा असलेंच तर फार थोडें आहे, त्यांना तें फुकट वांटून द्यावयाचें ” हें जें तत्त्व त्याचें नांव सोशियालिझम ! पण असलें निंदास्पद वर्णन हें खऱ्या सत्यसंशोधनाचें फळ होऊं शकत नाहीं. कारण सोशियालिझमच्या इतिहासांत असेंही आढळतें कीं, कित्येक सुखवस्तु अशाही विचारवंतांनीं त्याचा पुरस्कार केला आहे, तर उलट कित्येक स्वतः दरिद्री असणाऱ्या विचारवंतांनीं त्याला विरोध केला आहे ! तत्त्वज्ञानाला व्यक्तिस्वार्थ किंवा वर्गस्वार्थ यांचा हेतु लावणें ही टीका ग्राम्य प्रकारची ठरेल.

रेमंड पोस्टगेट नांवाचा ग्रंथकार ‘ राज्यक्रांत्या कशा कराव्या ’ या पुस्तकांत म्हणतो —

“..... It is not to the individual interest of any one of the devoted and long suffering propagandists ; who keep the Socialist and trade union movements alive,

A'most any one of them could have done better for himself by turning his talents and energy to his own personal advancement. But socialism, the interest of the proletariat, has assumed for him the appearance of eternal truth, and he can do no other than struggle on its behalf."

[How to make a Revolution P. 31]

पंडित जवाहरलाल किंवा श्री. मसानी किंवा पटवर्धन बंधु हे सोशियालिझमचा पुरस्कार करतात ते कांहीं बेकार आहेत व त्यांची चूल खोळंबली आहे म्हणून नव्हे. पण त्याबरोबर आपण हेही म्हणावयास तयार झालें पाहिजे कीं, जर सर पुरुषोत्तमदास ठाकूरदास किंवा सर फिरोज सेठना किंवा श्री. वालचंद हिराचंद हे सोशियालिझमला विरोध करीत असतील तर, तोही स्वतःच्या व्यक्तिगत किंवा वर्गगत स्वार्थाच्या क्षुद्रबुद्धीनें नव्हे तर ते जेव्हां आपलें मत सांगतात तेव्हां एकंदरीनें समाजाचें हित व प्रगति लक्षांत घेऊनच स्वतःला वाटतें तें सांगतात, असें आपण कां न म्हणावें?

आज आपण सोशियालिझमचा पुरस्कार केला म्हणजे—फार काय संप केला सत्याग्रह केला म्हणजे—लगेच आपल्या पगारांत, रोजमुन्यांत वाढ होईल असें सामान्य गिरणमजूर व्यक्तीही समजत नाहीं आणि मजुरांचा वर्ग म्हणून असला तरी त्या वर्गापैकीं ज्यांचे खिशांत उद्यां या चळवळीनें चार पैसे अधिक पडतील अशा निश्चित व्यक्तिहि त्यांच्या डोळ्यांपुढें असत नाहीत.

उद्यां श्रीमंतांना सर्वस्वीं लुबाडलें आणि त्यांची सर्व संपत्ति गरिबांना मिळून वांटली, तरी प्रत्येक गरिबाच्या पदरांत किती अधिक द्रव्यसंपत्ति पडेल आणि ती त्याला किती दिवस पुरेल हा हिशोब सामान्य समजसपणा असणाऱ्या मजुराला भिकान्यालाही कळण्यासारखा आहे. सुप्रसिद्ध कोट्याधीश रॉकफेलर याची एक मौजेची गोष्ट सांगतात ती अशी. सन १८४८ च्या बंडांत एकदां रॉकफेलरला दोघां प्रशियन दरोडेखोरांनीं गांठलें, व "तुझ्याजवळ काय असेल नसेल तें दे नाहीं तर तुझा जीव घेतों" अशी धमकी दाखविली. त्यांची थोडी थट्टा करावी म्हणून हजरजबाबी रॉकफेलर त्यांना म्हणाला, 'तुम्ही हें मजजवळ कोणत्या हक्कानें मागतां?' दरोडेखोर

म्हणाले, 'आम्ही लटारू म्हणून मागत नाहीं. समाजांत गरीब आणि श्रीमंत असा भेद असणें न्यायाचें नाहीं. आम्ही मागतों तें सोशियालिझमच्या तत्त्वाच्या आधारानें.' रॉकफेलर म्हणाला, 'तर मग मी तुम्हांस मजजवळ या क्षणीं आहे तेवढेंच देऊन भागणार नाहीं. माझी म्हणून जितकी संपत्ति आहे तितकी सर्वंच्या सर्व मीं तुम्हांला देऊन टाकणें योग्य होईल. आणि सामाजिक न्यायाचीच गोष्ट सांगतां तर ती मी आनंदानें देईनही. पण तुम्हांला ती 'दिली तर तुम्ही तिचें काय कराल हें सांगा.' दरोडेखोरांनाही न्यायबुद्धीचा आविर्भाव आणूनच बोलणें प्राप्त झालें. ते म्हणाले, 'ती सर्व समाजाला वांटून टाकू; सर्वांचाच सारखा हिस्सा तींत आहे.' रॉकफेलर म्हणाला, 'ठीक आहे. मजजवळ सहा कोटी डॉलर आहेत. आपल्या देशांत लोकसंख्या किती आहे?' दरोडेखोर म्हणाले, 'तीन कोटी असें ऐकतों.' रॉकफेलर म्हणाला, 'बरोबर. हे सहा कोटी डॉलर तीन कोटी लोकांत वांटले तर प्रत्येकाला दोन दोन डॉलरच वांटणीला येतील कीं नाहीं? घ्या तर मग हे दोन दोन डॉलर तुम्हा एकेकाला म्हणजे तुमची वांटणी पुरी झाली. बाकीचे लोक मजकडे मागावयाला येतील तेव्हां त्यांचें देणें मग मी देऊन टाकीन.'

रॉकफेलरच्या खिशांत त्या वेळीं शें-पन्नास डॉलर तरी सहज असणार हें माहीत असतांही, रॉकफेलरचा हा युक्तिवाद ऐकून हे सोशियालिस्ट दरोडेखोर बहुधा निरुत्तर झाले असावेत. पण या प्रसंगीं प्रत्यक्षांत काय घडलें याचा यापुढें जाऊन विचार करणें कदाचित् अरसिकपणाचें होईल. कारण प्रासंगिक दंतकथेंतील सत्याची सत्त्वपरीक्षा कोणीं करूं नये असें शास्त्रच आहे. तात्पर्य इतकेंच घ्यावयाचें कीं, सोशियालिझमच्या तत्त्वानें राष्ट्रांतील संपत्तीचा हिशेब व वांटणी करण्याला कोणी बसलें तर, समतेचें सत्त्व व्यक्तिशः आणणाराला तें शेवटीं दगाच देईल; त्या वांटणींत येणाऱ्या रुपया आठ आण्यांच्या उबेवर जन्माची दारिद्र्याची हुडहुडी निभणार नाहीं, हें साधारण अक्कल असलेल्या सोशियालिस्टालाही माहीत असतें. आणि स्थाला हें माहीत असतें हें आपणालाही पण माहीत असावे ! तें माहीत असल्यावर सोशियालिझमच्या तत्त्वाचा पुरस्कार करणारावर व्यक्तिस्वार्थाचा

आरोप तरी करण्यास आपण तयार होणार नाहीं. फार-फारच तर त्यास वर्गाचा स्वार्थ म्हणतां येईल.

पण वर्गाचा स्वार्थ सुटला आहे कोणाला ? आणि वर्ग झाला तरी तो समाजाचाच एक घटक किंवा ती एक समाजाचीच लहान प्रतिमा नव्हे काय ? स्वतः एकट्या एकेरी व्यक्तीचा स्वार्थ हाच काय तो नीतिशास्त्रांत दोषी ठरतो. तसला स्वार्थ नाहीं असें ठरलें म्हणजे मग, ज्याचा आपण अभिमान घरला तो वर्ग कितीही लहान असला तरी तो अभिमान दोषास्पद ठरत नाहीं. व्यापक क्षेत्र दृष्टीपुढें ठेवणें हें मानसिक औदार्याचें लक्षण असेल. पण एकंदर विश्वास व्यापील एवढी मोठी साम्यबुद्धि आजवर जगांत कोणालाही खरी लाभली असेल असें म्हणवतच नाहीं. जगभर सूर्य-प्रकाश पडला असला तरी अखेर आपल्या दोन डोळ्यांनीं जेवढा आपणाला आंत घेतां येईल तितकाच तो आपला खरा. डोळे वटारले किंवा फाडले म्हणून कांहीं सगळा सूर्यप्रकाश त्यांत सामावणार नाहीं. उलट ईश्वरांनैं सबंध दोन डोळे दिले असतां ते नीट उघडून जगाकडे न पाहणें, जगाला इतका दृष्टिप्रसाद फार मोठा होतो म्हणून एक डोळा मिटून दुसऱ्याच्या एका कोपऱ्यांतून जगाकडे पाहणें, हा मात्र कृपणपणा होईल.

व्यवहारबुद्धीनें पाहिलें तर स्वार्थ व परमार्थ यांच्या दरम्यान परार्थ हा एक सोयीचा टप्पा माणसाला झेंपण्यासारखा असतो. आणि हें जें पर तें फक्त स्वतःच्या व्यक्तीपलीकडचें असलें म्हणजे पुरे तें आपल्या लगतच्या वर्गांतलें असलें तरी त्या परार्थ बुद्धीचें पुण्य परमार्थाच्या पुण्यासारखेंच भरेल. एकीकडे केवळ आत्मव्यक्तीचा अभिमान धरणें हा कृपणपणा ठरतो; तर 'हें विश्वचि माझें घर' असें म्हणणें निरर्थक भोंदूपणाचें अव्यवहार्य ठरतें. अशा वेळीं या दरम्यान जगांत, समाजांत जे निरनिराळे लहानमोठे गट किंवा वर्ग असतात त्यांशीं तादात्म्य पावन, संकुचित कां होईना पण तितकी परार्थपर बुद्धि मनुष्यानें प्रगट केली, तर त्याला कोणीं नांवें ठेवू नयेत. त्यानें तें सगळ्या समाजाचेंच हित पाहिलें असें ठरतें.

पण सोशियालिस्ट लोक म्हणतात त्याप्रमाणें येथून तेथून सर्व इतिहास म्हणजे वर्ग 'कलहा'चें चरित्र हें म्हणणें मात्र शास्त्रशुद्ध नाहीं. निदान इतिहासाचा अर्थ केवळ तसा असल्याचें मी मानीत नाहीं. सृष्टींत प्रेम आर्धी व द्वेष

नंतर असाच भावनांचा क्रम लागत असल्याकारणानें, इतिहासाला वर्ग-कलहाच्या तामस गुणाचें चरित्र म्हणण्यापेक्षां वर्गप्रेमाच्या, वर्गाभिमानाच्या, राजस गुणाचें चरित्र म्हटलें तर तें अधिक यथार्थ वाटतें. कोणत्याही मनुष्यामध्ये परार्थ साधण्याची शक्ति मर्यादितच असणार म्हणून ती त्यानें कोठें खर्चावी या अवघड प्रश्नाचें उत्तर माझ्या मते असें आहे कीं, ज्या ठिकाणीं त्याच्या निःस्वार्थी बुद्धीप्रमाणें ती शक्ति अधिकांत अधिक मुलभद्र होईल तेथेंच पाय रोंवून त्यानें ती खर्च करावी. म्हणजे त्यानें आपलें कर्तव्य केले अशी भरणापावती त्याला मिळू शकेल.

या तत्त्वाला अनुसरूनच जगांतला व्यवहार आज घडत असल्याचें दिसतें. आपणाभोंवतीं जात्यभिमान किती पसरला आहे हें आपण लक्षात घ्यावें. पण ती प्रथम जातिप्रेमाची खूण आहे ! जातिद्वेष हें त्याच्या दुसरें नांव प्रतियोगित्वामुळें मिळतें हें खरें. पण जो ग्रंथ जातिप्रेमाच्या सांकेतिक लिपीच्या गुरुकिल्लीनें समग्र सान्वय सार्थ लावतां येतो, तो लावून समजून घेण्याला जातिद्वेषाची किल्लीच कां लावावी हें कळत नाही. दुसऱ्याचें वाईट केल्यानें आपलें चांगलें होतेंच असें नाही, तर आपलें चांगलें करण्याच्या विधायक प्रयत्नांनंच झालें तर आपलें अधिक चांगलें होतें, हें सामान्य विचारी माणसाला कळण्यासारखें आहे.

जगांतली विषमतेचा द्वेष केल्यानें कलह माजून एकवार प्रळय करतां आला तरी, त्यानंतर जी नवी सृष्टि पुन्हां उत्पन्न होईल तीत पुन्हां वैषम्य निर्माण होणारच नाही अशी खात्री कोण देऊं शकेल ? तेव्हां सुवर्णयुगाच्या या असाध्य गोष्टीवर सर्व भर देऊन द्वेषाच्या तामस गुणांचें पाप पदरीं पाडून घेण्यापेक्षां, प्रेमाच्या अभिमानाचें, राजस गुणाचें पुण्य पदरीं पाडून घेतलेलें काय वाईट ? सोशियालिस्ट वर्गरे लोकांना माझें मनापासूनचें सांगणें असें आहे कीं, त्यांनीं आपल्या तत्त्वांचा प्रचार करितांना, वर्गकलहाच्या निशाणाचा हत्ती आघाडीला चालवून तो प्रचार करूं नये. त्या निशाणावर वर्गप्रेमाचें चिन्ह त्यांनीं रंगवावें. त्यानेंही तेच कार्यभाग होण्यासारखा आहे. प्रेम व द्वेष, अभिमान व दुःस्वास या दोन्ही जरी प्राथमिक भावना असल्या तरी प्रारंभ प्रेमापासून व अभिमानापासून होतो; म्हणजे या प्रेमाचा किंवा अभिमानाचा विघात होण्याचा प्रसंग नक्की येईल.

क्षेपेंच तदितर भावना अनुभवाला येतात आणि कार्य कळू लागतात. जगाच्या इतिहासाचा अर्थ कार्ल मार्क्स यानें 'वर्गकलहाच्या' दृष्टीनें लावला असला तरी स्वतः त्याच्या मनांत मजूर वर्गाविषयींचें प्रेमच श्रीमान वर्गाच्या द्वेषापेक्षां अधिक व आधींचें असेल असें मला तरी वाटतें. महानुभावित्व हें केवळ द्वेषानें प्राप्तलेल्या मनुष्याला लाभणें शक्य नाहीं; प्रेमानें व्यापलेल्या माणसालाच तें अधिक सुलभतेनें मिळेल. नुकतीच व्यालेली मांजरी किंवा गाय प्रथम आपल्या मुलांना प्रेमानें स्तनपान देण्यांत गर्क असते. तिच्या स्वत्वाचा यज्ञ करणें हा तिचा पहिला सात्त्विक उद्योग असतो. आणि त्या पिलांना कोणी हात लावून इजा करण्यास आला असें त्या मातांना वाटेल तेव्हांच त्या आपलीं नखें किंवा शिंगें बाहेर काढतात ! कार्लचें तत्त्वज्ञान वर्गकलहाच्या विषारी रंगानें रंगविणारे भाष्यकार त्याच्या अभिजात भूतप्रेमाला अन्याय करतात असें मला वाटतें. असे अनेक समजस सोशियालिस्ट किंवा कम्युनिस्ट आढळतात कीं ते आपलें काम दुःखितांचें दुःख आळवूनच अधिक पार पाडण्याची आकांक्षा धरतात आणि हें दुःख निवारण्याकरितां क्रांति घडून आली पाहिजे असें ते म्हणत असले तरी क्रांति घातापातानें—युद्धानेंच मिळविली पाहिजे व मिळवूं असें ते म्हणत नाहींत. शांततेनेंही ती मिळूं शकेल व तसाच प्रयत्न आम्ही प्रथम करूं असें ते म्हणतात. आणि तोच मार्ग अधिक श्रेयस्कर असें कोणीही म्हणेल.

४. कांहीं शब्दांचा अर्थ

या विषयावरील पहिल्या तीन प्रकरणांत अगदीं प्रास्ताविक असे कांहीं ठोडे विचार मीं मांडले, व हें दर्शविलें कीं कोणाचे कितीही गैरसमज

असले व त्या गैरसमजांना दुतर्फी कारणे कोणतीही असलीं, तरी सोशिया-
लिझम व कम्युनिझम या विषयाची निर्विकार चर्चा होण्याला खरोखर
अडचण कांहींच नसावी, म्हणून त्या चर्चेला या प्रकरणापासून प्रारंभ करणार
आहें. मी या विषयांतील तज्ज्ञ नाहीं ही भूमिका घेऊनच मी ती चर्चा
करणार आहें. माझ्या चर्चेत मांडलेल्या गोष्टी व मतें याला दुसरी बाजूही
असणार असें मी गृहीत धरूनच चाललों आहें. आणि माझी ही चर्चा
संपल्यावर ती बाजू कोणा तज्ज्ञानें मांडल्यास मला आनंदच होईल. कारण
या लेखनाचा माझा हेतु या विषयाची चर्चा होऊन त्याविषयींचीं साधक-
बाधक प्रमाणें वाचकांच्या नजरेसमोर यावीं हाच आहे.

या पुस्तकाला 'तिरंगी नवमतवाद' असें नांव दिलें आहे. याचें
कारण या नवमतवादाला तीन अंगें आहेत. एक राजकीय, दुसरें
सामाजिक व तिसरें आर्थिक. नवमतवाद हें एक वाढतें झाड आहे.
कोणत्याही झाडाला तिन्ही चारी अंगांनीं नव्या शाखा फुटत असतात.
त्याचप्रमाणें या वादालाही त्या फुटूं पाहात आहेत. हा वाद मुख्यतः इंग्रजी
वाङ्मयांतून इकडे येऊन प्रसृत होत असल्यामुळें, या नवमताच्या अनेक
शाखांचे मिळून दोन मुख्य प्रातिनिधिक शब्द आहेत ते, इंग्रजी शिक्षण
घेतलेल्याच काय पण तें शिक्षण न घेतलेल्याहि मनुष्याच्या तोंडीं झाले आहेत.
आणि जणूं काय त्यांचा अर्थ आपणाला पूर्णपणें समजला आहे अशा झोकानें
तो त्या शब्दांचा सर्रास उपयोग करीत असतो. म्हणून प्रथम त्या दोन
शब्दांचा अर्थ काय हें पाहूं.

या दोन शब्दांपैकी 'सोशियालिझम' हा शब्द अधिक व्यापक
अर्थाचा, किंबहुना जातिवाचक आहे. आणि 'कम्युनिझम' हा संकुचित
अर्थाचा व व्यक्तिवाचक आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. रूढार्थानें सोशिया-
लिझम हा शब्द जगांत आज अनेक देशांत पुष्कळ वर्षे स्वीकृत झालेल्या
नवमतसिद्धांताचा वाचक आहे, तर कम्युनिझम हा शब्द, तशाच रूढार्थानें,
पण फक्त रशियांत आज प्रत्यक्ष अमलांत असलेल्या राज्यपद्धतीचा वाचक
आहे. सोशियालिझम या शब्दाचें मराठी भाषांतर 'साम्यवाद' 'समतावाद'
'समाजवाद' 'समाजसत्तावाद' यांपैकीं बाटेल त्या शब्दानें ढोबळपणें

करण्यांत येते. पण 'कम्यूनिझम' या शब्दाला मराठी प्रतिशब्द अजून थडलेला नाही.

इंग्रजी शब्दकोशांत कम्यूनिझम या शब्दाची व्युत्पत्ति देतात ती अशी: 'कॉम' (मूळ लॅटिन कम्) म्हणजे सह, सहवर्तमान, बरोबर. आणि म्यूनिस म्हणजे बद्ध किंवा मर्यादित. 'कम्' हा उपसर्ग आणि 'म्यूनिस' हें नाम किंवा विशेषण एकत्र केले म्हणजे 'एका बंधनाने बांधलेला, मर्यादित झालेला' असा अर्थ होतो. हें बंधन म्हणजे सहजीवनाचें. हें 'सहजीवन' अर्थात् एकत्र राहण्यानें, काम करण्यानें, अनुभव घेण्यानें, उपभोग घेण्यानें, सहानुभूति दर्शविण्यानें, साहाय्य करण्यानें सिद्ध होतें. आणि युरोपांत फार प्राचीन काळापासून कॉम्यून नांवाची जी संस्था होती तिजमध्ये हें सहजीवन कसें सिद्ध होत असेल याची कल्पना, ग्रामसंस्थेचा पुरातनपासून अनुभव असलेल्या महाराष्ट्रांतील, आम्हां लोकांना यथार्थपणें होण्यासारखी आहे.

कम्यूनिझमचा सिद्धांत गेल्या अठरा वर्षांत रशियांत झालेल्या प्रत्यक्ष प्रयोगानें आज जितका पुढें आलेला आहे तितका पूर्वी कधीही आलेला नव्हता. पण या सिद्धांताला पुरातन भसें पूर्वचरित्रही आहे व तें पुढें योग्य ठिकाणीं सविस्तर सांगण्यांत येईलच. येथें इतकेंच सांगतों कीं सोशियालिझमची व्यापक कल्पना या कम्यूनसच्या कल्पनेवरून व अनुभवावरून मूळ सुचली व ती पुढें फारच विस्तार पावली.

वर सोशियालिझमचे चार मराठी प्रतिशब्द सांगितले. त्यांचे दोन गट पडतात. पहिल्या गटांत साम्यवाद व समतावाद हे शब्द येतात. यांतील साम्य व समता हे शब्द वस्तुतः एकाच अर्थाचे आहेत. त्या वादाचा मुख्य सिद्धांत असा कीं मनुष्यसमाजांत श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत हा भेद उरूं नये. कोणत्याही एका देशांतलाच काय पण सर्व जगांतील मिळून मनुष्य समाज हा वर सांगितलेल्या कम्यूनच्या संस्थेप्रमाणें किंवा एखाद्या ग्रामसंस्थेप्रमाणें सर्वस्वी सहवासी, सहजीवी, सहानुभवी व समानाधिकारी असावा. जगांतील सर्व मालमत्ता ही या विश्वग्रामसंस्थेतील लोकांची समाईक हक्काची समजली जावी व त्या संस्थेच्या अधिकारतंत्रानें त्या मालमत्तेचा उपयोग व उपभोग समाजांतील सर्व व्यक्तींना समानाधिकारानें व यथान्याय मिळावा.

मनुष्यमात्रांत जन्मसिद्ध गुणभेद व शरीरभेद काहीं असतील; त्याला नाइलाज आहे. त्या सृष्टिकर्मावर मनुष्यांना केव्हांहि नियंत्रण घालतां येत नाहीं. परंतु हे जन्मसिद्ध शरीरभेद व गुणभेद कितीहि व कसेहि असले तरी, मनुष्यत्व, माणुसकी म्हणून जें काहीं तत्त्व आहे तें मनुष्यमात्राला समान असेंच आहे. म्हणून सृष्टिनिर्मित भेदांमध्ये मनुष्यनिर्मित कृत्रिम भेदांची भर तरी आपण घालूं नये.

एकंदर मनुष्यसमाजाविषयीं किंवा मनुष्य वंशाविषयीची दृष्टि इतकी व्यापक झाली म्हणजे मग व्यक्तिविषयक, कुटुंबविषयक, जातिविषयक, वर्ण-विषयक, वर्गविषयक प्रश्नांना सहजच गौणपणा येतो. तसेंच या साम्य सिद्धान्तांत समाजाच्या धार्मिक व सामाजिक बाजू सर्व येऊन जातात.

उरले दोन शब्द. समाजवाद व समाजसत्तावाद. त्यांचा अर्थ हा कीं मनुष्य-समाजाच्या सहजीवनांतील हें साम्य किंवा ही समता पदरांत पाडून घेण्याचें जें साध्य, तें प्रत्यक्ष साधण्याचें साधन म्हणजे सर्व प्रकारची राजकीय सत्ता 'शासनशक्ति' 'दंडशक्ति' ही समाजाच्याच हाती राहिली पाहिजे. आणि ती त्याला योग्य दिसेल त्या रीतीनें वापरण्याचा अधिकार असला पाहिजे. हल्लीं ज्या घटनेंत राजकीय सत्ता समाविष्ट असते त्याला आपण सरकार असें म्हणतो. राजकीय सत्ता गाजविली तें सरकार. आणि एकंदर समाज मिळून हें सरकार बनावें, आणि त्यानें समाजांतील व्यक्तीच्या पदरांत ही समता पाडावी, तर सर्व राजकीय सत्ता समाजाच्याच हातीं असली पाहिजे म्हणजे एक तर आधीं राजकीय दृष्ट्या समाज हा स्वतंत्र व स्वयंशासित असा असावा, आणि त्याही समाजाची राजकीय सत्ता गाजविणें ती केवळ समाजाच्या नांवावर कोणी गाजवावी असें न होतां, सर्व समाजानें मिळून निवडून किंवा नेमून पसंत करून दिलेल्या अधिकाऱ्यांच्या हातून समाजाच्या आज्ञेप्रमाणेंच गाजविली जावी. वास्तविक सोशियलिझम-मध्ये समाज-जीवनाची व्यापक कल्पना इतकी स्वयंसिद्ध आहे कीं, सामाजिक व राजकीय हा भेद समाजाच्या अंगांतला म्हणून करण्याचें कारणच नाहीं. पण प्रत्यक्ष व्यवहारामुळे, हा भेद प्रथम करून नंतर तो भेद नाहींसा व्हावा असें सांगावें लागतें.

कसें तें पाहा. हिंदुस्थान हा एक देश समजला जातो. पण त्यांत

अनेक धर्मभेद व जातिभेद असल्यामुळे धार्मिक किंवा सामाजिक दृष्ट्या-
दृष्टीला त्याला अखंड समाज असे म्हणतां येत नाहीं. पण समाजातील
हा भेद विसरून जाऊन हिंदी लोक हे आपणाला एक अखंड समाज
म्हणण्याला तयार झाले तरी, त्या समाजाचें फक्त सामाजिक जीवन तेवढें
त्याच्या हातीं राहिल. पण राजकीय जीवन हें पारतंत्र्यामुळे सर्वस्वी
परक्या पांचसहा हजार मैल दूर असलेल्या एका समाजाच्या हातीं आहे.
म्हणून हिंदुस्थानांत जर खऱ्या अर्थानें सोशियालिझम, म्हणजे संपूर्ण
संयुक्त समाजजीवन, हिंदी लोकांच्या अनुभवाला यावयाचें तर प्रथम
२ िनी राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झालें पाहिजे; आणि मग स्वतंत्र समाज-
सत्ता चालवून हिंदुस्थानांतील धार्मिक व सामाजिक जीवनांत एकसूत्रता
आणली पाहिजे.

यापुढचें उदाहरण इंग्लंडचें. त्यांतील जनता राजकीय दृष्ट्या स्वतंत्र
आहे. म्हणजे इंग्रज लोकांवर कोणा परकी लोकांचें राज्य नाहीं. त्यांची
राजकीय सत्ता स्वयंपूर्ण आहे. परंतु या स्वकीय शासित देशांतही राजा
व प्रजा हा भेद आहे. इतकेंच नव्हे तर श्रेष्ठवर्ग व कनिष्ठ वर्ग असा
भेद आहे व तद्दर्शक दोन कायदेमंडळांही आहेत. इंग्लंडांत लोकांनीं निवडून
दिलेले पार्लमेंट म्हणून असले, तरी त्याला खरें प्रातिनिधिक स्वरूप नाहीं.
खालच्या कायदेमंडळानें केलेल्या कायद्यांचा बिघाड वरच्या कायदेमंडळाला
करतां येतो. आणि दोन्ही कायदेमंडळांनीं मिळून कायदा केला तरी “ मी
त्याला मान्यता देत नाहीं ” असें म्हणून राजाला तो कायदा घुडकावून
लावतां येतो ! यामुळे इंग्रज समाजाचें सामाजिक जीवन व राजकीय जीवन
यांची समब्याप्ति होऊं शकत नाहीं. तसेंच संपत्तीच्या दृष्टीनें श्रेष्ठ व
कनिष्ठ वर्ग इंग्लंडांत आहेत. त्याप्रमाणें धर्मजीवनांतही सरकारी धर्मपंथ
वेगळा व खाजगी स्वतंत्र धर्मपंथ वेगळे असा भेद आहे. जन्मसिद्ध जाति हिंदु-
स्थानाप्रमाणें इंग्लंडांत नसल्या तरी, संपत्तिभेदानें बनलेल्या वर्गांत सामाजिक
श्रेष्ठकनिष्ठ भावही दृग्गोचर होतो. आणि सोशियालिझमचें जें मुख्य तत्त्व
म्हणजे देशांतील एकंदर मालमत्ता ही सर्व समाजाच्या मिळून मालकीची
असावी, तें तर मुळींच नाहीं. व्यक्तिस्वातंत्र्याचें स्तोम व त्याबरोबरच
जांडवलशाहीचें स्तोम इंग्लंडाइतकें आज जगांत दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये

भाजलेलें आढळणार नाहीं. अशा रीतीनें सोशियालिझमच्या दृष्टीनें इंग्लंडचा नंबर, स्वातंत्र्यामुळे हिंदुस्थानच्या वर असला तरी, रशियाखालीं लागतो.

इंग्लंडच्या वरचा नंबर मिळालेले प्रजासत्ताक (रिपब्लिकन) देश आज युरोपांत बरेच आहेत, व अमेरिका ही तर आज दीडशें वर्षे पूर्ण लोकसत्ताक आहे. तथापि तेथेंही देशांतील सर्व मालमत्ता सरकारच्या मालकीची नाहीं. या दृष्टीनें या देशांचाही नंबर रशियाच्या खालींच लागतो. फक्त रशिया हा एकच देश असा आहे कीं, त्यांत सोशियालिझमचीं बरींचशीं तात्त्विक अंगें सिद्ध झालेलीं आहेत. पण तेथेंही अजून एक वाण आहे; ती ही कीं, खरी राजकीय सत्ता ही नांवांनं समाजाची असली तरी, वस्तुतः एका विवक्षित व्यक्तिसंघानें आपल्या हातीं ठेवली आहे. ही सत्ता जनतेमध्ये संक्रमित करण्याकरितां, व एकतंत्रीपणाचें स्वरूप काढून टाकण्याकरितां, लोकसत्ताक राज्याचें प्रतीक म्हणजे जें पार्लमेंट तें स्थापन करण्याचा उद्योग हल्लीं रशियांत सुरू आहे. तो पूर्ण झाला म्हणजे आधिक व राजकीय या दोन्ही दृष्टींनी रशियांतील समाज हा खराखुरा सहजीवी होईल.

पण सोशियालिझमच्या सिद्धांताचें अंतिम म्हणून आणखी एक स्वरूप उरतेंच. त्या स्वरूपांत सरकार हा शब्ददेखील उतरतां कामा नये. कम्युनिस्ट रशिया झाला तरी त्यांत पूर्ण सामाजिक अद्वैत प्रतीत होऊं शकत नाहीं. कारण स्वातंत्र्याच्या ब्रह्माला 'सरकार' संस्थेची माया किंवा उपाधि जडलेली राहतेच. तीही उपाधि जेव्हां नष्ट होईल तेव्हांच रशियन समाजाला खऱ्या कैवल्याचा आनंद लाभेल. सोशियालिझमच्या अंतर्गत असलेल्या या अंतिम सिद्धांताला 'अनार्किझम' हें पारिभाषिक नांव आहे. या 'इझम' मध्ये सरकाररूपी संस्था, म्हणजे जनतेवर राजकीय नियंत्रण घालणारी संस्था, अखेर वाळून वाळून सुकून सुकून अदृश्य व्हावी असें मत प्रतिपादिलेलें असतें. गर्भाच्या संरक्षणाकरितांवा कां होईना पण त्यावर 'वारेचें' वेष्टन असतें. पण तें वेष्टन निघून गेलें म्हणजे मगच प्राणिमात्राचा खरा जन्म होतो असें मानतात. त्याप्रमाणें एकंदर समाज हा व्यक्तिदृष्ट्या अनियंत्रित पण समाजदृष्ट्या संघटित असा बनला म्हणजे सोशियालिझमचें परमोच्च ध्येय सिद्ध झालें.

असो. अशा रीतीनें कम्युनिझम, व विशेषतः रशियांत प्रकट झालेला

कम्यूनिझम, हा सोशियालिझमचा एक गुणविशिष्ट प्रकार आहे. पण सोशियालिझमच्या सिद्धांताप्रमाणे देश व राष्ट्र या मर्यादा कृत्रिम असून एकंदर मनुष्यसमाज हेच एक अखंड कुटुंब ठरते. आणि ते खरेच आहे. कारण जगांत आज छपन्न देश आहेत पण त्या सर्वांतून आपण हिंडलो तर सृष्टीने घालून दिलेली अशी मर्यादा त्यांच्यामध्ये कोठेच आढळणार नाही. ती मर्यादा बोलून चालून कृत्रिम. म्हणूनच ती दर्शविण्याकरितां हद्दीचे दगड किंवा लांकडी पाट्या लावाव्या लागतात. किंवा सरहद्दीवर तारेची कुंपणेहि घालावी लागतात. हे दगड, या पाट्या व ही कुंपणे काढून टाकून सरहद्दीच्या या कृत्रिम खुणा, रेधा पुसून टाकल्या, म्हणजे पृथ्वीवरचा एकंदर मनुष्यसमाज हे एक अविभक्त कुटुंबच ठरणार नाही काय ? आणि हे विश्वकुटुंब एखाद्या कम्यूनप्रमाणे म्हणजे ग्रामसंस्थेप्रमाणे सर्वस्वी सहजीवी करावे, बाहेरील सरहद्दीप्रमाणेच आंतील धर्म, पंथ, 'जाती, वर्ग यांच्यातील सरहद्दीही नाहीशा कराव्या, आणि सर्व पृथ्वीवर कम्यूनिझम हा एकच मनुष्यधर्म चालू करावा अशी आकांक्षा रशियन कम्युनिस्ट लोकांनी बाळगली आहे.

तथापि रशियावाहेर सर्वत्र पसरलेली भांडवलशाही व वर्गभेद आपल्या रशियांतील कार्याला देखील अप्रत्यक्षपणे विरोधी व विघातक ठरतात. येवढ्याकरितांच बाहेरच्या जगावर आक्रमण करावे असे नाही, तर कम्यूनिझमचे जे उच्च ध्येय आमच्या मनांत उदित झाले आहे, व ज्याचा लाभ आपण आज रशियन जनतेला करून दिला आहे, ते परमोच्च ध्येय गुरु होऊन सर्व जगाला शिकवावे व त्याच्या हातून ते प्रत्यक्ष अमलांत आणावे अशी उमेद रशियन कम्युनिस्ट आज बाळगून आहेत. सर्व पृथ्वी ही अखंड व अविभाज्य मानली पाहिजे, राष्ट्रांच्या नांवाने तिजवर स्थलमर्यादा घालणे म्हणजे जिवंत शरीराचे तुकडे करण्यासारखे आहे, ही विचारसरणी उच्च तत्त्वज्ञानाच्या पायरीवर बसण्यासारखी नाही असे कोणी म्हणावे ?

आम्ही हिंदुधर्मीय लोक जर मनुष्यव्यक्तीचा एकंदर सृष्टिकारणाशी व सृष्टिशरीराशी म्हणजे ब्रह्माशी अभेद मानतो, तर रशियन कम्युनिस्टांनी मनुष्येतर सर्व सृष्टि सोडून फक्त मनुष्यमात्रापुरता तो अभेद किंवा ते ऐक्य संकुचित केले तर त्यांनी आम्हा वेदांती हिंदुधर्मीयापेक्षा तरी अधिक

व्यावहारिक तारतम्य दाखविले हें कबूल-केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि काल हा निरवधि आणि पृथ्वी ही विपुल आहे असें कविवर्यं भवभूतीनें सांगितलेंच आहे. तेव्हां भविष्यकाळीं सोशियालिझमचें किंवा कम्यूनिझमचें हें तत्त्व सर्व जगाला व्यापून टाकणार नाही हें तरी कोणी सांगावें? सर्व संकल्पाचें व सर्व विकल्पाचें अधिष्ठान मनुष्याचें मन हेंच एक आहे. आणि मनुष्यवंशाचा इतिहास आजवर झाला हा थोडा व यापुढें व्हावयाचा तोच अधिक असें मानणें तर्कशुद्ध असल्यानें, आजवर झाले इतकेच काय ते जीवनप्रयोग, यापुढें ते अधिक होणार नाहीत असें कोणालाही म्हणतां येणार नाहीं.

वास्तविक खुद्द रशियांत अकल्पित रीतीनें कम्यनिस्ट लोकांना जय मिळाल्यामुळे, त्यांचा पुढारी लेनिन याला अशी आशा वाटूं लागली होती कीं, अनेक युरोपीय देशांत मजूर व सोशियालिस्ट पक्षांनीं यापूर्वीच डोकें वर काढलें आहे त्याअर्थीं ते रशियाच्या या उदाहरणानें स्फूर्ति पावून आपल्या राष्ट्रांतून एकदम क्रांति करतील. जर्मनी, इटली वगैरे देशांतून तर सोशल डेमोक्रेट पक्ष युद्धानंतर उदयाला येऊन हा आतां राज्यसत्ता घेतो कीं काय असा रंग दिसून येत होता. पण जर्मनी, इटली या दोन देशांत अखेर उलट प्रतिक्रिया होऊन जनतेचें तोंड फंसिझमकडे वळलें आणि लेनिनची मोठी निराशा झाली. इंग्लंड हें सोशियालिझमच्या दृष्टीनें सर्वांत मागसलेलें राष्ट्र; तेथेही कम्यनिस्ट पक्ष स्थापन होण्यापर्यंत मजल गेली होती. पण रॅम्से मॅकडोनाल्डप्रभृति मजूर पक्षाच्या पुढाऱ्यांना काँन्झर्व्हेटिव्ह व लिबरल पक्ष, देशाभिमानाच्या सबबीवर वश करून घेऊं शकले. यामुळे इंग्लंडनें स्वतः तर बंड केलेंच नाहीं. पण रशियांतील कम्यनिस्ट बंडाचा पाडाव व्हावा म्हणून, त्याच्या शत्रूंना पैसा व दारुगोळा पुरविला, रशियन सरकारावर बहिष्कार घातला, आणि इंग्लंडांत या कारणानें संप वगैरे होण्याची भीति दिसतांच जालीम उपाय योजले. अशा रीतीनें युरोपीय राष्ट्रांतून आपणाला साहाय्य तर मिळत नाहींच, पण उलट चढाईचा विरोध न झाला तर आपण मिळविली, असें वाटून लेनिननें हळूहळू आपलें धोरण बदलून अल्पसंतुष्टता स्वीकारली. आणि युरोपीय राष्ट्रांनींही ही रशियन आग आतां बाहेर फारशी पसरूं शकत नाहीं असें

पाहिल्यावर, तो - रशिया व ती आग एकमेकांचें काय बाटेल तें करोत, आपणाला झळ लागली नाही म्हणजे झालें, असें म्हणून त्यांनीं रशियावरील स्वारीचा नाद सोडून तटस्थपणा स्वीकारला. याचा परिणाम असा झाला कीं रशियांत कम्युनिस्ट सरकार आतां सुप्रतिष्ठित झालें असें म्हणून इंग्लंड-सुद्धां अनेक राष्ट्रांनीं रशियावरील बहिष्कार काढून घेतला, आणि उलट त्याच्याशीं व्यापारी तह कसे करतां येतील हें तीं पाहूं लागलीं, लेनिननंतर स्टालिननें या शांततावादी धोरणाचा पुरस्कार केला. पण यामुळें त्यांचें ट्रॉट्स्कीशीं बिघडलें व ट्रॉट्स्कीला हद्दपारीची शिक्षा देण्यांत आली. अजूनहि ट्रॉट्स्की रशियाबाहेर भटकतोच आहे. स्टालिननें परराष्ट्रांच्या मनांतील संशय सर्वस्वी नष्ट केला नसला तरी, रशियांत कम्युनिझचा प्रयोग पाहण्याला हवी ती शांतता यानें मिळविली. आणि या शांततेच्या बळावरच सर्व देशभर प्रचंड प्रमाणांत धनोत्पादनाचे पांच पांच वर्षांचे दोन प्रयोग त्याला करून पाहतां आले. पहिल्या प्रयोगांत शेतकरी लोकांकडून थोडासा विरोध झाला. त्यानेंही तो शहाणपणा शिकला. आणि लेनिनच्या वेळीं रशियन कम्युनिझमचें जें विध्वंसक स्वरूपच मुख्यतः जगाच्या डोळ्यांपुढें होतें, त्याचें आतां विधायकांत रूपांतर झालें आहे, आणि स्टालिननें जगाचे डोळे आपल्या प्रयोगाकडे कौतुकपूर्ण दृष्टीनें लावून घेतले आहेत.

असो. अशा रीतीनें सोशियालिझम व कम्युनिझम या शब्दांचा अर्थ थोडासा स्पष्ट करून सांगितल्यावर या नवमतवादाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक या तीन अंगांपैकीं विशेष कोणत्या अंगाला व कां महत्त्व येतें याचा विचार पुढील प्रकरणांत करूं.

५. साध्यसाधन विचार

कम्यूनिसमच्या सिद्धांताला राजकीय, आर्थिक व सामाजिक अशीं तीन अंगें आहेत. या तीन अंगांपैकी आर्थिक अंग हें साध्य व राजकीय अंग हें साधन असें कम्यूनिस्ट मानतात. अर्थातच साध्याला महत्त्व अधिक व साधनाला कमी. तिसऱ्या म्हणजे सामाजिक अंगाला ते फारसें महत्त्व देत नाहीत. याचा अर्थ असा कीं, समाजाच्या हातीं राजकीय सत्ता आली म्हणजे मग सामाजिक सुधारणा हवी तशी करून घेतां येते हें त्यांना माहीत आहे. किंबहुना सामाजिक सुधारणा ती काय करावयाची ? व्यक्तिमात्रानें मनःपूत आचरण करावें; त्यानें फक्त दुसऱ्याच्या समान हक्कावर अतिक्रमण करूं नये म्हणजे झालें. व्यक्तिमात्राच्या सुखसोई, त्याची शिक्षण-संस्कृति इत्यादि हितकारक गोष्टींची जबाबदारी त्याच्याकरितां समाजानें पत्करलेलीच आहे. त्याकरितां त्यानें चळवळ करण्याचें कारण नाहीं, फक्त त्यानें समाजसरकारशीं सहकारिता करून तें हित पदरांत पाडून घ्यावें म्हणजे झालें. खरा महत्त्वाचा मतभेद व्हावयाचा तर तो समाजाच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीं. पण सर्व प्रकारची मालमिळकत व धनोत्पत्तीचीं साधनें हीं एकदां—जुलुमानें कां होईना—सरकारचीं झालीं म्हणजे मग मतभेद उरलाच तर ती किरकोळ तपशिलाच्या बाबतींतच व्हावयाचा.

कम्यूनिसमची जी आर्थिक बाजू तें कम्यूनिस्टांचें साध्य असें वर म्हटलें. परंतु या 'आर्थिक' शब्दाचा अर्थ मात्र ते फार विस्तृत करतात. तो असा कीं, सध्यां आर्थिक योजनेमळें व्यक्तिमात्राला हल्लींहून अधिक भौतिक सुख लाभेल इतकेंच नव्हे, तर त्याची इतकी सर्वांगीण सुधारणा होईल कीं तो एक नवाच मनुष्य बनेल; तो जुन्या जगांतला मनुष्य म्हणून ओळखूं देखील येणार नाहीं. तो जीत नांदेल ती एका नव्याच युगांतील संस्कृति असें म्हणावें लागेल. फार पुरातन काळीं हिंदी, आर्यन, खाल्डीयन, इजिप्शियन, सुमेरियन, चिनी इत्यादि संस्कृती होऊन गेल्या. त्यानंतर ख्रिस्ती सुधारणेचें युग झालें. या सर्व सुधारणा धर्मावर आधारलेल्या होत्या. पण युरोप

खंडांत पंधराव्या शतकापासून पुढे झालेल्या सुधारणा त्या धर्मावर आधारलेल्या नसून पुष्कळशा अर्थशास्त्रावर आधारलेल्या होत्या. भौतिक शास्त्रांची वाढ, दिगंत वसाहतीच्या साम्राज्यांची स्थापना व भरभराट, गुलामगिरीचा नाश, भांडवलशाहीचा घुडगूस, उदारमतवादाचा प्रसार, व्यक्तिस्वातंत्र्याचा उत्कर्ष, गरीब व मजूर वर्ग यांचा परामर्श इत्यादि कारणांनी जी वेगवेगळी टळक परिस्थिति जगांत अवतरली त्या प्रत्येकीला एकेका परिच्छिन्न संस्कृतीचें स्वरूप असून, तिच्या कारणानें त्या त्या काळाला तत्तद्गुणलक्षित युग असें नांव देण्याला हरकत नाही. ओळखीकरितां इतिहासकारांनी तशीं नांवें दिलेलीहि आढळतात. त्या सर्वांनंतर राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनें (डेमॉक्रॅसीचें) लोकशाहीचें युग झालें, आणि आतां फॉसिझमचें युग अवतरूं पाहात आहे. पण कम्युनिझमचे पुरस्कर्ते म्हणतात कीं आमच्या या नव्या संस्कृतीनें तशाच प्रकारचें, म्हणजे स्पष्ट लक्षण, असें कम्युनिस्ट नांवाचें युग अवतरणार आहे.

या नवयुगाचीं मुख्य लक्षणें त्यांच्या मते खालीलप्रमाणें असतीलः (१) नफेवाजीचा पूर्ण नाश होईल. (२) एकंदर समाज डोळ्यांपुढें आणून त्याच्या गरजा लक्षांत घेऊन मध्यवर्ती सरकार अवश्य त्या पदार्थाची निपज करण्याच्या प्रचंड योजना तयार करून त्या अमलांत आणील. (३) सर्व प्रकारचा श्रेष्ठ-कनिष्ठ भाव नष्ट होऊन संपत्ति सुखसोई इत्यादिकांचा उपयोग सर्वांना सारखा मिळेल. (४) लोकमतप्रदर्शनाची अपूर्व पद्धति निर्माण होईल. (५) समाजांतील पुढारीपण हा एक सर्वस्वी निःस्वार्थ धंदा ठरून, बुद्धिमान लोक तो धंदा जन्माचा म्हणून स्वीकारण्यांत भूषण मानूं लागतील. (६) विज्ञानशास्त्र व कला यांची उपासना उत्कट भक्तिपूर्ण रीतीनें होईल. (७) धर्मवेडाला व ईश्वरावरील अंधश्रद्धेला गचांडी मिळेल. आणि (८) सद्गुणपूर्ण अशा आदर्श मानवी जीवनाचा धडा निर्माण करून जगापुढें अखंड अनुसरण्याकरितां मांडला जाईल.

आतां 'ही सर्व भाषा भविष्याची' झाली असा यावर अगदीं सोपा स्वस्ता आक्षेप घेतां येण्यासारखा आहे. आणि परेंच राज्यक्रांतीच्या प्रारंभीं काय काय आशा उत्पन्न झाल्या, पण तिचा शेवट कसा करणास्पद झाला हें जसें जगानें पाहिलें, तसेंच तुमच्या या कम्युनिस्ट तीचेही होणार नाहीं

कशावरून ? असें विचारतां येण्यासारखें आहे, पण त्यावर कम्युनिस्टांचें उत्तर असें आहे कीं आक्षेपकांचा हा आक्षेप पुष्कळसा द्वेषमूलक व मत्सरमूलक असाच आहे. भविष्यकाळीं काय होईल हें कोण खात्रीनें सांगणार ? पण, रशियांत कम्युनिझम स्थापन झाल्यापासून तिच्या शत्रूंनीं रोज एक एक अशुभ भविष्य वर्तवीत जावें आणि तें तें खोटें पडोवें असें होत आलें आहे खास ! अवघ्या अठरा वर्षांच्या काळांत, पूर्वीं कोणीं करून दाखविल्या नसतील अशा गोष्टी रशियानें सुरू केल्या व त्या अजून अबाधित चालू राहिल्या आहेत. यावरून पुढें होतील त्याहि तशाच चालू राहतील असें अनुमान करण्याला काय हरकत ! भूकंपानें उध्वस्त होऊन पाताळांत गेलेल्या जागेवर राजवाडा उठावा तसें १९१७ च्या अराजक क्रांतीतून रशियानें विधायक पराक्रम उभे केले. जवळ जवळ अराजकाच्या वाळूचा किल्ला बांधला तो पोलादी किल्ल्यासारखा टिकून आहे, इतकेंच नव्हे तर त्याकडे पाहणाराच्या मनांत तो भीतीच उत्पन्न करतो. सर्व देशांचीं सरकारें रशियाची राज्य-व्यवस्था सुप्रतिष्ठित झाली अशी कबूली देऊन त्याची मैत्री व सहकारिता लाभावी अशी याचना करतात. त्याला कर्जे देऊं म्हणतात, आमच्याशीं व्यापारी तह करा म्हणतात; आणखी तें रशियानें काय करावें ? असा दावा कम्युनिस्ट सांगतात.

असो. कम्युनिझमच्या तीन अंगांपैकीं कम्युनिस्ट हे आर्थिक अंगाला किती महत्त्व देतात, आणि त्या अंगांतूनच सामाजिक सुपरिणाम पदरांत पडण्याची आशा कशी बाळगतात हें सांगून झालें. पण उरलेल्या तिसऱ्या म्हणजे राजकीय अंगासंबंधानें त्यांचें काय म्हणणें आहे हें पाहूं. त्यांचें म्हणणें थोडक्यांत असें कीं, “रशियांतील एका विशिष्ट वर्गाच्या हातीं राज्यसत्ता कायमची न राहिल तर वरीलपैकीं कोणतेच हेतु साध्य होणार नाहीत.” वास्तविक कम्युनिझमचा मौलिक हेतु समाज हा सर्वस्वी वर्गरहित करावा असा असतां, अंतिम राज्यसत्ता ‘विशिष्ट वर्गाच्या’ हातीं राहावी असें जें ते म्हणतात तें परस्परविरोधी नाहीं काय ? पण त्याला त्यांचें उत्तर हें कीं, “समाजांत इतर म्हणजे सामाजिक स्वरूपाचे वर्ग न उरले तरी, राज्यसत्ता हातीं ठेवून ती चालविणारा असा एक वर्ग राहिलाच पाहिजे.” त्या वर्गातील लोक जातीनें, धर्मानें, वर्गानें, धंद्यान ओळखले जाणारे

नसतील. पण कम्युनिझमचें ध्येय अखंड डोळ्यांपुढें ठेवणारे, त्याला इमान-
दार राहणारे, व त्या ध्येयाच्या बचावाकरितां अंतिम राज्यसत्ता कांहीं
चोड्या व्यक्तींच्याच हातीं राहिली पाहिजे या राजकीय तत्त्वज्ञानावर
निष्ठा ठेवणारे, अशा वर्णानां या विशिष्ट वर्गातील लोक ओळखले जातील.
ही एक प्रकारची फॅसिझम किंवा शोर्टिंगशाहीच म्हणा हवी तर. पण
एकंदर कम्युनिस्ट समाजाचा गाळीव अर्क किंवा त्याचें सहस्रपुटी
सत्त्व ज्यांच्या अंतरंगांत भरलें, भिनलें आहे अशीं निवडक माणसें राज्यसत्ता
आपल्या हातीं ठेवतील तरच तीं कम्युनिझम टिकवूं शकतील. नाहीं तर
तिचा नाश होईल. आणि तितक्याच महत्त्वाची दुसरी एक गोष्ट आनु-
षंगिक पण अवश्य म्हणून सांगावयाची तर, या राज्यसत्ताशील वर्गाने
अत्याचार करण्याला मुळीच भितां कामा नये !

कम्युनिझमच्या राज्यांत मनुष्याचा उदय होईल. नराचा नारायण
होईल. पण असे नारायणहि सर्वच कांही राज्याधिकार चालवावयाला योग्य,
लायक ठरणार नाहीत. ती लायकी असणारी जात कांहीं वेगळीच आहे.
तेथें अस्सलच पाहिजे. कमअस्सल चालणार नाहीं. एरा गवाळांचें तें
काम नाहीं. मग या अस्सल कमअस्सल भेदामुळें समाज निवर्ग वर्गरहित
करण्याचें आमचें बोलणें झूट म्हणाना ! चालेल. जसा आदि तसा अंत !
वर्गभेदानें आरंभ झाला. वर्गवैषम्य दिसून आलें. वर्गकलह माजला.
वर्गयुद्ध होऊं लागलें. अशा क्रमानें क्रान्तीपर्यंत मजल गेली असतां, निदान
त्या क्रान्तीच्या काळांत तरी विजय मिळविणारा वर्ग म्हणून असतोच.
आणि या विजयी वर्गाच्या हातीच राज्यसत्ता पुढेही राहिली पाहिजे.
अर्थात् या कल्पनेचा विरोध दिसून येतो तो मुख्यतः प्रचलित रूढ डेमाँ-
क्रसीच्या राज्यपद्धतीशीं. कारण या डेमाँक्रसी पद्धतीच्या तळाशीं विशिष्ट
वर्गाचें गुप्त वर्चस्व प्रतीत होत असेल व खेळ करित असेल तरी, तेथें
राज्यसत्ता हातीं धरणाऱ्या लोकांचा 'वर्ग' असा निदर्श होत नाहीं ! पण
वर्गसमर्थनाचाही उघड दोष, राज्यसत्ता स्वाधीन ठेवण्यापुरता कम्युनिस्ट
लोक कबूल करण्यास कचरत नाहीत.

कां. ट्रॉट्स्की आपल्या रशियन क्रान्तीच्या इतिहासांत लिहितो :

“A single government, the necessary condition of

stability in any regime, is preserved so long as the ruling class succeeds in putting over its economic and political forms upon the whole of society as the only form possible. *

क्रांति घडून घेण्याला, ती टिकून राहण्याला व ती यशस्वी होण्याला संघटना अवश्य. आणि संघटना म्हटली म्हणजे क्रांतीवर निष्ठा आणि त्याच्या अशाच निवडक लोकांचा वर्ग बनला पाहिजे. त्या वर्गातील लोकांचा इतर एखाद्या वर्गांतल्या लोकांप्रमाणेच, परस्परांविषयीं जिब्याळा वाटला पाहिजे. त्यांनीं आपले आर्थिक व राजकीय विचार व सिद्धांत जनतेच्या माथे टाकिले. बसून दडपून अंमलांत आणले पाहिजेत व शिकविले पाहिजेत. आणि तेच सिद्धांत खरे; इतर खोटे असें त्यांच्याच काय पण जगाच्याही प्रतियोगिता आणून दिले पाहिजे. मग हे सर्व करण्याकरितां अत्याचार करावे लागले तरी हरकत नाही !

अत्याचार करावे लागोत वा न लागोत, पण उत्क्रांतीची कल्पना सोडून देऊन राज्यसत्तेवर आधारलेल्या क्रांतीचीच मूर्ति डोळ्यांपुढें ठेवून खऱ्या कम्युनिस्टांनं चाललें पाहिजे. "क्रांतीनेच होणारी गोष्ट म्हणजे उत्क्रांतीनें, विकासानें, सुधारणें होण्यासारखी असली, आणि कम्युनिस्टां खेरीज इतर वर्गाकडून त्या कामीं मदत होण्यासारखी असली, तर ती कां न घ्यावी ? ती घेतल्यानें कायमच्या वर्गकलहाची आपत्ति न राहतां, सर्व जनता मिळूनच कम्युनिझमच्या नव्या आर्थिक संस्कृतीचें युग जगांत अवतरवील तर काय वाईट ? " अशा शंका मोठमोठ्या सोशियालिस्टांना आल्या आहेत व त्याप्रमाणें त्यांनीं मोठमोठ्या कम्युनिस्टांना प्रश्न विचारलेहि आहेत. पण त्यांची उत्तरे नकारत्मक देण्यांत आली आहेत.

इंग्लंडांतली सुप्रसिद्ध लेखक एच. जी. वेल्स हा पूर्णपणें नवमतवादी आहे. रशियांतल्या आजच्या कम्युनिझमच्या पुढें अनेक मजला जाऊन कल्पनेनें त्यानें समाजजीवनाची हृदयंगम अशीं चित्रें ग्रंथातून रंगविली आहेत. असा हा ग्रंथकार दोनच वर्षांपूर्वीं रशियांत गेला होता, तेव्हां कम्युनिझमचा विद्यमान शंकराचार्य किंवा खलीफ किंवा पोप जो स्टालिन त्याची वेल्सनें मुलाखत घेतली. त्या वेळीं त्यांच्यामध्ये झालेलें संभाषण 'नेशन' पत्रांत छापलें आहे. तें वाचलें असतां आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक साध्य साध-

ण्याचे साधन या दृष्टीने, एकतंत्री जुलमी वर्गनिष्ठ राज्यसत्तेला कम्युनिस्ट लोक किती महत्त्व देतात हे चांगले कळून येण्यासारखे आहे. या संभाषणांत राजकीय सत्तेसंबंधी स्टालिन म्हणतो—“ तुम्हांला जर जगाची पुनर्घटना करावयाची असेल तर राजकीय सत्ता तुम्हांला आपल्या हाती ठेवल्यावांचून गत्यंतर नाही. इतरही कांही जाणते समाजहितचिंतक वर्ग असतात. आणि ते फार तर राज्यसत्ता आपल्या हाती घेणाऱ्या वर्गाच्या हाताला हात लावून थोडेबहुत साहाय्य करतील. पण या इतर वर्गांच्या हातून जग बदलण्याचे कार्य प्रत्यक्ष होणार नाही. पूर्वी झाले तरी भाडवलवाल्या वर्गाने आपल्या हाती राज्यसत्ता ठेवली म्हणूनच नफेबाजीच्या आपल्या ध्येयाला त्याला सफलता देतां आली तशीच यापुढे कामगार म्हटल्या जाणाऱ्या वर्गाने ती सत्ता आपल्या हाती ठेवली पाहिजे. या वर्गाने हवी तर इतर मध्यमबुद्धि जीवितज्ञ शास्त्रनिपुण अशा वर्गाची मदत घ्यावी. ती उपयोगीही पडेल, नाही असे नाही. पण या मध्यम तज्ज्ञ वर्गाला इतिहासांत पुढारीपणाचे सत्ताधीशत्वाचे—स्थान कधीहि मिळालेले नाही.”

स्टालिन याने ‘ प्रॉब्लेम ऑफ लेनिनिझम ’ या नांवाचे पुस्तक लिहिले आहे. त्यांत तो म्हणतो :

“ The scientific concept of dictatorship means nothing more nor less than power, which directly rests on violence, which is not limited by any law or any absolute rules. Dictatorship means unlimited power resting on violence and not on law. ”

याचा अर्थ “ झोटिंगशाहीचा सिद्धांत हा एक शास्त्रीय सिद्धांत आहे. त्या सिद्धांताचे तात्पर्य हे की, झोटिंग म्हणून जो अधिकारारूढ होऊं इच्छित असेल, किंवा ज्याला अधिकारारूढता टिकविण्याची इच्छा असेल, त्याने दंडशक्तीचे उपासक बनले पाहिजे. या दंडशक्तीचे प्रतीक किंवा चिन्ह अत्याचार हे असते; तिला कोणत्याही कायद्याचे किंवा नीतिशास्त्रविषयक नियमांचे बंधन पडू शकत नाही. झोटिंगशाही म्हणजे अमर्यादित राजकीय

सत्ता; व तिचा आधार सार्वजनिक कायदा हा नसून झोटिंगशाहाची इच्छा व ती इच्छा पूर्ण करण्याला जरूर तितके अत्याचार किंवा रक्तपात. ”

एच्. जी. वेल्स यानें स्टालिनची मुलाखत घेतल्याचें वर लिहिलें आहे तीतही स्टालिननें वेल्सला असें सांगितलें कीं, “एक समाजपद्धति बदलून तिच्या जागी दुसरी आणण्याचें कार्य फार भानगडीचें व क्रांतीच्या स्वरूपाचें असतें. कारण इमारत किनीहि जुनी झाली, मोडकळीस आली तरी ती सर्वच्या सर्व आपोआप कोसळून पडत नाहीं. कदाचित् वरचे उंच भाग कोसळतात, आंत सहज शिरण्याजोगी माठी भगदाडें पडतात. तथापि त्या जागीं नवी इमारत बांधणाराला हातांत खोरीं, कुदळी, पहारी घेऊनच जुने अवशेष णडावे लागतात.” स्टालिन असेंहि म्हणूं शकला असता कीं पायाच्या वरची इमारत एक वेळ आपोआप कोसळून पडेल, पण पायाचे दगड हे तरी कांहीं आपोआप उखडून निघणार नाहींत. मग ते काढण्याला तुम्ही अत्याचार म्हणणार कीं काय? मात्र कोणत्याहि जुन्या पायावर कोणतीहि नवी इमारत होऊंच शकत नाही असें स्टालिनच्या या म्हणण्यांत गृहीत धरलेलें आहे. आणि तें सर्वस्वीं बरोबर आहे असें मानलें तर, स्टालिनचें इतर बोलणें सयुक्तिक आहे असें म्हणावें लागतें !

या संवादांत स्टालिननें इंग्लंडच्या राज्यक्रांतीचा आधार देऊन असें म्हटलें आहे की, “ऑलिव्हर क्रॉम्वेल हा कांही अधार्मिक नास्तिक नव्हता. पण त्याला देखील अत्याचारी मार्गाचा अवलंब करून राजाचा शिरच्छेद करावा लागला आणि शेंकडों लोकांचीं डोकीं उडवावीं लागलीं. या अत्याचारांना पुढें कायदेशीर, सनदशीर असें म्हणण्याची रीत पडली. पण आम्ही केलेल्या अत्याचारांनाहि उद्यां असेंच नाव इतिहासकार देऊं शकतील. कोणतेंही महत्त्वाचें राष्ट्रीय कार्य करावयाचें तर त्याला एक मुख्य सैन्य, एक दुय्यम सैन्य, एक तटबंदी आणि एक क्रांतिकारक शिपायांचा वर्ग हीं साधनें लागतात. क्रांतिकारकांच्या दुय्यम सैन्यांत बुद्धिमान्, शास्त्रज्ञ, यांत्रिक वगैरे लोकांची भरती हळुहळू करून घेतां येईल. पण मुख्य सैन्य क्रांतिकारक वर्ग हेंच होय. या सैन्याचें तात्त्विक हत्यार क्रांति आणि भौतिक हत्यार प्रत्यक्ष शस्त्रास्त्रें दाखगोळा इत्यादि सर्व लष्करी सरंजाम. या अशा सशस्त्र

सैन्याने प्रथम राजसत्ता काबीज करावयाची आणि नंतर मग समाज-सुधारणेला हात घालावयाचा असा क्रमच लागतो. ”

वरील सर्व विवेचनावरून हें दिसून येईल कीं, कम्यूनिस्ट तत्त्व-ज्ञानी हे कम्यूनिझमच्या राजकीय अंगाला साधन समजत असले तरी, एका दृष्टीने कम्यूनिझमचें दुसरें अंग म्हणजे समाजाची आर्थिक व सामाजिक पुनर्घटनारूपी जें साध्य त्यापेक्षांही साधनाला अधिकम हत्व देतात. समाज-सुस्थितीचें साधन क्रांति, क्रांतीचें साधन राजसत्ता, राज्यसत्तेचें साधन बलोपासना व रक्तपात. अशी या तत्त्वज्ञानाची सांखळी आहे. प्रथम आपल्या देशांत क्रांति करतांना, मग ती टिकवितांना व मग जगांतील इतर देशांत तिचा प्रसार करतांना, याच सांखळीचा उपयोग केला पाहिजे हें क्रमप्राप्तच ठरतें !

ही गोष्ट रशियांतील झाली. पण हिंदुस्थानसारख्या देशांतील लोक कम्यूनिझमच्या तीन अंगांपैकी कोणत्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात आणि ते कम्यूनिझमला संमति देतील तर त्यांतल्या त्यांत कोणत्या अंगाला किती देतील, हा प्रश्न स्वतंत्र असून हा लेख संपवितांना तिचा विचार करण्यांत येईल. त्याआधीं आतां कम्यूनिझमचा—सोशियलिझमचा—थोडा पूर्वतिहास पाहूं.

६ : कम्यूनिझमचा पूर्वतिहास (१)

कम्यूनिझमला अपूर्व मत किंवा नवमत असें कोणी म्हटल्यास त्याला कम्यूनिस्टांची फारशी तक्रार नाही. कदाचित् ते त्याचें भूषणच मानतील. पण नवमत हा शब्द निंदार्थी कोणी लावल्यास ते उलटा मोहरा करून म्हणतील कीं, या नव्या मताला जुन्या इतिहासांतील दाखले सांपडणार नाहीतच असें नाही. नवे हेंही पुष्कळ वेळां जुनेच असतें. मात्र तें जुनें

लोकांच्या स्मरणांतून इतकें निघून गेलेलें असतें कीं, तें कोणत्याहि कारणांनै पुन्हां प्रगट झालें म्हणजे अगदीं नवें असेंच त्यांना वाटतें. म्हणून नव्याची जुन्या स्वरूपांत ओळख देण्याकरतां ऐतिहासिक दाखले द्यावे लागतात. आणि ते पाहिले म्हणजे मग लोक चकित होऊन आपल्या ठिकाणीं म्हणतात, "अरे ! हें तर जुनेंच दिसतें. मग याला नावें कशीं ठेवावीं ?" "कम्यूनिसमचे जुने दाखले किती काळापूर्वींचे तुम्हांला दाखविले म्हणजे मग तर ती जुनीच कल्पना आहे ही कबुली तुम्ही द्याल ?" असें सोशियालिस्ट किंवा कम्यूनिस्ट यांना, त्यांच्या सनातनी विरोधकांना, सहज विचारतां येण्यासारखें आहे. आणि कोणीं कितीहि प्राचीन काळच्या दाखल्याची मागणी केली तरी ती त्यांना पुरवितां येण्यासारखी आहे.

याचें कारण असें कीं, मनुष्याचें मन भौतिक ज्ञानाने व अनुभवाते दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत जात आहे हें खरें असलें तरी, प्राचीन मनुष्याच्या मनाची प्रतिभा अर्वाचीनाच्या प्रतिभेला हार जाणारी नव्हती. एकच उदाहरण द्यावयाचें तर तें विमानविद्येचें देतां येईल. तें असें कीं, आज अधिकांत अधिक चमत्कार म्हणजे विनतारी विजेच्या साहाय्यानें, सारथी किंवा वाहक आंत नसलेलीं विमाने दुरून चालवितां येतील अशी कल्पना प्रयोगसिद्ध होण्याच्या मार्गाला आहे. पण प्राचीन काळच्या कवि-वर्णनावरून तरी विनतारी विजेच्याही पुढें जाऊन केवळ मानसिक शक्तीनें विमानें चालविलीं जात होतीं असे दिसतेंच कीं नाहीं ? फक्त आतां एखादा मार्कोनी, एडिगटन, टॉमसन यांनै म्हणावयाचें उरलें आहे कीं, जें कार्य विद्युत्शक्ति करते तेंच मनःप्रेरणेनेंहि होऊं शकतें किंवा शकेल ! एडिगटननें विश्वांत जडांश कांहींच नसून तें सर्व मनोमय आहे असा सिद्धांत पुढें मांडलाच आहे कीं नाहीं ? पण अर्थातच दाखले दाखवा असें कोणी म्हणेल तरच त्याला हें उत्तर समजावें.

स्वतः कम्यूनिस्ट हे जुन्या दाखल्यावर आपला नवमतवादी सिद्धांत आधारूं इच्छित नाहीत. त्यांना ऐतिहासिक दृष्टि आहे, यामुळें त्यांना कम्यूनिसमचे जुने दाखले दाखवितां येतील. पण ती ऐतिहासिक दृष्टिच त्यांना हेंहि शिकविते कीं, त्या जुन्या दाखल्यांना कम्यूनिसमच्या नव्या कल्पनांना फारसा मेळ घालतां येणार नाहीं. याचीं मुख्य कारणें दोन.

कम्यूनियझमचे म्हणजे एकरूप जीवनाचे जुने नमुने आढळतात. ते कृदुंबसंस्थेच्या किंवा धर्मसंस्थेच्या अनुरोधाने. कम्यूनिस्टांना या दोनहि संस्था पुढे चालवावयाच्या नाहीत. नव्या एकरूप जीवनाची त्यांची कल्पना मुख्यतः आर्थिक व्यवस्था आणि राज्यसत्ता यांच्यावर आधारली जाणार. त्यांना हेहि माहित आहे की, मनुष्यसमाज हा आता जगभर पसरलेला असून तो सर्व जगांत मिळून एकजीव केला पाहिजे. अर्थात् हे प्रचंड कार्य घडवून आणावयाचें तर त्याची साधनें जुन्या दाखल्यांतून घेतां येण्यासारखीं नाहीत. असो. तथापि, आम्ही जे जुने दाखले म्हणून देणार ते कम्यूनियझमच्या पूर्वीच्या कल्पना काय होत्या हे सहज वाचकांच्या लक्षांत यावें एवढ्याकरतांच देणार. केवळ त्या दाखल्यांवरून साधक किंवा बाधक असें कांहींच विवेचन आम्हांला येथें करावयाचें नाही.

प्रथम यूरोप खंडाच्या इतिहासांत सोशियालिझम कम्यूनियझमसंबंधी काय जुने दाखले मिळतात ते पाहूं. यूरोपमधील सर्वांत जुनी संस्कृति ग्रीक. सर्वांत जुना तत्त्वज्ञानी प्लेटो. तो प्रतिभासंपन्न असल्यामुळे त्यानें 'रिपब्लिक' नामक प्रबंधांत त्याच्या मताप्रमाणें नमुनेदार समाज कसा असावा याचें एक चित्र कल्पनेनें रंगविलें. त्यांत प्रथम गुलाम वेगळे काढून उरलेल्या स्वतंत्र समाजापैकीं कांहीं थोड्या जाणत्या तत्त्ववेत्त्यांच्या हातीं सत्ता दिली आहे. पण सत्तेबरोबर जबाबदारी आलीच. ती अशी की, " या थोड्या अभिजात विद्वान् लोकांनीं स्वतःला समाजसंरक्षक असें मानून, सामान्य माणसाहून अधिक सद्गुणी व स्वार्थत्यागी राहिलें पाहिजे. त्यांनीं वनस्पत्याहार ठेवला पाहिजे. संपत्तीचा अभिलाष करितां कामा नये. रत्नसुवर्णादि पदार्थ त्याज्य मानले पाहिजेत " इत्यादि. या विशिष्ट वर्गाच्या संबंधानेंच कम्यूनियझमची कल्पना प्लेटोनें रंगविली आहे. समत्व, समता, सामुदायिक सत्तेची व उपभोगाची आवड हे गुण या शिष्ट मंडळाच्या अंगीं असावे असें प्लेटो म्हणतो. " पण इतर समाज किंवा बहुजन समान हा सामान्य मनुष्यस्वाभावाप्रमाणें वागणार. म्हणजे त्याला लोभबुद्धि, व्यक्तिविषयक सत्तेची आवड, संपत्तीची आवड हीं सुटावयाचीं नाहीत. तो व्यापारधंदा करणार, चढाओढ लावणार, पैसा मिळविणार व सांभाळून संग्रहीं ठेवणार. या गोष्टी प्लेटोनें गृहीतक धरल्या आहेत. फक्त वरील थोड्या लोकांनीं मठवासी महंतांप्रमाणें अवि-

वाहित राहून जेवणखाण एकत्र करावें. आणि रणांगणावर छावणींत शिपाई जसे एकजीव राहतात तसें राहावें असा दंडक त्यांच्याकरितां त्यानें घालून दिला आहे. या लोकांनीं स्वतः त्यागाचें उदाहरण घालून देऊन, परदेशाचा व्यापार व व्याजबऱ्हा यांना आळा घालून, जनतेलाहि मितव्ययी, निर्लोभी ठेवण्याचा प्रयत्न करावा. ”

“ अति श्रीमंती व अति दारिद्र्य हे दोनहि सारखेच दोष होत. संपत्तीची निपज होत राहणारच. पण ती थोड्या गुणी जनांकडून व्हावी, व त्यांनींच अत्यंत काटकसरीने राहावें. असें केल्यानेंहि संपत्तीचा संग्रह टळत नाहीं हें उघड ठरतें. तथापि राज्यांत अशा रीतीनें संपत्ति जमली असली तरी ती सरकारी असूं नये, या थोड्या गुणी लोकांच्या हातींच राहावी, म्हणजे तिचा दुरुपयोग होणार नाहीं असें प्लेटो म्हणतो. गुणविभाग व श्रमविभाग यांच्या कारणानें व कलहानें सरकार ही संस्था किंवा राष्ट्र ही घटना निर्माण होते. तथापि गुणविकास व श्रमविभाग यांत सरकारनें हात न घालतां व्यक्तिमात्राला स्वातंत्र्य दिलें तरच रुचिवैचित्र्य व सुंदर पदार्थांची उत्पत्ति ही साधतील. प्लेटो ‘सरकार’ या संस्थेचा जेव्हां उल्लेख करतो तेव्हां त्याचा कल राजकीय सत्तेपक्षां सामाजिक सत्तेकडे अधिक असतो. स्त्रियांना योग्य तें स्थान देणें व मुलांना योग्य तें शिक्षण देणें या गोष्टीबद्दल गुणजन पालक मंडळ जबाबदार असतें. यामुळें त्याला त्यापुरती समाजावर सत्ता गाजवितां आलीच पाहिजे. प्लेटो हा गुलाम-गिरीला मान्यता देतोच, पण चातुर्वर्ण्य व वर्गव्यवस्थाहि मान्य करतो.

पण हें बोलून चालून सुखस्वप्न होतें; तें गंधर्व नगरी किंवा नवलपूर यांत आढळणारें होतें. त्याचा अनुभव प्रत्यक्ष प्लेटोच्या वेळीं कोणीच घेतला नाहीं. आणि त्याच्या मागोमाग त्याचा शिष्य ऑरिस्टॉटल् यानें तर कम्यूनिसमचें हें मनोराज्य अव्यवहार्य म्हणून हास्यास्पद ठरविण्यास कमी केलें नाहीं. तो म्हणतो “ जुन्या लोकांचा अनुभव या मठवासी कम्यूनिसमच्या विरुद्ध आहे. ही कल्पना खरोखर चांगली असती तर त्यांनीं नसता का तिचा स्वीकार केला ? विश्वबंधुत्वाची कल्पना झूट आहे. सगळ्यांचा बंधु तो खरा कोणाचाच बंधु नसतो. व्यक्तिनिष्ठ गुण तोच खरा टिकाऊ व प्रभावी गुण. सामाजिक सत्तेपक्षां व्यक्तिस्वातंत्र्यानेंच एकंदरीनें समाजाचें

हित अधिक साधतें. विश्वबंधुत्वाप्रमाणेंच, समाजांतील स्त्रिया व मुलें ही समाईक मानल्यानें खरी प्रेमभावना शिल्लक उरूंक शकत नाहीं. व्यक्तीला स्वतःपुरती सत्ता व मत्ता हीच अधिक समजते पटते व त्याला कार्यक्षम व कार्यकुशल करूंक शकते.

ऑरिस्टॉट्ल म्हणतो, “ कदाचित् फार जुन्या काळीं जेव्हां कुटुंब किंवा घराणें हेंच राष्ट्र असेल, म्हणजे राष्ट्राची व्याप्ति इतकी संकुचित असेल व जीवनाचा उद्योग केवळ शेती व धनगर-गिरी, गीळी-गिरी हाच असेल तेव्हां कम्युनिझम शक्य असेल. पण समाज किंचित् मोठा झाला कीं श्रमविभाग, विषमता, गुणधर्मवैचित्र्य हीं प्रभावी होऊं लागतात. केवळ सामुदायिक हित व सामुदायिक सुखसाधन हा हेतु मनुष्याला आपले श्रेष्ठ गुण प्रगट करण्याला पुरे पडेनासा होतो आणि कम्युनिझमची पद्धति सुरू असली तरी ती नष्ट होते. जें सर्वांचें तें धुणाचेंच नव्हे. संपत्ति एकवट आपली मानणें व उपभोगणें हें शक्यच नाही. रणांगणावर काय होत असेल तें असो; पण चार प्रवासी एकत्र प्रवासाला निघाले तरी खाण्यापिण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीवरून भांडतात. मग समाईक मिळकत व समाईक जनानखाना यांची गोष्ट तर बोलूंच नका! मनुष्य हा स्वभावानेंच तुसडा व दुष्ट आहे. आणि त्याच्या रागालोभाच्या अतिशयोक्तीमुळें केव्हां अनिष्ट प्रकार घडलेले पाहिले, म्हणजे मग प्लेटोसारख्या सज्जनाना विषाद वाटून ते गंधर्व-नगरीतील समाजाचीं काल्पनिक चित्रें रंगवूं लागतात. पण त्यांत अर्थ काय? जीं माणसें व्यक्तिशः अशीं सदीष त्यांना सामुदायिक जीवन काय होय? तें कसें समजणार व कसें आवडणार? आणि अशी कोणती मध्यवर्ती सत्ता आहे कीं ती त्यांच्याकडून सामुदायिक जीवन जबरदस्तीनें नांदवून घेऊं शकेल? सेव्य-सेवक, श्रेष्ठ-कनिष्ठ हे भाव काढून टाकणें शक्यच नाहीं.

“ मनुष्याचें साध्य आपल्यांतले उत्तम गुण प्रगट करणें हें आहे. म्हणून संपत्ति व उद्योगविरहित असा थोडाबहुत काळ त्याला अवश्य पाहिजे. तथापि द्रव्यसंपत्ति हें केवळ साधन मानलें पाहिजे. या दृष्टीनें सामान्य माणसाची व श्रेष्ठ माणसाची कल्पना वेगळी असणार व ती वेगळी असली पाहिजे.” गलाम संस्था व स्त्रीदाक्षिण्य यांसंबंधी ऑरिस्टॉट्लचे

विचार प्लेटोसारखेच आहेत. प्लेटोप्रमाणेच दुकानदारी, नफेबाजी व व्याजबट्टा यांच्याविरुद्ध ऑरिस्टॉट्लचे मत आहे. अथापि “नवीन करण्यापेक्षा चालीने चालत आलेले अधिक ठाकठीक व व्यवहार्य असेल तेच करावे, संन्यासवृत्ति किंवा लोभमूलक, स्वार्थमूलक प्रवृत्ति या दोहोंची अतिशयोक्ति टाळून, सुवर्णमध्याचा बिंदु साधावा असें तो म्हणतो. व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे पण व्यक्ति ही समाजांतली व समाजाचीच असल्यामुळे समाजाच्या कक्षेत व काबूतच राहिली पाहिजे.”

प्लेटो, ऑरिस्टॉट्ल यांच्याशिवाय इतरहि कित्येक ग्रीक विचारवंतांनी सोशियालिझमच्या स्वरूपाचीं मते अंशतः अंगिकारलीं होतीं असें इतिहास सांगतो. मिनाँस, लायकरगस, रॉम्युलस या ग्रीक व लॅटिन स्मृतिकारांनीं व कायदेपंडितांनी सोशियालिझमच्या एका तत्त्वाचा प्रत्यक्ष अंमल केला होता. ते तत्त्व म्हणजे समाजाची नवी रचना करण्याच्या दृष्टीनें, एकेक कुटुंब किंवा एकेक व्यक्ति घेऊन तिला राज्यांतील जमिनीचा सारखा तुकडा वांटून दिला. परंतु पुढील इतिहास असें सांगतो कीं ही वांटणी फार वेळ अंमलांत राहिली नाही. त्याचें कारण हें कीं जमीन हीच मुख्यतः मालमत्तेची बाब असे. एकेका अविभक्त कुटुंबाची घटना परंपरेनें चालू राहिल तर मूळच्या वांटणीत फेरबदल होणार नाही. पण प्रत्यक्ष मालमत्तेची वांटणी न करता तिचा सामायिक उपभोग सर्व समाजांनें मिळून घेणें हा सोशियालिझमचा दुसरा एक मार्ग होऊं शकतो. आणि हा मार्ग सुचविणारे असे अनेक विचारवंत जुन्या काळीं युरोपांत होऊन गेले.

रोमचा नाश होण्याच्या सुमारास एक ख्रिस्ती धर्ममंडळ स्थापण्यांत आलें. त्याची उपपत्ति मनुष्यदेहाप्रमाणें मानण्यांत आली होती. म्हणजे ‘अनेक अवयव पण एकच प्राण.’ त्याप्रमाणें या नव्या मंडळाचे सभासद अनेक पण त्यांचा सहानुभवी आत्मा एकच म्हणून मंडळाचें सर्व कांहीं हें मंडळांतील प्रत्येकाचें मानण्यांत येई. ख्रिस्ति कॅनन लॉप्रमाणें असें ठरविण्यांत आलें होतें कीं, सर्व मनुष्यसमाज हीं जर ईश्वराचीं लेंकरें तर सर्व पृथ्वी ही त्या लेंकरांची ‘समाईक’ मिळकतच असली पाहिजे. म्हणून हें माझे घर, हें माझे शेत असें कोणी म्हणूं नये. सर्व संपत्ति अविभाज्य असतां तिचे विभाग करणें हा मनुष्याचा अध.पात होय. आतां संसारी मनुष्याला

हैं ध्येय फारजड वाटलें तरी, निदान जे लोक धर्ममंडळाची दीक्षा घेत। त्यांनी तरी हें ध्येय स्वीकारलें व पाळलें पाहिजे. या धर्ममंडळाच्या लोकांनीं श्रम करूनच चरितार्थ चालवावा, आपल्या कामाकरितां गुलाम मजूर म्हणून लावूं नयेत, जो गुलाम ख्रिस्ती धर्म स्वीकारील त्याला गुलाम-गिरीतून मुक्त करावें, व्याजबट्टा करूं नये, द्रव्यसंग्रह करूं नये इत्यादि. पण पुढें रोमन बादशहा हा स्वतः ख्रिस्ती झाला, त्याबरोबर इतर पुष्कळ लोकही ख्रिस्ती झाले. आणि ख्रिस्ती समाज संस्थेनें वाढूं लागल्याबरोबर विश्वबंधुत्व, कम्युनिझम वगैरे सिद्धांतांची व्याप्ति मर्यादित होऊं लागून, संसारी व संन्यासी असे ख्रिस्ती समाजांतच दोन तट पडले. कम्युनिझमची व्याप्ति या संन्यासी वर्गापुरतीच उरली, आणि पुढें तर ख्रिस्ती बादशहांच्या अमदानींत कम्युनिझमचें नांवहि ऐकू येईनासें झालें.

मध्ययुगांत गण व संघ होते; पण ते व्यापाराच्या व्यवहारापुरते असत. त्यांना कम्युनिझमचें स्वरूप नव्हतें. या गणांतील किंवा संघांतील व्यापारी लोकमताला मान देऊन ठरलेले शिस्तीचे नियम पाळीत व त्यामुळें घंद्याच्या दृष्टीनें त्यांचा फायदाहि होई. कारण उघड चढाओढीला बळी न पडतां, ज्या त्या घंद्यांतील लोकांनीं आपल्या हिताच्या दृष्टीनें एकी व संघटना केली तर तें अंतीं सर्वांना लाभदायकच ठरतें. शिवाय कोणी शिस्त मोडली, नियम सोडून वागला, तर तो संघ त्यावर बहिष्काराचें शस्त्र उगारी. आणि सामाजिक बहिष्कार हा राजदंडापेक्षांहि अधिक जाचक होतो हें सर्वत्र अनुभवाला येतें. हे व्यापारी संघ निर्माण होण्यापूर्वीं व ते अमलांत असतां जुन्या इतिहास काळीं यूरोपखंडांतील सर्व देशांतून अनियंत्रित राजसत्ता प्रभावी होती. आणि अनियंत्रित राजसत्ता ही व्यक्तिस्वातंत्र्याला बाधक होते तशीच समाजस्वातंत्र्यालाहि बाधक होते. एकतंत्री सत्ता ही प्रायः ती सत्ता धारण करणाऱ्या किंवा त्याच्या किंवा ऋणानुबंधी लोकांकरितांच अंमलांत यावयाची हें ठरलेलेंच. अर्थात् व्यक्तिस्वातंत्र्यहि नाही व समाजस्वातंत्र्यहि नाही. यामुळें अशा परिस्थितींत सोशियालिझमची किंवा कम्युनिझमची कल्पना प्रभावी कशी होणार?

मात्र या कालांतहि प्रतिभासंपन्न लोक गप्प बसलेले नव्हते.

उदाहरणार्थ १६ व्या शतकांत 'ग्लंडमध्ये' होऊन गेलेल्या सर टॉमस मोर या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्यानें प्लेटोप्रमाणेंच 'युटोपिया' (यक्षनगरीचा कारभार) या नांवाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत सामुदायिक स्वाभित्त्व, सत्ता व उपभोग या तत्त्वांची आपल्या कल्पने-प्रमाणें मांडणी केलेली आहे. या वेळीं इंग्लंडवर असलेला राजा कोणाहि व्यक्तीचे नाक कान खुशाल कापीत असे ! आणि स्वतः सर टॉमस मोर हा राणीच्या अवकृपेला पात्र झाला तेव्हां शिरच्छेदाची त्याला शिक्षा भोगावी लागली. प्लेटोप्रमाणेंच सर टॉमस मोर हा माणसानें गरजा थोड्या ठेवाव्या असें म्हणणारा आहे तो सोन्यारूप्यापेक्षां लोखंडाला अधिक मान देतो. 'प्रत्येक मनुष्यानें शेतकीचा धंदा प्रथम आवश्यक शिकलाच पाहिजे, मग त्याला इतर एकादा धंदा शिकण्याला समाजाची परवानगी मिळेल. समाज-रक्षकांनीं हें पाहिलें पाहिजे कीं, समाजांतला कोणताहि मनुष्य निरुद्योगी राहतां कामा नये. तसेंच त्याला प्रमाणाबाहेर श्रमही पडूं नयेत. दिवसांतून मजुराला सहा तासांपलीकडे काम देऊं नये ! असें केल्यानें त्याला आपली सांस्कृतिक सुधारणा करण्याला व करमणुकीला वेळ मिळेल. मुळींच श्रम न करणारे असे हजारां ऐदी असतात, त्यांना कामाला लावले तर इतर लाखों लोकांची जिवपाड मेहनत वांचेल. आणि धनोत्पादन कमी न होतां उलट भरपूर वाढलच. खासगी मालमिळकत उरूं न दिली तरच हे ऐदी लोक काम करूं लागतील; सर्व मालमत्तेवर एकंदर समाजाचीच मालकी राहिली पाहिजे.' इ. तथापि प्लेटोच्या व थॉमस मोरच्या कम्यूनियममध्ये एक फरक आहे. तो हा की प्लेटो कुटुंबव्यवस्थाच नसावी असें म्हणतो तर मोरच्या मतें कुटुंब हाच समाजाचा मुख्य सुटा घटक असला पाहिजे. दुसरें असें कीं, प्लेटोचा झोक गरजा कमी करण्याकडे होता तर टॉमस मोरच्या मतें मनुष्याची समृद्धि कांहीं किमान मर्यादेखाली जातांच कामा नये ! मात्र संपत्तिपलीकडे आध्यात्मिक संस्कृति म्हणून कांहीं आहे व ती अधिक उच्च दर्जाची मानावी हें दोघांनाही सारखेंच मान्य आहे. प्लेटो गुलामगिरीला संमति देतो आणि कनिष्ठ व मजूर वर्गाकडे त्याचें लक्षच सहसा जात नाही, तर टॉमस मोरचें सर्व लक्ष या वर्गाचा दुःखपरिहार व उन्नति करण्याकडे आहे ! कारण विलायतेतील जमीनदार भांडवलशाहा त्याच्या

वेळीं आपले गुण पाघळू लागले होते. तात्पर्य, ख्रिश्चन कम्युनिझम नंतर हजार-दीड हजार वर्षांनीं सर टॉमस मोर यानें फिरून कम्युनिझमचें तत्त्व लोकांच्या पुढें मांडलें. आणि प्रथम त्याच्याच ग्रंथांत आजच्या सोशियालिझमचीं कांहीं कांहीं तत्त्वे ठळकपणें मांडलेलीं नजरेस पडतात.

७. कम्युनिझमचा पूर्वोतिहास (२)

लॉक हा इंग्रज तत्त्ववेत्ता म्हणतो, “ मूळच्या सृष्टिनियमाप्रमाणें सर्व सृष्टिजात हें समाजाच्या सामायिक मालकीचें होतें. पण स्वतः श्रम करण्यागुळेंच त्याचा उपभोग घेण्याचा हक्क मनुष्याला प्राप्त होत होता. व्यक्तीनें केलेल्या श्रमानें मिळालेली एवढीच मिळकत त्याची स्वतःची. समुद्रांत मासे पुष्कळ आहेत व प्रत्येक मनुष्याला ते आपले आहेत, असें म्हणतां येईल; पण तसें म्हणून उपयोग काय ? तो श्रमानें व कौशल्यानें जितके मासे पकडील तितकेच त्याला खावयाला मिळतील. एरवी हावच्या अधाशासारखें सर्व जग माझें असें म्हणून काय उपयोग ? समुद्रांतील माशाप्रमाणें जमिनीचाहि उपयोग समजावा. जमीन पिकविण्याला श्रम करावे लागतात, औतें तयार करावी लागतात. यामुळें या औतांच्या साहाय्यानें व आपल्या श्रमानें मनुष्य जितक्या जमिनीची लागवड स्वतः करूं शकेल तितकीच जमीन त्याची मिळकत होईल. स्वतःला लागवडीखालीं आणतां न येणारी जमीन त्याच्या संग्रहीं असली तरी तिच्यावर त्यानें मालकी सांगणें हें न्यायाचें नाही. आणि असें झालें तरच जगांतली जमीन सर्वांना पुरेल. कोणालाहि कमी पडणार नाही. ”

लॉक हा समाजजीवनाला व्यक्तीपासून प्रारंभ करतो, तथापि सृष्टीच्या नियमाप्रमाणेंच सर्वांच्या हातून वर्तन झालें पाहिजे म्हणून सरकार ही संस्था अस्तित्वांत येते असें तो म्हणतो. सामाजिक जीवन व राजकीय जीवन

हीं सर्वस्वीं एकत्र आहेत असें तो मानीत नाहीं. लॉकचा सोशियालिझम कांहीं अंशीं प्लेटोसारखा आहे. तरी पण सृष्टिनियमांच्या कल्पनेच्या दृष्टीनें पाचें व पुढें येणारा लिबरल अर्थशास्त्रज्ञ अँडम स्मिथ याचें अधिक साम्य आहे. “सुरवातीला श्रम हाच मिळकतीचा हक्क होता. तरी पण राजसंस्था व कायदे परिणत झाल्यावर तो हक्क कायद्यानेंही मान्य केला म्हणूनच कायदा त्याचें संरक्षण करूं शकतो. तसेंच विनिमयाचें साधन म्हणून पैसा निर्माण झाल्यामुळें मनुष्याला पैशाच्या रूपानें राहणाऱ्या संपत्तीचा वाटेल तितका संग्रह करतां येऊं लागला आणि तिजवर व्यक्तीचा हक्क कायदेशीर ठरूं लागला.”

यानंतर डेव्हिड ह्यूम हा इंग्रज तत्त्ववेत्ता पुढें आला. त्याच्या मते ‘अर्थशास्त्रदृष्ट्या संपत्तीचा संबंध वर्तमान, भूत व भविष्य या तिन्हीहि काळांशीं येतो. पूर्वीच्या श्रमांनीं उत्पन्न केलेली संपत्ति मनुष्य आज उपभोगतो व त्यांतलीच भावी उपयोगाकरितां संग्रही ठेवतो. कारण संपत्तीचें वरें सुख केवळ क्षणिक गरज भागल्यानें पुरें लाभत नाहीं. संपत्ति ही कायमची शक्ति आहे, व तिचा उपयोग हवा तेव्हां करतां येणें हें मनुष्याला सोईचें व इष्ट असतें. मात्र हवें तेव्हां याचा अर्थ वाटेल तितक्या लांबच्या भविष्यकाळीं असा नाहीं. फार पुढील काळीं किंवा अगदीं दूरच्या देशीं आपलें नुकसान होणार असलें तरी मनुष्याला त्याची चिंता वाटत नाहीं. ह्यूम म्हणतो, “तीस वर्षांनंतर एखाद्या माणसाला तुझी स्थिति दुःखी होईल असें म्हटलें तर तो म्हणेल, ठीक आहे, पाहून घेईन ! तीस वर्षे कोणी पाहिलीं ?”

रॉबर्ट ओएनप्रमाणें ह्यूम हा आर्थिक परिस्थितीला सर्वस्वीं महत्त्व देत नाहीं. इच्छाशक्तीलाहि तो थोडेंबहुत महत्त्व देतो. तथापि सर्वंच रान इच्छाशक्तीला मोकळें सोडलें तर भांडवलशाहीचे हल्लीचे दुष्परिणाम होतील हेंहि त्याला माहित असल्यामुळें तिला कायद्याचें बंधन कोठेंतरी असणें योग्य असें तो कबूल करतो. यापुरता पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्यवादी अँडम स्मिथ याच्याशीं त्याचा मतभेद दिसून येतो. ह्यूमच्या मते श्रम म्हणजे नुसते शारीरिक श्रम नव्हेत तर बौद्धिक श्रमहि त्यांत येतात. ह्यूमच्या काळीं संपत्तीच्या वाटणीविषयीं कांहीं नवीन सिद्धांत पुढें येऊं लागले होते. परंतु मनुष्य

हा स्वतंत्र जन्माला आला असला तरी त्याला इतर कोणाच्याहि बरोबरीचे समान हक्क आहेत असे म्हणतां येत नाही, असे ह्यमचे मत होते. त्याला देखील मजुरांची स्थिति सुधाराव्यास हवी होती. आणि युरोपांतील इतर देशांपेक्षा इंग्लंडांत गरिबांची काळजी अधिक घेतली जाते, याचा उल्लेख त्यानें अभिमानानें केला आहे. ह्यूमच्या मते " साध्या गरजांच्या माणसांवर नियंत्रणाची गरज नसते. ते समाजाचें कोणतेंही नुकसान न करतां नियंत्रणा-शिवाय जन्म काढू शकतील. परंतु हक्क व गरजा या बेसुमार वाढल्यानें नियंत्रणाची आवश्यकता, उत्पन्न होते. एका मनुष्याच्या अन्यायी वासने या पूर्तीमुळे दहांच्या तोंडची भाकरी जाते हे खरें. यामुळे कांहीं वावतीत गरीब व श्रीमंत यांना सारखें वागविलें पाहिजे. " स्पार्टा व रोम येथील प्राचीन राज्यांत जमिनीची सारखी वांटणी मधूनमधून करण्यांत आली असें इतिहास सांगतो, त्यामुळे अशी वांटणी व्यवहार्य आहे असा भास होतो. परंतु ह्यूमच्या मते त्याच्या स्वतःच्या काळच्या समाजस्थितीत अशी समान हक्काची वांटणी शक्य नव्हती. ती करावयाला गेल्यास उद्योग श्रमसायास करण्याची मनुष्याची अंतःस्फूर्ति कमी होईल व राष्ट्राची संपत्ति घटेल. "

सोशियलिझम, कम्युनिझमच्या कल्पनेचा उगम १८ व्या शतकांत युरोपांत सुरू झाला तो मात्र तेथपासून आतांपर्यंत एकसारखा वाढतच आहे. डिरेक्टरेटच्या अंमलाखालीं फ्रान्स देश असतां बेब्रूफनें १७९५ सालीं साम्यव दी संघ काढला व फ्रान्समधील शेतजमिनीची वांटणी सारखी व्हावी असें मत प्रतिपादिलें. त्याचें ब्रीदवाक्य असें होतें: ' निसर्गानें सृष्टिनिमित्त सर्व गोष्टींचा उपभोग समान घेण्याचा हक्क प्रत्येक मनुष्याला दिलेला आहे. ' पण अखेर प्रत्येक मनुष्याचा मरण्याचा जो समान हक्क तोच व तोहि विषमरीतीनें म्हणजे शिरच्छेद होऊन बेब्रूफला मिळाला ! परेंच राज्यक्रांतीमधील तीन तत्त्वे प्रथम प्रसिद्धीस आलीं, तरी त्या तत्त्वांची खरी ओळख परेंच समाजाला किती थोडो होती, व तोहि किती थोडा वेळटिकक्री, हें परेंच राज्यक्रांतीच्या कोणत्याहि इतिहासांत वाचावयास मिळेल. परेंच राज्यक्रांतीच्या वेळीं सर्व प्रकारच्या नव्या कल्पनांना उक्त आला त्यांत कम्युनिझमचीहि एक होती. मात्र ती सगळ्या परेंच क्रांतिकारक जन-

तेला पसंत पडलेली नव्हती. बेबूफ नांवाच्या ज्या एका मनुष्याने ती काढली त्याला वेडापिसा अशी संज्ञा मिळाली, व ती कल्पना अमलांत आणण्याच्या त्याच्या प्रयत्नाला कट असे नाव मिळून लष्करी सैन्याच्या मदतीने त्याची संघटना मोडून टाकण्यांत आली. परेंच राज्यक्रांतीत वरिष्ठ वर्गाचा नाश झाला नाही. उमराव, धर्माधिकारी व पळपुटे या लोकांच्या जमिनी सरकारने जप्त करून फार थोड्या किंमतीना विकायला काढल्या पण अगदीं कनिष्ठ वर्गाजवळ त्या विकत घेण्याचें साधन नव्हतें. मध्यम वर्गांतल्या श्रीमतांनी त्या विकत घेतल्या तशाच शेतकऱ्यांनी; पण अगदीं कनिष्ठ वर्ग होता तो तसाच दरिद्री राहिला. सन १७९५ मध्ये बेबूफने जमीन मिळकतीच्या या व्यवहाराविष्य चळवळ सुरू केली. त्याच्या अनुयायांना 'ईववल्स' 'लेव्हलरस' असें म्हणत. पूर्वी रोमन इतिहासांत ग्रॅक्स नांवाच्या शांततावादी क्रांतिकारकानें जमिनीची वांटणी करून समता स्थापण्याचा प्रयत्न केला होता. त्याला अनुसरून बेबूफ हा स्वतःला ग्रॅक्स म्हणवून घेई. त्याचें तत्त्व असें होतें की जनतेत नुसती तात्त्विक समता असून उपयोगी नाही तर आर्थिक समता पाहिजे. अत्याचारी टेररिस्ट गटानें त्याच्याशी संगनमत केलें. दोघांचा मिळून रॅडिकल सोशियालिस्ट नांवाचा एक राजकीय पक्षच बनला. त्याचा उघड हेतु क्रांति करून राज्यसत्ता हातीं घेऊन सोशियालिझम स्थापावी असा होता. पॅथिन नांवाच्या क्लबच्या द्वारें तो मतप्रसार करी. 'समान सुख' हा त्याच्या व्याख्यानाचा विषय असे. हळुहळू कामकरी वर्ग त्याच्या निशाणाखाली जमूं लागला. पक्षाचें संख्याबळ वाढलें. पण सरकारनें पाहिलें कीं अजून बेबूफला खऱ्या जनतेचा पाठिंबा नाहीं मग तूर्तच त्याच्यावर प्रहार करा कशाला ? पण पॅरिसचें पोलिस बेबूफला वश होत चाललें आहे असें पाहतांच, कार्नेनं पॅथिन क्लबवर हात उचलला. नेपोलियननें क्लब मोडून टाकला, आणि अनेक अनुयायांसह बेबूफला कैद करण्यांत आलें. तथापि बेबूफचा समतावाद जमिनींत गाडला गेला नाहीं.

सेंट सायमन नांवाचा एक तत्त्वज्ञ सन १८२५ च्या पूर्वी होऊन गेला. त्यालाहि सोशियालिस्ट कम्यूनिस्टच म्हणतात. त्याचें अर्थशास्त्र धार्मिक तत्त्वज्ञानावर रचलेलें होतें. पण समाजात सर्वस्वी समानता असते किंवा

नांदते असें तो म्हणत नाही. तो म्हणतो “ प्रत्येक मनुष्यानें काम केलेंच पाहिजे. पण कांहीं अधिक गुणवान् कांहीं कमी गुणवान् लोक असतात, यामुळें त्यांच्या योगानें श्रेष्ठकनिष्ठतेची एक शिडी किंवा सोपानपरंपरा बनते. यामुळें त्यांच्या श्रमाचें फल सारखें असूं शकत नाही. म्हणून त्यांना मोबदलाहि सारखाच द्यावा म्हणणें रास्त नाही. मात्र कोणाला त्याचे गुण पाहून कोणत्या कामावर नेमावे हें सरकारनें ठरवावे व त्याच्या लायकीप्रमाणें त्याला पगार द्यावा. अर्थात् सामाजिक वैषम्य हें संपत्तिनिष्ठ न मानतां गुणनिष्ठ असेंच मानलें पाहिजे. आणि अशा प्रकारचें वैषम्य समाजांत असण्याला हरकत नाही. तथापि गुणाप्रमाणें पाहून नेमलेला कामकरी हा एखाद्या सरकारी खात्यांतील नोकराप्रमाणें सरकारी कामाकरितां म्हणजेच समाजाच्या कामाकरितां नेमलेला आहे, तो स्वतःच्या फायद्याकरितां नेमलेला नाही, असें मानण्यांत यावें. अशी वृत्ति माणसांची राहिल्यास कारखानदार, भांडवलवाले, पेढीवाले उरण्यास हरकत नाही. समाजाचा आर्थिक कारभार करण्याचा अधिकार सहजच त्यांच्याकडे जाईल. मात्र शास्त्रज्ञ आणि धर्मज्ञ यांचा दर्जा संपत्ति निर्माण करणाऱ्या या लोकांहून वरचा असें समजण्यांत यावें. कामावरून लायकी व लायकीप्रमाणें मोबदला हें सेंट सायमनचें तत्त्व होतें. पण या लायकीचें फळ मनुष्याला फक्त हयातीतच मिळावें. त्याच्या वारसांना तें फळ भोगण्याचा हक्क नाही असेहि त्यांचें तत्त्व होतें ! तो म्हणे कीं “ राज्यक्रांतीचा एवढा गवगवा झाला, कीर्ति झाली पण श्रीमान् लोक, जमीनदार वगैरे वर्गांतील व रसदारी ही कांहीं त्या राज्यक्रांतीनें मोडली नाही. संपत्तीची वारसदारी उरली नाही तरी गुणांची वारसदारी म्हणून असते व ती मान्य करावी लागते. पण वारस हा वारस म्हणून नव्हे तर गुणवान् म्हणून सरकारनें समाजानें त्याला लायकीप्रमाणें काम व मोबदला द्यावा असें तो म्हणे. सेंट सायमन याच्या तत्त्वज्ञानाचा पगडा परेंच लोकांवर एक पिढीपर्यंत राहिला होता.

रॉबर्ट ओएन हा १७७१ सालीं जन्मला व १८५७ सालीं मेला. त्यालाहि सोशियालिस्ट्च म्हणतात. पण तो क्रांतिकारक नव्हता, इतकेंच नव्हे तर नुसता सुधारणावादी असल्यामुळें समाजांतील विषमता घालविण्याचा प्रयत्न वरिष्ठ वर्गानें आपलें कर्तव्य म्हणून करावा असें त्यांचें मत होतें. ही

विषमता काढून टाकणें याविषयीं कनिष्ठांच्या हक्काच्या भाषेनें तो फारसें बोलत नसे. मात्र मजूरवर्गाचीं दुःखें कमी होण्याचे त्यानें अनेक प्रयत्न केले. उदाहरणार्थ, तो स्वतः श्रीमंत कारखानदार असतां मजुरांच्या कामाचे तास कमी करणें, लहान मुलांमुलीना कामाला न लावणें, मजूरवर्गाच्या सहकारी पतपेढ्या, धर्मपंथविरहित शिक्षणसंस्था, मजुरांकरितां सेविंग बँक इत्यादि नव्या कल्पनाचे प्रयोग त्यानें यशस्वी करून दाखविले. त्याची दृष्टि वर्ग-कलहापेक्षां न्याय्य कर्तव्याची असे. त्यानें १८३६ सालीं अमेरिकेंत कम्युनिस्टिक पद्धतीची एक सोसायटी काढून पाहिली. परंतु तो त्याचा प्रयोग यशस्वी झाला नाहीं.

१८४८ साली कॅबे यानें अमेरिकेंत एक कम्युनिस्ट स्वरूपाची संस्था काढली होती. सर टॉमस मोरचें अनुकरण करून त्यानें ' इकार्या ' नांवाचा ग्रंथ लिहून त्यात, इकार्यम लोक कम्युनिझमचें तत्त्व स्वीकारतील तर ते कसे वागतील याचें कल्पनाचित्र चांगलें रंगविलें होतें; व त्या कल्पनेचाच प्रयोग करून पाहण्याकरितां वरील संस्था त्यानें काढविली. तिच्या कांहीं शाखाहि स्थापल्या गेल्या; पण लवकरच अंतःकलहानें तिचा नाश झाला. १८४८ साली सर्व युरोपभर एकतंत्री राज्यपद्धतीविरुद्ध बंडें झालीं. एखाद्या ठिकाणींच राजसत्ता उलयून पडली, पण इतर ठिकाणी जुल्मी राजांनीं प्रजेला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे नियमबद्ध राज्यघटना देण्याचें तोंडांनें कबूल केलें. परेंच राजक्रांतीप्रमाणें या क्रांतीच्या धामधुमीत जनतेचा राजसत्तेवर प्रहार झाला. पण सोशियालिझम किंवा कम्युनिझमच्या कल्पनांचा उपक्रम झाला नाहीं. आधीं राजसत्ता मर्यादित व्हावी, ती प्रजेच्या हातीं पुष्कळशी यावी, व तिच्या साहाय्यानेंच सोशियालिझम स्थापितां आल्यास पाहूं असा विचार तत्कालीन जनतावादी लोकांनी केला असावा. आणि कार्ल मार्क्सनें तर १७८९, १८३० व १८४८ इत्यादि वर्षी ज्या क्रांत्या झाल्या त्यांना " भांडवलशाहीच्या हितवर्धनाकरितां झालेल्या " असें उघड दूषण दिलेलें आढळतें.

यानंतर क्रमानें कार्ल मार्क्स, एंजेल हे येतात. पण त्यांच्या तत्त्व-ज्ञानाचा खुलासा व विचार स्वतंत्र रीतीनें करावयाचाच आहे. म्हणून या ठिकाणीं त्यांच्याविषयीं विशेष न सांगतां महायुद्धापर्यंत पुढे आलेल्या

आणखी इतर सोशियलिस्ट पक्षांचे थोडक्यांत समालोचन करू, ते असे. १८५० सालीं बेलजममध्ये कॉलिन्स नांवाचा एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला. त्यानें 'कलेक्टिव्हिझम' चें तत्त्व पुढें आणलें. त्याचें मत असें की, संपत्तीच्या उत्पादनाचीं साधनें म्हणजे जमीन व भांडवल हीं समाजाच्या समाईक मालकीचीं असावी. पण त्यांच्या योगानें उत्पन्न होणारी संपत्ति ही ज्यानें त्यानें आपल्या खासगी मालकीची ठेवण्याला हरकत नाही. मात्र वांटणीच्या कामीं न्याय्य सुद्धीनें अवश्य तेथें समाजाला हात घालतां यावा. कॉलिन्स याचा रोख बहुतेक शेतकीच्या उत्पन्नावर होता. या प्रश्नाकडे केवळ तात्त्विक दृष्टीनें न पाहतां, समाजविकासाच्या इतिहासांत प्रत्यक्ष काय घडून आलें आहे व कोणती शक्ति प्रभावी झाली आहे हे तो पाही. विकास म्हणजे अर्थात् प्रगति आलीच. या प्रगतीत सर्व तऱ्हेचे उद्योग मोठ्या प्रमाणावर अधिकाधिक होऊं लागले. यामुळें अशा कारखान्यांच्या मालकांच्या हातीं व्यक्तिशः अधिक संपत्ति येऊं लागली. यामुळें वैषम्य वाढत गेलें आणि सामुदायिक उत्पादनाप्रमाणें सामुदायिक मालकीचीहि कल्पना आपोआप पुढें आली. पण नक्की याच मुद्यावर आजची 'कम्यूनिझम' व जुनी 'कलेक्टिव्हिझम' यांच्या स्वरूपात फरक आहे.

कलेक्टिव्हिस्ट लोकांच्या मनात लहानसहान खाजगी मालकाबद्दल म्हणजे गरीब मालकाबद्दल एक प्रकारची सहानुभूति होती. परंतु उत्पादनाचीं ज्ञालीं तरी सर्व साधनें सामुदायिक मालकीची व्हावी असें म्हटलें म्हणजे खाजगी जमिनी वगैरे जप्त करणें ओघानेंच येतें. यामुळें या सहानुभूतीला अर्थातच कमीपणा येतो. म्हणून कलेक्टिव्हिस्ट पंथांतले सौम्य स्वभाववाचे लोक असें म्हणत कीं, ज्यांच्या खाजगी जमिनी वगैरे काढून घ्यावयाच्या त्यांना कांही तरी मोबदला हा दिलाच पाहिजे. अर्थात् जे हा मोबदला घेऊन सुखानें आपली मिळकत देतील तेवढ्यांनाच तो मोबदला द्यावा. उत्पादनाच्या सामुदायिक मालकीच्या साधनांचा उपयोग ट्रेड युनियन, मजूरसंघ, यांच्यामार्फत करावा. त्यांनीं सर्व उत्पन्न सरकारी खजिन्यांत भरावें. मग सरकारी अधिकारी योग्य खर्च वजा घालून जो नफा उरेल तो त्या मजूर संघांना परत देईल. तो त्यांनीं आपापसांत वटून घ्यावा. कलेक्टिव्हिझम ही या अंशापुरती कम्यूनिझमसारखी आहे. मिळकत

शेवटीं खाजगी झाली तरी अल्प प्रमाणांत होईल. म्हणून अल्प प्रमाणांत असणारी विषमता उपेक्षणीय समजावी. निदान व्याजबट्टा, रोजन्दारीची मजुरी वगैरे गोष्टी तरी या पद्धतीनें वांचतील. शिवाय या पद्धतीनें निरक्षोगीपणा व परोपजीवित्व हीं नाहीशीं होतील. उलट मजुरांना हल्लीं पडणारे श्रम अतिशय कमी होतील. कलेक्टिव्हिस्टांच्या मतें प्रत्येकानें सहाच काय पण चार तास काम जरी रोज केलें तरी तें पुरे होईल! दीन दुबळ्यांना अर्थातच समाजानें पोसावयाचें. “ अस्सल कम्युनिस्ट पद्धतीनें समाजाची जी एक प्रकारची सक्ति व्यक्तीवर होते ती आमच्या पद्धतींत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य व्यक्तिव्यवहार हीं अबाधित राहतात, आणि गुणनाश व वैचित्र्यनाश होत नाही ” असें कलेक्टिव्हिस्ट म्हणतात.

ग्रॅक्स म्हणवून घेणाऱ्या बेबूफचा पुनर्जन्म ब्लॅकी नांवाच्या क्रांति-कारकानें १८७१ सालीं करविला. त्याला अनार्किस्ट म्हणत. पॅरिसच्या कम्यूनवर त्याचें वर्चस्व प्रस्थापित झालें होतें. या कम्यूननें कामगार वर्गाच्या साहाय्यानें राज्यसत्ता जवळ जवळ पन्नास वर्षे आपल्या हातांत ठेवली होती. तिनें सोशियालिझम स्थापण्याचे अनेक प्रयत्न केले होते; व तिसऱ्या नेपोलियनला तिनेंच उलथून टाकलें. ब्लॅकी यानें बेबूफचीं तत्त्वेंच डोळ्यांपुढें ठेवलीं होती. त्याच्या उद्देशपत्रिकेंत सर्व-साधारण सोशियालिझमचीं सर्व मुख्य तत्त्वे गोंविलीं होती. रशियन क्रांति-कारकांना १९१७ सालीं राज्यसत्ता हातीं आल्यानें आपल्या कल्पना अमलांत आणतां आल्या; पण ब्लॅकीला राज्यसत्ता काबीज करतां न आल्यामुळें त्याला सोशियालिझमची स्थापना करतां आली नाही.

८. कम्यूनियमचा पूर्वेतिहास (३)

मागील दोन प्रकरणांत कम्यूनियमचा युरोपांतील पूर्वेतिहास सांगितला. आतां आशिया खंडांत काय स्थिति होती हें पाहूं. ख्रिश्चन सोसायट्यांसंबंधानें पूर्वी उल्लेख आलाच आहे; तथापि ख्रिस्ती धर्म हा आशिया खंडांत जन्म पावला म्हणून ख्रिस्त व त्याचे शिष्य यांनीं केलेल्या सहजीवनाच्या कल्पनेच्या प्रचाराचा उगम आशिया खंडांतलाच म्हणावा लागतो. यहूदी धर्माचा संस्थापक मोझेस यानेंहि कम्यूनियमपैकी खाजगी मिळकतीच्या निषेधाच्या तत्वांचा पुरस्कार उघड केलेला आहे. तो म्हणतो, “जमीन ही माझी म्हणजे देवाची आहे, माणसाची नाही. म्हणून तिची कायमविक्री कोणालाहि करतां येत नाही. सात वर्षांहून अधिक काळ जमिनीचें स्वामित्व कोणाकडे राहात नाही.” हिब्रू भविष्यवाद्यांनीं मौल्यवान संपत्ति व खाजगी मिळकत यांवर बरेच कोरडे ओढले आहेत. या उपदेशाप्रमाणें ज्यू, ख्रिश्चन वगैरे लोकांच्या कांहीं लहान लहान मंडळांच्या सहजीवनाच्या तत्त्वानें राहणाऱ्या प्राचीन काळीं होत्या. पोपच्या हातीं धर्मसत्ता गेल्यापासून खाजगी मिळकत ही पवित्र व पुनीत झाली. तथापि त्यापूर्वीच्या धर्मगुरूंनीं कम्यूनियमला पक्षपात दाखविला होता यांत शंका नाही. आणि रशिया हा निम्माशिम्मा आशिया खंडांतील मानला तर डुखोबोर जातीच्या रशियनांनीं आजच्या कम्यूनिस्टांच्या पूर्वी खाजगी मिळकत ही निषिद्ध मानली होती, यामुळें ती आशिया खंडाच्या खातीं जमा धरण्यास हरकत नाही.

हिंदुस्थानासंबंधानें पाहतां महाभारत व स्मृतिग्रंथ यांत अराजकाचे जे उल्लेख आढळतात ते अगदीं प्राथमिक समाजस्थितीसंबंधीं असल्यामुळें, त्या समाजांत सहजीवनाचे कांहीं प्रकार अमलांत असतील अशी कल्पना करण्यास हरकत नाही. बृद्धाचा उपदेश तर या कामीं प्रसिद्धच आहे. वासनांचा उच्छेद करावयाचा तर प्रथम संपत्तीचा त्याग हीच गोष्ट पुढें येते. आणि बृद्ध संघ व विहार यांतील लोकांचें जीवन गरीब भिक्षूंचें व कम्यूनिस्ट पद्धतीचें होते हें उघड आहे. हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या प्राचीन लहान-सहान वसाहतींत सहजीवनपद्धति चालू असणें हें शक्य आहे.

हिंदुस्थान हा देश प्राचीन काळापासून सर्वस्वीं कृषिप्रधान. त्याची

सर्व संपत्ति शेतीतूनच उत्पन्न झालेली. आणि आज विसाव्या शतकांतहि ती स्थिति फारशी बदललेली नाही. गेल्या शंभर वर्षांतच इकडे कारखानदारीला सुरवात झाली. तथापि यूरोप अमेरिकेंतील देशांच्या मानानें या बाजूची औद्योगिक प्रगति हिंदुस्थानांत फारशी झालेली नाही. म्हणून हिंदुस्थानांत प्राचीन काळीं साम्यवादाचे दाखले हुडकावयाचे तर ते जमिनीच्या मालकी-वहिवाटींतच आढळतील.

चाणक्याच्या अर्थशास्त्रांत किंवा स्मृतिग्रंथांत जमिनीचें स्वामित्व एकंदर समाजाचें मिळून होतें असें आढळत नाही. व्यापारी लोकांचे किंवा गण होते व त्यांचे आपापसांतील संबंध काय असावे याविषयी अर्थशास्त्रांत थोडाबहुत उल्लेख आढळतो. पण कृषिसंपत्ति सामुदायिक झाली असल्याचें दिसून येत नाही. सर हेन्री मेन यानें 'ग्रामसंस्था' नांवाच्या आपल्या पुस्तकांत असें मत दिलें आहे कीं, प्राचीन ग्रामव्यवस्थेचा आधार जमिनीची समाईक मालकी यावर होता. पण तें मत विवादित असून, मेन म्हणतो, "कोणत्याहि गांवांतील शेतीजमिनीचे विभाग करून ते लागवडीस देणें, त्यांची कांहीं कालानें पुन्हां पुन्हां वेगळी वांटणी करणें, आणि जमिनीच्या वहिवाटीसंबंधानें उत्पन्न होणाऱ्या तंट्याबखेड्यांचा निवाद करणें या तीनहि गोष्टी हिंदुस्थानांत सामुदायिक सत्तेनें होत असत. त्यावरून जमिनीचें स्वामित्व सामुदायिक होतें हें ठरूं पाहतें ! एकाद्या वेळीं एकाद्या जमिनीच्या तुकड्याची प्रत्यक्ष वहिवाट व्यक्तीकडे किंवा कुटुंबाकडे असो; सर्व गांव मिळून समाईक रीतीनें आजतें ठेवून, बियाणें देऊन, गडी लावून, लागवड करीत असो; तरी पण कालांतरानें जमिनीची फिरून वेगळी वांटणी होई. याचा अर्थ लागवड करण्याच्या जमिनीवर त्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची खासगी मालकी कायमची नसे. व्यक्तिगत मालकीचे हक्क पुढें निर्माण झाले, व ते झाले तेव्हांच जमीन धारण करण्याविषयीचे कायदे होऊं लागले. सगळ्या गांवच्या समाईक मालकीची जमीन असेल तेव्हां जमीन धारण करणें याला अर्थच राहात नाही. गांवचे गांवाबाहेरचे हे भेदहि पुढें झालेले आहेत. मनुष्यसमाजाच्या इतिहासांत प्रथम सर्व जातींकडे मिळून, नंतर कुटुंबाकडे मिळून व शेवटीं एकएका व्यक्तीकडे अशा क्रमानें भूमीचें स्वामित्व असल्याचें आढळतें." पण मेनच्या या

मताविरुद्ध बेडन पॉवेल याचें मत आहे. त्यानें हिंदुस्थानांतील जमीन धारण करण्याच्या निरनिराळ्या पद्धती या नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथांत त्यानें सर हेन्री मेनचें मत नापसंत केलें आहे.

बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रो. अनंतराव अब्दतेकर यांनीं ' पश्चिम हिंदुस्थानांतील ग्राममंडळें ' या नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांत त्यांनींही सर हेन्री मेन यांच्याशीं आपला मतभेद प्रगट केला आहे. ते म्हणतात : " मेन साहेबांच्या मते उत्तर हिंदुस्थानांतली ग्रामसंघटना हाच खरा प्राचीन ग्रामसंघटनेचा नमुना असून तो सर्व हिंदुस्थानभर होता. आणि युरोपांतल्या ट्यूटॉनिक देशांतहि तोच होता, हें या संघटनेच्या अस्तित्वाचें प्रत्यंतर ! " या पुढें ते आणखी म्हणतात कीं, " रयतवारी पद्धति जरी पुढें अंमलांत आली तरी ती मूळच्या सामुदायिक सत्ताप्रकारांतून निघालेली आहे. पण हा इतिहास कदाचित् युरोपांतील ग्रामसंस्थांचा असेल पश्चिम हिंदुस्थानांतला नाही. वैदिक काळापूर्वीं केव्हां जमिनीची मालकी सामुदायिक असेल तर असो. पण खुद्द वेदांतले ऊर्वरासा क्षेत्रासा उर्वराजित् अशा शब्दांवरून जमीन ही व्यक्तीच्या मालकीची असें सिद्ध होतें. बौद्ध जातककालीं हीच स्थिति होती. मौर्यकालींहि तेंच होतें, हें अर्थशास्त्रावरून दिसतें. स्मृतिग्रंथांवरूनही रयतवारी म्हणजे व्यक्तिगत स्वामित्वच दिसून येतें. समाईक खातें व सरकारी देण्याची समाईक जबाबदारी असली तरी मालकी समाईकच असते असें नाही. अमर्याद जबाबदारीच्या पतपेढ्यांमध्ये कर्ज परत देण्याची जबाबदारी सर्वांची मिळून आणि म्हणून त्यांपैकीं वाटेल त्याची असते. पण यावरून त्यांच्या जमिनीची मालकी समाईक ठरत नाही. अविभक्त कृटुंबांत वांटण्या होण्याच्या आधीं मिळकत समाईक असते, पण याचा अर्थ तींत प्रत्येकाचा मालकी हिस्सा ठरलेला नसतो असें नाही. चतुःसीमापूर्वक सरसनिरस वांटण्या झालेल्या नसतात, धडेवांटप झालेलें नसतें इतकेंच काय तें. आपल्या मालकीचा तुकडा अमुक हा असें नंबराच्या नकाशावर दाखवितां येत नसेल, पण संबंध नंबरांत कोठें तरी आहे असें प्रत्येक समाईक खातेदार मानीत असतो. मूळ रयतवारी पद्धतीनें जमीन धारण करणारा एक मालक असला तरी पुढें त्याचा वंश बदल्यानें पण त्याच्या वंशजांत दर पिढीला धडेवांटप न झाल्यानें

सामुदायिक मालकीचा भास उत्पन्न होतो. पण तोही कुटुंबापुरता. सर्व गांवच्या गांवानें समाईक पद्धतीनें गांवांतील सर्व जमीनची जमीन धारण केलेली आहे असें आढळणार नाहीं.

महाराष्ट्र व कर्नाटक या भागांत तर गुजराथ—काठेवाडप्रमाणें हा भास होण्याची स्थितीहि आढळत नाहीं. रयतवारी पद्धतींत व्यक्तिशः रयत हाच जमिनीचा तुटक व खरा मालक असतो, सरकार मालक नसतें. सरकारचा हक्क फक्त सारा (कर) वसूल करण्यापुरता असतो. सरकार—देणें थकलें तर जमीन सरकारजमा होते; याचा अर्थ जमीन मूळ सरकारची होती तीच सरकारकडे परत गेली असा नव्हे. उदाहरणार्थ, सावकार कर्ज-फेडींत जमीन घेतो ती त्याला कर्जाचा मोबदला म्हणून घ्यावी लागते. ती मूळची कुळाच्या मालकीचीच असते. त्याचप्रमाणें साराबाकी थकल्या-मुळें जमीन सरकार—जमा होते तेथेंही सरकार सावकाराप्रमाणें जमीन कर्जफेडींत घेतें; कुळाला खंडानें दिलेली जमीन जमीनदार परत आपल्याकडे मालकी हक्कानें घेतो तसें नव्हे. मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायांत खालील श्लोक आहे—

‘स्थाणुच्छेदस्य केदारं आहुः शल्यवतो मृगम् ’

म्हणजे ज्या जमिनीची मशागत जो करील ती त्याची जमीन व जो पारधी आपल्या बाणानें हरीण मारील तो हरीण त्या पारध्याचा. आठव्या अध्यायांत राजाला भूमीचा ‘ अधिपति ’ म्हटलें आहे. पण त्याचा अर्थ फक्त पालन करणारा असाच आहे, स्वामी असा नाही. राज्यांतील लोक ही राजाची ‘ प्रजा ’ म्हणतात, तरी वाच्यार्थानें ती राजाची औरस संतति असा अर्थ होत नाहीं, त्याप्रमाणें पृथ्वीपति, भूपति याचाही अर्थ लक्षणें पालन करणारा असाच घेतला पाहिजे.

गांवगाडा या सुप्रसिद्ध पुस्तकाचा कर्ता म्हणतो :— “ राजानें रयतेच्या उत्पन्नाचा सहावा हिस्सा भागधेय (कर) म्हणून घ्यावा, असा मरसकट धारा पडला असावा. म्हणूनच ‘ षष्ठांशवृत्ति ’ हा राजाचा प्रतिशब्द होऊन बसला. हिंदू राजांचे अमलांत काळी (शेतजमीन) पुष्कळ व कुणबी थोडे होते. तेव्हां गतकुळी किंवा बेवारशी जमिनीची लागण

जो करी तोच तिजवर वारसा सांगे, आणि सरकारला तिजबद्दल लढाई वगैरे धामधुमीच्या काळीं, पिकाची चौथाई आणि एरवींच्या सामसुमीच्या वेळीं साहोत्रा देई; याप्रमाणें करभार घेऊन राजे प्रजापालन करीत. ज्याला त्याला म्वकष्टार्जित संपत्तीचा भोगवटा घेण्याची सोय करून देत. पुढें राजकारण वाढत जातां जातां मुसलमानी रियासतींत जमिनीची पूर्ण मालकी राजानें आपल्याकडे ओढली असावी. कारण 'खुल्क खुदाका मुल्क पादशहाका. (विश्व परमेश्वराचें आणि मुलूख राजाचा) बेटी बापाची, जमीन बादशहाची ' ह्याप्रमाणें लोक बोलू लागले."

इनामदार सरंजामदार यांचे हक्क सरकारच्या हक्कांचेच अंश होत. आणि इनामदार, सरंजामदार यांना फक्त शेतावरील सरकारी साऱ्याचा अंश किंवा फारतर संबंध सारा घेण्याचा हक्क असतो पण जमिनीवर हक्क नसतो. याचाच अर्थ सरकाराचाही हक्क साऱ्यापुरताच आहे, जमिनीवर नाहीं. गुजराथ-काठेवाडमध्ये भागदारी पद्धत आहे तिचें कारण या जमिनी वाहेरून आलेल्या गिराशियांनी स्थानिक लोकांपासून जुलूमजबरदस्तीनें काढून घेऊन आपल्या केल्या व त्या गिराशियाच्या दशात प्रत्यक्ष वांटणी न होता चालत राहिल्या. भागदारीत शेंकडों लोक असतात, म्हणून सर हेन्री मेन म्हणतो त्याप्रमाणें, ती सामुदायिक सामाजिक मालकीची जमीन असा भास होतो पण तो खरा प्रकार नव्हे.

जमिनीची मालकी, भूस्वामित्व, मुळांत सरकारी हा सिद्धांत ब्रिटिश सरकारनें पुढें आणलेला आहे. पूर्वीचे हिंदु राजे असा हक्क सांगत नसत. अर्थशास्त्रांत जमिनीच्या मालकाचा ती विकण्याचा हक्क कबूल केला आहे. जमिनीच्या पूर्वमीमांसा-दर्शनांत असें सांगितले आहे कीं, विश्वजित यज्ञांत राजाला भूमीचें दान देतां येत नाहीं. कारण भूमीवर त्याचें स्वामित्व नसतें.

ग्रामसंस्थेंतील पांढरी जमीन वसाहतीची. ती अर्थातच व्यक्तींच्या मालकीची असते. काळ्या जमिनीचा प्रकार हा वर सांगितला. आता पुरातन काळापासून दरएक गांवाला गायरान, गुरचरण, कुरण अशा स्वरूपाच्या कांहीं ठराविक जमिनी सामुदायिक मालकीच्या म्हणजे गांवाऱ्या मालकीच्या असत. कांहीं मयादेपर्यंत जंगलही सामुदायिक असू शकतें. पण या

चार प्रकारच्या जमिनी व्यक्तीच्या मालकीच्या नसण्याचे कारण त्यांची वांटणी न करतां त्यांची वहिवाट व उपभोग सामुदायिक पद्धतीने अधिक चांगला घेतां येतो. गुरांना कोठेंहि चरायला मिळालें किंवा शेतकऱ्याला कोठेंहि टहाळा कवळ मिळालें म्हणजे त्याचें काम भागतें. पिकाच्या जमिनीची गोट तशी नाही आणि घराखालच्या जमिनीची तर नाहीच नाही.

हिंदुस्थानातील भूमीच्या स्वामित्वाची परंपरा ही अशी आहे. म्हणजे तो राजाची नाही किंवा सामुदायिक मालकीचीहि नाही. तर व्यक्तिशः मालकीची आहे. म्हणून सोशियालिस्टाना या बाबतीत त्यांना अनुकूल असा जुना दाखला मिळू शकणार नाही. आतां यापुढें सत्तेच्या बळावर काय वाटेल तें करावें हें वेगळें.

सरकारच्या मालकीची जमीन म्हणजे बहुधा पडित, खराब, राजीनामा देऊन सरकारांत घातलेली, बेवारशी, नदीनाल्यांच्या पाण्यापुराने नवी बनलेली म्हणजे बिनवारशीच, लँड अँक्विझिशनच्या कायद्यानें म्हणजे मोबदला देऊन पण सक्तीनें विकत घेतलेली इत्यादि, जंगल, गुरचरणें इत्यादि जमिनी व्यक्तीच्या मालकीच्या नसल्या तर सगळ्या गावच्या मिळून असतील. पण त्यामुळें त्या सरकारी नव्हत. जमिनी मूळ कुळांच्या मालकीच्या असतां जुलूमजबरदस्तीनें कोणीं त्या कबजांत घेतल्या व कालांतरें त्या सरकारी कागदोपत्री त्यांच्या मालकीच्या म्हणून दाखल झाल्या तरी त्यामुळें व्यक्तिस्वामित्वाचा सिद्धांत नाकबूल करतां येणार नाही. याचें तात्पर्य, सोशियालिस्ट, कम्यूनिस्टांना असें म्हणतां येणार नाही की संपत्तीच्या उत्पादनाचें मुख्य साधन जी लागवडीची शेतजमीन ती आधींच सरकारच्या म्हणजे समाजाच्या मालकीचीच आहे. त्यामुळें तो मालकी अधिकार फक्त अमलांत आणला या बाबतीतला समाजसत्तावादाचा प्रश्न सुटला! सगळे गांवकागदपत्र नुसतें फाडून टाकले म्हणजे सामुदायिक शेतीच्या योजना चालू करण्याला वाट मोकळी झाली. पण हें बोलण्याइतकें करण्यांत सोपें नाही. आज व्यक्तिशः शेतकऱ्यांची हलाखी इतकी झाली आहे की, एकादे वेळीं हा सारा भरणें नको, आणि जें पीक जमिनींतून कापून नेण्याला पिकाच्या किमतीपेक्षा अधिक खर्च लागतो तें पीक पेरणेंही नको म्हणून जमीन सोडून द्यावी व मोकळें व्हावें असें त्याला

वाटते. पण हे त्यांचे वैराग्य शैक्षणिक व स्मशानवैराग्याच्या जातींतलेच आहे, खरें नव्हे. उद्यां समजा त्याला सामुदायिक शेती अधिक फायदेशीर होते हे अनुभवाने कळून आले तर, आणि आवर्षण पडले तरी स्वदेशी सरकार उपाशी मरू देत नाही असें दिसून आले, सामुदायिक स्वामित्वाची कल्पना तो मान्यही करील. पण आज खेडगांवांत जाऊन जमीन सक्तीने बिनमोबदला खालसा करून सोशियलिझमची गोष्ट बोलिल तर त्याला बहुधा मारच खावा लागेल, किंवा सरकार ही गोष्ट एकदम करील तर शेतकऱ्यांचे बंड होईल, शेतकऱ्यांना सोशियलिझमच्या फायद्याचे नुसते तात्त्विकच नव्हे तर अनुभवसिद्ध शिक्षण हळुहळूच द्यायला पाहिजे आहे.

१. कम्युनिस्ट राज्यपद्धति

प्रस्तुत लेखांतील तिरंगी नवमतवाद म्हणजे मुख्यतः सोशिया-लिझम, कम्युनिझम यांनी प्रचारांत आणलेले नवीन मत. तिरंगी हा शब्द या मताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक या तीन अंगांना उद्देशून योजला आहे. पूर्वीच्या आठ प्रकरणांत हे नवमत कोणत्या कारणाने जोरांत पुढे आले हे थोडे सांगितले, ते मत पुढे आणणाऱ्या पुढ्यांच्याच्या हेतूची थोडी चिकित्सा केली, आणि या नवमताला प्राचीन, अर्धाचीन काळांत दाखले कशा प्रकारचे सांपडू शकतात हे सांगितले. यानंतर आतां रशियामध्ये कम्युनिझमची जी पद्धति प्रत्यक्ष अमलांत आहे, तिची थोडीशी माहिती देतो. या विषयावर अलीकडे इंग्रजी भाषेत बरेच ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. मराठीतही या विषयाची माहिती नवमतवादी तरुण मंडळी संघटित प्रयत्न करून देत आहेत. तथापि वाचकांना हे सर्व वाङ्मय बाहेरगांवी वाचण्याला मिळत नाही. म्हणून, पण केवळ संक्षेपाने, त्यांतील ढोबळ माहिती देण्याचा आमचा विचार आहे.

प्रथम राजकीय, नंतर आर्थिक व नंतर सामाजिक असा क्रम योजला आहे.

अपरिचित वाचकाला प्रथमच हा प्रश्न सुचतो की, रशियांत आज अराजक म्हणतात तें चालू आहे की, कांहीं संघटित स्थायिक स्वरूपाची राज्यपद्धति सुरू आहे ? या प्रश्नाचें उत्तर थोडक्यांत असे. रशियांत आज अराजक नाही. चालतेंबोलतें, कर्तेंसवतें असें सर्वांगपरिपूर्ण राज्य तेथें स्थापलें गेलें आहे. १९१७ च्या सुमारास महायुद्धांत रशियाचा पराभव झाल्यानंतर प्रथम कांहीं दिवस रशियांत मूर्तिमत् अराजक निर्माण झालें होतें हें खरें आहे, तो प्रकार असा. झार पदच्युत झाला, बंदीत पडला. प्रधानमंडळ जागेवर उरलें नाही. सरकारी कचेऱ्या ओसाड पडल्या. त्यांचा ताबा घेतां येईल त्यानें घ्यावा, मनाला येतील ते हुकूम सोडावे, पण त्यांचा अंमल होऊं नये अशी स्थिति झाली. लष्करी शिपायांनीं हत्यारें काखेंत मारून रणांगणाकडे पाठ फिरवून राज्यसत्तेच्या मुख्य केंद्राकडे मोर्चा वळवला. पोलिसांना हुकूम देणारा कोणी उरला नाही. रयत व शेतकरी आश्चर्य-चकित होऊन गोंधळून गेले ! सुखवस्तु लोकांना लूटमारीपासून आरलें रक्षण कसें करावें हें समजेना.

मुख्य राज्ययंत्र पकडून आपण शिरजोर व्हावें अशाविषयी क्रांतिकारक, प्रति-क्रांतिकारक, प्रति-प्रति क्रांतिकारक अशा पुढान्यांचे प्रयत्न हातीं मिळेल तें सैन्य घेऊन सुरू झाले. संप, दंगेघोषे सुरू होऊन शेतकरी, शिगाई, कामकरी यांचे संघ वनू लागले, कत्तली झाल्या. असें होतां होतां १९१७ च्या एप्रिलमध्ये लेनिन, झिनोव्हिएफ, ट्राँट्स्की वगैरे प्रमुख बोल्शेव्हिक पुढारी परदेशांतून रशियांत शिरले. मेमध्ये रशियन राजधानींत सोव्हिएटनें तात्पुरतें संयुक्त प्रधानमंडळ बनविलें. पण पुढें तेहि उलथून पडून लेनिननें कम्यूनिसट सरकारची स्थापना केली, आणि तेथपासून तेंच सरकार अजून मत्ताधीश आहे.

१९१८ च्या प्रारंभी ही घटना घडून आली. या गोष्टीला अठरा वर्षे पुरीं झालीं. एवढ्या काळांत कम्यूनिसट पार्टीनें राज्यव्यवस्थेचीं अवश्य तीं सर्व खातीं उघडून राज्यकारभार सुस्थिर व संघटित केला आहे. तो इतका की, आतां रशियांत प्रतिक्रांतीचे उघड नांवही ऐकू येत नाहीं. रशियन काराचे वकील प्रत्येक परराष्ट्राच्या दरबारीं घेतले गेले आहेत. रशियन सर-

कारला सर्वतोपरी मान्यता परराष्ट्रांकडून मिळत व्यापारी-राजकारणी सर्व प्रकारचे तह परस्परांत होऊं लागले आहेत. रशियानें सैन्यबळ इतकें तयार केलें आहे कीं, त्यावर आपण होऊन स्वारी करण्याची हिंमत कोणीहि धरीत नाहीं. उलट रशियाच कम्प्युनिझमच्या मतप्रचारार्थ परदेशावर स्वारी करतो कीं काय अशी ज्याला त्याला भीति उत्पन्न झाली आहे. इतकेंच नव्हे तर आजमिनीला असा एकहि देश नाहीं कीं ज्यामध्ये रशियानें आपला मतप्रसार करण्या-करितां गुप्त दूत व पैसा पाठवून स्थानिक चळवळी उत्पन्न केल्या नाहीत !

कम्प्युनिस्ट राज्ययंत्र सुप्रतिष्ठित झाल्याचें याहून आणखी चांगलें गमक हें कीं, देशसंरक्षणाकरितां म्हणून सगळें राष्ट्रच्या राष्ट्र लष्करी शिक्षण घेत असलें तरी शेतकी, व्यापार, उद्योगधंदा करण्याला जी शांतता व सुर-क्षितता लागते ती आपणाला लाभली; अशा विश्वासानें वरील उद्योगांकडे लोक आपलें सर्व लक्ष आस्थेनें देऊं लागले आहेत. सर्वांत शेवटची म्हणून सांगण्याची गोष्ट ही कीं, एकंदर रशियन जनतेवर कम्प्युनिझमच्या तत्त्वांचा पगडा बसून आपल्या आयुष्यांतच अगदीं देखत देखत ही अपूर्व क्रांति कशी घडून आली, आणि जवळ जवळ मनुष्यस्वभावच उलटाच्या पालटा व्हावा असें आचारविचारांचें परिवर्तन कसे घडून आलें, याचें कौतुक व आश्चर्य करण्यांत ही जनता आपल्या ठिकाणी गर्क व गुंग होऊन गेली आहे. आपण आरशापुढें उभें राहावें पण प्रतिबिंबरूपानें भलतेंच तोड दिसावे असा अनुभव रशियन जनतेला आज येत आहे.

तात्पर्य, रशियांत आज अराजक नाहीं इतकेंच नव्हे, तर स्थायिक व सुप्रतिष्ठित असें राज्य चाललें आहे. अठरा वर्षांपूर्वीं रशियांतील अराजक-काच्या वार्ता जगभर लोक ऐकत होते त्या कित्येकांच्या कानांतून अजून गेलेल्या नसाव्या ! पण त्याला कम्प्युनिस्ट सरकार काय करणार ? शिमगा गेला तरी कवित्व उरतें म्हणतात. पण तें कवित्व तोंडांत घोळत असल्यामुळें अजून शिमगा चालूच आहे असें कोणाला वाटलें तर त्याला काय उपाय ? किंवा याहून चांगली उपमा द्यावयाची तर ती अशी कीं, कोटघवधि मैलां-वरचे तारे स्थानभ्रष्ट झाले तरी, त्यापासून सुटलेले किरण नंतरहि बऱ्याच काळापर्यंत प्रेक्षकांच्या डोळ्यांवर पडत असतात. म्हणून तारा आपल्या जागींच आहे असें त्यांना वाटतें, पण हा भ्रम असतो.

यानंतर पुढचा प्रश्न असा कीं रशियांत आज सुस्थिर व सुसंघटित राज्य आहे कबूल. पण त्याचा प्रकार कोणता ? याचें उत्तर असें कीं हा प्रकार जुन्या राज्यघटना ग्रंथांतून सांपडणारा नाही तो अगदीं नवा बनाव आहे. आतां या बनावांतहि कांहीं कांहीं जुन्या राज्यघटनांची ओळख थोडी थोडी पटते, मात्र तंतोतंत हुबेहूब असा दाखला कोणताच मिळत नाही. आपल्या साधारण परिचयाच्या राज्यपद्धती म्हटल्या म्हणजे राजसत्ताक किंवा लोकसत्ताक. पैकीं पहिल्या प्रकारची ओळख अशा रीतीनें पटते की, रशियांत आज नांवानें राजा नसतां जवळ जवळ तितकाच अनियंत्रित राज्याधिकार (ऐश्वर्य नव्हे !) भोगणारा अमूर्त डिक्टेटर आहे. आणि लोकसत्ताक राज्यप्रकाराची खून अशी पटते कीं, शिरोभागी कोणी डिक्टेटर असला तरी त्याच्या अधिकाराला संमति अगदीं सरहद्दीच्या खेड्यांतल्या खेड्यांतील लोकांपासून मिळण्याची व्यवस्था आहे. या राज्यपद्धतीला " प्रोलेटेरियेट डिक्टेटरशिप " असें नांव आहे

याचा अर्थ समजेलसा सांगणें जवळ जवळ दुरापास्तच होय. याचें कारण असें : सर्व देशभर लोकनियुक्त अशा सोव्हिएट संस्थांचें प्रचंड जाळ पसरलेलें आहे. आणि प्रत्येक खालच्या प्रतीच्या सोव्हिएटसमधून वरच्या सोव्हिएटकडे कांही प्रतिनिधी पाठविले जातात. अशा रीतीनें तळापासून माथ्यापर्यंत निवडणुकीच्या व्यवहारानें मनोऱ्याची किंवा गोपुराची शीग भरली जाते. तरी पण या सर्व रचनेंत खरी राजकीय सत्ता अमुक एके ठिकाणीं केंद्रीभूत झाली आहे असा अंगुलिनिर्देश करून दाखवितां येत नाहीं.

पण या सर्व गुंतागुतीच्या घटनेच्या बाहेर व तिच्याशी समांतर अशी दुसरी एक घटना रशियांत वावरत आहे. आणि मौज ही कीं, खरी सत्ता अशी या दुसऱ्या घटनेतच आहे ! सर्व कांहीं करून स्वतः नामानिराळें असावें असा प्रकार या दुसऱ्या घटनेचा आहे. ती घटना म्हणजे कम्यूनिस्ट पार्टी; व ही पार्टी म्हणजे एक विशिष्ट शपथा घेतलेल्या क्रांतिकारकांचें मंडळ आहे म्हटलें तर त्याला कायदेशीर अधिष्ठान कांहींच नाहीं. पण म्हटलें तर कोणत्याहि गोष्टीला कायदेशीरपणा आणून देणाऱ्या सर्व रशियन कायद्यांचें जनकत्वच मुळीं या मंडळाकडे असतें ! म्हटलें तर हें मंडळ प्रगट आहे,

पण म्हटलें तर त्याचा सर्व कारभार जवळजवळ गुप्तपणासारखाच चालतो ! म्हटलें तर हें मंडळ वीस किंवा तीस लक्ष व्यक्तींचें वनलेलें आहे. पण म्हटलें, तर त्यांतल्या कांहीं थोड्या व्यक्तीच इतक्या प्रबळ असतात कीं, सर्व सूत्रें वरपासून खालपर्यंत त्याच चालवितात. या मंडळाच्या हुकूमांना किंवा निकालांना कायदेशीर स्वरूप असें कांहींच नसतें. फार काय हे हुकूम कदाचित कागदावर लिहिलेहि जात नसतील; व लिहिलेच तर त्यांना हुकूम हे नांव नसेल. तरी पण हें मंडळ (म्हणजे त्यांतील पुढारी) तोंडची हवा सोडल्याप्रमाणें सहज वोलून केवळ सल्लामसलत या साळसूद नांवाखाली ज्या सूचना करतात त्यांचा अंमल शिक्कामोर्तब केलेल्या हुकूमापेक्षां अधिक हमखास व करडा होतो.

रशियन जनतेचें सूत्र कम्युनिस्ट पार्टीच्या हाती. पार्टीचे सूत्र तिच्यांतील पांच चार पुढ्यांच्या हातीं. व त्या पांच चार पुढ्यांच्या सूत्र आज स्टालिनच्या हातीं. पण फिरून स्टालिन असें म्हणण्याला मोकळाच कीं, मी सोव्हिएट-कॉंग्रेसचा अध्यक्ष नाहीं, किंवा कम्युनिस्ट मंडळाचा अध्यक्ष नाही, फार तर मला पार्टीचा जनरल सेक्रेटरी असें म्हणतां येईल. आपण डिक्टेटर नाहीं असें स्टालिननें वेळोवेळीं मोठ्याने गर्जन सांगितलेलें आहे. अधिकार कोणाचा ? सत्ता कोणाची ? स्टालिन म्हणतो, “ अधिकार, सत्ता सर्व जनतेचीं. पुढारी विनयशीलपणें अदबीनें सुचवितात. लोक पूर्ण विचार करून तें ऐकतात. लोक असे कांहीं दुघखुळे आहेत कीं काय कीं आम्हां मूठभर लोकांचें त्यांनीं निमूटपणें ऐकावें ? मग माझ्या एकट्या व्यक्तीची काय कथा ? ” याचा अर्थ आपण सर्व समजतोच. पण दुसरेपक्षीं त्याला उपाय तरी काय ? आज महात्मा गांधी यांना कॉंग्रेस घटनेंत चार आणेवाल्या सभासदापलीकडे कायदेशीर स्थान नाहीं. पण कॉंग्रेसचीं सूत्रें आजहि पुष्कळशीं त्यांच्या तंत्रानें चालतातच कीं नाहीं ? टिळकांनीं काढलेल्या कित्येक संस्थांतून स्वतः टिळकांचें स्थान सामान्य सभासदाइतकेंच असतां, त्यांच्या पुढारीपणानेंच सर्व गोष्टी होत असतच कीं नाहीं ? स्वतः अनुयायांची तक्रार नसेल तर केवळ तिन्हाईनाला, पुढ्यावर डिक्टेटरीच्या अभिलाषाचा आरोप करतां येत नाहीं.

असो, पण स्वतः स्टालिनच हें कबूल करतो की, “ रशियांत जी डिक्टेटरशिप आहे, ती नांवांनं जनतेची असली तरी प्रत्यक्षपणें कम्यूनिस्ट पार्टीचीच आहे ” शिवाय स्वतः कम्यूनिस्ट लोकच जर रशियन राज्यघटना प्रकाराला ‘ डिक्टेटरशिप ’ हें नांव देतात तर लोकांनीं तोच शब्द घेऊन व त्यांतून निघेल तितका अनुकूल अर्थ काढून त्या घटनेला एक प्रकारें दूषण दिलें, म्हणजे हा खऱ्या लोकशाहीचा प्रकार नव्हे असें म्हटलें, तर त्याला हरकत घेणें रास्त होणार नाहीं. सिडने वेव म्हणतो, “ डिक्टेटरशिप या शब्दाइतका दुसरा कोणताच शब्द बोल्शेव्हिक लोकांना प्रिय नाहींसा दिसतो ! पण हा डिक्टेटर आपल्याला काय इष्ट असेल त्याविषयी जनतेची समजूत पाडून पटवून देऊनच करून घेतो. जुलूमजबरदस्ती करीत नाहीं ! ” म्हणण्याचा झोंक असा की, या बाबतींत रशियाचा प्रकार वेगळा आणि जर्मनी, इटली यांतील डिक्टेटरशिपचा प्रकार वेगळा !

या म्हणण्यांत तथ्य आहे तें इतकेंच की, जर्मनी, इटली या देशांत खुद्द कायद्यानेंच हिटलरला, मुमोलिनीला सुलतानी हक्क दिलेले आहेत तसें रशियांत नाहीं. फासिस्ट पार्टी व कम्यूनिस्ट पार्टी यांच्यांतही असा भेद आहे. अमेरिकेंत पूर्ण स्वरूपांत डेमाॅक्रसी नांदत आहे असें आपण म्हणतो. पण तेथेंहि प्रत्यक्ष राज्यघटनेच्या कायद्यानेंच अमेरिकन प्रेसिडेंटला सुलतानशाहीचे कांही हक्क दिलेले आहेत. हेच हक्क बजावून सोशियालिझमच्या कांही तत्त्वांचा प्रयोग अध्यक्ष रूझवेल्ट यानें करून पाहण्याचा डाव टाकला होता. पण वरिष्ठ न्यायकोटांनीं तो फेटाळून लावला.

रशियन लोक विभूतिभजक आहेत. यामुळेंच ते अधिकारस्थानापेक्षां व्यक्तींनाच महत्त्व देतात. पूर्वीच्या लेनिनप्रमाणेंच स्टालिनलाहि १९२७ पासून ते आपला उद्धारकर्ता देव असें मानतात. ट्रॉट्स्की हाही असाच एक देव होता. पण देवादेवांतही स्पर्धा व चुरस असतेच ना ! यामुळें स्टालिन देवांनं ट्रॉट्स्की देवाला रशियांतून हुसकून जगभर एखाद्या भणंगभिकाऱ्याप्रमाणें, किंवा लपतछपत आश्रय घेणाऱ्या गुन्हेगाराप्रमाणें, भटकावयाला लावलें आहे. असो, स्टालिन हा डिक्टेटर नाहीं हें मान्य केलें तरी ‘ डिक्टेटरशिप ऑफ दि प्रोलेटेरिअट ’ याचा अर्थ सांगावयाचा राहिला आहे. पण तो सांगणें खरोखर फार कठिण आहे.

सिडने वेबसारखा रशियन कम्यूनिझमचा हौशी पुरस्कर्ता इंग्रज आढळणे कठिण. पण तो आपल्या पुस्तकांत म्हणतो—“या दोन शब्दांचा अर्थ मला करतांच येत नाही. ते परस्परविरोधी आहेत ” हा शब्दप्रयोग मार्क्सनें प्रथम उपयोगांत आणला. पैकीं डिक्टेटर म्हणजे मुलतान किंवा हुकूमशाहा हें प्रसिद्धच आहे. आणि प्रोलेटेरिअट म्हणजे राष्ट्रांतील श्रमोपजीवी कामकरी वर्ग. हा वर्गाच कोणत्याहि देशांत बहुसंख्य असावयाचा. आणि रशियांत तो तसा असल्यामुळे बहुसंख्य लोकांच्या मताप्रमाणें तेथील राज्यकारभार चालतो असें सरळ म्हणतां येईल ! तसें म्हटलें म्हणजे तो डेमॉक्रेसीचा एक ठराविक रास्त असा प्रकार होईल. मग त्यांत वाईट तें काय ? असें असतां डिक्टेटरशिप हेंच नांव अजून चालविण्याचा आग्रह कम्यूनिस्ट घरनात; याचा अर्थ हाच कीं, सरळ डेमॉक्रेसी म्हणण्याला त्यांचें मनच त्यांना खाते आहे. खोटे भासवितांना देखील खरें लपविण्याचें त्यांना साधलें नाही. किंवा तें न आवडण्याइतके ते प्रामाणिक आहेत असें वाटेल तर म्हणा ! वरून देखावा कांहीं असला तरी जुलूमजबरदस्तीनें, धाकदपटशहाने, अत्याचाराने मनचें करावयाचें हेंच कम्यूनिस्ट पार्टीचें आद्य सूत्र आहे. जुलूम लोकांच्या हिताकरितांच करावयाचा ! जुलूम करणारांना स्वतः व्यक्तिस्वार्थ साधावयाचा नसतो हें अगदीं खरें. पण राजकीय व आर्थिक नवमतवादाच्या बाबतींत रशियांतील लोकांना खरेंखुरें व्यक्तिस्वातंत्र्य नाही ! या गुलामगिरीचा वचपा कम्यूनिस्ट पार्टीनें लोकांना धार्मिक किंवा निदान सामाजिक बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य देऊन कसा भरून काढला आहे हें नवमतवादाच्या तिसऱ्या (सामाजिक) रंगाची चर्चा करतांना सांगण्यांत येईलच. पण आतां रशियांतील विद्यमान राज्यपद्धतीची माहिती आम्हांस द्यावयाची आहे त्यापुरतें या ‘ डिक्टेटरशिप ’चें वर्णन केलें.

पण मुख्य सूत्रचालकता कोणाच्या हातीं आहे व ती कशा उपायांनीं अमलांत येते हा विचार बाजूला ठेवला, म्हणजे मग बाकी सर्व प्रचंड राज्ययंत्र लोकमतप्रदर्शन व निवडणुकी यांच्या मार्गांचे चालतें ही गोष्ट कांहीं खोटी नाही. त्यासंबंधीं माहिती पुढील प्रकरणांत देऊं.

१०. कम्यूनिस्ट रशियांतलि अंतव्यवस्था

ज्या ' सोव्हिएट ' ला म्हणजे कामकरी वर्गाला जनतेतील मुख्य घटक असें कम्यूनिस्ट पार्टीनें ठरविलें, त्याच्या मामुली प्राथमिक घटनेला सोव्हिएट असें नांव आहे. सोव्हिएट हा एक प्रकारचा संघ आहे. तो अगदीं प्रथम रशियाच्या राजधानींत १९०५ सालीं, संप यशस्वी करण्याचें साधन म्हणून, उपयोगांत आणण्यांत आला. १९१७ साली त्याचें कार्य संपादलीकडे जाऊन तो संघ राजकीय विषयांवर ठराव करून मन प्रगट करूं लागला. क्रमानें त्याला लोकनियुक्त प्रातिनिधिक संस्थेचें स्वरूप येऊं लागले. प्रथमपासूनच तो संघ कामकरी वर्गाचा असल्यामुळें, भांडवलवाले, दुकानदार, जमीनदार, मुखवस्तु इत्यादि लोक त्यांतून सहजच वगळले गेले. १९०५ सालीं झारशाहीत सोव्हिएट संस्था निष्ठुरपणें चिरडल्या गेल्या. पण १९१७ सालच्या क्रांतींत लेनिनप्रभृति कम्यूनिस्ट पुढाऱ्यांनी या सोव्हिएट संस्थाच हातीं धरून त्यांजकडून क्रांतीला सहाय्य घेतलें.

सोव्हिएट संस्थाचें पहिलें ध्येय डेमोक्रेटिक पद्धतीचें कायदेमंडळ रशियाला मिळवून घावें, इतकेंच होतें. कामकऱ्यांचें पाहून लष्करी शिपायांनीं व त्यानंतर शेतकरी वर्गानें आपलींहि सोव्हिएट मंडळें बनविलीं. लेनिनला हें आयतेंच साधन हातांशीं मिळालें. आणि आतां क्रांति हातीं आली असें दिसून येतांच, लेनिननें डिमॉक्रेसीच्या ध्येयाचें रूपांतर कम्यूनिझममध्ये केलें. यांत त्याला स्वतः त्याच्याहि कल्पनेबाहेर यश आलें. सोव्हिएटमधील लोक हत्यारबंद, प्रत्यक्ष जनतेमधील म्हणून जनतेचें खरें दुःख जाणणारे, बहुसंख्य समाजाचे प्रतिनिधी, निवडणुकीचें तत्त्व मनाला पटलेले, सामुदायिक कार्यक्रम आवडणारे, अतिशय श्रमक्षम—या सर्व दृष्टींनीं पाहतां त्यांनीं डेमॉक्रेसीचें ध्येय ठेवलें तरी त्यांची डेमॉक्रेसी भांडवलशाहीच्या खाकेंत असणाऱ्या डेमॉक्रेसीसारखी राहणार नाहीं. ती कोणतीहि सुधारणा, क्रांतीच्या स्वरूपाची देखील, मनांत आलें तर तडकाफडकी करून टाकील, असें कम्यूनिस्ट पुढाऱ्यांना वाटून त्यांनीं सोव्हिएट संस्थांनाच पुढारीपण दिलें. पण युक्ति इतकीच केली कीं, लोकनियुक्त कायदेमंडळाकडे राज्यसत्ता ' नें

ठेवतां सोव्हिएट काँग्रेसकडे ठेवून घेतली. एकाच बैठकीत या काँग्रेसने आपली कार्यकारी मंडळं नेमली; जर्मनीशी युद्ध थांबविलें; सर्व जमीन खाजगी मालकीतून काढून घेतली. आणि रशिया हें स्थलवाचक जुनें नांव काढून टाकून सोव्हिएट रिपब्लिक्स हें गुणवाचक नांव त्या जागीं घेतलें. जुन्या रशियाला 'यूनियन ऑफ सोशियालिस्ट सोव्हिएट रिपब्लिक्स' असें हल्लीचें नांव आहे. यांत रशिया असा स्थलवाचक शब्दहि सोव्हिएटच्या मागें घेतलेला नाही हें लक्षांत घेण्याजोगें आहे. याचें कारण असें की, कम्युनिझमच्या तत्त्वाप्रमाणें स्थळनिमित्त, जातिनिमित्त, वंशनिमित्त भेद खरे नाहीत. सर्व मनुष्यसमाज हा एकच अखंड वर्ग आहे. त्याचें परमोच्च ध्येय कम्युनिझमच्या तत्त्वांत सांगितल्याप्रमाणें आहे. म्हणजे उद्यां सर्व जगभर या तत्त्वांनी चालणारा एकच समाज होणार आहे. मग आज उगीच रशिया हें स्थलवाचक मर्यादित नांव घेऊन या परमोच्च ध्येयाला उगीच नाट किंवा गालबोट कां लावा? रशिया या शब्दापेवजी कम्युनिस्ट सरकारें यूनियन ऑफ सोव्हिएट रिपब्लिक्स हें लांबलचक नांव लावतात. पण सोईकरितां आपण तूर्त रशिया हा जुना परिचित शब्दच वापरूं.

समांतर रीतीनें रशियांत वावरत असणाऱ्या सोव्हिएटस् व कम्युनिस्ट पार्टी या दोन घटनांचा संबंध कोणत्या शब्दांनी वर्णावा! लोकनियुक्त संघांचें प्रचड जाळें अगदी खालपासून अगदीं वरपर्यंत विणलें गेलेलें असतां, आणि दिखाऊ सर्व राज्यसत्ता लोकनियुक्त वरिष्ठ कायदेमंडळाला असतां, खरी खरी वरिष्ठ व कार्यकारी राज्यसत्ता कम्युनिस्ट पार्टीच्या हातीं (The Sovereignty lies in the Communist Party.) असा रशियासंबंधानें राज्यशास्त्रज्ञांचा शेर नांदला जातो. सोळा कोटी लोक कळसूळी बाढल्याप्रमाणें नाचतात, पण त्यांना नाचविणारी कम्युनिस्ट पार्टी अवघी तीस लक्ष लोकांची आहे! या चमत्कारवर्णनाला राज्यशास्त्रांतली कोणती परिभाषा समर्पक ठरेल? कोणती नाहीं. फक्त 'नमुना न्यारा!' असें म्हणूनच निर्वाह करावा लागणार.

पण लोकपरिचित भाषेनें या दोन घटनांच्या संबंधाची कल्पना थोडी-
 बद्दल भाषण देतां येईल ती अशी:-बहिमी गुन्हेगार आपण मोकळे आहों
 आतां समजुतीनें व्यवहार करित असतो. पण त्याच्या पाठीमागें विनयोप-

खाचा सरकारी गुप्त पोलीस नजर ठेवून चालत असतो. आणि त्याच्या खिशांत पकड वॉरंट व हातबेड्या असनातच की नाही ? एखाद्या वेड्या माणसाचें वेड कितपत गेलें आहे हें पाहण्याकरितां वेड्यांच्या इस्पितळाचा अधिकारी “ इमारतीबाहेर जाऊन खुशाल हिंड जा, तू मोकळा आहेस ” असें त्यांतल्या एखाद्याला सांगतो. पण त्याच्यामागें त्याला न कळत इस्पितळाचा डिपार्ट्मेंट दुरून टेहळणी करण्याकरितां पाठवितो. मुलाला वाटतें कीं मैदानावर किंवा राजमार्गावर आपण अगदी स्वैरपणें हिंडतो बागडतो आहों. पण त्याचा सांभाळ करणारी अथवा भय्या त्याच्या पाठीचा कधीच जात नाही ! किंवा तत्त्वज्ञानाच्या भाषेनें बोलावयाचें तर, मनुष्याला वाटतें कीं मला दृष्ट्या-स्वातंत्र्य भरपूर आहे. म्हणून तो कर्तेपणाचा अहंकार गाजवीत असतो. पण नियती किंवा कर्म हे त्याच्यामागें अदृश्य रूपानें राहून त्याला नकळत मागें ओढत असतें किंवा पुढें ढकळीत असतें. तसाच कांहींसा प्रकार इक्वेटेरिअल ऑफ धि प्रोलेटेरिअट आणि कम्यूनिस्ट पार्टी यांच्या संबंधाचा आहे, असें म्हणणें गैर होईल काय ?

असो. अगा दुहेरी राजकीय चौकटीत बसलेल्या सोव्हिएट-कम्यूनिस्ट रशियामध्यें कोणत्या प्रकारची राजकीय संघटना केली आहे हें आतां पाहूं.

सोव्हिएट रशियाचें क्षेत्रफळ साडेब्यांयशीं स्क्वेअर मैल आणि लोकसंख्या साडेसोळा कोटी आहे. रशियांत एकंदर सात लोकसत्ताक सोव्हिएट राज्ये असून, त्या सर्वांचें मिळून एकच संयुक्त कम्यूनिस्ट राष्ट्र होतें. १९१८ पासून या संघांत एकेक सोव्हिएट राज्य येऊन मिळत गेलें आणि ‘ संयुक्त राष्ट्रां ’ची घटना १९२४ च्या फेब्रुवारींत झाली. या संघाचें एक मुख्य मध्यवर्ति कार्यकारी मंडळ, आणि पीपल्स कॉमिसारस नांवाच्या प्रधानांचें एक मंत्रिमंडळ आहे. कार्यकारी मंडळ हें सोव्हिएट संघाकडून निवडलें जातें. संघाच्या बैठकी मधून मधून होतात. त्या होण्याच्या दरम्यान कार्यकारी मंडळाकडे राष्ट्राची सर्व सत्ता असते. वर्षांतून त्याच्या तीन बैठकी होतात. सात उपसंघानीं मिळून निवडून दिलेले असे ६०७ सभासद आहेत. आणि कौन्सिल ऑफ नॅशनॅलिटीज म्हणून दुसरी एक सभा आहे. तिचे १५० सभासद आहेत. कोणचाहि कायदा होणें तर तो या दोन्ही सभांनीं मिळून पास करावा लागतो. तसेंच स्टॅंडिंग कमिटी या नांवाचें

सत्तावीस सभासदांचें एक मंडळ आहे. युनियन कौन्सिलमध्ये सोळा मंत्री, एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष असतो. तसेंच दोन कायमचीं 'तपासनीस' कमिशनें आहेत. एकाचें नांव 'सोव्हिएट कंट्रोल कमिशन' व दुसऱ्याचें नांव 'कम्युनिस्ट पार्टी कंट्रोल कमिशन.'

१९३५ च्या फेब्रुवारीत एक राज्यघटना समिती नेमण्यांत येऊन तिजकडे मुख्य कायदेमंडळाची घटना आणि मतदार व मतदान यांची तपशीलवार योजना करण्याचें काम दिलें होतें. त्याचा रिपोर्ट हल्लीं तयार झाला असून त्याप्रमाणें बहुधा लवकरच कांहीं फेरफार घडून येतील असें वाटतें. हल्लीं निवडणुकीमध्ये जाहीर रीतीनें म्हणजे हात वर करून मतें द्यावीं लागतात. त्याऐवजीं यापुढें कोणाला न दाखवितां गुप्तपणें मतें नोंदण्याचा अधिकार मतदाराला मिळेल. तसेंच मुख्य कायदेमंडळाच्या निवडणुकी हल्ली-प्रमाणें पायरीपायरीनें न होतां, इंग्लंडच्या पार्लमेंटरी निवडणुकीप्रमाणें होतील. म्हणजे अंतिम स्वरूपाचे मतदारसंघ बनवून त्यांना थेट वरिष्ठ कायदेमंडळाचा सभासद निवडून देतां येईल. गहरे व खेडीं यांना निवडणुकींत दिलेल्या जागांचें प्रमाण हल्लीं विपम आहे, ते सम व नियमबद्ध करण्यांत येईल. कम्युनिस्ट सांघिक राष्ट्रांचे सात उपसंघ म्हणून सांगितले त्या प्रत्येकाला त्याचे स्वतंत्र असे पुष्कळसे अधिकार आहेत. पण कांहीं अधिकार फक्त सांघिक सरकारलाच आहेत. म्हणजे हें एक प्रकारचें 'फेडरेशन' आहे.

या फेडरेशनशीं समांतर असणाऱ्या कम्युनिस्ट पार्टीचें 'कॉंग्रेस' म्हणून एक वरिष्ठ मंडळ आहे; या पार्टीच्या परिषदा मधून मधून होतात तेव्हां पार्टीचे मुख्य व दुय्यम अधिकारी निवडले जातात. सोव्हिएट सरकार व कम्युनिस्ट पार्टी या दोहोंमध्ये असणारे असे साधारण सभासद कांहीं असतात; व या दोन समांतर रुळांवर चालणाऱ्या गाड्यांना जोडणारे दांडे म्हणजेच हे सभासद होत. राज्यकारभाराच्या प्रत्येक खात्यावर अधिष्ठित झालेला अधिकारी हा कम्युनिस्ट पार्टीचा कोणी तरी वजनदार सभासद असतोच. याशिवाय प्रत्येक सांघिक कारखाना, प्रत्येक शेतकी संघ, यांच्या ठिकाणीं कम्युनिस्ट पार्टीचें एकेक लहानसें केंद्र असतें आणि या कारखानदारीत व शेतीच्या कारभारांत काय व्हावें, काय न व्हावें, ह्यांच्या सूचना किंवा आज्ञा मुख्य कम्युनिस्ट पार्टीकडून या लहान केंद्रांच्या द्वारे वर

खालीं संक्रमित होतात. अशा रीतीने, पार्टीबाहेर चाललेल्या राष्ट्रांतील एकंदर सरकारी कामावर व शेतकरी, व्यापार, उद्योगधंदे इत्यादि व्यवहारांवर, कम्यूनिस्ट पार्टीचा छाप व वचक वसण्याची व्यवस्था पार्टीने केली आहे. शहरांत जशी एकेका मोहल्यांत एकेक पोलिस चौकी असते, व बाहेर दोन तीन गांवे मिळून एखादे पोलिस ठाणे असते, आणि त्याकरवी सर्व बंदोबस्त ठेवला जातो; किंवा मुम्बईसारख्या शहरांत मधून मधून रस्त्यावर पाणी शिपडण्याला किंवा आग विझविण्याला वॉटर प्लग किंवा फायर प्लग असतात, तशाच प्रकारची हीं कम्यूनिस्ट पार्टीचीं केंद्रे सर्व देशभर पसरलेली असून, पार्टीच्या दृष्टीने एकंदर समाज-जीवनावर नजर व देखरेख ठेवणे, ही कार्ये या केंद्रांतून करवून घेतली जातात.

जनतेत मुख्य तीन वर्गांचे लोक म्हणजे शेतकरी, कामकरी, व धारकरी म्हणजे शिपाई हे होत. या प्रत्येक वर्गाने आपापलीं कम्यूनिस्ट मंडळे व सोव्हिएट मंडळे बनविलेली असतात; व कांहीं मर्यादित त्यांचे अधिकार स्वयंपूर्ण असतात. नगर सोव्हिएटमधून दर पंचवीस हजार मतदारांना एक प्रतिनिधि या हिशेवाने कायदेमंडळाचे सभासद निवडले जातात. प्रांतिक कायदेमंडळांत हे प्रमाण दर सव्वा लक्ष रहिवाशांना एक प्रतिनिधि असे पडते. जो कोणी अठरा वर्षे वयाचा असेल, मग तो कोणत्याही धर्माचा वंशाचा स्त्रीपुरुष असो, तो मताधिकाराला पात्र होतो. मात्र शिपाई व खलाशी याना मंत्र्यांतील-आरमारांतील नोकरी करणे व खाजगी रहिवाश्यांना आपल्या श्रमाने आपली उपजीविका करणे, यांवरून मताधिकार मिळतो. पण ज्यांना मताधिकार नाही असे कांहीं वर्ग निवडून काढून मतदारीतून वगळले जातात. उदा.-आपल्या फायद्याकरितां नोकस नेमून त्यांना राबवून काम घेणारे. श्रमसायासाखेरीज इतर रीतीने ज्यांच्या पदरांत संपत्ति पडते असे आयतखाऊ सुखवस्तु लोक. धर्माधिकार चालविणारे पुरोहित किंवा मठवासी किंवा महंत. जुन्या जुलमी शारशाहीत पोलिसखात्यांत काम केलेले शिपाई किंवा हेर! जुन्या राजघराण्याशीं अगदीं दूरचाहि संबंध पोंचविणारे लोक इत्यादि!

या बहिष्कृत लोकांना खडधासारखें वगळून त्यांच्यावर सर्व प्रकारें

बहिष्कार घातलेला असतो. फक्त ती माणसासारखी माणसें म्हणूनच त्यांचे जन्मसिद्ध हक्क मात्र काढून घेतलेले नमतात कायदा त्यांचे रक्षण सामान्यतः करील; राज्यकारभारात भाग घेण्याच्या दृष्टीने ते अस्पृश्य, पतित, चांडाळ यांसारखे दूर ठेवण्यात येतात यांच्या जोडीला पण इतर कारणाकरितां मतदानाच्या अधिकारातून वगळलेले असे इतरहि कांही वर्ग आहेत. ते म्हणजे—पालनकर्त्यांच्या ताब्यांत असलेली अज्ञान मुले, वेडेपिसे भ्रमिष्ठ म्हणून डॉक्टरांनीं ठरविलेले लोक, व फौजदारी न्यायकोर्टांनी शिक्षा करून अपात्र ठरविलेले गुन्हेगार लोक ! यावरून अपात्रतेच्या दावणीला बाघलेल्यामध्ये, सृष्टीचा कोप झालेल्या लोकांप्रमाणे. कम्युनिस्ट पार्टीचा कोप झालेले हेहि कम जोडीदार झाले आहेत हे दिसून येईल. मात्र सांघिक शेती व कारखानदारी ही कम्युनिस्ट पार्टीच्या मताप्रमाणें चालू असून. त्या उद्योगात, त्या कामाकरितां, त्या हेतूने जर त्यांतील एकाद्याने गडी मजूर वगैरे कामाला लावले तर त्याच्या मनदारीचा हक्क जात नाही खाजगी व्याजवट्टा करणाराना मत नाही. पण सरकारी सेव्हिंग बँका किंवा कर्जरोखे याच्यावरील व्याज घेणाऱ्याचा हा हक्क जात नाही

मोव्हिएटच्या कायद्याने रशियातील सर्व जमिनीवर सरकारचे म्हणजे समाजाचे स्वामित्व प्रस्थापित केले गेले आहे. सर्व अरण्ये, वने, उपवने, खाणी, महत्त्वाचे जलप्रवाह, जमिनीला चिकटून नेहमी गहणारे सर्व तऱ्हेचे पदार्थ व सर्व तऱ्हेचे समाजोपयोगी पद, जनावरे ही देखील रशियांत राष्ट्रीय मालकीची ठरविण्यात आली आहेत. सर्व प्रकारचे कारखाने, आगगाड्या, विमाने, जलवाहने ही सरकारच्या मालकीची करण्यांत आली आहेत. परंतु सरकारकडून ती भाड्याने वगैरे घेऊन बहिवाटण्यास कोणी श्रमोपजीवी लोकांचे संघ किंवा सहकारी संघ पुढें येतील, तर त्यांना ती भाड्याने देण्यांत येतात. क्रांतीच्या पूर्वीचें झारशाहींतलें सरकारी धर्मखाते १९१८ च्या जानेवारींत बुडविण्यांत आले व धर्माधिकार्याकडील बहुतेक मिळकती सरकारजमा करण्यांत आल्या. सरकारी खात्यांप्रमाणें शिक्षण देण्याच्या संस्थांचाहि संबंध धर्मसंस्थेपासून तोडण्यांत आला. तथापि १९२९ च्या कायद्याने खाजगी मनुष्यांना, फक्त खाजगी रीतीने आपल्या धर्माप्रमाणें आचारण करतां येतें. मात्र धर्माविहद

कोणत्याही प्रकारची उघड चळवळ करण्याला सर्रास परवानगी देण्यांत आली आहे ! जर्मनीप्रमाणे कम्यूनिस्ट पार्टीने ज्यू लोकांवर हत्यार धरलेले नाही. रशियांत सुमारे तीस लक्ष ज्यू असावेत. क्रांतीमध्ये ज्यू लोकांची पुष्कळ दुर्दशा झाली. क्रांतीला ज्यू लोकांनी फारशी प्रतिक्रिया केली नाही. जर्मनीत तर ज्यू लोक हे कम्यूनिझमचे पक्षपाती, अशा अंदेशाने हिटलरने त्यांचा छळ चालविला आहे. उलट कम्यूनिस्ट पार्टीने त्या लोकांच्या वसाहती निवडक प्रांतांत व्यवस्थेशीर रीतीने करून दिल्या आहेत.

मुलांनी लहानपणापासून शिक्षण घेण्याची सक्ति रशियांत करण्यांत येते. जेथे सरकारी शाळा नाहीत तेथे खाजगी शाळांना परवानगी देण्यांत येते. आठ ते सतरा वर्षेपर्यंत वयाच्या एकंदर मुलांपैकी शेकडा अठठ्या-ण्णव इतकी मुले या सक्तीमुळे प्राथमिक शिक्षण घेत आहेत ! विद्यार्थ्यांमध्ये स्त्री व पुण्य असा भेद म्ळीच करण्यात येत नाही. लहान मोठे तरुण एकत्रच शिक्षण घेतात ! या वरिष्ठ शिक्षणात पुस्तकी शिक्षणापेक्षा धंदे-शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले जाते. सुमारे दहा लक्ष मुले उद्योगधंद्याच्या शाळेंत जातात. अकरा लक्ष मुले कारखान्यांना जोडलेल्या शाळेंत शिकतात. कामकऱ्यांनी चालविलेल्या शाळातून साडेचार लक्ष मुले शिकतात. इतर प्रकारचे वरिष्ठ शिक्षण घेणारी मुले पाच लक्षांवर आहेत. जुन्या राजवटीत नऊ विद्यापीठे होती. हल्ली त्यांची संख्या पुष्कळच वाढली आहे.

न्यायदानाचे काम सर्वत्र बहुधा एकाच नियमाने चालते. तथापि प्रत्येक उपसोव्हिएटला काही फरक आपापल्या प्रांतापुरता करण्याचा अधिकार आहे. सर्वांवर मिळून एक वरिष्ठ कोर्ट आहे. सरकारी कोर्टांशिवाय लोकांची म्हणून न्यायकोर्टे सर्वत्र असतात. ती असेसराच्या मदतीने न्यायदानाचे काम करतात. त्यावर सरकारी कोर्टांची देखरेख असते. या-शिवाय मजूर वर्गाकरिता म्हणून, शेतकरी वर्गाकरिता म्हणून, सरकारी खात्यांतील वाद तोडण्याकरिता म्हणून, लष्करी लोकांचा इनसाफ करण्याकरिता म्हणून, व सरकारी नोकरींतील गुन्हेगारीचा इनसाफ करण्याकरिता म्हणून स्पेशल कोर्टेहि आहेत.

रशियाच्या उत्पन्नाचे चालू सालचे बजेट सात हजार आठशें एकाहत्तर कोटी रुबल्स व खर्चाचेही बजेट तितकेच आहे. पैकीं चवदाशें

एक्यांयशीं कोटी रुबल्स लष्कर व आरमार ह्यावर खर्च व्हावयाचे असून, राष्ट्रीय आर्थिक संघटनेकरितां सदतीसशें अठ्ठावन कोटी रुबल्स खर्च व्हावयाचे आहेत. १९१७ सालीं रशियाला वत्तीसशें तीस कोटी रुबल्सचें कर्ज होतें. १९३३ मालचा आंकडा दहा अब्ज रुबल्सचा आहे. रशियानें नाकबल केलेलें परराष्ट्रांचें कर्ज बहुधा यांत येत नाही. १९१८ सालीं रशियानें, इतर क्रांतीबरोबर, आपण परराष्ट्रीय कर्ज कोणाचेंच देणार नाहीं असा जाहीरनामाच काढला ! रशियाचें सैन्य व आरमार किती आहे याचे आंकडे देण्याचें कारण नाहीं. सक्तीचें लष्करी शिक्षण आहे, आणि रशिया आज कोणत्याहि राष्ट्राशी लढण्याला तयार आहे, एवढेंच सांगितलें म्हणजे पुरे.

११. रशियांतील आर्थिक अंतर्व्यवस्था (१)

यानंतर आतां सोव्हिएट रशियांत आर्थिक स्वरूपाची नवी व्यवस्था कशी-काय घडली आहे हें पाहूं.

धनोत्पादनाच्या दृष्टीनें रशियांत गेल्या वीस-त्रावीस वर्षांत फार फरक पडला आहे. राष्ट्रांतील एकंदर वार्षिक संपत्तीच्या उत्पादनापैकीं १९१३ सालीं शेतीच्या उत्पन्नाचें प्रमाण सत्तावन टक्के व उद्योगधंद्यांचें बेचाळीस टक्के होतें. १९३४ सालीं शेतीचें प्रमाण सत्तावन्नावरून एकत्रिसावर खालीं आलें, पण उद्योगधंद्यांचें प्रमाण बेचाळिसापासून अठ्ठावहत्तरापर्यंत वर गेलें. हल्लीं शेतीचा बहुतेक कारभार सरकारी किंवा सांघिक सामुदायिक असा चालतो. फुटकळ व्यक्तिशः असा फार चालत नाहीं. सर्व परदेशी व्यापार सरकारच्या खास मालकीचा आहे. फक्त सरकारी योजनेप्रमाणें, पाहून स्वाजगी व्यापारी संघांना परदेशीय व्यापाराचे परवाने देण्यांत येतात, बँकांचा घंदा सर्वेस्वीं सरकारच्या हातीं आहे. तसेंच वाहतुकीचे मार्ग व

साधनें, तार व पोस्ट यासंबंधानें सांगावयासच नको. बिनतारी संदेश, रेडिओ, ब्रॉड कास्टिंग आणि करमणुकीचीं सर्व साधनें हीं सरकारी मालकीचींच आहेत.

मांघिक शेतकी कारखान्यांतील लोक आपल्या सभा भरवून व्यक्तिशाः कोणी काय काम करावें, गटागटांनीं काय काम करावें, हें आपापसांत चर्चा करून ठरवितात. निरनिराळ्या संघांमध्ये कोण अधिक चांगलें काम करतो, कोण अधिक माल उत्पन्न करतो, याविषयी चढाओढी व शर्यतीहि लागतात. पण त्यांत एकमेकांचें नुकसान करण्याचा हेतु नसतो. उलट सोव्हिएट सरकारच्या उत्तेजनानें 'गॉक त्रिगेड्स' नांवाच्या कामकऱ्यांच्या टोळ्या अशाकृतीत तयार राहतात की, जेथें एखाद्या संघाचें कांहीं जणें पडेल, तेथें त्यांनी तावडतोव जाऊन काय उणीव असेल ती भरून काढावी. सामुदायिक कारखानदारीचे तत्त्व प्रचारांत असले तरी, एक-एकट्या कुटुंबाला किंवा प्रसंगविशेषीं एकेका व्यक्तीलाहि, काम तोडून दिल्यानें मुख्य तत्त्वाला बाध येतो असें ममजत नाहीत. कारण असें फुटकळ काम नेमून दिले तरी "माझे श्रम, माझा माल व माझा नफा" ही भावना उरत नाही. अशा फुटकळ रीतीनें काम करणारे लोक काहीं थोडेथोडेके नाहीत, ते स्त्री-पुरुष मिळून दीड कोटी तरी असतील. शिवाय कांहीं उद्योगधंदे विशेषतः शहरांतून चालणारे असे अमतात की, ते फुटकळच करावे लागतात.

पण एकंदरीनें दृष्टि ही ठेवण्यात येते की, कोणतेंहि काम किंवा उद्योगधंदा शक्य तितका सामुदायिक पद्धतीनेंच करावा. हक्क मिळविणें यात सामुदायिक दृष्टि आहे. तसेंच आपापल्या वर्गातील लोकांच्या दुःखाचा परिहार करण्यामध्येहि. स्वतःचें काम करून घेऊन शिवाय या संघांना सरकारी कारभारावर वजन पताडां येतें. सामुदायिक कामकाजाच्या तत्त्वाचा इतक्या जोरांनें प्रसार होत असला तरी जुन्या पद्धतीनें म्हणजे स्वतःच्या फायद्याकरितां काम करणाऱ्या लोकांची संख्याहि कांहीं थोडी नाही. पण कवाईत शिकलेले शंभर शिपाई हे जसे विस्कळीत अशा एक हजार बाजारबुणग्यांना भारी होतात, त्याप्रमाणें सरकारी कारभारावर किंवा धोरणावर वजन पाडून परिणाम घडवून आणण्याच्या दृष्टीनें, हे स्वतंत्र काम करणारे लोक फार

हलके ठरतात. ट्रेड यूनियनवाले सध किंवा शिपायाचे सध यांची मिळूनच खरी डिक्टेटरशिप आहे. शिवाय आपल्यापुरतें किंवा फुटकळ काम करणाराला इतरांचे मानानें हक्क कमी, त्यांना सरकारी मदत कमी, व कम्यूनिस्ट पार्टीच्या अवकृपेंतले म्हणून लोकदृष्ट्या त्यांना अन्नूहि कमी ! हें तारतम्य लक्षांत घतलें म्हणजे रशियांतील खरी वस्तुस्थिति सांगण्याला हरकत नाही. ती ही की, धनोत्पादनाची साधनें खाजगी मालकीची नसावी या तत्त्वाकडे रशिया झुकत असला तरी तें तत्त्व आज शेंकडा शंभर इतके अमलांत नाही. ह्या तत्त्वाला अजून पुष्कळ जागा भरून काढावयाची आहे. रशियांत सरकार हाच सर्व जनतेला काम पुरविणारा एक व अद्वितीय असा धनी किंवा मालक आहे हीहि समजूत खरी नाही. तसेच सर्व कामगिरी अगदी एकाच पद्धतीनें होत आहे हेहि खरे नाही. अजून, रशियांत येचिथ्य व जुन्या पद्धतीचे नमुने किती तरी आहेत. पण नवी म्हणून जी पद्धति रशियांत सुरू झाली आहे ती काही लोकांनी जलमाने पत्करली तरी कांहीनी हौसेनेच पत्करली आहे; व ती नवी पद्धत फायदेशीर झाल्याची त्यांची कबुली आहे.

भाई मसानी यानी लिहिलेल्या छोट्या पुस्तकांत आर्मानिया प्रांतांतील पारकर नांवाच्या एका खेड्यांतील प्रत्यक्ष पाहिली, ऐकलेली हकीकत दिली आहे ती अशी—“युद्धापूर्वी या गांवांतील बहुतेक जमीन जमीनदाराच्या मालकीची होती. स्वतःच्या मालकीची जमीन असणारेहि काही शेतकरी होते. पण त्यांची जमीन चरितार्थाला पुरेशी नसल्यामुळे त्यांना जमीनदाराची जमीन खंडानें घ्यावी लागे. आणि त्याकरितां जमीनदाराला उत्पन्नाच्या प्राप्तीपैकी तीन हिस्से देऊन फक्त एक हिस्सा आपण घेऊन सतुष्ट राहावें लागे ! युद्धानंतर क्रांतीला विरोध करणारांत सामील झाल्यामुळे या गांवच्या जमीनदारांच्या जमीनी सरकारजमा झाल्या. त्यातील कांहीवर सरकारी 'मॉडेल फार्म्स' (नमुनेदार शेते) करण्यांत येऊन, बाकी जमीन गांवच्या कुळांत वांटून देण्यांत आली. १९२९ पर्यंत या गांवांत सामुदायिक शेती सुरू झाली नव्हती. पण त्या साली गांवांतल्या तीनशें कुटुंबांपैकी सुमारे तिसांनी सामुदायिक शेती आरंभिली. या तीस कुटुंबांची शेतीचीं सर्व अीतें, हत्यारें, ाडे, बैल हीं सामुदायिक मालकीचीं करण्यांत आलीं. फक्त शेळपामेंढ्या, गाई,

कोंबडी ही पूर्वीप्रमाणे खासगी मालकीची म्हणूनच रोहिली. पुढील साली साठ कुटबांनी नवीन तत्त्व स्वीकारले. १९३१ साली दीडशे कुटुंबे संघात आली. त्याच्या पुढील साली दोनशेंचाळीस कुटुंबे आलीं. सामुदायिक शेतीला विरोध करणारे लोक ग्रामकंटक समजून त्यांजवर बहिष्कार घातला गेला. पूर्वी सहाशें खंडी कापूस पिकत असे तेथें सामुदायिक शेतीमुळें सोळाशें खंडी पिकू लागला. अर्थात् ट्रॅक्टर वगैरे यंत्रमामुग्रीची मदत सरकारकडून झाली होती. एकर दोन एकर जमिनीत शेती करावयाची तर त्याला ट्रॅक्टर वगैरे मिळून नगरी काय कामाचे ? अशाच रीतीने व असे अनुभव पाहून सामुदायिक शेतींत शिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि पुढील दोनतीन वर्षांत रशियांतील सर्व शेती सामुदायिक तत्त्वावर येऊन वसेल असा कांहीचा अदमाम आहे. मात्र नसे झाले म्हणजे खेड्यांचें खेडेपण जाऊन शहरे अधिक बनतील. जवळच्या दोनतीन गावांनी मिळून सामुदायिक शेती केली म्हणजे ते एक शहरच बनून नव्या इमारती रस्ते वगैरे सर्व प्रकार तेथे होणार. आणि शेतांच्यांचे रूपाने हळुहळू प्रोलेटेरियन कामगारात होणार !”

रशियातील औद्योगिक सधटनेचा आढावा थोडक्यात खाली दिल्या-प्रमाणे आहे. अत्यंत एकीकृत असे ट्रेड यूनियन संघ १५४ असून त्यातील सभासदांची संख्या १ कोटी ८० लक्ष आहे. सामुदायिक शक्तीने शेतकी करणारे संघ २ लक्ष ४० हजार आहेत व त्यांतील सभासदांची संख्या ३ कोटी आहे. माध्या मच्छीमार कोंड्यांचेहि १५०० संघ असून त्यांतील लोकांची संख्या ३ लक्ष आहे. याशिवाय सकीर्ण जातीचे सहकारी संघातील लोकांची संख्या ३ लक्ष आहे. ज्यांची मंघटना अनिश्चित आहे अशा सहकारी मंडळ्या २० हजार आहेत. याशिवाय शरीराला एखाद-दुसरें व्यंग असल्यामुळे ज्यांना भर दिवस किंवा भरपूर काम करतां येत नाहीं, अशा लोकांनी आपल्या तात्पुरत्या कामाकरितां सोयीप्रमाणे सहकारी मंडळ्या बनविलेल्या असतात त्या वेगळ्याच. अशा रीतीनें सुमारे ५ कोटी लोक सामुदायिक पद्धतीनें उद्योगधंदा करीत असतात व आपल चरितार्थ चालवितात.

हे संघ सर्व प्रकारचे व सर्व दर्जाचे आहेत. त्यांत निवळ निरक्षर

मजुरापासून उत्कृष्ट प्रकारची बुद्धि व कला अंगी असलेल्या लोकांचाहि समावेश होतो. या संघांत काम केल्याने कामकऱ्यांना मिळणाऱ्या मजुरीचे दर एकच किंवा ठराविक नसतात. आणि मिळकत एकसारखी नसल्यामुळे कामकऱ्यांच्या राहणी राहणीतिहि पुष्कळ फरक उच्च-नीच असा सहजच पडतो. म्हणजे कम्यूनिझमच्या राज्यांत सर्व जनता एकाच मापाने मोजली जाते अशी जी समजूत आहे ती खरी नाही. गुणांतील श्रेष्ठपणा व कनिष्ठपणा, काम करण्याची ताकद, चिकाटी व कौशल्य यापैकी प्रत्येक कारणाने कामकऱ्यांचा परामर्ष वेगवेगळ्या रीतीने घेता येतो. रशियांत 'माम्य' प्रस्थापित झाले आहे याचा अर्थ "ढवळा नंदी व श्यामकर्ण वारू, घाणेरी व गलाब, कावळा व कोकीळ या सर्वांच्या कपाळावर एकच लेबल म्हणजे गुणवर्णनाची चिठ्ठी लावली जाते, आणि त्यांना चारापाणी एकाच मापाने देण्यांत येते, अशी जी समजूत आहे ती भ्रामक आहे. कम्यूनिझममध्ये झाली तरी मनुष्यांतील स्वाभाविक विपमता कोण कसा काढून टाकील ?" असे कम्यूनिझमचे पुरस्कर्तेच स्वतः मुद्दाम जोराने प्रतिपादतात !

महायुद्धापूर्वी मजुरादिकांना जी मजुरी मिळत असे ती हल्ली दिवसेंदिवस वाढते आहे, यांत मात्र शंका नाही. आणि मजुरी वाढली म्हणजे राहणी आणि मुखसौर्याची आवड ही देखील वाढणारच हे उघड आहे. तथापि या उच्चनीचपणात दिसून येणारा भेद हा केवळ कमीअधिक श्रीमंतीमुळे किंवा सामाजिक दर्जांमुळे केलेला नसतो. कोणताहि लहानमोठा कारखाना शहरांत असो किंवा वाहेरगांवी असो, त्यांतले डायरेक्टर, मॅनेजर, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, प्रवीण, हरकामे, हिशेवनीस, कारकून, मजूर फार काय पण पहारेवाले याना पगार किंवा प्राप्ति कमीअधिक असो, परंतु ते सर्व एकाच घटनेचे साधारण सभासद असे मानले जातात; मग ही घटना एखादा कारखाना असो किंवा ट्रेड यूनियन किंवा सहकारी मंडळ, किंवा शेतकी संघ किंवा मच्छीमार संघ असो. अंतिम स्वरूपांत संस्थेचे हित तेच तिच्यातील प्रत्येक सभासदाचे हित असे समजले जाते. आणि अशा अनेक घटना मिळून एखादी मोठी सामुदायिक घटना बनली तरी त्या परस्परांचाहि वरीलप्रमाणेच संबंध राहतो.

कोणी कोणाशी हक्काकरितां वाद घातला किंवा चढाओढ केली

तरी तींत व्यक्तीच्या फायद्याची दृष्टि नसते. कामाचे तास बदलून घेणे, कामाचे ठिकाणी कामकऱ्यांना सुरक्षितता व यथायोग्य त्या सुखसोयी मिळवून देणे, आजार अडचणीत कामकऱ्यांना घरबसल्या डॉक्टरवैद्यांची मदत किंवा इस्पितळांत पडून राहण्याची सोय करून देणे, यांतच ती स्पर्धा व चढाओढ होते. (सोशल) इन्शुरन्स करून घेणे, कामगारांना राहण्याच्या सोयीवार जागा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, तसेच एकंदर संघांतील कामगारांच्या सुट्या, सण, करमणुकी, खेळांच्या क्रीडांच्या विश्रांतीच्या जागा या सर्वांत सर्व मंघ मिळून लक्ष घालतात ते एका विवक्षित मंघाकरिता नव्हे किंवा त्यांतील व्यक्तीकरिता तर नव्हेच नव्हे.

वरील ५ कोटींपैकी निम्याहून कमीच लोक नोकर म्हणून काम करित असतील; पण निम्याहून अधिक लोक हे मुद्धा संघटनेंतच मागेही हक्कांनं काम करतात. म्हणजे ते ज्या वस्तू निर्माण करतात त्या विविध येणारे पैमे ते आपापसांत वांटून घेतात. प्रथम कारखानदारीचा खर्च, नंतर सरकारी कर, हे वजा जातां उरेल तो नफा ते यथाप्रमाण वांटून घेतात.

दिसतांना ही व्यवस्था आपल्याइकडील ' जॉइंट स्टॉक कंपनी ' म्हणजे ' समाईक भांडवल मंडळां ' सारखी दिसते. पण त्यांत फरक हाच आहे, या रशियन समाईक भांडवल कंपन्यांमध्ये, इकडील भागीदारांप्रमाणे घरबैठा फायदा व्याज डिव्हिडंड यांच्या रूपानें घेणारा कोणी नसतो, तर स्वतः प्रत्यक्ष काम करणारा असतो. आमच्याइकडील कंपन्यांचा शेअरहोल्डर म्हटला म्हणजे हातांत डिव्हिडंड वॉरंट टपालवाल्यानें आपून दिलें म्हणजे मग ' अरे होय कीं ! आपला अमुक कंपनींत शेअर आहे नाही का ? ' अशा आठवणीनें जागा व्हावयाचा ! पण पुष्कळ वेळां कंपन्या शेअर-होल्डरांना व्याज मुळीच देत नाहीत या अनुभवानें कधीं काळीं डिव्हिडंड वॉरंट हातीं पडलें म्हणजे, ' अरे वा ! यंदां आपल्या कंपनीला डिव्हिडंड देतां आलें कीं ! असे उद्गार काढावयाचे ! डिव्हिडंड वसूल न केल्यामुळें कालांतरानें कंपनीनें ती रक्कम आपल्या खातीं परत जमा केली अशीं उदाहरणें सांपडणार नाहीत असें नाहीं. बरे, डिव्हिडंड वसूल केलें तरी ती रक्कम बहुधा इतकी किरकोळ असावयाची कीं ती पानसुपारीकडे खर्च होऊन जावयाची. हा झाला एक प्रकार, म्हणजे

किरकोळ रकमांच्या भागीदारांचा; व हे भागीदार मूळ शेअर घेतांनाच जवळ जवळ पैसे दान केले अशा समजुतीनेच ते देतात. त्यावर नफा न येणें ही प्रकृति व येणें ही विकृति.

पण आमच्या डकडील भांडवलशाही कंपन्यांत अगदी दुसऱ्या टोंकाचेहि असे कांहीं भागीदार असतात. ते म्हणजे मॅनेजिंग एजंटस्. त्यांचे सगोसोयरे, स्नेही, गुप्त प्रभावळींतील लोक किंवा कांही वजनदार डायरेक्टर, अशा प्रकारच्या भागिदारांचे शेअर शेंकड्यावारी किंवा हजारोंवारी असतात. या भागिदारांनी अर्थात् त्यांत पुष्कळ पैसा घातलेला असतो हें खरें. म्हणून डिव्हिडंड मिळेल तेव्हां त्यांनाहि खूप पैसा मिळतोच. पण नफा वांटून देतां आला नाही अशा स्थितींतही पगार, कमिशन, भत्ता वगैरे अनेक रूपांनी त्यांना बराच पैसा मिळतो. म्हणजे नफा वांटला असतां दुप्पट लाभ; नाहीतर एकपट तरी खरा. पण या दोन्ही टोंकांच्या भागिदारांमध्ये एक गोष्ट साधारण अशी आढळेल ती ही कीं या दोघांचाहि कंपनीशी संबंध फक्त डिव्हिडंड घेण्यापुरता. कंपनीच्या प्रत्यक्ष कामाची माहिती किती थोड्या शेअर-होल्डरांना असते हें आम्हीं सांगावयाम नको. आणि स्वतः शेअरहोल्डर मेल्यावर त्याचे शेअर जेव्हां वारसाहक्कानें त्यांच्या मुला-माणसांकडे जातात तेव्हां मग तर कांहीं बोलावयासच नको. डिव्हिडंड वॉरंट देईल ती रक्कम आभाळांतून पडली असें त्यांना वाटतें. कंपनीच्या कामासंबंधीं त्यांचें ज्ञान शून्यावर शून्याइतकें असतें.

म्हणून फरक दाखवावयाचा तो हा की, हिंदुस्थानांत भांडवलशाहीचा एक खेळ अशा समाईक भांडवलानं कारखान्यांतून चालतो. पण रशियांत जे समाईक कारखाने चालतात त्यांत समाईक भांडवलापेक्षां समाईक श्रम-व कामगिरी यांनाच महत्त्व असतें.

१२. रशियांतील आर्थिक अंतर्व्यवस्था (२)

उद्योगधंदे व धनोत्पादन या दोन गोष्टींत रशियामध्ये गेल्या शंभर वर्षांत जें घडून आलें नाहीं तें अवघ्या दहा-वारा वर्षांत मोझ्हिएट सरकारनें घडवून आणलें असें तज्ज्ञ ग्रंथकार लिहितात. घडून आलें तें हेंच कीं, पूर्वी शेतकी हा एकंदर आर्थिक उद्योगाचा व उलाढालीचा मध्यबिंदु होता तो जाऊन त्या ठिकाणीं कारखाना हा मध्यबिंदु झाला. कारखाना म्हणजे मनुष्य-कृतीनें मृष्ट पदार्थापासून नवीन धनोत्पादक वस्तु निर्माण करण्याचें कार्य-क्षेत्र. शेतकीचें प्रमाण घटून जाऊन कारखानदारीचें प्रमाण रशियांत किती वाढलें आहे याचे आंकडे गेल्या लेखांत दिलेच आहेत. या कारखानदारीच्या वाढीचा एक परिणाम असा झाला आहे की, खेडेगांवांना जें पूर्वी ग्रामीण स्वरूप होतें तें जाऊन त्यांनाहि नागरिक स्वरूप येऊं लागलें आहे.

ग्रामीण व नागरिक यांतील भेद हिंदुस्थानामध्ये आपणाला आतां दिसून येऊं लागला आहे. तो हाच कीं, ग्रामीण जीवनांत मनुष्याच्या आचारविचारांत जो एक प्रकारचा साधेपणा असतो तो नागरिक जीवनांत नसतो. शेतकरी मनानें साधाभोळा, पेहरावानें घामट व बावळट असतो. याच्या उलट कारखानदारीशी संबंध आलेला मनुष्य कृत्रिम स्वभावाचा छानछोकीची आवड असणारा, थोडासा अधिक कपटी व हिकमती पण कर्तृत्ववान् असतो. हा भेद रशियांत आतां दिसून येऊं लागला आहे. पूर्वी रशियन शेतकरी हा साधेपणांत हिंदी शेतकऱ्यांचा सखा भाऊ होता. पण आतांचा नवा रशियन कारखानी कामकरी (यालाच प्रोलेटेरियन असें म्हणतात) हा तसा साधा राहिला नाहीं. त्याच्या हातून धनोत्पादन अधिक होऊं लागलें त्या प्रमाणानें त्याची मजूरी व मिळकत आणि त्याची राहण्याची पद्धति अधिक सुधारली.

एकाच कारखान्याच्या केंद्रांत श्रमसायास, अन्नपाणी, उपजीविकेचीं इतर साधनें, खेळ, करमणुकी या सर्वांची एकत्र सोय केलेली असते. त्या-करितां त्याला कारखान्याच्या आवारांतून बाहेर जावें लागत नाहीं. एवढेंच नव्हे पण राष्ट्रीय राज्यकारभाराचीं मूलतत्त्वे म्हणजे व्यवस्था, शिस्त, न्याय आणि दंडन या सर्वांचें शिक्षण त्याला कारखान्यांतच मिळतें. हें

शिक्षण केवळ शिकाऊ किंवा दिखाऊ असें नसतें. तर त्या कारखान्यापासून सोव्हिएट सरकारच्या मध्यवर्ति केंद्रापर्यंत राजकीय जीवनाचा एकच अखंड धागा जोडलेला असून, आपण कारखान्यांत म्हणजे कारखान्यांतील समितीत जें करूं किंवा सुचवूं त्याचा अंशतः तरी परिणाम मुख्य सरकारावर झाल्याशिवाय राहणार नाहीं अशी त्याची समजूत करून दिलेली असते व ती त्याला पटलेली असते. व्यवस्थेचा जो नमुना खालीं कारखान्यांत दिसून येईल तोच प्रायः सोव्हिएट सरकारच्या वरिष्ठ कारखान्यांतून व कचेऱ्यांतून दिसून येईल असें सांगतात.

कम्यूनिझम म्हटली म्हणजे मुख्य कल्पना समानतेबरोबर अल्प-संतुष्टत्वाची येते. पण वास्तविक या दोन्ही कल्पना आजच्या रशियांत खऱ्या नाहीत. प्राचीन कम्यूनिझममध्ये संपत्तीविषयी तुच्छताबुद्धि व तिरस्कार हीं दिसून येत; आणि मितव्यय, धल्पसंतुष्टता हे सद्गुण मानले जात. परंतु रशियांतील अर्वाचीन कम्यूनिझममध्ये हीं तत्त्वे नाहीत. अल्पसंतुष्टता ही व्यक्तिमात्रापुरती इष्ट किंवा आवश्यक मानली तरी, एकंदर समाजाच्या दृष्टीनें संपत्तिविषयक महत्त्वाकांक्षेला कम्यूनिस्ट पार्टीनें मुळींच मर्यादा घातलेली नाही. ही संपत्ति सुधारलेल्या युगांत उपलब्ध होणाऱ्या नवीन नवीन सर्व साधनांनीं शक्य तितकी अधिक उत्पन्न करावी अशीच सोव्हिएट सरकारची योजना आहे.

कम्यूनिस्ट लोक मानवी श्रमांच्या बरोबरीनें यांत्रिक शक्तीला मान देतात व पूज्य मानतात. शुद्ध ज्ञानापेक्षां ते विज्ञानाला अधिक महत्त्व देतात. झालून चालून कम्यूनिस्ट हे जडवादी असून तत्त्वज्ञानाकडे त्यांचें सर्वस्वी दुर्लक्ष आहे. कम्यूनिस्ट हे समाजसुखवादी भौतिक कर्मयोगी असून निरपेक्ष नीति, अंतिम सुख, अंतिम श्रेय यांच्या विचारांत लक्ष घालीत नाहीत व वेळ खर्चीत नाहीत. सुखाच्या बाबतींत त्वरित दान व महापुण्य हा एकच मंत्र ते जपतात. या बाबतींत रशियानें अमेरिकेवरहि ताण केली आहे. तथापि एक फरक असा कीं, युरोप अमेरिका खंडांत भौतिक सुधारणा व तज्ज्ञान्य संपत्ति यांची उपासना कारखानदारीच्या विधीनें सपाटून चालली असली तरी, त्या उपासनेची फलश्रुति म्हणजे संपत्तीबरील स्वामित्व, तिचा उपयोग व उपभोग हीं सर्व व्यक्तींच्या आधीन व व्यक्तींच्या

लागीं राहणें हेंच त्या उपासकांचें उद्दिष्ट असतें. पण कम्युनिस्ट रशियांत या सर्व संपत्तीचा उपयोग व उपभोग व्यक्तीच्या लागीं नसून समाजाच्या लागीं असला पाहिजे असें उद्दिष्ट ठरविण्यांत आलें आहे. म्हणून रशियांत भौतिक सुखवाद असला तरी, व अल्पसंतुष्टता नसली तरी, ती दोन्ही यूरोप व अमेरिका या खंडांतल्याप्रमाणें नाहींत. पश्चिमेकडील या खंडांतील लोक रशियांत हिंडून फिरून पाहूं लागले तर त्यांना कारखानदारीचे प्रचंड उद्योग आपल्या देशांतल्यासारखेच आढळून येतील. पण कारखानदारीनें उत्पन्न होणाऱ्या संपत्तीच्या पुढील व्यवस्थेंत व विभागणींत इकडे तिकडे फार मोठा फरक आहे, ही गोष्ट कारखान्याच्या हिशेबी खात्याच्या कारभारांत किंचित् लक्ष घातलें तरच त्यांना आढळून येईल.

आतां समानतेविषयी पाहतां असें दिसून येईल कीं, कामकऱ्यांच्यामजुरी-पासून कारखानदारींतील वरिष्ठ बक्षिसांपर्यंत एकमापी समानता फारच थोडी आढळून येईल. मात्र विषमता आहे ती कोणत्या तत्वावर हेंहि त्याबरोबरच लक्षांत ठेवलें पाहिजे. या बाबतींत कम्युनिस्ट रशिया व अमेरिका यांत फारसा फरक दिसणार नाही. मजुराला कमींत कमी वेतन किती मिळालेंच पाहिजे या बाबतींत रशियानें इतर कोणत्याहि देशांपेक्षा अधिक लक्ष घातलें आहे व तें मिळावें असा आग्रह धरला आहे. परंतु यापुढें, जसें काम व जितकें काम तशी मजुरी व तितकी मजुरी हेंच तत्त्व कम्युनिस्ट रशियानेंहि स्वीकारलें आहे. म्हणजे कामकऱ्यांचें ज्ञान, कौशल्य, शरीरसामर्थ्य व कर्तृत्व यांच्या हिशेबी कोष्टकाप्रमाणेंच मजुरांना मजुरी देण्यांत येते. सुमारे ३५ निर-निराळे दर्जे मजुरीच्या बाबतींत प्रत्येक कारखान्यात प्रायः आढळून येतात. पैकीं कनिष्ठ प्रतीच्या तीन दर्जांत मजुराला कमींत कमी मजुरी किती पडावी व त्याचें प्राणधारण कसें व्हावें इतक्यापुरतीच दृष्टि असते पण पुढें चार ते बारा या दर्जांत हस्तकामाच्या मातब्बरीच्या पायऱ्या लावलेल्या असतात. आणि तेरा ते पस्तीस या दर्जांत कारागिरींतील शिक्षणकौशल्य व कर्तृत्व यांच्या पायऱ्या कल्पून बसविलेल्या असतात. अर्थात् खालीं नंबर १ च्या दर्जाचा मजूर व वर शेवटीं नंबर ३५ च्या दर्जाचा कामकरी यांच्या मिळ-कर्तींत किती तफावत असेल याची सहज कल्पना करतां येईल. ही उबड उबड विषमताच होय.

प्राचीन कम्प्युनिझममध्ये प्रत्येक कामकऱ्याकडून त्याच्या हातून होईल तें काम घ्यावें व त्याची गरज असेल त्या मानानें त्याला मजूरी किंवा सामुदायिक संपत्तीचा उपभोग घेऊं द्यावा असें तत्त्व प्रचलित होतें. रशियांतील आजच्या कम्प्युनिझममध्ये हें तत्त्व शिल्लक राहिलेलें नाही. श्रमपात्रतेप्रमाणेंच मनुष्य काम करणार हें केव्हांहि उघड आहे. तें प्रमाण लोकांनीं किंवा त्यानें स्वतः वाढवावें म्हणून वाढत नाही. परंतु त्याची गरज ही त्याच्या पात्रतेच्या व्यस्त प्रमाणांत असू शकते. ती पुगविली जावी हें जुनें तत्त्व होतें. परंतु वरील तत्त्ववचनाचा हा पहिला भाग रशियांत अमलांत असला तरी समाजीन व्यक्तीच्या गरजेप्रमाणें त्याला संपत्तीची वांटणी द्यावी हा त्या तत्त्वाचा दुसरा भाग अमान्य करण्यांत आलेला आहे. मात्र युद्धाच्या वेळीं अमलांत असलेले दर्जे अलीकडे थोडेथोडे बदलण्यांत येत आहेत. तसेंच हा फेरबदल धंदेवारीनें हि सुरू आहे. कोणत्याहि धंद्याचा कारखाना घेतला तरी त्यांत दर्जाचें कोष्टक एकच असें न ठेवतां, विणकामाच्या कारखान्यांत वेगळें, लोखंड पोलाद कारखान्यांत वेगळें, खाणीच्या धंद्यांत वेगळें असें तारतम्य लावण्यांत येतें. शिवाय विज्ञानकौशल्य, किंवा कर्तृत्व किंवा बुद्धिमत्ता, विशेषतः धोका व जबाबदारी, हीं लक्षांत घेतलीं म्हणजे हीं दर्जाचीं व मजूरीचीं कोष्टके गुंतागुंतीचीच होणार हें उघड आहे. या गुंतागुंतीचा अर्थ ह्या कीं, पात्रतेप्रमाणें काम आणि कामाप्रमाणेंच मजूरी असा केला पाहिजे. याचेंच नांव विषमना.

दुसरीहि एक समजूत याबरोबरच झाडून टाकली पाहिजे. ती ही कीं मानव व्यक्ति या नात्यानें स्त्री व पुरुष यांच्यामध्ये कम्प्युनिस्ट रशियांत कांहीं अधिकारभेद मानण्यांत येत नाही, म्हणून कामकरी या नात्यानें हि स्त्रिया व पुरुष यांच्या योजनेंत किंवा मजूरींत, मिळकतींत, बक्षिसांत भेद मानला जात नसेल ! पण ही समजूत चुकीची आहे. स्त्रिया व पुरुष यांना कोणतीहि पात्रता मिळविण्याला समान संज्ञा दिली जावी हें तत्त्व रशियानें मान्य केलें असलें तरी सृष्टिधर्मप्रमाणें आणि आजपर्यंतच्या परंपरेचा परिणाम म्हणून, स्त्रिया व पुरुष यांच्या पात्रतेंत जो भेद आज प्रत्यक्ष विद्यमान आहे तो कम्प्युनिस्ट रशिया अमान्य करीत नाही. फार तर स्त्रियांचे विशिष्ट सृष्टिधर्म लक्षांत घेऊन त्यांना गर्भारपणीं, बाळंतपणीं,

व त्यानंतरहि कांहीं काळपर्यंत विशेष सवलती देण्यांत येतात. एरवीच्या दुखणाईत स्थितीतहि पुरुष कामगारांच्या बरोबरीने त्यांना आरोग्याच्या सोयी, औषधपाणी वगैरे सर्व कांहीं देण्यांत येतें. त्यांत विषमता नाही. परंतु घडघाकट स्थितीत स्त्रीच्या हातून एखाद्या पुरुषाच्या इतकें किंवा तितक्या उंची दर्जाचें काम न झाल्यास स्त्रीदाक्षिण्यामुळें तिला पुरुषाच्या बरोबरीने मजुरी दिली जाते असें होत नाहीं.

कारखानदारीच्या वाढीबरोबर रशियांत सर्वसामान्य मजुरीचीहि वाढ होत चालली आहे. १९२४ सालीं सर्वसामान्य मजुरीचा दर महिन्याला ३९ रुबल होता, तो १९२६ सालीं ५७ झाला. १९२८ सालीं ७० झाला. १९३० सालीं ८३ झाला व १९३२ सालीं ११५ वर येऊन बसला. हल्ली यंत्रें बसविण्याच्या कारखान्यांत जास्तीत जास्त मजुरी महिना १४३ रुबलस या सरासरीच्या दरानें पडते. उलट सर्वांत कमी मजुरीचा दर ७० रुबल हा लिननच्या कारखानदारांना मिळतो. मोठ्या घंघापेकीं सुमारे १५ घंघांत महिना १०० रुबलच्या वर व ६ घंघांत १०० रुबलच्या खालीं इतकी मजुरी सरासरीनें मिळते.

वर दर्शविलेल्या वेतनांतील विषमतेचा विपाद स्वतः प्रोलेटेरियन हा मानीत नाहींच; पण तत्त्ववादी कम्युनिस्टहि मानीत नाहीं. या विषमतेमुळेंच मजुरांना—कामकऱ्यांना आपली पात्रता वाढविण्याला उत्तेजन मिळतें असें प्रतिपादण्यांत येतें ! पण संपत्तिविषयक विषमता काढून टाकण्याचा जो प्रयत्न कम्युनिस्ट रशियांत केला जात आहे तो मजुरी व मेहनताना यांच्या बाबतींत नसून कारखानदारीच्या नफ्याच्या वांटणींतूनच मुख्यतः आहे. आणि याच बाबतींत कम्युनिझम व भांडवलशाही पद्धति यांच्यांत मुख्य फरक पडतो. एक ग्रंथकार म्हणतो कीं, कम्युनिझममध्ये मजुरीत विषमता असली तरी कम्युनिझमनें मरण दिलें आहे तें मजुराला नव्हे तर भांडवलशाहींतील दलालांना व उच्चल्यांना.

समानतेच्या स्थितींत मनुष्याला श्रम व काम करण्याला उत्तेजन कसें मिळणार ? या प्रश्नाचें एक उत्तर मजुरीच्या दरांतील विषमतेनें वर दिलेंच आहे. पण याशिवाय वरवरच्या दर्जाच्या नोकरींत पगाराखेरीज या नाहीं त्या प्रकारच्या आर्थिक सवलती कामकऱ्यांना मिळतात

कोणाला सुखसोयी पूर्ण असलेली कचेरीची जागा, कोणाला पगारी सेक्रेटरीची मदत, कोणाला मोटारगाडी व ड्रायव्हर, कोणाला आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत विश्रांति घेण्याकरितां गांवाबाहेर एखादें लहानसें घर, कोणाला अधिक काम केल्याबद्दल भत्ता इत्यादि. तज्ज्ञ लोकांना, इंजीनियरांना चांगलाच पगार देण्यांत येतो, इतका कीं, रशियाबाहेरच्या इतर देशांत मिळत नसेल. या विशेष सवलतीशिवाय कामांतील यश व चढाओढ किंवा चुरस हें वेगळें उत्तेजनच होय. ही चुरस पुष्कळ वेळां कम्युनिझमच्या तत्त्वाच्या प्रेमापेक्षांहि कामकऱ्यांना अधिक कार्य-प्रवृत्त करते असें सांगतात. आपल्यासारखेंच इतर कामकरी लोक, ठराविक तासापलीकडे काम करून स्वतःकरितां भत्ता न घेतां, त्या कामाच्या फल-श्रुतीचें उदक सरकारच्या म्हणजे समाजाच्या हातावर सोडतात हें पाहून, कम्युनिझमचें तत्त्व सद्गदर्शनीं न पटणाऱ्या अशाहि कामकऱ्याला थोडाबहुत परार्थाचा धडा मिळतोच. आणि सरकार झालें तरी अशा रीतीनें झालेल्या लाभाचा फायदा, कोणा ठराविक वर्गांना किंवा अधिकाऱ्यांना न देतां, तो समाजांतील सर्व व्यक्तींच्या हिताकरितां समानता बुद्धीनें खर्च करितें हें पाहून, त्या शिकवणींत भरच पडते.

निःस्वार्थीपणाची चढाओढ करून शेवटीं आपल्या राष्ट्राचा फायदा करून देणें, ही गोष्ट युद्धासारख्या विशेष राष्ट्रीय संकटाच्या वेळीं पुष्कळ लोकांकडून घडलेली कोणत्याहि देशांत पाहावयास सांपडतेच. युद्धानंतरहि इंग्लंडसारख्या देशांत, कांहीं विशेष मनोवृत्तीचे लोक केवळ राष्ट्रीय कर्ज फिटावें म्हणून मरणसमयीं आपली सर्व किंवा जिवंतपणीं आपली कांहीं मिळकत देऊन टाकतात ही गोष्टहि अनुभवसिद्ध आहे ! पण जी गोष्ट देशाभिमान प्रज्वलित करणाऱ्या संकटाच्या वेळीं घडते, ती गोष्ट शांततेच्या काळांत मोठ्या प्रमाणावर घडणें म्हणजे मनुष्यस्वभावाचा तो एक अपूर्व व उदात्त चमत्कारच म्हणावयाचा ! पण रशियांत अशा गोष्टी आज म्हणजे केवळ शांततेच्या काळांतहि घडत आहेत, असें कित्येक ग्रंथकार सांगतात. आणि यांत गुप्त जबरदस्ती किंवा भय यांचा खरोखरच जर कांहीं संबंध नसेल तर सोव्हिएट रशियाला ती गोष्ट भूषणास्पदच ठरेल.

व्यक्तिदृष्ट्या निःस्वार्थी कामाची होस, आणि सामुदायिक रीत्या

आपलें सरकार बलिष्ठ व्हावें याची इच्छा, हे दोन हेतू रशियन कामकऱ्यांना आज प्रवृत्त करित आहेत. पण याच्या मागें जाऊन पुन्हां एकदां स्वार्थी हेतु शोधावयाचा तर तो हा म्हणतां येईल कीं, प्रत्येक कामकऱ्याचा असा दृढ विश्वास आहे कीं, सोव्हिएट सरकार मला कधींही उपाशी मरूं देणार नाहीं. रशियन सरकारनें जर बेकारीचा प्रश्न खरोखरीच सोडविला असेल व एवढ्या रशियांत आज एकाहि मनुष्याची उपासमार बेकारीनें होत नसेल तर कामकऱ्याला सामुदायिक स्वामित्वाचें तत्त्व पटण्याचा बराच संभव आहे. रशियांतील कारखाना हा एक पिंड, आणि समाजाधीन असें रशियन सरकार हें त्या पिंडांनीं रचलेलें ब्रह्मांड, हा संबंध खरा धरल्यास राष्ट्राचें उदाहरण कारखान्याला व कारखान्याचें उदाहरण राष्ट्राला असें परोपकारित्व संभवतें.

राष्ट्राचें व कारखान्याचें प्रत्येक पाऊल, सामुदायिक जीवनाचा हेतु डोळ्यांपुढें ठेवूनच, पडत असावें असें पाहणारांना भासतें. आतां ज्यांना हा हेतु सुचत नाहीं व पटत नाहीं त्याचें रशियांत काय होतें ? याचें उत्तर हेंच कीं, शाळेंतील चलाख मुलांबरोर पाऊल न पडतां रेंगाळणाऱ्या चुकार मुलाला जशा छड्या खाव्या लागनात, त्याप्रमाणें कम्युनिझमच्या कक्षेबाहेरील लोकांना, कम्युनिस्टांच्या निदास्पद हास्यापासून वरिष्ठ राजकीय सत्तेच्या अत्याचारी जुलमापर्यंत, जुलूमजबरदस्ती सोसून आपलें जीवन दुःसह करून घ्यावें लागतें. रशियन पक्षपाती ग्रंथकार प्रथम कामकऱ्यांच्या निःस्वार्थीपणाची स्तुति करित करित शेवटीं सरकारी जुलूमजबरदस्तीवर येऊन ठेंचाळतातच ! पण मग ते राजकीय तत्त्वज्ञानाचा आश्रय करून सफार्शें म्हणतात कीं, " समाजाचें न ऐकणाऱ्या व्यक्तीला व समाजाची शिस्त बिघडविणाऱ्या बडखोराला कोणत्याहि देशांत अशी शिक्षा होणारच, त्यांत काय विशेष आहे ? राष्ट्रांतील प्रभावी नवमताशीं समरस व्हावें आणि मग आत्मप्रसाधनाचें सुख अमर्याद भोगावें. " दिसतांना हें थोडेंसें चमत्कारिकच दिसतें. कारण निंदेला जुलमाला भिऊन, प्रथम व्यक्तीनें आपली इच्छाशक्ति गवसणींत घालावयाची. पण इच्छाशक्ति वाबून टाकल्यावर खरें आत्मप्रसाधन कसें होणार ? पण बळकट छपराखालीं खाबलेल्या झाडांनीं छपरापर्यंत वर जातां येईल. तितकें वाढावें आणि

तशाच स्थितींत फुलाफळांचा संभार नटवावा, हें कदरदान माळ्याच्या बागबगीच्यांत घडतेंच कीं नाहीं ? रशियांतील कम्यूनिसमचे गूढ उकलण्यांत खरा बिकट मुद्दा आहे तो हाच कीं, कम्यूनिसमच्या नांवांनं घडणाऱ्या सुधारणेच्या अपूर्व गोष्टींपैकीं जुलुमानें किती घडतात ? आणि इच्छा-स्वातंत्र्यांनं किती घडतात ! मात्र याचा पुरावा दोन्ही बाजूचा आढळतो यांत शंका नाहीं.

१३. रशियांतील समाजस्थिति (१)

रशियांतील राजकीय व आर्थिक परिस्थितीची माहिती दिल्यावर आतां सामाजिक व धार्मिक परिस्थितीविषयी थोडीशी माहिती देण्याचें योजिलें आहे. रशियांतील राजकीय क्रांतीचें बाहेरच्या जगाला फारसें आश्चर्य वाटत नाहीं. कारण, येऊन जाऊन या क्रांतींत जें घडलें आहे तें इतकेंच कीं, रशियन झारची अबाधित एकतंत्री सत्ता नष्ट होऊन त्या जागीं पूर्ण लोकसत्ताक राज्य स्थापलें गेलें आहे. परंतु जुलमी राजसत्ता ही जशी शेंकडों वर्षें जगाला परिचित आहे, तशीच लोकसत्ताक राज्यपद्धतिहि निदान शेंदीडशें वर्षें तरी जगाला परिचित झाली आहे. या दुसऱ्या बाबतींत रशिया जगाच्या इतिहासांत आणखी एक पाऊल पुढें गेला आहे इतकेंच काय तें. म्हणजे राज्यसत्तेऐवजीं कोठें सरदारांची सत्ता, कोठें व्यापारी वर्गाची सत्ता, कोठें शिष्ट सुशिक्षित पुढाऱ्यांची सत्ता असे लोकसत्तेचे प्रकार दिसून आले होते; परंतु रशियांत आतां एकदम कनिष्ठ वर्गाच्या प्रोलेटेरियन लोकांच्याच हातीं सर्व राज्यसत्ता गेली आहे. हा लोकसत्ता प्रकारांपैकीं सर्वांत ताजा नमुना म्हणतां येईल.

राज्यपद्धतीच्या क्रांतीपेक्षां रशियांत झालेली आर्थिक क्रांति ही निःसंशय अधिक आश्चर्यकारक अशी जगाला वाटत आहे यांत शंका नाहीं. जमीन व

घनोत्पत्तीचीं सर्व साधनें हीं देशांतील लोकांच्या सामुदायिक मालकीचीं असावीं, व्यक्तिमात्राच्या मिळकतीला व धनसंचयाला फारच संकुचित मर्यादा असावी, श्रीमंतीत औरस परंपरा राहूं नये, काम करील त्यानें आनंदानें जगावें, पण काम न करील त्यानें वाटल्यास खुशाल मरावें, तथापि बेकारी म्हणून उरूंच नये, आणि समाजांतील एकंदर मालमिळकत इतरांबरोबर समान हक्कानें आपली असून तिचा उपभोग समानतेनें इतर कोणाहिंबरोबर आपणालाहि घेण्याचा अधिकार असावा—या गोष्टी जगाला आज केवळ अपरिचित नव्हेत तर काय ? आणि अपरिचित म्हणूनच आश्चर्यकारक. परंतु हा अपरिचितपणा हळुहळू नाहींसा होऊं लागला आहे. आणि रशियांतील प्रयोग यशस्वी झाला असें खरोखरच पटलें तर उरलेलें जगहि या नव्या आर्थिक पद्धतीचा व जीवनक्रमाचा स्वीकार करणार नाहीं कशावरून ?

पण रशियांतील राजकीय व आर्थिक क्रांतीपेक्षांहि तेथील धार्मिक व सामाजिक क्रांति ही जगाला अधिक आश्चर्यकारक वाटत आहे यांत शंका नाही. आजवर जगानें उराशीं प्रेमानें बाळगून जतन करून ठेविलेल्या दोन गोष्टी म्हणजे धर्मभावना आणि कौटुंबिक पद्धतीचा संसार. या दोन्ही गोष्टींत कम्युनिस्ट रशियानें एवढी मोठी क्रांति घडवून आणली आहे कीं, कम्युनिझमची निंदा करणारे टीकाकार हेंच मर्मस्थान असें समजून, त्यावरच टीकेचा पहिला हल्ला करतात. कम्युनिझमच्या आर्थिक अंगाची चर्चा करतांना हे टीकाकार थोडाबहुत तरी तोल संभाळतात. परंतु धर्मभावना व कुटुंबपद्धति यांतील क्रांति त्यांना इतकी भयंकर वाटते कीं, त्यांनीं कितीहि प्रयत्न केला तरी या मुद्द्यावर लिहितां बोलतांना आपली शांत वृत्ति ते टिकवूं शकत नाहीत. पण प्रस्तुत लेख लिहिण्यांत आमचा हेतु कम्युनिझमच्या स्वरूपाच्या नवमतवादाविषयीं व क्रांतीविषयीं, गुणदोषचर्चेपूर्वीं होईल तितकी साधार माहिती देणें हाच असल्यामुळें, या मुद्द्यासंबंधानें फक्त माहिती तेवढी देण्याचा आमचा निश्चय आहे.

रशियांत कम्युनिस्टांनीं राजकीय व आर्थिक बाबतींत व्यक्तिमात्राचें जें स्वातंत्र्य सर्वस्वीं हरण केलें आहे, त्याची भरपाई करून देण्याकरितांच कीं काय त्यांनीं त्याला सामाजिक बाबतींत पूर्ण स्वैराचाराचें स्वातंत्र्य

ठेविलें आहे! आतां सामाजिक नीतीला अनेक अंगें असतात. त्यांपैकी कांहींचे संबंधानें कम्यूनिस्टांनीं बरेच कडक निर्बंध ठेविले आहेत हें खरें. उदा०—मद्यपान, जुवेबाजी इत्यादि. परंतु ह्या नीतीपैकीं जें एक प्रमुख अंग स्त्री-पुरुषसंबंधावर अवलंबून असतें त्याविषयीं कम्यूनिस्टांनीं सर्वस्वी मोकळीक ठेविलेली आहे. ही सामाजिक नीति तीन गोष्टींनीं सांभाळली जाते. मनाची लज्जा, जनाची लज्जा, व सरकारी निर्बंध. पैकीं कम्यूनिस्टांच्या राज्यांत या नीतीचें फालन सर्वस्वीं व्यक्तिमात्राच्या विवेकबुद्धीकडे सोंपविलें आहे. कायद्याचे निर्बंध असले तर फारच थोडे आहेत. आणि जनलज्जा हा पदार्थ आज कम्यूनिस्ट रशियांत मुळींच उरलेला नाही असें म्हटलें तरी चालेल. आणि हे तीनहि प्रकार कसे आहेत त्याचीच थोडीशी माहिती ह्याखालीं देत आहों.

कम्यूनिस्टांच्या तत्त्वज्ञानांत स्वैराचाराला मंमति नाही असें प्रतिपादितांना इकडील कम्यूनिस्ट लोक लेनिन वगैरे महात्म्यांच्या वचनांचा व मतांचा आधार देतात. तो पुराव्याच्या शास्त्राच्या दृष्टीनें ग्राह्यच ठरतो कोणत्याहि पंथाच्या तात्त्विक संस्कृतीविषयीं अनुमान करावयाचें तर त्या पंथांतील आचार्य, महात्मे व शिष्ट हे काय म्हणतात हें जमेल घरल्याशिवाय कसें चालेल? व केवळ त्या दृष्टीनें पाहतां स्वैराचार हा कम्युनिझमचें अवश्य अंग किंवा अवश्य परिणाम असें कोणालाहि यथार्थतेनें म्हणतां येणार नाही. पण दुर्दैवानें या विचारसरणीला प्रतिकूल अशा दोन गोष्टी पुढें येतात. पहिली ही कीं, कम्यूनिस्ट रशियांतील आजची प्रत्यक्ष लोकस्थिति स्वैराचारभय आहे याविषयीं भरपूर पुरावा मिळतो. आणि याहून अधिक दुर्दैवाची गोष्ट ही कीं, मार्क्सचें तत्त्वज्ञान एकदां स्वीकारलें म्हणजे हा स्वैराचार त्याबरोबरच येतो व स्वीकारावा लागतो. म्हणजे इतका त्या तत्त्वज्ञानाचा व स्वैराचाराचा निकट संबंध आहे,—असें हिंदुस्थानांतील कम्यूनिस्ट म्हणविणारांपैकींच कांहीं उघडपणें प्रतिपादितात; थाला काय करावें ?

आम्हांला पूर्ण माहित आहे कीं, हिंदुस्थानांतील कम्यूनिस्ट म्हणविणारे सर्वच लोक स्वैराचाराचे पुरस्कर्ते किंवा भोक्ते आहेत असें नाही. त्यांतील कांहीं थोड्यांचें चारित्र्य हिंदुस्थानाला मान्य असलेल्या नीतीच्या

उच्च ध्येयाला घरून आहे. त्या थोड्यांनी आपला विशिष्ट धर्म सीडला नाही किंवा जागतिक धर्मासारखा व्यापक कां होईना, पण धर्म म्हणून काहीं वस्तु पूज्य मानिली आहे. पण वर जे दुसऱ्या प्रकारचे म्हणून लोक सांगितले त्यांनी लज्जा हा पदार्थ बहुधा कोळन प्यालेला असतो. निदान तो कोळून प्याल्याप्रमाणे रशियांतील विद्यमान स्वैराचाराचे गुप्त किंवा प्रगटहि समर्थन ते करीत असतात. अर्थात् सामाजिक नीतीच्या दृष्टीने व धर्मभावनेच्या दृष्टीने कम्यूनिस्टांमध्ये बरे वाईट, काळे गोरे, असा भेद व विवेक करण्याला वास्तविक पुष्कळ जागा आहे. कम्यूनिस्टांच्या टीकाकारांनी हा भेद व हा विवेक करणे न्यायाचे होईल.

वाळल्याबरोबर ओलेहि जाळणे भूतदयेच्या दृष्टीने पाप होय, परंतु हा भेद, हा विवेक स्पष्ट करून दाखविण्याची जबाबदारी कम्यूनिस्टांच्या टीकाकारांपेक्षां स्वतः कम्यूनिस्ट म्हणविणारांवरच अधिक पडत नाही काय? त्यांनी ही जबाबदारी ओळखण्याची व पार पाडण्याची खबरदारी घेतली असती तर अन्यायाने चालणारा आंधळ्याकोशिबिरीचा खेळ पुष्कळसा वांचला असता. या खेळांत एकाचे डोळे बांधावयाचे व मग त्याने इतरांपैकी वाटेल त्याला यदृच्छेने हात लावून नेमके ओळखून काढले तर बरे. नाही तर तो फसला किंवा चुकला असा प्रकार होतो. कम्यूनिस्ट लोकांनी आपले नवीन मत प्रतिपदितांना किंवा जगापुढे मांडतांना आपल्या तत्त्वज्ञानाच्या खऱ्या मर्यादा विशद करून न मांडल्यामुळे विरोधी बुद्धीच्या टीकाकारांना आयतीच सबब सांपडते, व विवेकी टीकाकारांची फसगत होते.

असो; सामाजिक नीतीसंबंधाने कम्यूनिस्ट रशियांत कायद्याचीं बंधने फार थोडीं आहेत. जनाची लज्जा मुळीच नाही. जी काय असेल ती सर्व व्यक्तिमात्राच्या मनावर असते. हे जे वर म्हटले ते कसे काय ते पाहू. रशियांतील विद्यमान परिस्थिति डोळ्यांनी पाहून आलेल्या मॉरिस हिंडस नांवाच्या ग्रंथकाराने जे लिहिले आहे त्याचाच अनुवाद मधून मधून आम्हीं याखाली देत आहो. हिंडस हा ग्रंथकार स्वतः जन्माने रशियन आहे हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे. तो म्हणतो, " रशियांत स्त्रीपुरुष व्यवहारामध्ये निषेध, निर्बंध व संशय यांचा इतका अभाव आहे की, तो पाहून प्रेक्षक नुसता आश्चर्यचकित होतो, इतकेच नव्हे तर

त्याला स्वतःच लाजेनें मान खालीं घालावी लागते !” लैंगिक विषयावर मुद्दाम व्याख्यानें होतात तेथें, किंवा सांसारिक रोगांविषयीं सप्रयोग शिक्षण देण्यांत येतें तेथें त्या विषयासंबंधानें कोणताहि विषय अश्लील म्हणून वर्ज्य केला जात नाहीं. शरीररचनेचे सर्व भाग खुले खुले दाखविले जातात. आगगाड्यांतून रात्रीं झोंप घेऊन प्रवास करण्याच्या कंपार्टमेंट-मधून स्त्री व पुरुष यांना कोणताहि भेद न ठेवतां एकत्र जागा देण्यांत येतात. आणि अशाविषयीं कोणी परदेशाच्या माणसानें आश्चर्य दर्शविलें तर त्याला म्हणतात, “ परकी बायकांना भिणारे असले तुम्ही कसले पुरुष !”

घरांत, शाळेंत, वसतिगृहांत, हॉटेलांत पडदपोशी अशी कांहीं नसते. कोणत्याहि स्त्रीनें किंवा पुरुषानें कोणत्याहि पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या खोलींत दिवसा रात्रीं केव्हांहि जाण्यायेण्याला कोणाचाच प्रतिबंध नसतो. कॉलेजच्या वसतिगृहांतून स्त्रीपुरुष असा भेद केला जात नाहीं. ज्याला त्याला स्वतंत्र खोली असते. पण या खोल्या स्त्रियांच्या, या खोल्या पुरुषांच्या असा भेद नसतो. अमेरिका व परान्स या देशांत कामुकतेवर निर्बंध कमी असें मानण्यांत येतें. तथापि त्या देशांत. विशेषतः परान्समध्ये, अविवाहित तरुण मुलींबरोबर वाहेर जातांना कोणी मैत्रीण किंवा घरची पाठराखीण असल्याशिवाय पुरुषाच्या संगतींत तरुण मुलींनीं जाऊं राहूं नये असा एक संकेत आहे. पण रशियांत यांतलें कांहीं नाहीं. मात्र हें सर्वच्या सर्व स्वानंत्र्य केवळ कम्युनिझममुळेच रशियांत शिरलें असें नव्हे. कम्युनिस्टपूर्व रशियांत या-स्त्रीपुरुष सहवासाची पुष्कळच तयारी आधींपासून झालेली होती. तथापि ही गोष्ट कांहीं खोटी नाहीं कीं, कम्युनिस्टांनीं हें स्वातंत्र्य जाणून बुजून आणखी पुढें ढकललें. आणि नवमतवादाचा माथो सामाजिक तत्त्वज्ञानानें उजळ केला. नीति ही सनातन राहूंच शकत नाहीं. असें लेनिनचेंच म्हणणें आहे. गरीबांची पिळवणूक दूर करण्याला नवनीतीचा प्रसार अवश्य आहे असें तो म्हणतो. स्त्रियांच्या हक्कांच्या वाढत्या कल्पनांच्या दृष्टीनें नव्या स्वैराचाराचें समर्थन करतां येईलहि; पण त्यांत श्रीमंतांकडून गरिबांच्या होणाऱ्या पिळवणुकीचा काय संबंध येतो हें कळत नाहीं !

रशियन नवमतवादाच्या कायद्यांत व्यभिचार हा गुन्हा नाहीं. मात्र

त्यामुळे घटस्फोट मागतां येतो. आणि कायद्यानें जबरी संभोग, किंवा लग्नाचें आमिष दाखवून स्त्रीला वश करणें व नंतर फसविणें या दोन गुन्ह्यांना कडक शिक्षा सांगितलेली आहे. 'दारान् अपत्याय' असें ध्येय पूर्वेकडील देशांत मानिलें जातें. आज रशियांत वंशवृद्धि व विवाह यांचा कांहींच संबंध मानला जात नाही. विवाह हा तर कामनातृप्तीकरितांच मुख्यतः होय. पण त्या तृप्तीकरितांही विवाह करण्याची रशियांत गरज नाही! कम्युनिस्ट रशियांत वेश्याव्यवसाय बंद केला असें अभिमानानें सांगण्यांत येतें. परंतु विवाह न करतां कोणत्याहि स्त्री-पुरुषानें वाटेल तितका थोडा काळ किंवा वाटेल तितका पुष्कळ काळ संसार करावा याला समाजाची पूर्ण संमति असल्यावर वेश्याव्यवसायाला जागाच राहात नाही. अशा संसाराचें समर्थन स्रन्या प्रेमानें करतां येईल कदाचित् ! पण असे सर्व संसार शुद्ध प्रेमानेंच होतात असें म्हणणें कांहीं तरीच बोलल्यासारखें होय.

कम्युनिस्टांचें म्हणणें असें कीं, " आजवर पुरुषांनीं अन्यायानें अधिकार गाजविले त्याचें उद्दें फेडण्याचा एकच मार्ग हा कीं, स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याच्या कामीं यापुढें कोणतीच मर्यादा ठेवण्यांत येऊं नये. पुरुषांनीं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग आजवर केला तसाच करण्याची मोकळीक स्त्रियांना दिल्याशिवाय न्यायाच्या तराजूचीं पारडीं सारखीं होणार नाहीत ! पुरुषांनीं स्त्रियांविषयीं साशंक राहणें हा त्यांच्यावर जुलूम असून, आजवर श्रीमंतांनीं गरिबांची केली तशीच पुरुषजातीनें संशयवृत्तीची कदर स्त्रियांवर राखून त्यांचीहि पिळणूक केली. म्हणून ज्या कारणांकरितां मजुरांची पिळणूक थांबवावयाची त्याच न्यायबुद्धीनें ही स्त्रियांची पिळणूकहि थांबविली पाहिजे ! कुमारिका व्रताचें स्तोम जुन्या लोकांनीं गाजविलें त्यांत पुरुषांचा व संपत्तिमान् जनतेचा स्वार्थ होता. स्त्रीदाक्षिण्याची सबब पुढें करून स्त्रियांना दिसण्यांत देवता बनविल्या. पण त्या पावित्र्यबुद्धीनें नव्हे. देवाच्या अंगावरचे दागिने कोणी चोरूं नये किंवा मूर्ति पळवून नेऊं नये, म्हणून देवळाचें गर्भागार ही राखीव वास्तु ठरवून कुलूप लावाचें व मूर्तीला कोंडून घालाचें, त्याच न्यायानें पुरुषजातीनें त्यांना जनानखान्यांत किंवा गोषांत घालून त्यांच्या डोक्यावर दुर्बळतेचा छाप मारला. आणि गर्भागारांच्या कुलुपाची किल्ली पुजान्यानें आपल्या कडोस-

रीला ठेबावी, त्याप्रमाणे सरदारी पेशाचे स्तोम माजवून स्त्रियांचे संरक्षण करण्याचा अधिकार आपणाकडे घेऊन, त्यांना दास्य दिले व आपल्या मर्दानी गुणांच्या बिरुदावलीत भर घातली ! पुरुष सद्गुणी राहात असतील तर ते जसे शेवटी मनाच्या लज्जेनेच राहात असतील, तसेच स्त्रियांना सद्गुणी राहावयाचे असेल तर त्यांनी आपल्या इच्छेने व मनाच्या लज्जेने वाटल्यास राहावे. पण त्यांनी तसे राहावे अशाविषयी नियंत्रण घालण्याचा अधिकार पुरुषवर्गाला किंवा जनतेला किंवा सरकारलाहि असता कामा नये." असे कम्युनिस्टांचे म्हणणे आहे.

देहरचनेच्या-देहधर्माच्या बाबतीत मृष्टीने स्त्रीवर्गाच्या विरुद्ध जे कारस्थान केले त्याच्या विरुद्ध दाद मागण्याची जागा कोठे असती तर कम्युनिस्टांनी ती मागून कड पोंचविली असती. पण पुरुषांवर गर्भधारणेची व बाळंतपणाची आपत्ति काहीं केल्या येऊ शकत नाही. म्हणून कम्युनिस्टांचा नाइलाज झाला आहे ! मात्र आपल्या हाती आहे तेवढे तरी करावे, म्हणून स्त्रियांना त्यांनी कायद्याने अशी सवलत दिली आहे की, गर्भधारणा न होण्याची सर्व साधने त्यांनी खुशाल अमलात आणावी. किंवा त्यानेंहि न भागले तर त्यांनी राजरोस रीतीने गर्भपातहि करावा ! अशा गोष्टी न झाल्यास बरे असे त्यांना फक्त एका कारणामुळे वाटते. ते हेंच की परचक्रापासून. राष्ट्राचे रक्षण व्हावे आणि कम्युनिझमचा प्रसार जगभर करता यावा याला मनुष्यबळ लागते. आणि स्त्रियांनी जर संततिनियमन व गर्भपात करण्याचे आरंभले तर हें मनुष्यबळ कोठून मिळणार ? रसायनशाळेत जर मनुष्याची उत्पत्ति रासायनिक क्रियेने करता आली, तर संततिनियमन व गर्भपात याविरुद्ध कम्युनिस्ट पुढारी जो केव्हा केव्हा उपदेश करतात तोहि मग त्यांनी केला नसता. कामुक वृत्तीविषयी देखील कम्युनिस्ट पुढारी जी प्रतिकूलता दाखवितात व निषेध प्रदर्शित करतात तोहि कम्युनिझमचे ध्येय साध्य होण्याच्या हेतूने. नीतिमतेच्या हेतूपेक्षा कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याचा हेतु उच्चतर आहे असे कम्युनिस्ट मानतात. मात्र लेनिनसारखे कोही लोक असेंहि सांगतात की, खऱ्या कम्युनिस्टाला कार्यप्रवृत्त होण्याला किंवा आपल्या कर्तव्यांत गडून जाऊन स्वतःला विसरण्याला स्त्री व मर्दानी

यांच्या निशेची आवश्यकता नाही. खरा कर्मयोगी कम्युनिस्ट हा या दोहों-पासून अलिप्त राहू शकेल.

१४. रशियांतील समाजस्थिति (२)

पूर्वसंगतीकरितां पुनः एकवार रशियांतील समाजस्थितीचें वर्णन करतो, तें असें:-कामनापूर्तीच्या दृष्टीनें कम्युनिस्ट रशियांत आज विवाहित व अविवाहित असा भेद नाही. विवाहितांना संसार करतां येतो, तसाच सर्व प्रकारें अविवाहितांनाहि करतां येतो. या संसारांत प्रजोत्पत्ति होऊं द्यावी कीं नाहीं हें प्रत्येकाच्या किंवा उभयतांच्या मर्जीवर सर्वस्वी अवलंबून आहे. अविवाहित स्थितीत प्रजा झाल्यास तिला आपल्याजवळ ठेवून वाढविण्याचा हक्क स्त्रीला असतो. मात्र या कामीं ह्या प्रजेच्या पोटापाण्याची तरतूद करण्याची जबाबदारी जनक पुरुषावरहि असते. असें असतां विवाह होतात याचें कारण स्त्री-पुरुष सहवासांत थोडेंबहुत स्वैर्य लाभलें तर तें व्यावहारिक दृष्ट्या इष्ट वाटतें म्हणून. रोज स्त्रीनें नवा पुरुष भोगण्याची इच्छा धरली व ती सफळ झाली तर वैचित्र्यवासनेची अमर्याद पूर्ति होईलच. त्याला कायद्याचें बंधन नाही व समाजाची हरकत नाही. पण एकीकडे जशी वैचित्र्याची आवड तशीच दुसरीकडे स्वामित्वाची ओढ असू शकते. अर्थात् हें स्वामित्व उभयपक्षां होय. या स्वामित्वाचा हेतु हाच कीं, जोंवर विवाह अंमलांत असेल तोंवर, विवाहित स्त्री ही विवाहित पुरुषाची राखीव मिळकत, आणि विवाहित पुरुष ही विवाहित स्त्रीची राखीव मिळकत, असा हक्क सांगण्याचा अधिकार कायदा देतो. अविवाहित स्थितींत स्वैर समागमाला व्यभिचार हा शब्दच लागू शकत नाही! तो विवाहित स्थितीत लागू पडतो व तेव्हां त्याला कांहीं वाईटपणाचा अपकृत्याचा अर्थ उत्पन्न होतो. तथापि कायद्यानें हें अपकृत्य गुन्ह्याच्या सदरांत दाखल

केलेलें नाहीं. त्याला फक्त दिवाणी स्वरूप ठेविलें आहे. पण या स्वरूपांतहि, पति किंवा पत्नी यांनीं व्यभिचार केल्यास त्या तिन्हाइताकडून नुकसानभरपाई मागतां येत नाहीं. फक्त या कृत्यामुळें विवाहबंधन तोडून टाकण्याचा हक्क पतिपत्नींना प्राप्त होतो. पण घटस्फोटाला असल्या बाह्योपचाराचीहि गरज ठेविलेली नाहीं.

पतिपत्नींपैकीं कोणा एकालाहि जर असें वाटूं लागलें कीं ज्या प्रेमाच्या कारणानें विवाह केला तें कोणत्याहि एकपक्षां आतां उरलें नाहीं, तर त्याला किंवा तिला तिच्याविरुद्ध किंवा त्याच्याविरुद्ध घटस्फोट मिळवितां येतो 'माझे तुझ्यावरील प्रेम उडालें' हें म्हणणें जसें घटस्फोटाला योग्य कारण होऊं शकतें तसेंच 'माझ्यावरील तुझें प्रेम पूर्वीसारखें नाहीं' असा संशय किंवा संशयाचा नुसता बहाणाहि पुरतो. तोंडानें प्रेम आहे म्हटलें आहे, नाहीं म्हटलें नाहीं! या 'आहे नाहींचा' संबंध कोणत्याहि प्रत्यक्ष वर्तनाशी असलाच पाहिजे असें नाहीं. हें लक्षांत घेतलें तर 'घटस्फोट' या शब्दांत जो गूढ गभितार्थ आहे तो रशियांत नसून घटस्फोटाला काडीमोड हा शब्द अधिक सार्थ ठरतो. घटस्फोट या शब्दांत दंपतींतील एकाचा मृत्यु, ह्या मृताची उत्तरक्रिया, व तीत मडकें फोडून जुना संबंध तुटला इतका लाक्षणिक अर्थ आहे. पण ही भानगड न ठेवतां रशियांत सरळ व्यावहारिक बुद्धीतें विवाहबंधन तोडणें हें शब्दशः काडी घेऊन ती मोडण्याइतकें सोपें केलेलें आहे. विवाहानें राखीव म्हणून स्वाधीन झालेली मिळकत नकोशी वाटूं लागली तर ती टाकून देण्याला कोणाची हरकत नसावी हें अगदीं उघड आहे. निर्जीव मिळकतीला, मनुष्याला म्हणजे आपल्या धन्याला टाकून देतां येत नाहीं. पण विवाहांतील राखीव मिळकत हे जीवमान स्त्री-पुरुष असल्यामुळें ह्या मिळकतीला धन्याला टाकून देतां येतें. काडीमोड ही गोष्ट लग्नविधीइतकीच रशियांत सोपी व सोपीची करून ठेवण्यांत आली आहे. तोंडाकडे तोंड वळलें कीं वाटल्यास लग्न व तोंडाकडून तोंड फिरलें कीं वाटल्यास काडीमोड! आज अविवाहित स्थितींत, उद्यां विवाहित स्थितींत व परवां काडीमोड झाल्याच्या स्थितींत स्त्री-पुरुष सारख्याच उजळ माथ्यानें एकत्र राहूं किंवा नांदूंहि शकतात.

विवाहाचें बंधन व काडीमोडीची मोकळीक यांतून उत्पन्न होणारे

आणखीहि कांहीं बारीक श्लेष म्हणजे हक्क व जबाबदाऱ्या आहेत. पण इतक्या खोल पाण्यांत शिरण्याचें कारण नाहीं. सामान्य स्थिति वर दर्शविल्याप्रमाणें आहे. वैवाहिक स्थितींतील संततिनियमनाचा अधिकार हा बोलूनचालन हक्काचाच होय. अविवाहित स्थितींतील संततिनियमनासारखें दूषणहि त्याला नाहीं. तीच गोष्ट गर्भपाताची. तात्पर्य, प्रत्यक्ष संतति झाल्यास, होऊं दिल्यास, तिच्या पालनपोषणाची जबाबदारी ही मात्र विवाहितांप्रमाणें अविवाहितांनाहि चुकत नाहीं; व कायद्याचें बंधन म्हणून कांहीं असेल तर तें यापुरतेंच आहे. पण तीहि जबाबदारी उरूं नये अशी इच्छा रशियन स्त्री-पुढांपांना होत असून, पुढेंमागें तीहि निघून जाण्याचा संभव आहे. मग ती जबाबदारी आईबापांऐवजीं समाजावर पडावयाची आहे.

कम्यूनिसट तत्त्वाप्रमाणें कुटुंब हा समाजाचा मूळ घटक नाहीं व्यक्ति तर नाहींच नाहीं. म्हणजे समाजाला समष्टीशिवाय दुसरें स्वरूप कांहींच उरत नाहीं. असें ठरल्यावर व्यक्तिसंयोगानें उत्पन्न झालेली समाजाची वाढ हा खुद्द समाजाचाच अवयव झाला. त्या अवयवाची व्यवस्था समाजदेहीनेंच लावणें क्रमप्राप्त. शरीरांतील हातापायाचें प्रत्येक बोट वेगवेगळें, तशीं त्यांना वाढणारीं नखें वेगवेगळीं, पण त्या नखांच्या जिऱ्हाळीपर्यंत पोसण्यास लागणारें रक्त हें सर्व एकाच संचयांतून एकाच व्यवस्थेनें पुरविलें जात नाहीं काय ? याच विचारसरणीनें हेंहि अनुमान निघतें कीं, विवाहित किंवा अविवाहित दंपतीपासून उत्पन्न झालेली प्रजा ही समाजाचीच असल्यामुळें, समाजांनें म्हणजेच सरकारानें त्यांच्या अन्नपाण्याची, पालनपोषणाची व्यवस्था केली पाहिजे. दुसरा कोण करणार ? म्हणून निराश्रित मुलांची म्हणा किंवा आईबापांनीं आपली जबाबदारी समाजावर टाकलेल्या मुलांची म्हणा; सर्व व्यवस्था आपल्या खर्चीनें करण्याकरितां रशियांत वसतिगृहें उघडलीं जातील असा पुढेंमागें संभव आहे. मेनकेनें शकृतलेला रानांत टाकून दिलें तेव्हां तिचें पालनपोषण पक्ष्यांनीं केलें ही भूतदयेची गोष्ट झाली. परंतु वरील प्रकारचीं शिशु-वसतिगृहें निर्माण झाल्यावर आईबापांनीं मुलें वाढविण्याचा त्रास कां सोसावा ? व्यक्तीची मिळकत तीच समाजाची;

याचा बरोबर प्रतिसिद्धांत समाजाची मिळकत तीच व्यक्तीची हाच नेमका ठरत नाही काय ?

यावर कोणी शंका घेईल की, अशा रीतीने अपत्यसंगोपनाची जबाबदारी टळली तर संततिनियमन बंद पडेल व प्रजेची वाढ बेसुमार होईल. पण ती शंका व्यर्थ आहे. कारण वरील शिशुवसतिगृहांची तजवीज परम्पर झाली तरी, मूळ जन्मण्यापूर्वी आईला तें आरल्या उदरांत नऊ महिने बाळगून आपले शरीररस त्याला द्यावे लागतात, व प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेदना व उपाधी सोसाव्या लागतात. या व्यक्तिगत आपत्ती टाळण्याकरितांच संततिनियमन व गर्भपात या कायदेशीर सोयीसवलतींचा फायदा रशियन स्त्रिया घेत राहतीलच. या सवलतींचा उपयोग करूनहि त्या फलद्रूप झाल्या नाहीत तरच, अनिच्छेनें व निरुपायानें होणाऱ्या संततीकरितांच, ही शिशुवसतिगृहांची सोय समजावी. व तितकी व्यवस्था समाजानें केलीच पाहिजे. ही व्यवस्था झाल्यावर अपत्यप्रेम म्हणून काहीं खरी चीज आहे की नाही याची खरी कसोटी लागणार आहे ! कृमिकीटकांपासून हिंस्र ह्यापदांपर्यंत सर्व प्राणिमात्र आपल्या अपत्यांचें संगोपन काहीं कालपर्यंत करतात. यावरून अपत्यप्रेम हा सृष्टिधर्मांतला एक स्थायी धर्म असावा असें आज मानलें जातें. पण कोणी सांगावें कीं सुधारलेला रशियन मनुष्यप्राणी या नियमाला अपवाद उत्पन्न करूं शकणार नाही म्हणून ? तसे झालें तर अपत्यसंगोपन करणाऱ्या मनुष्येतर प्राण्यांनाच ते रानटी म्हणून हसण्याची पाळी येईल !

क्रांति म्हटली म्हणजे मग तिची मर्यादा कोण कोठें घालूं शकणार ? उत्क्रांतीनें होणाऱ्या गोष्टी खळखळ न करतां स्वाभाविक म्हणून जर तुम्ही मान्य करतां तर क्रांतिकारक मनुष्यानें केलेल्या गोष्टीहि तशाच मान्य कां करूं नयेत ? कारण क्रांति झाली तरी ती उत्क्रांति करणाऱ्या मनुष्याच्याच मनांतून निघालेली असते. फरक इतकाच की, उत्क्रांतीची गति बिलंबित तर क्रांतीची गति द्रुत, अति द्रुत, अति-अति द्रुत असेल. मृदंग तबला वाज-विणारा सराईत निपुण मनुष्य ठरीव कालांत तालाची दुगुण चीगण करतोच कीं नाही ? शिशु-वसतिगृहांच्या सरकारी आश्रमाची सोय झाल्या-वर हें हें क्रांतिकारक म्हणून अपत्यप्रेम असेल तेवढेंच उरेल. कर्तव्यमूलक

म्हणजे जुलुमाचे जें अपत्यप्रेम दिसतें तें आपोआप नाहीसिं होईल ! यांत कसची हानि ? एखाद्या घरधन्याला घराभोंवती वाग करण्याचा नाद असतो. पण दुसऱ्या एखाद्याला तो नसतो. ज्याला तो नाद असतो तो झाडें लावतो, वाढवितो, त्याना फुलेंफळें आणवतो व त्यांचें सौंदर्यसुख घेतो. अशाच रीतीनें सरकारी शिगुवसतिगृहांची सोय झाल्यावरहि कांहीं कम्यूनिस्ट आईबापांना मुलांचे बगीचे घरात लावण्याचा नाद कां राहणार नाही ? पण असे जें होईल ते सर्व इच्छाम्वातंत्र्यानें असें समजावें. साहित्य-शास्त्रांतहि वत्सल रस हा एक रस म्हणून कोणी शास्त्रकार मानतात, कांणी मानीत नाहीत, तसेंच या दुसऱ्यांप्रमाणें कम्यूनिझमच्या परिणत तत्त्वज्ञानामुळे अपत्यवत्सलतेचा स्यायी भाव आज जो स्वाभाविक म्हणून मानला जातो, तो उद्यां कृत्रिम व केवळ इच्छानुवर्ती असा मानला जाणार नाही कशावरून ? खाजगी मिळकतीसंबंधानें देखील अशीच समजूत कम्यूनिस्ट रशियाबाहेर होतीच की नाही ? खाजगी मिळकतीचा मोह अपत्यप्रेमाइतकाच दुस्तर समजला जात असता. मार्क्सच्या शिकवणीनें समंजस लोक तो सोडून देऊं शकतात. तर अपत्यप्रेमाची भावनाहि सोडून देण्याला ते कां शिकणार नाहीत ?

खुद्द आईबापांचें अपत्यप्रेम हे असें न्हास पावल्यावर उलट अपत्या-मधील मातृ-पितृप्रेम किती उरणार हें उघडच दिसत आहे. आधींच म्हणतात की प्रेम हे पाण्यासारखें वरून खालीं वाहणारें आहे; तें खालून वर चढणारें नाही. तशांतूनहि जन्मापासून आईबाप आणि मुलें यांची अशी ताटातूट झाली म्हणजे मग त्या मुलांना आपल्या आईबापांचा लळा कसा लागावा ? पशुपक्ष्यांत देखील आपल्या पायांनें हिंडूफिरूं लागण्याला, आपल्या श्रमानें पोट भरण्याला आणि आपल्या बळानें आत्मसंरक्षण करण्याला, पिलें समर्थ झालीं म्हणजे तीं दूर निघून जातात आणि आपल्या मातापितरांची ओळखहि विसरतात. मग आपल्या अगदीं बाळपणीं त्या आईबापांनीं आपलें पालनपोषण केलें याविषयीं कृतज्ञता कोठून राहणार ? शिवाय वडिला-जित् जण व स्वास्थ्य हें एक कारण मुलांनीं आईबापांना व घरांला चिकडून राहण्याला असतें. पण कम्यूनिस्ट रशियांत सगळें कांहीं ज्याच्या-त्याच्यापुरती व ज्याच्या त्याच्याबरोबरच असा वेडका असल्यामुळे

वडिलार्जित धन हे जें कौटुंबिक लोभाचें एक कारण तेंहि उरत नाहीं. या स्थितीत पितृपूजा ही भावना कशी टिकणार ?

जुन्या जगांत भांडवलशाही, सरंजामी, इनामदारी इत्यादि आर्थिक पद्धति वाईट मानल्या तरी त्यांत समाजधारणा व परंपरासंरक्षण करण्याची एक शक्ति होती. अशाच प्रकारची एक शक्ति कुटुंबव्यवस्थेंत व परंपरेंतहि होती. तिजमध्ये वरील पद्धतीचे आर्थिक दोषहि नव्हते. आणि संस्कृति म्हणून जर कांहीं स्पृहणीय वस्तु मानली तर ती कुटुंबव्यवस्थेच्या अबाधित परंपरेनेच जगांत पुष्कळशी राखली गेलेली आहे असें आढळेल. परंतु वर दर्शविल्याप्रमाणें कुटुंबांतील स्त्री, पुरुष व मुलें यांच्या तिरंगी फारकतीनें सगळी कुटुंबव्यवस्थाच ढासळून पडली, म्हणजे मग जुन्या पद्धतीनें संस्कृतिसंरक्षण होणें अशक्य होणार हें उघड आहे. रशियांत हल्लींच तरुण पिढी जुन्या पिढीला जितक्या तुच्छ बुद्धीनें वागवीत आहे तितकी ती दुसऱ्या कोणत्याहि देशात आढळणार नाहीं.

किंडरगार्टन, शाळा, बालब, कारखाना, खेळ व क्रीडा यांचीं स्थळें, ट्रेड यूनियन्स व कामकरी संघ, या सर्वांमधून एकच प्रकारचें शिक्षण दिलें जातें; व तें हें कीं जनक आईवापाचें घर हें मुलांचें खरें घर नव्हे. तें वरील निरनिराळ्या संस्थांत वाटले गेलें आहे; व त्या सर्वांतून मिळून समष्टिरूप समाजांत सांठविलें गेलें आहे. घर म्हटलें म्हणजे वेगळी चूल आली व तिचा कारभार अर्थात् जाणार स्त्रीकडे. पण तिच्यावरच या चुलीचा मक्ता कां लादावा ? शिवाय सामुदायिक धनोत्पादन जर अधिक लाभदायक व सहकारी व्यवहारांत जर अधिक बचत होते, तर हल्लीं स्वतंत्रपणें दबू घराटीं जें घरकाम होतें, त्यांतील होईल तितकें सामुदायिक पद्धतीनें कां करूं नये ? आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या समाजाविषयींच्या वाढत्या जिव्हाळघाचा लाभ कां करून घेऊं नये ? अशी विचारसरणी सहजच प्रभावी होते. त्याचा परिणाम असा दिसून येतो कीं, राहू सामुदायिक, स्वयंपाकपाणी सामुदायिक, भोजन सामुदायिक, धुणावळ सामुदायिक, शिशुसंगोपन सामुदायिक, शिक्षण, खेळ, क्रीडा, करमणूक हीं सगळीं सामुदायिक, मिळून बहुतेक सर्व सामुदायिकच ! सामुदायिक जोळूच शकत नाहींत असे जे अगदीं थोडे आवश्यक व्यवहार तेवढेच पथक

राहावयाचे. रशियन शहरांतून हिंडणाऱ्या पुष्कळ गाड्यांतून ताज्या अन्ना-सुद्धां सामुदायिक व्यवहाराची साधनें दिवसभर नेण्याआणण्यांत येत असतात. घरचा व्यवहार इतका संक्षिप्त झाल्यामुळें नवीन घरें बांधतात तीं सुद्धां तीन-चार खोल्यांहून अधिक मोठीं असत नाहीत. अशा रीतीनें केवळ एका स्त्री-पुरुष प्रेमाच्या तात्पुरत्या भावनेखेरीज कुटुंबव्यवस्थेला दुसरा आधार किंवा कारण कांहींच रशियांत उरलेले नाहीं.

हे प्रेम देखील किती चंचल असेल याची कल्पना सहज करता येईल. रशियन कम्युनिस्ट स्त्री-पुरुषापेक्षां पक्षांतील जोडपींही कदाचित् अधिक कायम टिकत असावीं ! कम्युनिस्टांचें म्हणणेंच असें आहे कीं, ज्याला प्रेम म्हणून म्हणतात त्यांत मनोभावनेपेक्षां शारीरिक कामुकतेच्या वासनेचाच भाग अधिक आहे. निष्ठावंत प्रेमभावना ही मनुष्याच्या सुधारणेची व उत्कर्षाची खूण असेल अशी समजूत जुन्या लोकांनीं करून दिली आहे ती खोटी आहे !! प्रेमसंबंधाची ही नवी कल्पना यूरोप व अमेरिका या खंडांतहि हळुहळू रुजू लागली आहे, व कम्युनिस्ट तत्त्वज्ञानानें तिला अधिक बळकटी येण्याचा संभव आहे. या नवमतवाद्यांचें म्हणणेंच असें आहे कीं, स्त्री व पुरुष यांच्या संबंधांत आज हजारां वर्षे जो कृत्रिमपणा माजून राहिला आहे त्यातूनच या प्रेमनामक कृत्रिम भावनेचा जन्म झालेला आहे. हे जुने संबंध सवें मोडून टाकले व स्त्री व पुरुष यांमध्ये अधिकार-भेद म्हणून कोणताहि मानला नाहीं, म्हणजे प्रेमाची लिवलिवित कल्पना नष्ट होईल, संपत्तिमानांना जें रिकामपण लाभतें त्यांत त्यांना कांहीं खेळ करमणूक हवी असते ती या प्रेमानें आजवर पुरविली गेली. पण त्या प्रेमाचें मूळच रित्रयांच्या दुर्बलतेत व जन्मसिद्ध अशा गौण कनिष्ठ हक्कदारीत होतें. प्रेम म्हणजे पुरुषांचा उपकार व स्त्रीची कृतज्ञता ! पण नव्या समतेच्या युगांत पुरुषानें पुरुष म्हणून स्त्रीवर उपकार करण्याला वावच उरत नाहीं, व त्याबरोबर कृतज्ञता बुद्धीचें कारण नाहीसें झालें ! आपल्या शरीराचा एखादा भाग दुखण्याखुपण्यानें नाजूक झाला म्हणजेच त्याच्यावरून झळवारपणें हात फिरविणें हा उपकार होतो. पण पूर्ण आरोग्याच्या स्थितींत असलेल्या शरीरभागावर हात फिरवितांना अनुकंपामूलक नाजूकपणा कोण ठेवतो ?

स्त्रीपुरुषांचें नातें समान झाले म्हणजे दोघांमधील व्यवहार डाव्या-उजव्या हातांनी एकमेकांनीं एकमेकाना नखांनी खाजवून, खरवडून, ओरबाडून कंडू शमविण्याचा इतकाच काय तो उरतो. नव्या रशियन वाङ्मयांत वरील प्रकारचे विचार निरनिराळ्या रूपांनीं अवतीर्ण झालेले आढळतात. अद्भुतरम्य किंवा दिव्य म्हणून ज्या प्रेमाची उपासना पूर्व काली करण्यांत येई त्याच्या मुळांत उभय पक्षी आर्थिक स्वार्थच अधिक होता असें कुशलतेनें दाखविण्यांत येत असतें ! या नवीन कल्पनांमुळे कांही अकल्पित परिणाम रशियांत झालेले दिसतात ! एक परिणाम हा कीं, रशियांत बालविवाह अधिक होऊं लागले आहेत. मात्र बाल याचा अर्थ अगदी आपले इकडीलप्रमाणें घ्यावयाचा नाही. नवऱ्यानें बायकोच्या पोटाला घालणें हे त्याचे कर्तव्य असें मानलें गेल्यास स्त्री परावलंबी होते. व पुरुषहि स्वावलंबी होईपर्यंत लग्नाची जबाबदारी घेऊं इच्छित नाहीं. पण रशियांत कोणीच कोणावर अवलंबून राहूं इच्छित नाहीत. पुरुषांप्रमाणें स्त्रीनेंहि काम करूनच आपले पोट भरावयाचे आहे. यामुळे इतर देशांतील स्त्रियांना वैधव्य ही आपत्ति वाटते तशी ती रशियांत वाटत नाही. दुसरा एक परिणाम सहजच होतो की, आपल्या इकडील किंवा यूरोपांतील नवमतवादी वाङ्मयांत प्रेमविषयक कवनें, लघुकथा, कादंबऱ्या यांचा धुडगूस घातला जातो तसा रशियन वाङ्मयांत दिसून येत नाही. स्पष्टच आहे; जी गोष्ट निषिद्ध तिच्याविषयी भावना अतृप्त राहिल्यानें ती ब्रह्मप्रासारख्या निरनिराळ्या मार्गांनीं प्रकट होते. रशियांत हा निषेधच नसल्यानें भावना अतृप्त कां राहतील ? व अशा रीतीनें त्या बाहेरू तरी कां पडतील ? यामुळे रशियांतील दुकानांतून आकर्षक स्त्रियांच्या मूर्ति ठेविल्या जात नाहीत. नाटकगृहांवर किंवा सिनेमा-थिएटरांवर जाहिरातीवजा जीं चित्रें लावतात त्यांत स्त्रियांचीं चित्रें नसतात. त्याचप्रमाणें आपल्याइकडील प्रमाणें मासिक पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर स्त्रियांचीं चित्रें घालण्याचें कारण उरत नाहीं ! ! विद्यमान महाराष्ट्रांतील म्हाशिक्षकांचा वाचक रशियांत गेला, आणि त्यानें पाहिले कीं, रशियन मासिका-व्यक्त कुठर तरुणीचें चित्र नाहीं तर तो म्हणेल कीं, “ किती रक्ष, नीरस, बार्मिक हा रशियन कम्प्युनिस्ट ! ” पण त्याला काय माहीत कीं, या हिंसी

वाचकापेक्षां रशियन कम्प्यूनिस्ट किती तरी अधिक रसिक व रंगेलहि आहे !! आपल्या वासनापूर्तीचीं ऐनजिनसी साधनेंच त्याला हवीं तशीं सुलभ असतात. मग त्यानें चित्रदर्शनानें आपली भूक शमविण्याचें काय कारण ? इतकेंच नव्हे तर एक ग्रंथकार लिहितो की, “एखाद्या बोलपटांत किंवा नाटकांत मध्यवर्ती कल्पना म्हणून स्त्रीविषयक कारस्थान जर कोणी रंगविलें, तर श्रोते प्रेक्षक विरोधी टाळ्यांचा गजर करून त्याचा धुव्वा उडवून देतील. अचकटविचकट गोष्टी किंवा कथानकें लिहिणें यांत कला आहे असें रशियन वाचक मानीत नाहीं. तसेंच कलेच्या नांवाखालीं स्त्री-पुरुषांच्या नग्न चित्रांचें किंवा पृतळ्यांचें प्रदर्शन रशियांत करीत नाहीत. नग्न स्त्रीचें चित्र दाखविणें हा आपला अपमान व अपराध होतो असें रशियन स्त्रिया मानतात. अर्थात् हा एक फायदाच म्हणावयाचा!

१५. कम्प्यूनिस्ट हा असा असतो !

मॉरिस हिडस यानें रशियन कम्प्यूनिझमवरील आपल्या ग्रंथाचें नांव “मुळासकट उलथून टाकलेली मानवजाती” असें ठेविलें आहे. पण मुळासकट असें म्हणण्याऐवजी “मुळें तोडून नवीन लागण केलेली मानव जनता” हें वर्णन अधिक समर्पक होईल कारण राजकीय, आर्थिक व सामाजिक या तीनहि बाबतींत, पूर्वपरंपरा नष्ट करून, मुळें तोडलेली ही जनता, कम्प्यूनिस्ट लोकांनीं, नवी वाढण्याकरितां रक्ताच्या ओल्या चिखलांत लाविली आहे. आणि ते असा हक्क सांगतात कीं, “आम्ही तिच्या मुळाशीं आतां असें नवीन खत व औषधी पाणी घातलें आहे कीं, या मुळ्या तुटलेल्या जनतेला आमच्या मताच्या नव्या मुळ्या आम्हीं फुटवू शकतो; आणि पुढें जो वृक्ष होणार त्याला येणारी पानें, फुलें व फळें हीं सर्व आम्ही योजलेल्या नव्या रक्तवर्ण संस्कृतीचीं असतील. ”

उद्योग रशियांत साधला व चिरंतन झाला तर कम्यूनिस्टांना विश्वकर्मे ही पदवी देण्याला हरकत नाही. मात्र वरील दोन गोष्टी घडल्या तर त्या घडल्या असा शेरा यथार्थपणे देण्याला अजून किती तरी काळ जावा लागेल ! आणि तोंपर्यंत आजच्या प्रयोगांत किती फेरबदल होतील हें कोणी सांगावें ? यावर, “ कम्यूनिस्ट क्रांति तुम्हांला मनापासून आवडत नाही, असें म्हणण्याची तुमची छाती नाही म्हणून तिचें आजचें यश नाकबूल न करतां, भावी प्रतिक्रियारूप शाप तिला देऊन, तुम्ही मनांतील द्वेषाचें समाधान करित आहां, ” असें कोणी कम्यूनिस्ट कदाचित् म्हणेल. पण प्रतिक्रिया हा सृष्टिधर्मच असल्यामुळे, व ती नेहमी चांगल्याकरितांच होत असते, यामुळे कम्यूनिस्ट प्रयोगाच्या चिरकालित्वाविषयीं आम्हीं प्रगट केलेल्या संशयाला द्वेषबुद्धीचा शाप असें कोणी म्हणण्याचें कारण नाही.

राजकीय, आर्थिक व सामाजिक या तिन्ही बाबतीत रशियांत आज केवढें परिवर्तन झालें आहे याचें वर्णन पूर्वीच्या प्रकरणांत आलेच आहे. पण हे परिवर्तन जुलूमजबरदस्तीने घडवून आणलेलें आहे म्हणूनच केवळ आम्हांला या प्रयोगाच्या चिरंजीवित्वाविषयीं संशय वाटतो. ही क्रांति क्रमिक विकासानें झाली असती तर अशी शंका वाटण्याचें कारण नव्हतें. आणि क्रमिक विकासानें घडणाऱ्या गोष्टीतहि जर, अतिशयोक्ति घडली असतां प्रतिक्रिया होते, तर जुलूमजबरदस्तीने घडवून आणलेल्या सुधारणेंत ती होईलच हें अनुमान तर्कशुद्ध आहे असें आम्हांला वाटतें. या जुलूमजबरदस्तीचा स्पष्ट पुरावा अनेक ग्रंथांतून मिळतो.

मॉरिस हिडसच्या मतें आजचा रशियन कम्यूनिस्ट हा पराकष्टेचें धाडस आणि द्वेषबुद्धि यांनीं पुरेपूर भरलेला आहे. कम्यूनिस्ट म्हणतो, ‘ क्रांतीच्या काळांत हे दोन गुण तुमच्यापाशीं नसतील तर तुमची अडगळ मात्र होईल. क्रांतिकारकांच्या पायांत तुमच्या लुडबुडीनें अडथळा मात्र होईल. म्हणून ही अडगळ निष्ठुरपणें दूर फेंकून दिली जाईल. ’ या धाडसी बुद्धीचा मद कम्यूनिस्टांवर इतका चढलेला असतो कीं, कम्यूनिस्ट हा आपले आईबाप, बहिणभाऊ, इष्टमित्र हे कोणीहि ओळखत नाही. क्रांतिकारकांच्या हातापायां पडून त्याची आई, रडू अश्रू ढाळूं लागली तर ‘ भांडवलशाहींतल्या मेणचट भावनेनें तिला पछाडलें आहे

असें म्हणून तो तिला पायानें दूर लोटील. तो प्रत्यक्ष आपल्या भावाला गोळी घालण्याला मार्गेंपुढें पाहणार नाहीं.'

असल्या वृत्तीला सद्गुणाचें नांव देऊन, त्याचें चटकदार वर्णन ज्यांत केलें आहे, अशा किती तरी लघुकथा कम्यूनिस्ट वाङ्मयांत आढळतात. अशा एका लघुकथेंतील एक वीर म्हणतो, "अनत्याचाराचें एवढें स्तोम काय माजवितां? खरा कम्यूनिस्ट बहादूर तोच कीं, जो थेट सूर्याकडे पापणीची चलबिचल न होतां रोखून पाहील, किंवा रक्ताचा पूर पाहून त्याच्या संवेदनांतूला एवढासाहि धक्का बसणार नाहीं!" कम्यूनिस्टांच्या मनांत प्रेमाला जागा असेलच तर ती आपल्या क्रांतिकार्यांच्या यशाविषयींच्या प्रेमालाच असावयाची. असा दगडासारख्या कठीण हृदयाचा कम्यूनिस्ट रशियांत कसा निर्माण झाला याविषयी कित्येकांनीं मोठें आश्चर्य प्रगट केलें आहे. पण गोष्ट घडली आहे खरी! त्याचें मन अशा कांहीं अर्त्तिकत भावनेनें वेडावून गेलें आहे कीं, तिजपुढें जुनी परंपराच काय, पण स्वतः त्याच्या आयुष्यांतील स्नेह व ममता यांचे विषय, स्वतःच्या जन्माच्या संवयी व जन्माचा स्वभाव, यांवरहि त्याच्या ध्येयवादित्वानें जय मिळविला आहे. मात्र त्याच्यातर्फे सांगण्याची गोष्ट म्हटली म्हणजे ही कीं, तो आपल्या या ध्येयवादित्वापुढें आपलें व्यक्तिहितच काय पण प्राणहि कस्पटासमान मानतो. आपण स्वतः अवध्य व अजिक्य आहों अशी त्यानें मनाची समजूत करून घेतली आहे. आपण जवळ जवळ सर्वज्ञ आहों असा आत्मविश्वास तो प्रगट करतो.

"आजकालचे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, मुत्सद्दी मला हंसतील तर हंसोत, माझ्या वृत्तीला वेडेपण म्हणोत, माझे मार्ग अन्यायाचे ठरवोत, धार्मिक बुद्धीचे लोक मजवर शापांचा कितीहि वर्षाव करोत, किंवा ज्योतिषी. माझ्या नाशाचीं भविष्ये वर्तवोत पण शेवटीं मीच सर्वांना पुरून उरणार आहों. माझ्या हल्ल्यापुढें सगळे चीत होतील" असें तो ठांसून सांगतो. जो कोणी कम्यूनिस्ट नसेल त्याची गणना तो वेड्यांत व मूर्खांत करील. कोणाची बुद्धिमत्ता त्याला नाकबूल करितां येत नसली तर तो म्हणेल, "अरे हा तर लुच्चेगिरीचा अर्क दिसतो. कम्यूनिझमचीं तत्त्वे मनांतून पटलीं असतां न पटण्याचा बहाणा करतो काय? म्हणून त्याला सर्वांच्या आधीं

नाहींसा केला पाहिजे. ” एखाद्या मनुष्याचें नांव घेऊन, कोणी “ हा फार मोठा माणूस आहे ” असें म्हटलें तर कम्प्युनिस्ट लगेच प्रश्न विचारील “ पण आधीं सांगा की याला कम्प्युनिझम मान्य आहे काय ? तसें नसेल तर याचें मोठेपण तें कसलें ? ”

“ इतिहासांतील प्रवाही शक्तींचा सर्व ताबा माझ्या हातीं आहे ” असें कम्प्युनिस्टाला वाटतें. “ दुसऱ्या एखाद्या देशांतील परिस्थिति व परंपरा तुझ्या रशियांतल्या सारखी कम्प्युनिझमला अनुकूल नव्हती किंवा नाही. ” असें कोणी म्हटलें तर कम्प्युनिस्ट म्हणतो, “ छे ! असें कसें होईल ? येथून तेथून जग हें एकच. ” जें रशियांत घडलें तें इतर कोठेंहि घडलेंच पाहिजे असें तो प्रतिपादितो. जर कोणी म्हटलें कीं, “ अरे पण हो, जरा दमानें घे. तुझा साम्यवाद जर खरा तर परिस्थितीनें लोकांना हळूहळू पटेलच. त्याची आज एवढी घाई कां ? निदान डोईफोड जुलूम जबरदस्ती कां ? तर यावर कम्प्युनिस्ट म्हणेल, “ आहे ठाऊक जगांतील लोकांची वृत्ति ! त्यांच्या पायांतल्या बेड्या कोणी तोडून ‘ हं, तूं सुटलास आतां धांव मार, पळून जा ’ असें सांगितलें तरी तो फिरून त्या बेड्याच हातांत घेऊन कुरवाळीत राहिल. म्हणून त्यानें तोंडाच्या शब्दानें न ऐकलें तर त्याला चाबकानें मारून पळवून लावले पाहिजे. कम्प्युनिस्टाच्या समतावादांत मतसहिष्णुता बसतच नाही. मतभेद हा हाडवैरासारखा तो मानतो. त्याच्या मताविषयी नुसती शंकाहि प्रगट करणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेणें आहे !

मात्र जनतेच्या नांवानें बोलतां बोलतां तो स्वतःचा व्यक्तिगत अभिमान व अहंकार विसरून गेला असावा असा भास होतो ! म्हणूनच कदाचित् इतर देशांतील सामान्य राजकीय पुढाऱ्यांप्रमाणें रशियन कम्प्युनिस्ट पुढारी हे आपली जाहिरात करीत नाहीत. किंवा आपलें तोंड लोकांनीं नीट पाहावें म्हणून त्यांवर कृत्रिम उजेड पाडीत नाहीत. ते वर्तमानपत्राच्या ब्रातमीदारांना मुलाखती देत नाहीत. अमेरिकन वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, बाळूतूनहि तेल काढावें त्याप्रमाणें असेल नसेल तेथून बातमी काढण्यांत मोठे पटाईत अशी त्यांची ख्याति आहे. पण त्यांनीं देखील कम्प्युनिस्ट

पुढाऱ्यांपुढें हात टेकले म्हणतात. वार्डेट इतकेंच वाटतें कीं, इतका आत्म-
निरपेक्ष मनुष्य बेळूट, क्रूर, निर्दय असावा !

त्याचे नीतिसिद्धांतहि विकृत असतात. कम्यूनिस्ट व्यक्तीनें प्रति-
पक्षीय व्यक्तीचा खून केला तर, सगळें कम्यूनिस्ट जग मिळून त्याला
उघड शाबासकी देतें. पण जर का एखाद्या कम्यूनिस्टाचा खून झाला
तर मात्र सगळे कम्यूनिस्ट जग अत्याचार अत्याचार म्हणून
खुनी इसमावर शापाचा वर्षाव करितें ! जर्मन सोशियालिस्ट पक्षांनें
जर्मन सरकारला एखादें आरमारी जहाज नवें बांधण्याला संमति दिली
तर 'सोशियालिझमचे शत्रू' पुरे देशद्रोही असा डांगोरा त्यांच्या
नांवानें कम्यूनिस्ट पिटतात. पण रशियन सैन्याकरितां एखादा प्रचंड चिल-
खती रथ बांधण्याकरितां रशियांतील कारखानदारांनीं आपल्या पगारांतून
एकेक रुपया वर्गणी कापून दिली तर ते मात्र क्रांतियुगांतील मंत साधू ठरतात.
अमेरिकेंत सॅको व व्हॉझिटी या खुनी कम्यूनिस्टांना शिक्षा देणारा न्यायाधीश
हा अन्यायाचा मूर्तिमंत पुतळा ठरतो. पण इंग्रज इंजिनियरांना ते निरपराधी
असतां फितुरीच्या आरोपावरून, पण केवळ संशयानें, दोषी ठरवून गोळ्या
घालून मारण्याची शिक्षा बोलशेव्हिक न्यायाधीशानें दिली म्हणजे तो न्याय-
निष्ठुर रामशास्त्री ठरतो ! जर्मन शायडेमान किवा इंग्रज रॅम्से मॅकडोनाल्ड
हे मूळचे सोशियालिस्ट असतां, ते कम्यूनिझमच्या टोकाला न गेले म्हणून
त्यांना पाजी, हारामखोर असें कम्यूनिस्टांकडून ठरविण्यांत येतें. पण यांनीं
स्वतः कार्ल मार्क्सची अस्सल शिकवण सोयीप्रमाणें बदलून घेतली तरी हे
मात्र सच्चे कम्यूनिस्ट राहतात !

जो वर्गकलह मान्य करित नाही तो कम्यूनिस्टांच्या मतें इतिहास
विषयाच्या अभ्यासांत ठोंब्या किवा ठोकळा रतो ! या क्षणी कम्यूनिस्ट
मतें न पटणारा जो कोणी असेल तो आपला सर्वस्वी शत्रू असें ते मानतात.
सोशियालिझमच्या तत्त्वांना धरून गेल्या पन्नास साठ वर्षांत इंग्लंडांतील
शांततावादी फेबियन सोसायटीच्या लोकांनीं सोशियालिझमच्या तत्त्वांची
जी प्रगति करविली, ती सर्व मातींत गेली ! इतकेंच नव्हे तर " हे मूर्ख
लोक नुसतें गप्प बसायला काय घेतील " असा प्रश्नहि कम्यूनिस्ट विचार-
ण्याला कमी करित नाहीत ! एक वेळ प्रांजळ भांडवलशाहीबाला पुरवला ;

पण हे अर्धवट, बावळट, निरुपद्रवी सोशियालिस्ट नकोत. शत्रूपक्षांत त्यांची गणती पहिल्या नंबरी असें म्हणण्याला कम्युनिस्ट कमी करीत नाहीत. बरें, याच्या उलट ट्रॉट्स्की घ्या. तो स्टॅलिन प्रभृति कम्युनिस्टांनाहि मवाळ ठरविण्याइतका जहाल आहे. नुसत्या रशियांतली चूल न फुंकीत बसतां सगळ्या जगाला एकदम आग घालावी असा कट्टा उत्पातबहाद्दर ! काय त्याची बुद्धिमत्ता व काय त्याचें कर्तृत्व ? रशियांत क्रांति घडवून आणण्याचे वेळीं जें प्रचंड सैन्य उभें करावें लागलें तें ट्रॉट्स्कीनेच बनविलें. आमच्या इकडे शालिवाहनाची गोष्ट सांगतात कीं, त्यानें दिवाळीच्या खेळाकरितां बनविलेल्या मातीच्या शिपायांत प्राणसंचार करवून त्याच्या जोरावर राज्य व आपला शक हीं स्थापित केलीं. त्याप्रमाणें १९१७-१८ च्या अराजकाची राख फुंकून फुंकून त्यांतून रशियन सैन्याचे जळजळीत निखारे ट्रॉट्स्कीनेच बाहेर काढले. तरीहि आज त्याच्या नशिबीं हद्दपारीच ! तो स्टॅलिनच्या तडाक्यांत सांपडेल तर हाती येईल त्या पहिल्या बंदुकींतल्या गोळ्यांनीं त्याचा प्राण घेतला जाईल !

तुम्हांला निष्ठुर व महत्त्वाकांक्षी कम्युनिझम हवी ना ? मग त्या दृष्टीनें ट्रॉट्स्की काय वाईट ? त्याला स्टॅलिनचें उत्तर हें कीं, आम्हीं घालून दिलेल्या मर्यादेच्या पुढें तो जातो ! म्हणजे एकूण “अनाचारस्तु मालिन्यं, अत्याचारस्तु मूर्खता ” ! स्टॅलिन-कम्युनिस्टनें ओढलेल्या रेघेच्या अलीकडे राहिल. तो मवाळ कूचकामाचा. आणि त्या रेघेच्या पलीकडे जाईल तो भयंकर म्हणून तोहि त्याज्यच ! बाहेर दिसायला सर्व ठीक आहे, पण रशियांत मतभेदाला केसाइतकीहि जागा विद्यमान पुढारी ठेवीत नाहीत. मतभेद प्रगट करणें यासारखें धारिष्ट दुसरें नाहीं; किंवा यासारखा गुन्हा दुसरा नाहीं. प्रतिपक्षीयाच्या कृपाळीं सैबिरियातील काळोंपाणी ठेवलेलेंच. जगांत दुसऱ्याचा जीव घ्यावयाला इतका तयार तो केव्हांहि स्वतःचा जीव द्यायला तयार असतोच असें नाहीं. पण या कामी रशियन कम्युनिस्टानें इतर क्रांति-कारकांवर ताण केलेली आहे. तो जितका जीव घेण्याला तितकाच देण्याला तयार असतो.

कम्युनिस्ट हा व्यक्तिस्वार्थरहित म्हटला तरी तो फक्त आर्थिक लोभाकरितां. पण बाकीच्या गोष्टींत आपण कम्युनिस्ट पार्टीचे सभासद या

सन्मानाच्या व अधिकाराच्या जागेचा पूर्ण फायदा घेऊन तो इतरांविषयीची आपली वरें उगवून घेण्याला कमी करित नाही. पार्टीबाहेर असलेल्या लोकांवर वाटेल तो जुलूम करण्याचा जणू कांहीं त्याला मक्ताच मिळालेला आहे. पण तो तरी तसें कां करणार नाही? समता प्रस्थापित करण्याच्या उद्योगाला कम्यूनिस्ट पार्टीनें प्रथम विषमता हातीं धरूनच सुरवात केलेली आहे. समतेचा त्याचा अर्थच असा आहे की कामकरी वर्गाला इतर सर्व वर्गांच्या डोक्यावर नेऊन बसवावयाचें व त्याच्या लाथांनीं इतर सर्व वर्गांना बडवून काढावयाचें ! भांडवलवाला हा निवळ भांडवलवाला म्हणून अस्पृश्य चांडाल होय. त्याच्या अंगालाहि कुजक्या सडक्या संपतीची घाण येते ! त्याच्या मनांत भूतदया असू शकत नाही ! तात्पर्य, तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाही ! यामुळें त्याचें काय वाटेल तें करण्याकरितां कम्यूनिस्ट जनतेच्या तो स्वाधीन करण्यांत आला आहे असें या पार्टीनें कम्यूनिस्ट जगाला फर्माविलें आहे.

कम्यूनिस्ट पार्टीची शिस्त फार कडक, हा पार्टीचा दोष असला तरी ती शिस्त कम्यूनिस्ट खुषीनें पाळतो हा त्याचा गुणच म्हटला पाहिजे. या शिस्तीतील पहिलें कलम असें की, कम्यूनिस्ट म्हणविणारानें स्वतःसाठीं द्रव्यसंचय करतां कामा नये. त्याची मिळकत अधिकांत अधिक दरमहा सव्वादोनशें रुबल्स याहून अधिक जास्ती असतां कामा नये. अगदीं वरच्या दर्जाच्या कम्यूनिस्ट पुढाऱ्यांनाहि याहून अधिक पगार नव्हता व नाही. लेनिन, ट्राॅंस्की, झिनोव्हिएफ, लिटव्हिनाॅफ, चिचेरीन व स्टॅलिन इत्यादि प्रमुख लोकांनाहि इतकाच पगार मिळे किवा मिळतो. अलिकडे हा नियम थोडा शिथिल करण्यांत आला आहे असें म्हणतात. एंजीनिअर, अत्यंत कुशल कारागीर, वाङ्मयलेखक यांना बरीच प्राप्ति असते. पण प्राप्तीच्या मानानें करवसुलीहि तितकीच मोठी असते.

पार्टीच्या द्रव्यनिधीकरितां वाढत्या प्रमाणावर अध्या टक्क्यापासून तीन टक्क्यांपर्यंत मासिक वर्गणी पार्टीच्या सभासदानें दिलीच पाहिजे. वाङ्मयलेखकांना प्राप्ति पुष्कळ म्हणून त्यांच्या संबंधानें नियम असा आहे की, दरमहा सव्वादोनशें रुबल्सपेक्षां जी अधिक प्राप्ति त्यांना होते तिचा चवथा हिस्सा त्यांनीं पार्टीला दिला पाहिजे. याशिवाय मधून

मधून पार्टीच्या हुकुमानें स्पेशल वर्गण्या होतच असतात. आज लेनिनचा पुतळा उभा राहावयाचा आहे, किंवा रशियन लष्कराला विमान नजर करावयाचें आहे, एखाद्या खेडेगांवच्या शाळेला नवीन पियानो बक्षिस द्यावयाचा आहे, परदेशांतील दुखणार्हिले कम्प्युनिस्टांना औषधोपचाराची योजना करावयाची आहे, रशियाबाहेर एखाद्या देशांत संपवाल्यांना मदत करावयाची आहे, कम्प्युनिझमचा मतप्रसार करावयाचा आहे, किंवा अनाथालय बांधावयाचें आहे-अशा या नाहीं त्या शेंकडो निरनिराळ्या कामां-करितां वर्गणीचा हुकूम सुटला की, कोणाहि कम्प्युनिस्टाला ती नाहीं म्हणण्याची सोय नाही.

कम्प्युनिस्टांच्या मिळकतीत कमजास्तपणा असो; पण त्याबरोबरच त्यांजवर पार्टीचा कर अशा तारतम्यानें बसविला जातो कीं, कमी मिळविणाऱ्याप्रमाणें पुष्कळ मिळविणारानेहि जेमतेम हातातोडाची गांठ पडण्यावर संतुष्ट राहिलें पाहिजे. 'खाजगी द्रव्यसंचय करण्याची हाव बाळगतां कामा नये. यांत कोणाची सबब सहसा ऐकली जात नाहीं. आणि ज्यानें खोटे हिशेब ठेवून पार्टीला फसविण्याचा बेत केला असेल त्याचें टाळकें चांगलेंच सडकलें जातें. अशा अपराधाकरितां सभासदाला पार्टीतून काढून टाकण्यांत येतें. आणि असें झालें म्हणजे मग पुढील सर्व आयुष्य त्याला जिकीरीत किंवा विपत्तीत काढावें लागतें. पुढारी सागतील तें समाजसेवेचें काम फावल्या वेळी बिनवेतन करणें हें कम्प्युनिस्टांचें कर्तव्य समजलें जातें. बरून हुकूम आला म्हणजे शीक म्हटलें शिकलें पाहिजे, शिकीव म्हटलें शिकवलें पाहिजे, व्याख्यान दिलें पाहिजे, संशोधन केलें पाहिजे, फार काय जोखमीच्या जागीं पहारा करावयालाहि उभ राहिलें पाहिजे, शिस्तीच्या तावडींत सांपडलेला कम्प्युनिस्ट आज धेथें असेल तर उद्यां कोठें असेल हें सांगतां येणार नाही. आणि तेंहि जवळ आसपास नव्हे तर जगांत वाटेल त्या ठिकाणीं जाण्यास खांद्यावर पडशी टाकून असलें पाहिजे. कयीं वाहावें जीवन, कयीं पलंगीं शयन. पण दुसऱ्यापेक्षां पहिल्या अनुभवाचे दिवसच अधिक. कित्येक कम्प्युनिस्ट आपल्या या अधिकाराच्या जागेचा फायदा घेऊन खाजगी कामें साधून घेतात. पण पार्टीच्या अधिकाऱ्याकडे अशी कागाळी गेली, आणि चौकशीत गुन्हेगारी सिद्ध झाली, तर त्या कम्प्युनिस्टाला जबर शिक्षा

होते. लांचलुचपत हा फार मोठा गुन्हा समजला जातो. ज्या अपराधाकरितां इतराला कैदेची शिक्षा मिळेल त्याकरिता कम्यूनिस्टाला कदाचित् देहांत शासनहि होईल. मात्र ही अखेरची शिक्षा गुन्हेगारीनें खरा गुन्हा घडून शिवाय वरती पार्टीच्या हिताचें विशेष नुकसान झालें असेल तेथेंच देण्यांत येते.

कम्यूनिस्टानें ख्यालीखुशालीचे ढंग फारसे करतां कामा नये. पार्टीच्या कामाकरितां त्यानें आपला वेळ व शक्ति यांची इतर कार्यांतून बचत करित राहिलें पाहिजे. थोडीशी रशियन दारू त्याने घ्यावी, पण तो दारू पिऊन झिगला किवा बेफाम झाला तर तें मात्र केव्हांहि खपावयाचें नाही. कारण पार्टींत नसलेले लोक त्याकडे हात दाखवून म्हणतील “ हातेच्यारे ! मग आमच्यांत आणि कम्यूनिस्टांत फरक तो काय ? ” अर्थात् दारू पिणें किवा न पिणें ही ज्याच्या त्याच्या इच्छेची गोष्ट, पण पार्टीची बेअब्रू ही कांही त्याच्या इच्छेची गोष्ट होऊं शकत नाही सच्च्या कम्यूनिस्टानें जुगार खेळतां कामा नये. नाचावर बहिष्कार घालण्याइतकी कम्यूनिस्ट पार्टी सोंवळी नाही. तरी पण “ यापेक्षां अधिक चागली पार्टीच्या हिताचीं कामें करण्याची अडून राहिली आहेत बरें का ? ” असा इपारा त्याला देण्यात येईल. असल्या पागलपणाच्या गोष्टी जे कोणी कम्यूनिस्ट नाहींन अशानीच कराव्या. व्यसनाधीनतेनें त्यांचा नाश न होणें ही कम्यूनिस्ट पार्टीच्या हिताचीच गोष्ट होय. म्हणून रशियांत जरी व्यसनांना बंदी नाही, तरी त्यांत सांपडण्याला कम्यूनिस्टांना मात्र बंदी आहे. पण हेंहि लक्षांत ठेवावें की, व्यसनापेक्षां धर्माचारांना कम्यूनिस्टांना अधिक बंदी आहे. त्यानें धर्मावर सर्वांगीण बहिष्कार नुसता पुकारला पाहिजे असें नाही तर आचारलाहि पाहिजे. कोणी कम्यूनिस्ट म्हणेल की, “ घरी आईबाप आहेत, ते जुम्या मताचे पडले म्हणून घरी धर्मविधि होतात, त्याला मी काय कळें मी स्वतः ते कांहीं करीत नाहीं. ” पण हें चालावयाचें नाही. त्याला पार्टीच्या अधिकाऱ्याकडून असें सांगण्यांत येतें कीं, “ असले आईबाप तूं टाकून दिले पाहिजेस. फार काय जरूर तर तूं आपलें नांवहि कायदेशीर सीसीमें बदलून घे. म्हणजे आईबापांच्या या वेड्या धर्मनिष्ठेचा तुला दुःखहि संपर्क लागणार नाही. ” धर्माच्या पाझानें आपण कम्यूनिस्ट जर

बांधून गेलों तर आपणा कम्प्युनिस्टांना सगळ्या जगाच्या उलाढाली करा-
वयाच्या त्या कशा होतील? कम्प्युनिस्टाला एकच पाश योग्य; व तो
कम्प्युनिझमच्या कार्यसिद्धीत पडला तर—गळफांस !

१६. प्रयोग साधणार की फसणार ?

आज रशियांत कम्प्युनिझमचा जो प्रयोग सुरू आहे त्यासारखा व तेवढ्या प्रचंड प्रमाणावर दुसरा प्रयोग आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासांत झालेला नाही. कम्प्युनिझमचा पूर्वेतिहास सांगतांना प्राचीन व अर्वाचीन काळीं झालेल्या कांहीं कांहीं प्रयोगांचा उल्लेख आम्हीं केला होता. पण ते प्रयोग कुटुंबसंस्था, धर्मसंस्था यांच्यावर आधारलेले होते; आणि फारच अल्पप्रमाण होते. आधार जिव्हाळ्याचा व व्यवहारक्षेत्र लहान, यामुळे वास्तविक ते यशस्वी व्हावे व चिरकाल टिकावे असें संकृतदर्शनीं वाटण्यासारखें आहे. परंतु ते फार काळ टिकले नाहीत, यावरून सहजच प्रश्न असा सुचतो की, रशियांतील कम्प्युनिझमचा हा प्रयोग तरी कसा व किती दिवस टिकेल ? अर्थात् अशा प्रश्नाचें उत्तर ज्याची जशी दृष्टि असेल तसेंच तो देणार.

कम्प्युनिझमविषयीं ज्याला कौतुक किंवा सहानुभूति वाटत नसेल तो म्हणणार “या जुन्या दाखल्यावरूनच काय तें पाहा. कुटुंबवत्सलेतचा जिव्हाळा आणि धर्मनिष्ठा याचा खंबीर आधार असतां जो प्रयोग यशस्वी झाला नाही, तो केवळ तात्त्विक आर्थिक ध्येयाच्या आधारावर यशाला कसा चढेल ? आणि अजून काय झाले आहे ! प्रयोग सुरू होऊन अवधीं १८ वर्षेच झालीं. रशियांतील प्रयोगांत एवढ्यांतच किती कुरबुरी झाल्या, किती मतभेद झाले, किती जुलूम-जबरदस्ती झाली, किती कत्तली झाल्या, किती रक्तपात झाला ! खुद्द

माक्सच्या ब्रह्मसूत्रावर किती निरनिराळीं भाष्यें झालीं हेहि लक्षांत घ्या म्हणजे तुम्हीच म्हणाल कीं, हा कम्प्युनिझमचा प्रयोग म्हणजे आळवावरचें पाणी आहे. तें सांडून जाण्याला वेळ लागणार नाहीं. आणि तें सांडून गेलें म्हणजे रशियन समाजाचें आळवाचें पान फिरून कोरडें तें कोरडेंच. शिवाय प्रतिक्रिया म्हणून किती तरी देशांत आज फॅसिझमचा जोर होऊं लागला आहे. तात्पर्य, हा प्रयोग आत्मगुणानें टिकाऊ नाही व परिस्थितीमुळें टिकणार नाहीं.”

याच्या उलट ज्याला या प्रयोगाविषयी कौतुक व सहानुभूति वाटेल तो म्हणेल, “ पूर्वीचे प्रयोग टिकले नाहीत यावरून रशियांतील प्रयोगाविषयीं कांहीं रास्त अनुमान करतां येणार नाहीं. तुम्हीच म्हणतां कीं जुन्या प्रयोगाना कुटुंबसंस्था व धर्मनिष्ठा यांचा आधार होता. पण आतां कुटुंबसंस्थेंत किती फेरबदल झाले आहेत. म्हणजे कुटुंबाचें महत्त्व जाऊन तें संबंध देश किंवा राष्ट्र यांतील समाजाला आलें आहे. कुटुंबाचा विस्तार समाजांत झाला त्याच प्रमाणानें लोकांच्या सामुदायिक कल्पनेचाहि विकास झाला आहे.”

एकानें म्हणावें, “ रशियांत अवतरलेल्या कम्प्युनिझमला अद्यापि ‘ प्रयोग ’ हीच संज्ञा आहे.” शत्रू व मित्र दोनहि हा एकच शब्दप्रयोग वापरतात. फक्त फरक पडतो तो व्याकरणदृष्ट्या. ‘ प्रयोग ’ हा कर्ता म्हटला तर त्याला क्रियापद कोणतें लावावयाचें याविषयीं कम्प्युनिझमचे मित्र म्हणतात, “ प्रयोग झाला, होऊन गेला, यशस्वी झाला. आतां त्याच्याविषयीं कांहीं बोलण्याचें उरलें नाही. तो रशियांत स्थिरपद झाला, इतकेंच नव्हे तर थोडें थांबा म्हणजे तो हळुहळू सर्व जगाला व्यापून टाकील. ”

याच्या उलट कम्प्युनिझमचे शत्रू म्हणतात, “ हां ! प्रयोग होतो आहे व तो आम्हीं पाहतों आहों. पण अजून काय झालें आहे ? प्रत्येक नव्या गोष्टींत कांहीं गुण असतातच. तसें या प्रयोगांत कम्प्युनिझमचें दिसून आलें. पण त्या गुणांबरोबर दोषहि प्रगट झाले त्यांची काय वाट ? आणि न जाणो पुढील काळीं दोषच गुणांपेक्षा अधिक प्रबळ झाले तर ? रशियांतील लोकच कंटाळतील आणि म्हणतील—झाला एवढा प्रयोग पुढे झाला. आतां थोडासा फेरबदल करूं या. असला अभिनव प्रयोग यशस्वी

झाला असें म्हणण्याला अजून किती तरी काळ लोटावा लागेल ! कॅम्पू-निझमहून कमी चमत्कारिक किंवा लोकविलक्षण अशा कल्पना जनतेच्या अंगवळणीं पडण्यापूर्वी शतकेंहि लोटावी लागलीं. पण त्यापूर्वीच कित्येकांना अकाल मृत्यूनें गांठलें. कॅम्पूनिझमची हळद प्याल्याबरोबर आपलें तोंड गोरें झालें अशा भ्रमानें रशियानें वाटेल तर आपलें तोंड आरशांत पाहावें. पण अशी हळद प्याल्याबरोबर गोरपण येत नसतें. रशियाच्या तोंडावरचे काळे डाग अजून किती तरी दिसत आहेत. आणि एखादे वेळीं रंग पालटला तरी तोंडावरचे देवीचे वण सहसा बुजत नाहीत ना ! हे वण मनुष्यस्वभावानें मुळांत केलेले असतात. आणि मनुष्यस्वभाव बदलणें ही गोष्ट अशी दहा पंधरा वर्षांत थोडीच घडून येणार ? कोणी सांगावें की, या कॅम्पूनिझमविरुद्ध रशियांतच प्रतिक्रियेला सुरवात होणार नाही म्हणून ? आणि मग रशियाला म्हणावें लागेल कीं, आधी आपलें घर सांभाळ, जग जिकण्याची गोष्ट दूरच राहिली ! ”

‘ प्रयोग झाला, ’ आणि ‘ प्रयोग होत आहे ’ या दोन वाक्यांत किती तरी अंतर आहे ! मग प्रयोग टिकेल कीं नाहीं या प्रश्नाची उत्तरें तर दोन वेगळीं पडतील आणि त्यांतहि अशीच तफावत दिसून येईल यांत काय आश्चर्य ? प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडत असलेल्या गोष्टीबद्दलहि पाहणाऱ्याच्या इच्छेनुसार मतभेद होतो. मग भविष्यकाळाविषयीं उलट कसें दडपून विश्वासानें ठासून बोलतां येईल हें सांगावयासच नको. कॅम्पूनिझमचा जो प्रयोग आज प्रत्यक्ष रशियांत चालू आहे त्यांतील हकीकतीची उलट सुलट वर्णनें पाहावयाचीं तर इटाली व जर्मनी या फॅसिस्ट देशांत लोक कसे बोलतात व खुद्द रशियांत कसे बोलतात हें पहावें. कॅम्पूनिस्ट चांगली तेवढीच बाजू जगापुढें मांडतो, व ती मोठी करून दाखवितो. कॅम्पूनिस्टाच्या दहशतीमुळें आधीं कोणी उघड बोलत नाहीं, व बोललें तर तें दडपून नाहीसें करण्यांत किंवा त्याला कांहीं तरी कारण लावून तें पाण्याहून पातळ करण्यांत कॅम्पूनिस्ट मोठे दक्ष असतात !

उलट कॅम्पूनिझमचे शत्रू तिच्याविरुद्ध स्वतः तर वाटेल ते खोटे-नाटे आरोप करतीलच, पण खुद्द रशियांतून कॅम्पूनिझमला प्रतिकूल अशा गप्पांदा अविचारयुक्ता उद्गार बाहेर पडला तर त्या एकाच एकरीएक

करतात. आणि चित्रपटांतली अंगुष्ठमात्र आकृति सिनेमाच्या पडद्यावर शेंकडोपट मोठी करून दाखवितात, त्याप्रमाणें त्या उद्गाराचा डंका वाजवितात. प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींची जर ही स्थिति तर उद्यां काय घडेल याचें भविष्य वर्तविणारे काय करतील हे काय सागायला पाहिजे ? नर्कशास्त्राच्या चौकटींत जखडून बसलेलीं अनुमानें जर इच्छानुबंधी असू शकतात, तर भविष्यकथनाबद्दल बोलावयालाच नको !

खुद्द रशियांत हा प्रयोग हळुहळू मागें पाऊल घेईल याला समर्थनपर पहिलें कारण कम्युनिझमचे शत्रू देतात तें नैसर्गिक प्रतिक्रियेचें. खाजगी मिळकत, मनुष्याचें व्यक्तित्व, या गोष्टी मनुष्यस्वभावांतच असल्यामुळें रशियन समाजाचें मन कम्युनिझमचा कांहीं दिवस अनुभव घेतल्यावर उलट दिशेला वळेल. मनुष्यस्वभाव किंवा निसर्ग आपला स्थितिस्थापकत्वाचा गुण प्रगट करील. ति-हार्डत दृष्टीनें वस्तुस्थिति पाहण्याकरितां गेलेल्या युरोपियन प्रवाशांनी, ग्रंथकारांनीं कांहीं अभिप्राय असे लिहून ठेविले आहेत कीं, त्यावरून कम्युनिझमला बिनबोलाका असा वराच विरोध खुद्द रशियांत रशियन लोकांकडूनच आढळतो. याविषयी दहा पांच उतारे तरी सहज देतां येतील. पण ते देऊन आम्हीं जागा आडवीत नाहीं. याहून महत्त्वाची दुसरी टीका अशी कीं, सरळ आपल्या गुणानें झालेल्या क्रियेविह्व प्रतिक्रिया होणें हेहि जर सृष्टिनियमानुसार घडतें, तर रशियांत झालेला कम्युनिझमचा प्रयोग हा बोलून चालून तरवारीच्या धारेवर व दंडुक्याच्या जोरावर कम्युनिस्टांनीं घडवून आणला. पण जुलुमाचा रामराम फार वेळ टिकत नाही !

जनता ही काय बोलून चालून परप्रत्ययनेय. जो कोणी तिचा कान पकडून किंवा तात्कालिक लाभाचें आमिष दाखवून खुणावील तिकडे ती सहज जावयाची. पण कानावरचा हात काढवून रग कमी करणारा दुसरा कोणी भेटला, तर कृतज्ञताबुद्धीनें त्याच्याहि मागून ती जावयाची ! आणि रशियन जनतेच्या मनांतील स्वाभाविक प्रतिक्रियेचे जितके पुरावे आढळतात, त्याहून पुष्कळच अधिक पुरावे कम्युनिस्ट पार्टीच्या दहशतीचे व जुलूम-जबरदस्तीचे आढळतात यांत मात्र शंका नाहीं. तिरकमठा वांकविलेला होता तोवर त्यावरून बाण सोडून शिकार करतां आली. पण तिरकमठ्याची दोरी

शिथिल केली तर शिकार नाही, आणि शिथिल न करितां जण तितकाच ठेवला तर धनुष्याची कांबिट मोडण्याचा मात्र संभव! असा दुहेरी पेंच कम्यूनिझमच्या पायांत आज आहे असें तिचे टीकाकार प्रतिपादतात.

पण खुद्द रशियांत कम्यूनिझम टिकून राहो वा न राहो, तथापि ती जगभर पसरलेली नाही याविषयी मात्र तिच्या मित्रांनींही बऱ्याच साधार शंका प्रगट केलेल्या आढळतात. म्हणून त्याविषयी थोडे लिहूं. स्वतः कम्युनिस्ट तर 'रशियन क्रांति' असें मर्यादित बोलतच नाहीत. तर, 'आंतरराष्ट्रीय क्रांति' 'विश्वक्रांति' अशा शब्दांनींच ते बोलतात. आणि खऱ्या कम्युनिस्टांना मनापासून तसेंच वाटते यांत शंका नाही. कम्यूनिझमनें जर मनुष्य खरा सुखी होतो तर ती नाकारील अशी मूर्ख जनता कोणत्या देशांत असेल? म्हणून त्यांना तिचा लाभ करून देण्याकरितां आज जगाशीं युद्ध करावें लागलें तरी आम्ही करूं; आणि त्यांत पाप नाही. कारण या एका युद्धानें पुढें अखंड शांतीच जगाला सतत मिळणारी आहे. म्हणून आम्ही युद्दाला उभे राहिलों तर दूर नजरेनें आम्हांला तुम्ही शांततावादीच म्हणा असा हक्कहि ते सांगतात.

पण दुसरे कोणी काय म्हणतात ते पहा. ते म्हणतात, "आजचे जहाल क्रांतिकारक एका पिढीत नाहीसे होतील. धनोत्पादनाच्या मार्गाला रशिया लागल्यामुळें त्या कार्यक्रमाला मनःस्वास्थ्य अवश्य आहे असेंच रशियाला वाटू लागेल. परराष्ट्रांच्या स्नेहाची मातबरी व उपयोग लक्षांत येऊन, सोशियलिस्ट सोव्हिएट सरकार कम्युनिस्ट पार्टीला वरचढ होईल. रशियानें शांततावादी अशा 'केलॉग पॅक्ट' नांवाच्या तहनाम्यावर सही केली, किंवा राष्ट्रसंघाचें सभासदत्व स्वीकारलें, तेव्हांच आपलें घोरण अतिक्रमणाचें नाही असें रशियानें जगाला कळविलें कीं नाही? आणि केलॉग पॅक्टमध्ये भांडवलशाही राष्ट्रांचा कांहीं कावा आहे असें सामान्य कम्युनिस्टहि म्हणत असतात! कित्येकांच्या मते रशियानें या तहनाम्यावर सही करण्याकरितां आपणहून आगतुकीहि केली! अफगाणिस्थानांतून अमीर अमानुल्ला याच्याविरुद्ध बंड झालें तेव्हां रशियन सरकारानें अमीराला मदतच केली. अस्सल कम्युनिस्टांनीं एखाद्या एकतंत्री राजाच्या हातीं सत्ता राहावी म्हणून मदत करावी याचा अर्थ काय?"

दुसरी गोष्ट रशियानें जगभर कम्यूनिझम पसरविण्याची उत्कट इच्छा

घरली तरी इतर देशांत स्थानिक जनतेच्याहि मनाची तशीच उत्कट इच्छा पाहिजे ! एवढेंच नव्हे तर ती इच्छा सफल होण्यासारखे आणीबाणीचे प्रसंगहि रशियांतल्याप्रमाणें आयते लाभावयास हवेत. पण ते हुकुमी कोठून मिळणार ? घातपात करून खून करून परदेशांत असे आणीबाणीचे प्रसंग कृत्रिम रीतीनें उत्पन्न करणें हें कार्यसाधक न होनां कार्यविघातक ठरावयाचें. लेनिनचें तत्त्वज्ञान असल्या कृत्रिम क्षोभाला विरोधी आहे. व्यक्तिशः खून व अत्याचार करणें ही गोष्ट लेनिनला नापसंत होती. मुळांत चांगला आधार असल्याशिवाय उगीच बंड उठविण्याकरितां म्हणून बंड करावयाचें हें लेनिनला संमत नव्हतें. कोणाहि कम्युनिस्टाला आज इतर एखाद्या देशांत क्रांतीला अनुकूल असा सद्यःफलदायी आणीबाणीचा प्रसंग आला आहे असें वाटत नाहीं. तेलाला चांगला कढ आल्याशिवाय त्यांत मोहरी टाकली तर तिचा स्फोट कसा होणार ?

अगदी हाताजवळचा अफगाणिस्थान व चीन ! पैकीं अफगाणिस्थानांत सोव्हिएट सरकारनें काय केलें हें वर सांगितलें. चीनांत त्यांनीं डाव टाकून पाहिला, पण तो फसला. भांडवलशाहीच्या दोषांच्या अतिशयोक्तीनें आपलें काम आपोआप साधणार असा कम्युनिस्टांचा सिद्धांत व पूर्ण विश्वास आहे खरा. पण क्रांतीच्या उठावणीचे प्रयत्न असे फसलेले पाहिले म्हणजे, कम्युनिस्टांना भांडवलशाहीला उद्देशून, लहान मुलें मारामारीत म्हणतात तसें “ आणखी एक मार म्हणजे सांगतो ” असें म्हणत बसावें लागणार ! किंवा भांडवलशाहीचे शंभर अपराध भरावे म्हणून तिच्या नांवानें एकेक खडा राजणांत टाकीत काळ कंठीत बसावें लागणार असें दिसतें. दरम्यान आपली तरवार धार लावण्याकरितां दगडावर घाशीत बसण्याला मात्र त्याला भरपूर अवधि आहे. घरची क्रांति सुखरूप आहे असें कम्युनिस्टांना वादत असल्यामुळे, क्रांतीची लढाई विघडली असें जेव्हां कम्युनिस्ट म्हणतात तेव्हां फक्त परदेशांतील पिछेहाटीविषयींच ते बोलतात. मात्र रशियांतील क्रांतीची ज्योत अखंड जागति ठेविली पाहिजे, आणि ती तशी ठेवूं तर समुद्रांतील खडकावरील दीपगृहाप्रमाणें जगाला त्याचा उपयोग होईल अशा आस्थेनें ते वागत आहेत ! मूर्तिभंजक येसोसा पाहून पुजारी देवाच्या मूर्ति दडवून ठेवील, पण फुटण्याच्या आपत्तींतून वाचवील. त्याप्रमाणें रशियांतील क्रांति

रक्षण करून जगविण्याचा कम्प्युनिस्टांचा निश्चय आहे एवढें मात्र खरें. आणि हा बचावाचा विचार ज्या कम्प्युनिस्टांच्या मनांत येतो, त्यांच्या मनांत परराष्ट्रांशीं सलोखा ठेवून शांतता राखण्याचें धोरण सहजच प्रभावी होतें.

मॅच्चूरियांत जपान चढाई करित असतां रशियानें गम खाल्ला हा या धोरणाचाच पुरावा असें कित्येक म्हणतात. १९२६ सालीं विलायतेंत संप झाला तेव्हां रशियन कम्प्युनिस्टांनीं पन्नास लक्ष डॉलर्स ब्रिटिश ट्रेड युनियनिस्ट लोकांच्या मदतीला पाठविले. त्याचेंहि कारण म्हणून कांहीं लोक असें सुचवितात कीं, ट्रेड युनियनवाले हे शांततावादीच असावयाचे. म्हणून त्यांना जी मदत ती शांततेच्या कार्यालाच मदत होय ! आणि या शांततेच्या काळांत आपण एक कार्य मात्र अखंड करित राहावयाचें. तें भांडवलशाहीला शिव्याशाप देण्याचें ! रशियाबाहेर इतर देशांत चिथावणी करणारे उत्पाती कम्प्युनिस्ट आहेतच, ते चिथावणीचें काम करतील.

परराष्ट्रांत क्रांति व्हावयाची तर तें पुढारीहि तसेच लागतात. तसे ते न मिळाले तर रशिया तरी काय करणार ? जर्मनींत १९२३ सालीं शाईर्डमन, इंग्लंडांत मॅक्डोनाल्ड, हेंडरसन यांनीं लेनिनला दगा दिलाच कीं नाहीं ? या परदेशांतून आज मजूर संघाची चळवळ बरीच परिणत झाली आहे. तथापि एक वेळ भांडवलशाही पत्करली पण हे वावळट, मेणचट, सोशल डेमोक्रेट नकोत, तेच तर घाण करतात, अशा भावनेनें कम्प्युनिस्ट त्यांचां तिरस्कारच करतात. त्यांना नीच, हलकट, भ्याड, थुंकी झेलणारे वगैरे वाटेल तीं विशेषणें लावतात. कारण काय तर ते तत्त्वतः उत्क्रांतिवादी आहेत क्रांतिवादी नाहीत ! मजूरसंघाच्या चळवळीपेक्षां अस्सल राष्ट्रीयत्वाच्या चळवळीच त्यांना अधिक बऱ्या वाटतात. पण युरोपांत फिनलंड, एस्टोनिया, लिट्वेव्हिया यथें सोशियालिस्ट चळवळ असतांहि तिनें रशियन क्रांतीच्या वेळीं पेट घेतला नाही !

तात्पर्य, इतर देशांत लागावी तशी आग. लागलेली नाहीं असें म्हणून शांत राहून चिमटे घेण्याच्या कारवाया करूनच रशियन कम्प्युनिस्टांना आज समाधान मानून घ्यावें लागत आहे. या परदेशांतून क्रांति व्हावयाची तर ती युद्धाच्या प्रसंगानेंच होईल. “ पण, तें युद्धहि भांडवलशाही आपल्या अभिलाषबुद्धीनें घडवून आणीतच आहे मग आपणहून

युद्धाच्या पापाचे धनी कां व्हा ? ” अशी आज तरी रशियाची वृत्ति दिसते. ट्रॉट्स्की व स्टॅलिन यांच्यांतील तंट्यांत स्टॅलिनच्या खुनाचा प्रयत्न हा आरोप पुढें आला खरा. पण स्टॅलिनचें शांततावादी धोरण व ट्रॉट्स्कीचें युयुत्सु धोरण यांच्यांतील फरक हाच त्या भांडणाच्या मुळाशीं खरा असावा असा पुष्कळ जाणत्या लोकांचा तर्क आहे !

१७. आतां थोडी चर्चा

गेल्या सोळा प्रकरणांत सोशियालिझम व कम्युनिझम यांची पूर्व-परंपरा इतिहासांत काय आढळते आणि आज रशियांत प्रत्यक्ष स्थिति काय आहे, याची शक्य तितकी साधार माहिती दिली. आणि ही लेखमाला आतां आंवरती घ्यावी म्हणून, उपसंहारादाखल, या विषयाची थोडीबहुत चर्चा करून आपलें स्वतःचें मत सांगण्याचा आमचा विचार आहे.

या लेखमालेला “ तिरंगी नवमतवाद ” हें जें नांव आम्हीं दिलें त्यांतील तिरंगी व नवमत हे शब्द सार्थ असेच योजले आहेत. ‘ तिरंगी ’ या विशेषणानें, राजकीय, आर्थिक व सामाजिक अशा सोशियालिझम कम्युनिझमच्या तीन बाजू दर्शविण्याचा हेतु होता, म्हणून या तीनहि बाजूंची माहिती लेखांत दिली आहे. ‘ नवमत ’ या शब्दाचें थोडें अर्धक स्पष्टीकरण करणें अवश्य दिसतें. कारण नवमत हा शब्द हल्लीं इतक्या निरनिराळ्या अर्थानीं वापरला जातो कीं, त्याच्या निश्चित मर्यादा ठरविणें कठिण आहे.

जुन्याची मर्यादा कोठें संपते व नव्याची सुरुवात कोठें होते हें सांगणें (इंद्रधनुष्यांतील एक रंग कोठें संपतो व दुसरा कोठें सुरू होतो हें सांगण्याइतकेंच) दुरापास्त आहे. नवें व जुनें यांची अखंड सांखळीच असते. ही गोष्ट राजकीय, आर्थिक व सामाजिक या तीनहि

बाबतीत दिसून येते. या प्रत्येक बाबतीतील लोकमत चल आणि प्रगतिपर असें इतर कोणत्याहि देशांत असतें, त्याप्रमाणें हिंदुस्थानांतहि तें अनुभवाला आलेलें आहे. पैकीं राजकीय विषयांत, जुन्या एकतंत्री संस्थानी राज्यपद्धतीपासून, प्रातिनिधिक पद्धतीतून, पुढें डेमाॅक्रेसी किंवा लोकशाही हिच्या अंगणांत आमचा प्रत्यक्ष प्रवेश झाला आहेच. तथापि प्रत्यक्ष घरांत शिरून राहून मालकी हक्कानें नांदण्याच्या स्थितीला शोभेल अशी स्वातंत्र्याची भावना (व कल्पना) ही हिंदी लोकांच्या मनांत उदित झाली आहे. यामुळें राजकीय ध्येयाच्या बाबतीत तरी नवमत असें कोणतेंच आमच्यापुढें यावयाचें राहिलें नाहीं. नाहीं म्हणावयाला रशियांतील “ कामकरी वर्गाची डिक्टेटरशिप ” ही कल्पना मात्र अपरिचित, म्हणून नवमतदर्शक म्हणतां येईल. पण रशियांतील आर्थिक व सामाजिक स्थिति आम्ही या लेखमालेंत वर्णिली ती या देशांतील लोकांना पूर्वी ऐकूनहि माहीत नव्हती. म्हणून नवमताखालीं त्या दोहोंचा अंतर्भाव अगदीं यथार्थपणें करतां येतो.

महाराष्ट्रांत सामाजिक बाबतींत प्रगतिपर विचार आज पन्नास वर्षे मांडले जात आहेत. हे विचार मांडणारांना ‘ सुधारक ’ असें रूढ नांव होतें व अजूनहि तेंच चालतें. परंतु या लोकांना नवमतवादी असें नांव कोणी दिलें नव्हतें. याचें कारण असें कीं सुधारक ज्या सुधारणा म्हणून सुचवीत त्या, विद्यमान स्थितीच्या पुढें एक पाऊल टाकणाऱ्या असल्या तरी, तिला सर्वस्वी सोडून नव्हत्या. पण नवमत या नांवाखालीं हल्लीं वावरणाऱ्या पुष्कळशा कल्पना इतक्या मूलग्राही व विद्यमान समाजस्थितीला इतक्या सोडून आहेत कीं, त्यांना सुधारणा हा सौम्य शब्द लावणें बरोबर होणार नाहीं.

एक दोन उदाहरणें घेऊं, म्हणजे हें कदाचित् अधिक स्पष्ट होईल. गेल्या पन्नास वर्षांतील समाजसुधारकांनीं असंमत वैधव्य नसावें असें म्हटलें, प्रौढ विवाह व्हावा म्हटलें, पोटजातींत विवाह व्हावा असें म्हटलें, किंवा कोणत्याहि हिंदुजातिजातींत विवाह व्हावा म्हटलें, किंवा कांहीं विशेष परिस्थितींत घटस्फोट मिळावा असेंहि म्हटलें, तरी विवाह-संस्था ही राहावी असेंच त्यांनीं गृहीत धरलें होतें. पण विवाहसंस्थाच अजीबात

नष्ट व्हावी, किंवा विवाहापूर्वीहि स्त्रीपुरुषांनीं एकत्र राहून संसार करावा, ही हिंदु समाजाची ' सुधारणा ' न म्हणतां त्याला ' नवमत ' हेंच नांव देणें योग्य होईल. लैंगिक स्वैराचाराची ही कल्पना इतकी मूलभूत व एकांतिक आहे कीं, तिला नवमत म्हणण्याखेरीज गत्यंतर नाहीं.

जी गोष्ट सामाजिक परिवर्तनाची तीच आर्थिक परिवर्तनाचीहि होय. उदाहरणार्थ, आर्थिक व्यवहारांतील कांहीं बाबी सामुदायिक स्वरूपाच्या व फायद्याच्या असू शकतात, हें समाईक भांडवलाच्या कंपन्यांवरून, किंवा त्या तशा असणें इष्ट व फायद्याचें आहे हें सहकारी पतपेढ्यांवरून, आपल्या परिचयाचें झालें आहे. कांहीं आर्थिक व्यवहाराचीं खातीं सरकारी मालकीचीं यापूर्वीच झाली आहेत हें लोकांना माहीत आहे. मुपर इन्कमटॅक्स वसविल्यानें नफेवाजीचा थोडा तरी कान कापला जातो व तो पैसा राष्ट्राच्या तिजोरीत पडतो, हें लोकांना पटलें आहे. फॅक्टरी अॅक्ट व त्याखालचे नियम झाल्यानें कामगरी वर्गाच्या पिढवणुकीला थोडाबहुत आळा पडतो आणि कारखानदारांच्या लोभी वृत्तीला नियंत्रण घातलें जातें, तें भूतदयेच्या किंवा मानवी हक्कांच्या दृष्टीनें इष्ट व न्याय्य असतें हें लोकांना परिचयाचें होऊन पटलेंहि आहे. आज वारसाहक्कांनं संपत्तीचें संक्रमण होत असतांना त्यावर सरकार जो कर घेतें तो उद्यां वाढण्यासारखा असून तसें झाल्यास अनर्जित अशा संपत्तीच्या मालकीला अधिक आळा वसेल हें लोकांना उघड दिसतें. या सर्वांना आर्थिक सुधारणा, किंवा सोशियालिस्ट तत्त्वाच्या दिशेच्या सुधारणा असेंहि म्हणतां येईल. परंतु देशातील सर्व जमीन बिनमोबदला सरकारच्या मालकीची व्हावी, खाजगी मिळकत किंवा नफ्याचा व्यवहार म्हणून कांहींहि उरूं नये, ही कल्पना मात्र इतकी मूलग्राही, एकांतिक व व्यापक आहे कीं, तिला नवमत या नांवानें संबोधल्याशिवाय गत्यंतरच राहात नाहीं. म्हणूनच रशियांतील विद्यमान सामाजिक व आर्थिक परिस्थितीची माहिती देण्याचे कामीं नवमत हाच शब्द आम्हीं मुद्दाम वापरला.

नवमत या शब्दाच्या गळ्यांत नसते भलभलते अर्थ बांधले जातात अशी कित्येकांची तक्रार असते. तसेंच कम्युनिझम व कांहीं प्रकारचे नवमतवाद यांचा अवश्य संबंध नसतां तो जोडून वड्याचें तेल वांग्यावर काढण्यांत येतें अशीहि तक्रार ऐकूं येते. परंतु नवमत शब्दाचा अर्थ

अद्यापि एखाद्या मराठी शब्दकोशांत अधिकृत असा लिहून ठेवण्याइतका रेखीव, कोरीव किंवा रूढ झालेला नाही. अशा स्थितीत कोणाचा कोणाला उपसर्ग लागू नये असें वाटत असेल तर ज्यानें त्यानें आपण आपला शब्द कोणत्या अर्थानें योजतो हें स्पष्ट करून सांगावें इतकाच मार्ग उरतो.

खुद्द कम्प्यूनिझममध्येच काय येतें व काय येत नाही याविषयीं स्वतः कम्प्यूनिस्ट पंथांतच मतभेद दिसून येतो. आणि कम्प्यूनिझमहून अधिक व्यापक असा जो सोशियालिझम हा शब्द त्याच्या व्याप्तीसंबंधानें तर पुष्कळच गोंधळ आढळून येतो. वास्तविक सोशियालिझम व कम्प्यूनिझम यांचा मुख्य व प्रत्यक्ष संबंध आर्थिक व्यवहाराशीं येतो. आणि तितक्यापुरतेच ते शब्द वापरून, हल्लीच्या स्थितीत काय काय फेरबदल व्हावयाला पाहिजेत असें कोणी नक्की सांगितलें, तर घोंटाळा होण्याचें कांहींच कारण नाही. आर्थिक स्थिति बदलल्यामुळें तिचे जे राजकीय किंवा सामाजिक परिणाम होतील ते 'आनुषंगिक' मानतां येतात. आणि विशेष जोराचें मतप्रतिपादन न करतांही त्यांचा निर्वाह होऊं शकतो. पण प्रत्यक्षांत तसें घडत नाही. चित्रकाराला (यथादर्शनशास्त्राचें) परस्पेक्टिव्हचें ज्ञान नसेल तर तो जसे चित्र काढील, म्हणजे दूरचें व जवळचें हें सारखेंच प्रमाणबद्ध असें तो रेखाटील, त्याप्रमाणें विवेक न ठेवतां सोशियालिझम कम्प्यूनिझम यांचे प्रतिपादन चौफेर करणारांचें होतें.

जुन्या काळीं या तत्वांचे जे लहानसहान प्रयोग झाले त्यांत, दूरचे जवळचे, अवश्य अनावश्यक, परिहार्य अपरिहार्य, यांची खिचडी केव्हा झाली असली तरी ती लोकांच्या डोळ्यांवर फारशी आली नाही. किंबहुना हे लहानसान प्रयोग करणारे लोक किंवा समित्या यांची इच्छा, आपलें स्वातंत्र्य आपणापुरतें राहावें व लोकांकडून आपणाला उपद्रव होऊं नये, अशी असल्यामुळें त्यांनीं एक प्रकारच्या गुप्त मंडळ्यांचेंच स्वरूप राखलें होतें. पण नवे सोशियालिस्ट नवे कम्प्यूनिस्ट यांचें तसें नाही. त्यांच्या कार्य-क्षेत्राचा व्याप मोठा. त्यांची महत्त्वाकांक्षाहि तशीच मोठी. आपणाला दुसऱ्याकडून उपद्रव होऊं नये याऐवजीं आपण दुसऱ्याला उपद्रव कसा करूं या चिंतेंतच ते असतात. कारण त्यांचें मत असें आहे कीं, नुसत्या आपल्या

देशांतच काय, पण मानवजातीचा जगभर अखंड सांधा व रांधा असल्यामुळे, सगळ्या जगांतच जेव्हां सोशियालिझम किंवा कम्यूनिझमचीं तत्त्वे अंमलांत येतील, तेव्हांच जगांतल्या एखाद्या कोणत्यांतल्याहि प्रयोगाला यशस्वी होण्याला खरा वाव मिळेल ! शिवाय या प्रचंड उद्योगांत फक्त आर्थिक सुधारणेची दृष्टि न ठेवतां, आनुषंगिक राजकीय व सामाजिक परिणाम हीं देखील आपल्या मतसिद्धांताचीं अवश्य अंगें होत, अशीहि त्यांनीं आपली समजूत करून घेतली आहे.

नव्या आर्थिक तत्त्वज्ञानाला यश मिळण्याकरितां धर्म व समाज-परंपरा यांत प्रथमच हात घातला पाहिजे असें नाहीं. एखादें राष्ट्रीय सरकार सोशियालिस्ट आहे; पण तें अमेरिकेप्रमाणें प्रजेच्या धर्मांत मुळींच हात घालीत नाहीं. किंवा जर्मनीतल्याप्रमाणें सर्व धर्मांना सारखीच मदत करतें, अशी कल्पना शक्य आहे. यूरोपांत अनेक निष्ठावंत धर्माधिकारी आज सोशियालिझमचे चहाने असल्याचें आढळतें, याचा अर्थच हा कीं, सोशियालिझमचें तत्त्व व कोणत्याहि प्रकारची धर्मनिष्ठा यांच्यामध्ये अवश्य चैर असलेंच पाहिजे असें नाहीं. तसेंच कुटुंबसंस्था व विवाहसंस्था यांज-मध्ये कोणच्याहि प्रकारचा बिघाड न करतां सोशियालिझमची घटना बनू शकेल; अपत्यपालनासंबंधानेहि तीच गोष्ट समजावी, देशांतील राज्यघटना केवळ डेमोक्रेटिक पद्धतीची असूनहि त्यांत सोशियालिजम नांदू शकेल. म्हणजे ती नांदण्याला रशियांतल्याप्रमाणें कामगार वर्गाची झोटिंग-शाहीच (डिक्टेटरशिप) प्रस्थापित झाली पाहिजे असें नाहीं. रॉडबर्ट्स नामक एका कट्ट्या सोशियालिस्टानें तर असेंहि म्हटलें आहे कीं, “देशांत राज्याच्या शिरोभागी राजसंस्था कायमची असली तरी त्यामुळे सोशिया-लिझम अशक्य होते असें नाहीं !” परेंच तत्त्ववेत्ता ऑगस्टस कौंट यानें किंवा प्लेटोनें कल्पिलेल्या सोशियालिस्ट राष्ट्रांत राज्यसूत्रें व्यक्तिंतंत्रच ठेवलीं आहेत ! सोशियालिझम म्हटली म्हणजे तिच्या आघाडीला क्रांति किंवा अत्याचार यांच्या निशाणाचा हत्ती चालू लागलाच पाहिजे अशी जी समजूत दिसते तीहि सकारण नाहीं. या क्रांतीच्या व अत्याचाराच्या समर्थनार्थे मार्क्सचें उदाहरण नेहमीं देण्यांत येतें. पण त्यामुळे कोणताहि नियम सिद्ध होत नाहीं. कारण त्याच्याइतक्याच उत्कट भावनेचे इतर

कांहीं सोशियालिस्ट असे आहेत कीं, त्यांना सोशियालिझमचा अवतार शांत-तेचा मार्गानें होणें शक्य वाटतें. फक्त शांततेच्या मार्गांत एकापेक्षां दुसऱ्याचें पाऊल कदाचित् अधिक जलद पडेल. मार्क्सचे कट्टे अनुयायी म्हणविणारे असेहि कित्येक तन्मतवादी क्रांति व अत्याचार यांविषयीं उदासीन असतात. कारण सोशियालिस्ट लोकांमध्ये देखील जे विचारी आणि भूतदयाप्रेरित असतात, कम्युनिस्टांप्रमाणें ज्यांच्यामध्ये द्वेषबुद्धि व असूया यांचा संचार झालेला नसतो, ते सर्व, खासगी संपत्ति एकच हात मारून जप्त करून टाकावी असें म्हणत नाहींत. ज्यांची संपत्ति काढून घ्यावयाची त्यांना इतर रीतीनें कांहीं नुकसानभरपाई किंवा मोबदला देणें योग्य असें ते म्हणतात.

सोशियालिझमचें मुख्य तत्त्व हें कीं, राष्ट्रांतील विविध संपत्तीची वांटणी, विभागणी, शक्य तितक्या समानतेनें व्हावी. पण यांतून देशांत खाजगी मिळकत म्हणून राहूच नये, हें कसें निष्पन्न होतें ? देशांतील सर्व जमीन ही राष्ट्राच्या मालकीचीच असावी या तत्त्वालाहि अपवाद मान्य करणारे सच्चे सोशियालिस्ट आढळतात. कारण जमिनीचे तुकडे लहानसहान पण मालकीचे असले तर ते सोडून देऊं नयेत अशीच बहुतेक सर्व देशांतील जनतेंत प्रवृत्ति आढळते. आणि या प्रवृत्तीमुळेच एकांतिक सोशियालिझमची प्राणप्रतिष्ठा रशियाबाहेर अद्यापि कोठेंहि झाली नाहीं. आणि जमिनीची खाजगी मालकी म्हटली म्हणजे खाजगी वहिवाट ही आलीच. मग छोटे मोठे मालक आपल्या स्वतःच्या इच्छेनें व अधिक फायदा होतो म्हणून, सामुदायिक वहिवाट मशागत करोत भले ! खाजगी मालकी व वहिवाट अशी अबाधित राहू देऊन देखील अनर्जित किंवा अन्यायाजित असे जे लाभ, ते खाजगी मालकांच्या पदरांत पडू न देतां सरकारला मिळावे अशी व्यवस्था करणें शक्य आहे असें कांहीं सोशियालिस्ट मान्य करतात. व्याज व भाडें हीं सोशियालिझममध्ये पूर्वींसारखीं सर्व खाजगी मालकीचीच न राहोत, पण व्याज व भाडें हे धनोत्पादनाचे प्रकारच सर्वस्वीं नष्ट होतील असेंहि नाहीं. ज्याला गिल्ड सोशियालिझम म्हणतात तोहि वास्तविक सोशियालिझमचाच एक प्रकार आहे.

हें सर्व सांगण्याचें कारण इतकेंच कीं, सोशियालिझम म्हटली म्हणजे ती नक्की अमूक एका रेखीव छापाची असलीच पाहिजे असें होत नाहीं.

आणि रशियांतील कम्युनिझम हाच सोशियालिझमचा अत्यंत परिणत किंवा अत्यंत इष्ट असा प्रकार आहे असें तर मुळींच होत नाहीं. डॉ. टार्कसिंग (अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ) म्हणतो, “ जगांत व्यक्तित्व किंवा मानुषता हिची अत्यंत परिणती व्हावी हेंच मनुष्याचें सर्वोत्तम सुख असें जर आपण एकदां मान्य केले, तर हें सुख त्याच्या पदरांत अमूकच एका आर्थिक घटनेनें पडेल असे ठांसून सांगण्यापूर्वी कोणीहि शकितच झालें पाहिजे व त्यानें आपल्या म्हणण्याचा दहा वेळ उलटमुलट विचार केला पाहिजे. ” सोशियालिझमची मुख्य बाजू म्हणजे आर्थिक पुनर्घटना. तिच्याविषयी जर जाणते लोक असे पर्याय मान्य करतात, तर तिच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक अंगासंबंधानें मतभेद किती शक्य आहे हे न सांगता लक्षांत येण्याजोगें आहे.

प्रथम सोशियालिझमच्या राजकीय अंगासंबंधानें विचार करतां हे दिसून येईल कीं हिंदुस्थान हें जोपर्यंत ब्रिटिशांच्या अंकित आहे, स्वतंत्र होणार नाहीं, तोपर्यंत खुद्द इंग्लंडांत सोशियालिझमची जी मजल जात आहे तिच्या पलीकडे हिंदुस्थानांत ती जाणें शक्य नाहीं. इंग्लंडांत सोशियालिझमचा पुरस्कार ज्या फेबियन सोसायटीनें केला ती एकांतिक विचाराची नव्हती. ती उत्क्रांतिवादी व शांततावादी होती. आणि आजमितीसहि तिच्यांतून निघालेला मजूर पक्ष किंवा सोशियालिस्ट पक्ष हा देखील तसाच आहे. केवळ प्रतिभाशक्तीनें मनोरथ हवे तितके भरधांव किंवा उंच हांकणारे एच. जी. वेल्ससारखे सोशियालिस्ट तत्त्ववेत्ते अजून ‘ रशियन ’ कम्युनिस्ट मताचे नाहीत. पूर्वी एका लेखांत स्टॅलिन व वेल्स यांच्या मुलाखतीचा उल्लेख आम्हीं केला होता तो वाचकांच्या लक्षांत असेलच. त्यांत वेल्सचें म्हणणें “ सोशियालिझम शक्य तितकी उत्क्रांति मार्गनिंच पदरांत पाडून घ्यावी ” असें होतें. रशियन कम्युनिझमची सर्वांगीण माहिती देणारा हजारबाराशें पानांचा ग्रंथ सिडने व बियाट्रिस वेव यांनीं लिहिला. हीं पतिपत्नी तरी स्वतः ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीचे सभासद झालीं आहेत कीं नाहीं हें आम्हांस माहीत नाहीं. पण आम्हांला हें माहीत आहे कीं, मि. मॅक्सटन यांचा जो संघटित कम्युनिस्ट पक्ष म्हणून इंग्लंडांत आहे, त्यानें

त्रिलायतेतील सोशियालिस्ट पक्षाकडे त्याच्या संघटनेत प्रवेश मिळविण्याचा अर्ज केला पण तो फेटाळला गेला !

आतां केवळ तत्त्वप्रतिपादनाच्या दृष्टीने विलायतेत कम्युनिस्ट पक्षाला थारा नाही म्हणून हिंदुस्थानांत कम्युनिझमच्या तत्त्वांचा मतप्रसार कोणीच करूं नये असें अनुमान निघत नाही. परंतु या तत्त्वांचा अंमल व्हावयाचा तर हिंदुस्थान हें प्रथम ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या पाशांतून मुक्त होऊन स्वतंत्र झालें पाहिजे हें मात्र उघड आहे. शिवाय, उद्यां खुद्द इंग्लंडांत क्रांति होऊन तेथें पूर्ण सोशियालिझम प्रस्थापित झाली तरीहि कदाचित् त्याचा फायदा अंकितावस्थेंतील हिंदुस्थानाला मिळेलच असें नाही ! कारण आपल्या स्वतःच्या देशांत रिपब्लिकची राज्यघटना व स्वातंत्र्य भोगणारी अनेक राष्ट्रे आपल्या अंकित असलेल्या वसाहती किंवा डिपेंडन्सीज यांना कसें वागवितात हें प्रसिद्ध आहे. त्यावरून बोध हाच घ्यावा कीं, हिंदुस्थानांतल्या इतर खास अडचणीचें आज कांहीं कोणी न बोललें तरी, इकडे नुसती सोशियालिझमहि प्रस्थापित व्हावयाची तर त्याची पहिली अट इंग्लंड-पासून हिंदुस्थान स्वतंत्र झालें पाहिजे ! मग नंतर येथील जुन्या परंपरेंत वाढलेली जनता आणि सोशियालिस्ट व कम्युनिस्ट पुढारी हे आपापसांत काय बनेल तें पाहून घेतील !

असें असल्यामुळे, आज स्वातंत्र्याला ठावठिकाणा नसतां, एकांतिक सोशियालिस्ट व कम्युनिस्ट मतांची घोषणा इकडे करणें म्हणजे गाडीला घोडा जुंपण्याऐवजीं घोड्याला गाडी जुंपण्यासारखें विपरीत आहे ! म्हणून हें स्वातंत्र्य पदरांत कसें पडेल याचाच विचार आधीं झाला पाहिजे. हे स्वातंत्र्य मिळविण्याच्या कामीं आजवर फक्त वरच्या वर्गांनींच लक्ष घातलेलें आहे. यांच्या जोडीला शेतकरी, मजूर, कामकरी या वर्गाला त्यांत लक्ष घालावयाला पाहिजे. आणि हें करतांना त्यांच्या देशाभिमानाप्रमाणें स्वार्थी बुद्धीचाहि उपयोग करून घ्यावयाचा तर, आजची त्यांची दुःखद स्थिति कशी नष्ट होईल व त्यांना अधिक सुखाचे दिवस कसें लाभतील याचें आमिष व मार्ग इतर रीतीनें दाखविणें हें सर्वस्वी रीतीचें होईल. हिंदुस्थानसारख्या गरीब देशांतहि आज आर्थिक विषमता इंग्लंड अमेरिकेसारखी नसली तरी बरीच

आहे. ती अवश्य कमी केली पाहिजे. धनिक वर्गाचा, जमिनदार वर्गाचा, कारखान्यांच्या मालकांचा, जो खरा जुलूम होत असेल तो मजूर कामकऱ्यांच्या नजरेला आणून देऊन तो दूर करण्याला त्यांना प्रवृत्त केलें पाहिजे व त्या कामीं त्यांना साहाय्यहि केलें पाहिजे. मजूर कामगार वगैरेंचें वेतन, कामाचे तास, नोकरीतील सुखसोयी, गृहस्थिति, आरोग्य, शिक्षण या सर्व बाबतीत मालकांच्या खर्चानें व सरकारी कायद्याने जितक्या अधिक सुधारणा होतील तितक्या करून दिल्या पाहिजेत ; व याकरितां लोकपक्षानें कायदेमंडळांत शिरून अधिकारग्रहण केलें पाहिजे. तात्पर्य, या मजूर कामकरी वर्गांत शिरून, त्यांना आपण मनुष्य आहोंत, आपणाला जन्मसिद्ध व मूलभूत कांहीं हक्क आहेत, आणि राजकीय स्वातंत्र्य हें आपल्या फायद्याचेंच आहे ही गोष्ट त्यांना समजून पटवून देऊन, त्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीत अंशभागी करणें हें राष्ट्रकार्य होय. परंतु तें करून वरील मार्गानें कांही यश मिळविण्यापूर्वीच सामाजिक व धार्मिक बाबतीत त्यांचा बुद्धिभेद करून त्यांना बुजविणें, आणि आर्थिक बाबतीत खाजगी मिळकतीचा हक्क सर्वस्वी नष्ट होऊन सरकार हेंच एक सर्व मिळकतीचें मालक वनेल, तुमचें म्हणून कांही उरणार नाही असें ध्येय-दृष्टीनें का होईना, त्यांना सांगणें म्हणजे त्यांचा तर बुद्धिभेद होतोच व ते धोटाळूनहि जातात; पण स्वातंत्र्याच्या सामुदायिक चळवळीलाहि तें घातक होतें.

१८. राज्यसंस्थाविषयक खरें ध्येय कोणतें ?

जगाच्या जीवनांत क्रिया व प्रतिक्रिया यांचें द्वंद्व किती जोरानें व अलदहि चालू शकतें याचें एक प्रत्यंतर गेल्या २५ वर्षांत चांगलेंच आलें आहे. महायुद्धापूर्वी म्हणजे १९१२-१३ सालीं व्यक्तिस्वातंत्र्याचा सिद्धांत

जवळ जवळ पूर्णतेला पोचल्यासारखा वाटत होता. परंतु आज पाहाने तर त्याविरुद्ध इतकी प्रतिक्रिया झालेली दिसते की, व्यक्तिस्वातंत्र्य हे जणू कांहीं जगाला माहित होते की नव्हते, असें होऊन झोटिंगशाहीचा अंमल सर्वत्र सुरू झाला आहे. राजकीय व आर्थिक बाबतीत रशिया-मध्ये कम्युनिस्ट सरकारने झोटिंगशाही स्थापून व्यक्तिस्वातंत्र्याविरुद्ध प्रतिक्रियेची कड पोचवली. पण कम्युनिझम १७-१८ वर्षांची होऊन वयांत येण्यापूर्वीच जगभर फॅसिझमने उचल करून कम्युनिझमविरुद्ध प्रतिक्रिया केली. मात्र कम्युनिझमची व फॅसिझमची प्रतिक्रिया मिळून परिणाम झाला तो अखेर व्यक्तिस्वातंत्र्याचा नाश करण्यांतच झाला! १९ वे शतक हे उदारमतवादित्वाकरिता कीर्ति पावले, तर आतां २० वे शतक हे कृपणमतवादित्वाकरिता कीर्तिपावणार असें दिसते !

अशा घडामोडींना उद्देशून पुष्कळ भोळे लोक, असा प्रश्न विचारतात की, “ या प्रतिक्रियाभूत कम्युनिझम व फॅसिझम (झोटिंगशाही) यांपैकी तुम्हांला कोणची पसंत आहे ? ” आणि हा प्रश्न विचारणारे जणू कांहीं असें गृहीतच घेऊन चालतात की, दोन विरोधी प्रश्न किंवा समस्या उपस्थित झाल्या म्हणजे त्यांपैकी कोणत्या तरी एकांत अंतर्भूत झालेल्या सिद्धांताचा स्वीकार उत्तर देणाग करणारच, किंवा त्याला करावाच लागतो ! अशा विरोधी प्रश्नांच्या किंवा समस्यांच्या जोडीला इंग्रजीत ‘ डायलेमा ’ म्हणतात. मराठीत तद्वाचक ‘ शृंगापति ’ हा शब्द रूढ झाला आहे व तो थोडासा सार्थक आहे. कारण परस्परविरोधी असे प्रश्न म्हणजे तीं मारक्या बैलाने उगारलेलीं दोन शिंगे अशी कल्पना करता येते. आणि या कल्पनेतून निघालेली भोळी समजूत अशी की, त्या दोन शिंगांपैकी कोणत्या ना कोणत्या तरी शिंगाचा आघात सोसावाच लागणार !

पण ही समजूत चुकीची असते. हुंदाडणारा बैल दोन शिंगे रोखून आला म्हणून त्यांतल्या कोणत्या तरी एकाने स्वतःला भोसकून घेणे, हे आपले कर्तव्य आहे असे कोणी तरी मानतो कां ? तो प्रयत्नाने दोन्ही शिंगाचा मार चुकवितो. किंवा त्या पाशव बैलासारखा हाहि मानव बलिवर्द असेल तर, तीं दोन्ही शिंगे धरून उलट बैलाचीच मान मुरगाळू शकेल. असल्या शृंगापतीची दुसरीहि उदाहरणे मोजकीं

म्हणून देतां येतात. कोंकणांतील देवाचा कौल घेतल्याशिवाय कोणी कांहीं करित नाहीं. पण देवालाहि फसविणारे लोक असतात. आणि अशा लोकांपैकीं एकाचें उदाहरण देऊन सांगतात कीं, त्यानें देवाला शृंगापत्तींत घालून असा कौल लावला कीं, “अमुक एक झाड मला नडतें आहे व तें मी तोडणारच. तर देवा कौल दे कीं तें मी जमिनीबरोबर सोडूं कीं मुळासकट खणून तोडूं ?” कोंकणचा देव कोंकणच्या लोकांपेक्षां अधिक भोळा ! म्हणून तो प्रायः या शृंगापत्तीत सांपडून दोहोंपैकीं कोणत्या तरी एका प्रश्नाला होय असा कौल देतो. म्हणजे झाड कसें तरी तोडण्याला हवी ती परवानगी देतो. पण दोन्ही शिंगें धरून बैलाला उलथून टाकण्या-प्रमाणें, कौल मागणाऱ्या भक्ताच्या दोन्ही प्रश्नांना देवाला नकार देतां येण्यासारखा आहे. तो धूर्त असेल तर एकहि फुलाचा कळा पडूं देणार नाहीं.

साक्षीदाराची उलट तपासणी करतांना चतुर वकील असेच शृंगा-पत्तीचे प्रश्न विचारतात व म्हणतात, “होय किवा नाहीं” एवढेंच उत्तर दे. पण शहाणा साक्षीदार म्हणतोच की होय आणि नाहीं हीं दोन्ही कांहीं मर्यादित खरीच आहेत; नुसतें होय किवा नुसतें नाहीं असें उत्तर मी देऊं शकत नाही. असाच एक गंमतीचा प्रश्न तर्कशास्त्रावरील पुस्तकांत देतात. तो असा, “तूं हल्लीं दारू पिण्याची सोडली आहेस किवा नाहीं ? ” याचें उत्तर नाही असें दिलें तर मी आजहि दारू पितों असें ठरणार. होय असें उत्तर दिलें तर आज सोडली तरी मी पूर्वीं पीत होतों असें कबूल करावें लागणार ? पण चाणाक्ष मनुष्य या प्रश्नाचें उत्तर होय किवा नाहीं असें एकेरी न देतां म्हणेल, “प्रश्न खोडसाळ आहे ; व त्याचें माझे उत्तर हेंच कीं मी दारू जर कधींच पीत नव्हतों तर ती हल्लीं सोडण्याचा किवा न सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीं. ”

शृंगापत्तीच्या संकटाची अडचणीची इतकी फोड करून सांगण्याचें कारण हें कीं, उदारमतवाद व व्यक्तिस्वातंत्र्यवाद यांच्या जिवावर उठलेले दोनहि राक्षस—म्हणजे कम्यूनिझम व फॅसिझम (झोर्टिंगशाही). मग यांपैकीं कोणता राक्षस तुला खाऊं दे ? असें विचारल्यामुळें कांहीं लोक गोंधळून जातात ; व या दोहोंपैकीं कोणता राक्षस अधिक बरा याचा विचार मनांत करूं लागतात. पण या मर्खपणाच्या विवेकांत जे पडतील ते

संशयानें नाशच पावतील. पण आम्हीं तशा संशयाला बळी पडणारे नाहीं. म्हणून आम्हीं स्पष्ट व ठामून सांगू शकतो कीं, आम्हांला तुमची कम्यूनिझमहि मान्य नाहीं आणि तुमची फॅसिझमहि मान्य नाहीं. या दोनहि राज्यशासनपद्धति आम्हांला सारख्याच अनिष्ट वाटतात ! त्या दोहोंनी आपापल्या परीनें व्यक्तिस्वातंत्र्याविरुद्ध प्रतिक्रिया केलेली असून, उलट स्वतः त्यांचीहि अतिशयोक्ति होऊं लागलेली असल्यामुळे त्यांच्याहि विरुद्ध प्रतिक्रिया झाल्याशिवाय राहणार नाहीं, असा आमचा दृढ विश्वास आहे.

जगाच्या इतिहासाकडे पाहूं लागल्यास असें दिसून येईल कीं, एकंदरीनें या इतिहासाचें पर्यवसान व्यक्तिस्वातंत्र्याचा उदय होण्यांतच झालेले आहे. इतिहासकालाच्या प्रारंभी व्यक्तिस्वातंत्र्याच्या अगदीं उलट स्थिति होती. म्हणजे मनुष्य हा अगदीं जंगलांतच एकाकी राहात नसेल तर, तो घरचा किंवा बाहेरचा तरी गुलामच होता. घरीं कुटुंबांत बापाचा गुलाम, आणि बाहेर जाती-जमातीच्या मुख्याधिकार्याचा किंवा धर्मगुरूचा गुलाम होता. ही त्याची स्थिति हळुहळू बदलून त्याला मानवजन्मसिद्ध असे कांहीं स्वतंत्र अधिकार असू शकतात या कल्पनेचा क्रमानें उदय झाला. पूर्वी त्याची जबाबदारी जन्मसिद्ध होती. किंवा दास्यत्व जन्मसिद्ध होतें. पण पुढें स्वतंत्र रीतीनें जगाशीं संबंध ठेवण्याचा अधिकार (मग करारानें होवो, इतर रीतीनें होवो) त्याला प्राप्त झाला. खरें अंतिम साध्य हें कम्यूनिस्टांच्याहि मते व्यक्तिस्वातंत्र्य हेंच होय. दरम्यानची झोटींगशाही ही केवळ संक्रमणावस्थेंत उपयोगी पडणारा एक उपाय म्हणून अवलंबिलेला आहे ! कारण कम्यूनिस्ट तत्त्वज्ञानांत झालें तरी असेंच प्रतिपादिलें जातें कीं, अंतिम स्वरूपांत राज्यसंस्था व व्यक्तिनियंत्रण हीं सुकून सुकून जाऊन शेवटीं अदृश्य व नामशेष होतील. आज प्रोलेटेरिएटची म्हणजे कांहीं विशिष्ट वर्गाची झोटींगशाही अमलांत आहे. पण ती साध्य किंवा ध्येय म्हणून नव्हे तर फक्त तात्पुरतें साधन म्हणून. उलट फॅसिस्ट डिक्टेटरहि असेंच म्हणतो कीं, या कम्यूनिझमनें फाजीलपणा केला, अतिशयोक्ति केली, म्हणूनच केवळ झोटींगशाहाला हातीं दंड घरावा लागला; पण तोहि त्याला कायमचा घरावा लागणार नाहीं. या दोहोंचाहि अर्थ हाच कीं, अखेर व्यक्तिस्वातंत्र्य हेंच ध्येय असल्याची भूमिका

वैज्ञान्याचीच आहे असें नाही, तर राजकारणाचा व्यवहार करणारी कम्युनिस्ट व फॅसिस्ट झोटिंगशाही यांचीहि आहे असें म्हणतां येईल. या व्यक्तिस्वातंत्र्याच्या परिणतीभोवतीं जें तत्त्वज्ञान गोळा झालें त्यालाच सामुदायिक रीतीनें उदारमतवादित्वाचा सिद्धांत (लिबरॅलिझम) म्हणतात. आणि आज त्याविरुद्ध कम्युनिस्ट किंवा फॅसिस्ट झोटिंगशाही यांनीं कुरघोडी केळी असली तरी, ती केवळ प्रतिक्रियारूप म्हणून तात्पुरती आहे, कायमची नाही असेंच समजलें जातें. आमचें मत असे आहे कीं, व्यक्तिस्वातंत्र्याचें ध्येय हेच इष्ट व साध्य असून तें प्रभावी झालें पाहिजे, आणि तें पदरीं पडण्याचा सर्वांत साधा असा जो डिमॉक्रेसी नामक राज्यपद्धतीचा प्रकार तोहि टिकला पाहिजे.

आतां ही गोष्ट खरी आहे कीं, व्यक्तिस्वातंत्र्याच्या वाढीबरोबरच राज्यसंस्थेचीहि वाढ झालेली आहे. यामुळें राष्ट्राच्या फायद्याकरितां व्यक्तिस्वातंत्र्यावर उलट्या दिशेनें कांही नियंत्रणहि पडूं लागलें आहे. पण तें नियंत्रण कांहीं तत्त्वानुसारच घातलें जातें. आतां संघटित व परिणत अशा राज्यसंस्थेत प्रजा व्यक्तीचें स्वातंत्र्य हें, कवि आपल्या काव्यांतून मुक्त कांणें व भावनेच्या उद्रेकांत गाऊन वर्णन करतात तशा प्रकारचें स्वातंत्र्य असूं शकत नाही. कदाचित् तें चांगल्या अर्थाच्या पण केवळ कल्पनागम्य अराजकांतच लाभावयाचें ! परंतु एकदरीनें पाहतां दोन हजार वर्षांपूर्वीं समाजांतील व्यक्तीला जें स्वातंत्र्य होतें त्यापेक्षां तें आजच्या परिणत राज्यसंस्थांतहि पुष्कळच अधिक लाभलें आहे. सकृत्दर्शनीं नवी पद्धति म्हणजे लोकसत्ताक राज्यपद्धति असतां तींत व्यक्तिस्वातंत्र्याचें नियंत्रण बेसुमार झालें असेंहि क्वचित् कोठें दिसेल. पण अशा ठिकाणीं त्या वेळेपुरतें स्वऱ्या लोकसत्तेचें तत्त्व नष्ट होऊन, लोकशाही ही नांवाची उरली होती. पण तिचीं सूत्र कोणा तरी शिरजोर झोटिंगाच्या हातीं गेलीं होतीं असेंच आढळून येईल ! ही गोष्ट एका बाजूला स्वित्सर्लंडसारखें राष्ट्र व दुसऱ्या बाजूला जर्मनी इटली यासारखें राष्ट्र घेऊन पाहिलें म्हणजे चांगली लक्षांत येते.

व्यक्तीकरितां समाज किंवा समाजाकरितां व्यक्ति असा प्रश्न आज कांहींसा उपस्थित होऊं लागला आहे हें खरें. तथापि, पूर्वीं राजाकरितां प्रजा असें जें अमलांत होतें तसें हल्लीं समाजाकरितां व्यक्ति या म्हणण्यानें

ध्वनित होत नाही. कारण पूर्वीचा राजा हा कधीहि प्रजेचें प्रतिबिंब नव्हता. पण अलीकडील समाज व राज्यसंस्था हीं राष्ट्रांतील लोकांचें प्रतिबिंब होय असें मानण्यांत येतें व तें खरेंहि आहे. म्हणून राष्ट्राकरितां व्यक्ति कीं 'व्यक्तीकरितां राष्ट्र? असे अडचणीचे प्रश्न घालून वर दर्शविल्याप्रमाणें कोणी शृंगापत्ति उत्पन्न केली तर, तिचा परिहारहि वर दर्शविलेल्या पद्धतीनेच करतां येतो. तो असा कीं राष्ट्र व व्यक्ति या जोडीपैकीं कोणतेंहि एक दुसऱ्याकरितां आहे असें एकेरी उत्तर न देतां, दोन्हीहि परस्परावलंबी व परस्पर पूरक आहेत असें तिसरेंच उत्तर देतां येतें. समाजहित हें व्यक्तिहितापेक्षां अधिक श्रेष्ठ मानण्याकडे जगाची प्रवृत्ति आज असो. तथापि उलटपक्षीं ज्या सरकारी कायद्यांच्या योगानें समाजहिताकरितां व्यक्तिस्वातंत्र्याला मर्यादा पडते, ते कायदे करणें किंवा न करणें. याविषयीं मत देण्याचा अधिकार बहुधा प्रत्येक राष्ट्रांतील जनतेला मिळाला आहे! म्हणून मनुष्यमात्र हा एका अर्थानें ही मर्यादा आपली आपणच घालून घेतो असें म्हणतां येतें. आणि असें झालें म्हणजे मग मनुष्याला आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा पडल्याची तक्रार करतां येत नाही.

आधुनिक डेमाॅक्रसीचें किंवा लोकशाही पद्धतीचें हें स्थूल वर्णन झालें. आणि अशा क्रमानें राष्ट्रांतील लोक आपल्या स्वातंत्र्यावर व हक्कांवर जर नियंत्रण घालीत गेले, तर त्याला झोटिंगशाहीची प्रगति असें म्हणतां येणार नाहीं. परंतु आज रशियांत किंवा जर्मनींत किंवा इटलींत तशी स्थिति नाहीं. रशियापुरतें बोलावयाचें तर तेथें सर्व राष्ट्राची मिळून सर्व राष्ट्रावर झोटिंगशाही आहे असें भासविण्यांत येत असलें तरी, इटलींतील फॅमिस्ट पार्टी व जर्मनींतील नाझी पार्टी यांच्यासारखीच कम्युनिस्ट पार्टीची झोटिंगशाहीच रशियामध्ये आज जुलूम करीत आहे हें निर्विवाद होय.

म्हणून पूर्वपदावर येऊन आम्ही म्हणतां कीं, या तिन्ही प्रकारांतील एकाहि आम्हांला इष्ट वाटत नाहीं. खऱ्या डेमाॅक्रसीची लोकशाहीची प्रीति व परिणति ही एकच गोष्ट आम्हांला इष्ट वाटते. आतां कोणी म्हणेल कीं डेमाॅक्रसीची लोकशाहीची पद्धति अलीकडे कमकुवत ठरली म्हणून तिचा पाडाव होत आहे व झोटिंगशाही प्रबल होत आहे त्याला तुम्ही काय करणार? त्याला आमचें उत्तर असें कीं, होय, खरेंच आहे कीं,

याला आम्हीं कांहीं करूं शकत नाहीं. इतकेंच नव्हे तर हिंदुस्थानांतील लोक मिळून कांहीं करूं शकत नाहीत. किंबहुना ज्या युरोपियन राष्ट्रांत डेमॉक्रेसी पूर्वी चांगली नांदत होती त्या राष्ट्रांतील उदारमतवादी स्वातंत्र्यप्रिय लोकहि आज कांहीं करूं शकत नाहीत. रशियांतील कम्यूनिसमची चर्चा करतांना आम्ही कोणी हिंदुस्थानांतील लोक प्रयत्नानें ती नष्ट करूं शकतो, किंवा सुदृढ करूं शकतो, या भावनेनें बोलण्यांत कांहीच अर्थ नाही. अर्थ असेल तर तो, राजकीय दृष्ट्या कम्यूनिस्ट डिक्टेटरशिप ही इष्ट कां अनिष्ट याविषयीं मत देण्यापुरतेंच बोलण्यांत आहे. म्हणून आम्हीं म्हणतो कीं, रशियांतील विद्यमान राज्यपद्धति सर्वस्वी अनिष्ट आहे. ती व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करणारी आहे. उदारमतवादित्वाला पायबंद घालणारी आहे. याकरितां ती आम्हांला नको. हरप्रयत्नानें तिच्या कल्पनेला आपण विरोधच केला पाहिजे.

हिंदुस्थानाला उद्यां स्वातंत्र्य मिळावयाचें तें मिळालें, पण कम्यूनिस्ट झोटिंगशाहीच डोक्यावर बसली, तर तें स्वातंत्र्य तरी काय कामाचें ? असें म्हणणारेहि कांहीं लोक निघतील. पूर्वी किंवा आज देशी संस्थानिक जुलमानें राज्य करतात. तसेंच हिंदुस्थानांत कम्यूनिस्ट पार्टीं राज्य करणार असेल तर त्यांत फारसा फरक राहणार नाही. तथापि निदान स्वातंत्र्य पदरांत पडेपर्यंत या प्रश्नाला फारसें व्यावहारिक महत्त्व उरत नाही. स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानांतील वरिष्ठवर्ग, मध्यमवर्ग, कनिष्ठवर्ग किंवा भांडवलशाही व शेतकरी कामकरी वर्ग, हे काय करावयाचें तें तेव्हां आपलें आपण पाहून घेतील ! आजचा वाद उभयपक्षीहि तात्त्विकच आहे. कारण हिंदुस्थानांतले कम्यूनिस्ट काय किंवा उदारमतवादी डेमोक्रॅट काय, दोघांच्याहि डोक्यावर इंग्रज सरकार व त्याची साम्राज्यशाही बसून मिरें वांटीत आहे. तथापि वाद तात्त्विक असला तरी त्यांत इष्टानिष्ट विवेक प्रगट करावा लागतोच व तसा तो आम्ही केला आहे.

रशियांत व्यक्तिस्वातंत्र्य हें सामाजिक बाबतींत दिसून येत असलें तरी, राजकीय व आर्थिक बाबतींत तें किती कमी आहे आणि जुलूम व दडपशाही यांनींच राज्य कसें चालू आहे, याचें स्थूल दिग्दर्शन या लेखमालेंत आम्ही पूर्वी केलेच आहे. तें आमच्या मनचें नसून आधारभूत

ग्रंथांवरून केलें आहे. अशा सर्व ग्रंथांवर खोटे व आपमतलबी असा शेरा कम्यूनिस्टांनाहि मारतां येणार नाही. आतां हा जुलूम व ही जबरदस्ती मान्य करून, आज रशियाच्या व उद्यां सर्व जगाच्या कल्याणाकरितां ती अवश्य आहे असें वाटेल तर कोणी म्हणावें व त्या ग्रंथांवर मखलाशीचा शेरा करावा ! पण ही जुलूमजबरदस्ती मान्य केल्यावर तात्पुरत्या फॅसिस्ट झोर्टिंगशाहीला तरी त्यांना कोणत्या अधिकारानें नावें ठेवतां येतील ? येऊन जाऊन अधिकार हाच की, जुन्या युगांत गरीब लोकांवर जुलूम झाला, आतां त्याचें उट्टे म्हणून गरीब लोकांनीं श्रीमंत लोकांवर जुलूम करण्याचे दिवस आले आहेत ! असे दिवस यावयाचेच असतील तर ते खुशाल येवोत. त्यांना आम्हीं नैसर्गिक प्रतिक्रियेच्या सदराखालीं घालू. पण अशा कोणत्याहि अनिवार्य घटनेनें ध्येयवादी मनुष्याचें तोंड बंद होणार नाही. उदारमतवादी, ध्येयवादी हेंच म्हणत राहिल कीं, क्रिया व प्रतिक्रिया यांच्या द्वंद्वानें चाकाच्या धांदेप्रमाणें वरचें टोक खालीं येऊन खालचें वर जावो. पण असें खालवर परिवर्तन होत असतांहि गाडा हा कांही जागच्या जागींच स्थिर राहात नाही. तो चाकाला मिळालेल्या मुळांतील गतीनें पुढेच मजल मारीत असतो. त्याप्रमाणें प्रथम राज्यसत्तेचा जुलूम, त्यामागून लोकसत्तेचा जुलूम, व त्यामागून झोर्टिंगशाहीचा जुलूम अशीं परिवर्तनें होत आलीं असलीं तरी राजकीय समाजशास्त्राचें ह्योकायंत्र व्यक्तिस्वातंत्र्याच्या उत्तर धरुवाकडेच आपलें बोट दाखवीत राहणार. आणि सर्व सत्प्रवृत्त, विचारवंत, राजकारणप्रिय लोक हें असें घडत राहावें हीच आशा करणार !

१९. आर्थिक व्यवहार व व्यक्तिस्वातंत्र्य

डेमॉक्रेसी किंवा शुद्ध पद्धतीची लोकशाही हिच्या ध्येयावर आमचा विश्वास आहे. आम्हांला उदारमतवादित्वाची आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या

प्रगतीची मनीषा असल्यामुळे, कम्युनिस्ट पद्धतीची झोटिंगशाही किंवा फॅसिस्ट पद्धतीची झोटिंगशाही मान्य नाहीं हें मागील प्रकरणांत सांगितलें. प्रस्तुत प्रकरणांत रशियांतील कम्युनिस्ट आर्थिक पद्धतीहि आम्हांला मान्य नाही व ती कां हें सांगण्याचा विचार आहे.

ही पद्धति मान्य नसण्याचें कारण असें की ती जगाच्या जुन्या रहा-टीला व नैसर्गिक विकासाला विसंगत विरोधी असून अन्यायाचीहि आहे. सरकारी सत्ता हें साधन हातीं असलें, व समाजाचें हित हें निमित्त तोंडानें लावतां आलें, म्हणून समाजातील खाजगी मिळकतीची संस्था नष्ट करावी आणि त्यावद्दल जुन्या मालकांना कांही मोबदलाहि देऊं नये यांत न्यायबुद्धि कशी दिसून येते कळत नाहीं. जुन्या व्यक्तिस्वातंत्र्य पद्धतीनें व चढाओढीनें भांडवलशाहीची वाढ होऊन, आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे ही गोष्ट कोणालाहि मान्य करावीच लागेल. पण खाजगी मिळकत सर्वस्वी नष्ट करण्याहून इतर अनेक न्यायाचे उपाय ही विषमता घालविण्याला उपयोगी पडण्यासारखे आहेत. श्रीमंत हे फार श्रीमंत आणि गरीब हे फार गरीब असें झालें असेल तर, श्रीमंतांना कमी श्रीमंत करून गरीबांना कमी गरीब कांहीं उपायानें करतां आलें तर तीच न्यायाची प्रति-क्रिया व गुणकारक उपाय ठरेल. पण क्रमानें प्राप्त झालेली श्रीमंती मुळापासून नष्ट व्हावी म्हणून कोणाचीहि सर्व संपत्ति सरकारजमा करणें, यानें स्वतः त्याला अन्याय तर होतोच पण त्यामुळे गरीबांची गरीबी हटकून कमी होते असें नाही.

मालकी हक्क आणि द्रव्यसचयाची परिणति ही जशी क्रमानें वाढत गेली तशीच ती क्रमानें हटवितां घेण्यासारखी आहेत. आणि कोणतीहि नवी गोष्ट अशा क्रमाक्रमानें घडून आली तर कोणताहि उत्पात घडलासा वाटत नाहीं आणि हळूहळू झालेलें परिवर्तन दुःसह होत नाहीं. कम्युनिस्ट क्रांतीत प्रथम अविचारीपणानें कित्येक वर्गांना तुडवून बुडविण्यांत आलें, हे पाप कम्युनिस्टांना पदरीं घ्यावें लागलेंच; पण आपली नवी पद्धति अव्यवहार्य आहे असें लौकरच लक्षांत येऊन त्यांना आपल्या तत्त्वाची पीछेहाट करावी लागेल. आणि निदान कांहीं मर्यादितपयंत तरी खाजगी मिळकत राहूं दिली पाहिजे हा धडा शिकवा लागला.

सायुदायिक धनोत्पादनाच्या सिद्धांताचीहि तीच गत झाली. पूर्वीच्या एक दोन प्रकरणांत रशियांतील नवीन आर्थिक घटनेची माहिती देतांना कम्युनिष्टांच्या बाजूचे म्हणणे व त्याविषयी कांहीं उदाहरणें मुद्दाम आम्हीं दिलीं. पण त्याला दुसरीहि एक बाजू असून, या सामुदायिक पद्धतीनें रशियांतील लोकांवर किती आपत्ती आल्या, त्यांना किती दुःख सोसावें लागलें, व बंडे होण्यापर्यंत बाजू गेली हेहि ग्रंथांतरीं वाचावयास मिळतें. फक्त एकाच ग्रंथाचा आधार द्यावयाचा तर डॉ. इवॉल्ड अॅमॅंड यांचें 'ह्यूमन लाइफ इन रशिया' (रशियांतील मनुष्यजीवन) या यंदाच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचाहि देतां येईल. या पुस्तकांत रशियांतील भयंकर दुष्काळाचें वर्णन साधार व सचित्र दिलें आहे. आणि त्या दुष्काळाचें कारण अवर्षणादि नसून तें स्टॅलिनप्रभृतींनीं घिसाडघाईनें व फाजील अहंकारानें सामुदायिक उत्पादनाचा प्रचंड प्रयोग हटवादानें केला हेंच होय असें स्पष्ट लिहिलें आहे. यासंबंधीं प्रथम इंग्रजींतच कांहीं वाक्ये देतो म्हणजे शंका राहणार नाहीं.

“ All serious observers of conditions in Soviet Russia are of one opinion as to the causes of Russian famine. In their view the real cause is to be found not in any natural events, but in the fiasco of the collective system, which was introduced with such excessive haste. The foundations of all the thousands of collective farms have collapsed. The experiment which consisted in forcibly detaching the peasantry from their soil, and converting them into proletarian workers on a large scale State concern, has failed..... In the work of collectivization one factor of production failed completely, viz. the human factor. Soviet agriculture, based as it was on mechanization, was wrecked by the backwardness of the Russian peasants. ”

कम्युनिस्ट मताचे पक्षपाती या ग्रंथावर विकारवशतेचा आक्षेप घेणार हें उघड आहे. पण सिडने व बियाट्रिस वेब यांच्या पुस्तकांतील अनुकूल माहिती जर ग्राह्य मानावयाची, तर डॉ. अॅमॅंड यांच्या पुस्तकांतील

माहिती, ती प्रतिकूल असली तरी कां ग्राह्य धरूं नये हे कळत नाहीं. वेब पतिपत्नी यांनीं कम्प्युनिझमची माहिती घेण्याकरितां जसा रशियन कागदपत्रांचा आधार घेतला आहे, तसाच डॉ. अॅमॅंड यांनींही तो घेतला आहे. पण वेब पतिपत्नींनीं रशियांत वास्तव्य केले असलेच तर तें फार थोडे दिवस. उलट डॉ. अॅमॅंड यांनीं रशियांत पंधरा सोळा वर्षे राहून, स्वतः रशियन जनता—दुःखनिवारणाचें परोपकारी कार्य केलेलें आहे. विद्यार्थि-दशेपासून संबंध रशिया देशांत त्यांनी परिभ्रमण केलेलें आहे ; व महायुद्धाच्या अखेरीपर्यंत ते रशियन सरकारचे प्रजाजन होते.

आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ डॉ. अॅमॅंड यांनीं सरकारी कम्प्युनिस्ट कागदपत्रांतील उतारे व प्रवदासारख्या कम्प्युनिस्ट वर्तमानपत्रांतील उतारे ठिकठिकाणी दिले आहेत. मग अशा गृहस्थाचा पुरावा मान्य करावा, की उडत्या पाखरापेक्षांही अधिक द्रुत गतीनें रशियन भूमीवरून भरारी मारून येणाऱ्या भाई मसानी यांच्या पुस्तकांतील पुरावा मान्य करावा ! एका बाजूला अशीं वर्णनें आढळतात कीं, कम्प्युनिस्टांनी अवघ्या १७ वर्षांत कुजलेल्या रशियाचें नंदनवन बनविलें, आणि त्यांतील जनता स्वातंत्र्याचें अमृत पिऊन यक्षगंधर्वासारखें जीवन आक्रमीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अशीं साधार वर्णनें आढळतात कीं, यांत्रिक प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या अमेरिकेची स्पर्धा करून, कम्प्युनिस्ट रशियानें जुलमानें सरकारजमा केलेल्या खाजगी भांडवलावर सरकारी भांडवलशाही उभी केली. कल्पनातीत गगनभेदी असे कारखाने उभारले पण त्यांतून उत्पादनकार्य यथाप्रमाण किंवा यथापेक्ष झालें नाहीं ; सामुदायिक शेतकीपद्धति जनतेवर पुष्कळशी लादल्यानें तिकडूनही फजीति झाली. त्याहून लक्षांत घेण्यासारखी गोष्ट ही कीं या नवीन प्रयोगांत लाखों रशियन लोक किड्या—मुंग्यांसारखे उपासमारीनें मेले असतां, त्यांचें दुःख निवारण करण्याचे प्रयत्न कम्प्युनिस्ट सरकारनें काय केले तें देव जाणे, पण देशांतील दुष्काळाची व उपासमारीची बातमी बाहेर पडूं नये याकरितां जंग जंग पछाडले ! परदेशांतून रशियांत येऊन सहज फेरफटका करून परत गेल्यावर पुस्तके लिहिणारांसंबंधानें डॉ. अॅमॅंड म्हणतो कीं, “असले प्रवाशी कम्प्युनिस्ट प्रयोगाच्या बाहेरच्या दृश्यावर, विशेषतः रशियाच्या प्रचंड सरकारी कारखानदारीवर नजर देऊन भुलून जातात ! आणि

कित्येक तर या फेरफटक्यांत आपला व्यापार रशियाशीं कसा वाढेल याचेंच तेवढे निरीक्षण करतात ! पण रशियन जनतेंत राहून नांदून तिची खरी अंतःस्थिति काय आहे याचें वारकाईने कोणीहि निरीक्षण करीत नाहीं. ”

परका प्रवासी आला असतां त्याला कोणीकडे हिंडून फिरवून आणावे, व त्याच्या नजरेला नक्की कोणत्या गोष्टी पाडाव्या, याचें कम्यूनिरट सरकारनें पक्कें धोरण ठरवून ठेवलें आहे. शिवाय मतप्रसाराचें स्वतंत्र खातेंच रशियन सरकारनें ठेवलें असून, आपल्याला अनुकूल माहितीचा शिरपा-देखील दिसून येऊं नये अशी खबरदारी घेतलेली आहे. या दृष्टीनें डा. अँमेड यांच्या पुस्तकांतील नंबर ५ चें प्रकरण वाचण्यासारखें आहे. परंतु विषयांतर होईल म्हणून हा मुद्दा येथे इतकाच सोडून देतां.

आम्हांला येथें सांगावयाचें तें हेच की, आर्थिक बाबतीत रशियानें जी क्रांति केलेली आहे ती अन्यायपूर्ण असून मनुष्यस्वभावालाहि धरून नाही. आमच्या मतें राजकीय जं वनाप्रमाणे आर्थिक जीवनांतहि व्यक्तिस्वातंत्र्य हाच प्रगतीचा खरा पाया आहे. तथापि राजकीय स्वातंत्र्याप्रमाणें आर्थिक स्वातंत्र्यहि बोकाळूं दिलें असतां, त्याची अतिशयोक्ति होऊं दिली असता वाईट परिणाम होतात. म्हणून या स्वातंत्र्यालाहि व्यापक समाजदृष्टीने कांहीं निर्बंध घालणें इष्ट ठरतें. शिवाय आम्ही मागील प्रकरणांत दर्शविल्याप्रमाणें, व्यक्तित्वाच्या परिणतीबरोबरच समष्टिरूप जीवनाचीहि परिणति होत असल्यामुळें त्याला हितकर असे निर्बंध व्यक्तिस्वातंत्र्यावर घालावे लागतात. पण या परस्परविरोधी गोष्टीचा मेळ घालण्याला जसे राजकारणी जग शिकलें आहे तसेंच आर्थिक व्यवहारी जगहि शिकत आहे. सोशियालिझमच्या तत्त्वाचा उदय हा याच शिक्षणाचा परिणाम होय. आणि हीं तत्त्वे क्रमानें अनसरून परिणतेला पांचवली तर, आज विरोधी दिसणाऱ्या वर्गहिताचा मेळ घालतां येईल.

ऑरिस्टॉटल् यानें सुवर्णमध्य या तत्त्वाची जी मांडणी केली तिला एकेरी एकांतिक विचाराचे लोक हंसतात, व त्याची थट्टाहि करतात. परंतु आमच्या मतें खऱ्या प्रगतीचें बीज शक्य तितका सुवर्णमध्याबिंदु गांठण्यांतच असतें. “ सैतानाशी तडजोड कसली ? ” अशी म्हण म्हणून तडजोडीच्या व समन्वयाच्या पद्धतीला विरोध करणारे लोक असतात. पण सैतान हा

देखील ईश्वराच्या दरबारांतलाच मूळ एक अधिकारी सरदार किंवा दूत होत। हें विसरतां येत नाहीं. त्याच रीतीनें भांडवलशाहीनें धुमाकूळ घातला असला तरी भांडवलाशिवाय आर्थिक व्यवहार चालत नाहीं, हें कम्प्युनिस्ट रशियालाहि कळून चुकले आहे. तसेंच त्याला हेंहि कळून चुकलें आहे कीं, सर्व समाजाच्या नांवानें आर्थिक व्यवहार करण्याचा आव घातला तरी, सामुदायिक धनोत्पादन हें अखेर स्वतंत्र व्यक्ति किंवा व्यक्तीचे गट यांच्यावरच सोंपवावें लागतें. समष्टिरूप समाजाचें आकलन मनानें करतां येत असलें तरी ती फारच फार अवजड अशी वस्तु आहे. यामुळें अधिकार-विभागणीच्या पद्धतीनें तिच्या शक्तीचा उपयोग केला तरच त्याचें कार्य परिणामकारक होऊं शकतें.

शरीर हा एक शब्द झाला, पण शरीराचें म्हणून कार्य व्हावयाचें तें शरीराच्या प्रत्येक अंगाकडून, अवयवाकडून अधिकारभेदाप्रमाणें करून घ्यावें लागतें; व त्या अधिकारापुरता त्या अंगाचा अवयवाचा अहंकार किंवा कर्तृत्वाचा अभिनिवेश मान्य करावा लागतो. समाजांतील सर्व व्यक्तींचा मिळून सामुदायिक असा काही एक वेगळाच परिणाम होत असला तरी कोणत्याहि कार्यारंभाचा उगम व्यक्तिगत स्फूर्तीतूनच होत असतो. म्हणून आर्थिक व्यवहारांत, समाजाच्या अंतिम हिताच्या दृष्टीनें कां होईना, पण व्यक्तीला स्वानंत्र्य द्यावेंच लागतें व या स्वातंत्र्यांत कार्याची निवड, त्या कार्यापासून होणाऱ्या लाभावर स्वामित्वाचा हक्क, व आपल्या भावी पिढ्यांच्या द्वारानें समाजहित साधण्याचा अधिकार, या तीन गोष्टींचा अवश्य अतर्भाव होतो. तसेंच समाजांतील आर्थिक व्यवहारांत श्रमविभागाचें तत्त्व मान्य करावें लागतें, आणि ते मान्य केल्यानंतर त्यांतून निष्पन्न होणाऱ्या इतर कित्येक आनुषंगिक गोष्टीहि मान्य कराव्या लागतात.

कोणत्याहि सामुदायिक पद्धतीत हा दोष असतोच की जें सर्वांचें काम तें कुणाचेंच नव्हे. सामुदायिक धनोत्पादनाच्या रशियन प्रयोगांत हा दोष स्पष्ट दिसून आला आहे. त्यासबधानें डॉ. अॅमेड यांच्या ग्रंथांतील खालील उतारे वाचण्यासारखे आहेत. स्टॅलिन म्हणतो, “ज्याची त्याला कामाची जबाबदारी वाटेनाशी झाली यामुळें अधिकारी नेमूनहि सामुदायिक

उत्पादनाचें काम नीट झालें नाहीं.” याचा अर्थच आपलेपणा नाहीं म्हणजे व्यक्तिशः जबाबदारी नाहीं !

“ It seems to have been realised at the eleventh hour that the root evil of the Communist economic apparatus has hitherto been the removal, indeed the extirpation, of personal responsibility, initiative and interest. On this point the entire Russian Press is at one, though only in admitting details. Daily the cry grows louder for an entire removal of the Soviet system by the introduction of a new and responsible concrete staff..... The call is now for the abolition of the colleges, committees etc., whose functions are to be taken over by responsible individuals.... Stalin himself has declared that ninety per cent of agricultural collapse is due to the breakdown of the organisations and economic system as it has existed hitherto, in other words to communization ! This remarkable utterance of Stalin disposes of the false statements as to the cause of the collapse of agriculture—such as the bad harvest, intrigues of Kulaks, saboteurs and enemies of Government. Under the pretext on fighting the Kulaks they (Communists) have waged a ruthless war against a large section of the rural population, who refuse to give up their small private property and to enter the collective farms. ”

२०. मालकी हक्कांचा विकास

संपत्तीच्या उत्पादनाचीं अशीं दोन टोंकें आहेत कीं तीं व्यवहारांत कधींहि पाहावयाला सांपडावयाचींच नाहींत. एक टोंक हें कीं ज्याला जितकें उपभोगतां येईल तितकेंच त्यानें एकट्यानें निर्माण करावें व उपभोगावें. दुसरें टोंक हें कीं सर्व समाजानें मिळून आपल्या योजनेप्रमाणें हवें तितकें निर्माण करावें आणि समाजाच्या हिताकरितां त्याचा उपभोग, विक्री, संग्रह इत्यादि हव्या त्या रीतीनें करावा. या दोनहि गोष्टी अव्यवहार्य ठरतात.

अगदीं रानटी स्थितींतला शिकारी घेतला तरी त्याच्या एकट्याच्यानें हवी ती शिकार हटकून होईलच असें नाहीं. शिकारीचें सावज एकानें हुसकावें अडवावें, दुसऱ्यानें बडवावें असेंच बहुधा करावें लागतें. यामुळें अनेकांचा संबंध आला. बरें समजा एकट्या शिकार्यानें एखादें सावज मारलें तर तें सगळें त्याला एकट्याला थोडेंच खातां येतें ? यामुळें रानटी स्थितींतहि संपत्ति निर्माण करण्याच्या व उपभोगण्याच्या कामीं कुटुंब हाच कमीत कमी घटक ठरत नाहीं काय ? एका कुटुंबांतलीं माणसें कां होईनात पण त्यांनीं एकत्र मिळून काम करणें ही स्वभाविक स्थिति होय आणि त्यांतच श्रमविभागाचें तत्त्व सिद्ध झालें.

दुसरें टोंक म्हणजे सर्व समाजानें मिळून हव्या त्या, हव्या तितक्या संपत्तीचे उत्पादन करविणें. एका कुटुंबाप्रमाणें सर्व समाज एका हुकमतींत असल्याशिवाय ही गोष्ट होणें शक्य नाहीं. हुकमत एक झाली आणि उत्पादनाची स्थूल योजना आगाऊ ठरली, तरी तिचें प्रत्यक्ष व तपशीलवार सूक्ष्म कार्य लाखों लोकांनीं निरनिराळ्या ठिकाणीं करावें लागणार; व तें योजनेप्रमाणें होत आहे अशी समजूत करून समाधान मानून घ्यावें लागणार. पण हें सामुदायिक कार्य योजनेप्रमाणें व्हावयाचें म्हटलें तरी त्यांत श्रमविभागहि आलाच. एखाद्या सावजाच्या साध्या शिकारींत जर वर सांगितल्याप्रमाणें, एकानें अडवावें व दुसऱ्यानें बडवावें हा श्रमविभाग आला, तर सर्व समाजाकडून म्हणून होणाऱ्या कार्यांत तो हजारों लाखोपटीनें आलाच कीं नाहीं ?

गुणाप्रमाणें ज्यानें त्यानें आपापलें निरनिराळें कार्यं करणें हेंच सोईचें व फायद्याचें असतें. आणि तेंच तें काम मनुष्य करीत गेला म्हणजे त्यांत तो अधिकाधिक प्रवीण होतो. शिकारींत अडविण्याचें काम एकाला अधिक साधेल तर बडविण्याचें कामच दुसऱ्याला अधिक साधेल. आणि तींच तीं कामें करीत गेल्यानें दोघेहि आपापल्या कामांत प्रवीण होत जातील. पण याच बुद्धिगुणामुळें कांही कांही कामें प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या ठिकाणी बसून इतर कोणाची मदत घेऊन पण आपल्या एकट्याच्या फायद्याकरिता करूं शकेल. आणि तीं तो करूं लागला म्हणजे तो एकच प्रकारचा माल इतका तयार करूं शकेल कीं त्याला तो दुसऱ्यांना विकावा द्यावाच लागेल; स्वतः त्याचा त्यानेंच तो सरवावा पुरवावा असें होऊं शकणार नाही. शिकारींत भाग घेणारे दोघेजण म्हणजे अडविणारा व बडविणारा हे मिळून तें सावज भाजून शिजवून खाऊन उरेल तें फेकून देतील ही कल्पना ठीक आहे. पण प्रत्यक्ष खाण्याच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तूसंबंधानेंहि ती लवकरच फोल ठरते. समजा, एकट्या, माळघाने आपल्या लहानशा वाडग्यांत कोणाची मदत न घेतां जर मक्याचीं कणसे किंवा कांकड्या पिकविल्या तर तो तरी त्या सगळ्या एकटाच खाऊं शकेल काय? तो माल फार तर एखादा महिनाभर थोडथोडा त्याला खातां येईल, पण उरेल तो विकावा लागेल किंवा अदलाबदलींत घालून दुसरे जिन्नस घ्यावे लागतील. कारण तयार केलेला माल नुसता नासून कोणीच टाकीत नाही.

खाण्याच्या पदार्थाची जी गोष्ट ती इतर प्रकारें उपभोगण्याच्या वस्तूंचीहि आहे. समजा कुंभार एकटा बसून किंवा बायकोची मदत घेऊन मडकीं करतो. तर तो करील तीं सगळी मडकीं त्याच्याच संसाराच्या उपयोगी पडावीं हें शक्य आहे काय? माळी क्रमानें रोज दोन चार कांकड्या किंवा कणसें काढील, तीं खाईल, आणि अशा रीतीनें त्याचा माल तोच स्वतःच्या उपयोगाला लावून कालांतरानें संपवील ही कल्पना तरी करवते. पण कुंभारानें रोज एकदोन मडकीं केलीं तरी त्याच्या संसाराला सर्व वर्षभर मिळून फार तर दहावीस मडकींच लागणार. मग बाकीचीं शेंकडों मडकीं त्यानें एक करूं तरी नयेत, किंवा केलीं तर तीं इतर मालाच्या

मोबदल्यांत विकावीं व आपल्या इतर गरजा भागवून घ्याव्या हेंच सिद्ध होते. पैकीं दुसरी गोष्ट अखेर मान्य करावी लागते. नाहीं तर एकाच माणसानें करतां येईल तो माल चार दिवस आपल्या गरजेपुरता करावा, आणि बाकी सर्व दिवसभर स्वस्थ आळशी वसावें, हें म्हणणें असमंजसपणाचें ठरेल.

श्रमविभागाचा हा अवश्य परिणाम समजावा कीं एकादें काम एखाद्याला करतां येऊं लागलें म्हणजे तो त्या कामांतून इतका माल तयार करणार कीं, ज्यानें त्यानें आपला माल आपण करावा आणि फक्त आपणच तो उपभोगावा हें म्हणणें मुळीच टिकत नाहीं. आणि हें म्हणणें सोडून दिलें म्हणजे अदलाबदल, खरेदीविक्री करणें ओघानेंच आलें. आणि तयार केलेल्या मालाची मालकी व विकून आलेल्या किमतीच्या फायद्याची मालकी कोणाची हा प्रश्न ओघानेंच येतो. त्याचें उत्तर असेंचा द्यावें लागतें कीं या तयार केलेल्या मालावर, आणि तो विकून आलेल्या दुसऱ्या मालावर किंवा नगदी पैशावर, माल तयार करणाराचाच पूर्ण स्वामित्वाचा हक्क राहणार. दुसऱ्या कुणाचा ? मनुष्य हा एकंदर समाजाचा आद्य घटक खरा. आणि तो समाजांत राहिल्यानेच त्याचा माल त्याला करतां विकतां आला खरा. पण या मालावर—किमतीवर—'नफ्यावर' प्रथमदर्शनी तरी, तो माल तयार करणाऱ्याचा व्यक्तिशः खाजगी अबाधित हक्क मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही. नफ्यावरचा हा खाजगी हक्क मानावयाचा की नाही हाच सोशियालिस्ट कम्युनिस्ट, व इतर म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यवादी—व्यक्तिस्वामित्ववादी यांच्या दरम्यान वादाचा प्रश्न आहे.

मनुष्य स्वतःच्या श्रमानें जो माल उत्पन्न करील तो माल तरी त्याचा व्हावा यावर उभय पक्षांचें एकमत आहे. पण मग त्या मालाचें त्यानें काय करावें, म्हणजे त्या मालावर त्या उत्पादकाचा कोणत्या स्थितींत व किती दूरवर हक्क पोचतो याविषयीं मतभेद आहे. स्वतःच्या श्रमानें करून स्वतःच उपभोगतां यावी अशी वस्तु एक असेल तर स्वतः न केलेल्या पण स्वतःच्या उपभोगाला अवश्य असणाऱ्या अशा इतर वस्तू शॅकडों असतात.

आणि त्या अनेक मार्गांनी मनुष्याला उपभोगाला मिळण्यासारख्या असतात. पण अशा वस्तूंवर मनुष्याचा मालकी हक्क राहू नये म्हटलें कीं सर्वच आटोपलें. आजतारखेला जगांत मनुष्याच्या उपभोगांत असलेल्या वस्तुवर्गाची यादी केली तर त्यांत त्यानें स्वतःच्या श्रमानें निर्माण केलेल्या वस्तु कितीशा आढळतील ? आणि ही गोष्ट मोठमोठ्या सुधारलेल्या शहरांतील लोकांची नव्हे तर अगदीं खेड्यांतल्या खेड्याचीहि आढळेल ! कारण या सर्व वस्तू आजच्या पिढीच्या पूर्वीच्या अनेक पिढ्यांनीं निर्माण केल्या होत्या आणि त्या पिढ्या कधीच नामशेष होऊनहि गेल्या. मग त्या वस्तू आजच्या पिढीच्या व्यक्तिगत खाजगी मालकीच्या जर नव्हत तर इतर कुणाच्या मालकीच्या ? त्या वस्तूंचें काय करावयाचें ? म्हणून आजचा कायदा व व्यवहार सोशियलिस्ट कम्युनिस्टांची उपपत्ति मान्य करित नाही. मूळ कोणाचेहि श्रम त्या वस्तूंच्या उत्पादनाला कारणीभूत झालेले असोत, पण आज विद्यमान काळीं त्या वस्तू कोणाच्या ताब्यांत आहेत व त्या त्याच्या अबाधित वहिवाटीला उपभोगाला किती दिवस आहेत इतकेंच कायदा पाहतो आणि कायद्याची ही दृष्टि मान्य करावीच लागते. कारण जोवर अराजक नाही, राज्यसंस्था आहे, तोंवर ती संस्था कायद्यानेंच जगणारी आहे. आजचा कायदा पुढें राज्यसंस्थेनें बदलला तर गोष्ट वेगळी ! पण तो कायदा बदलण्याची शक्ति असणारें राज्यसंस्था यंत्र कोणाच्याहि हातीं असलें तरी, व तें चालवून त्यानें कायदा बदलला तरी, त्याचा व्यवहार कितपत होईल ही अडचण लक्षांत घ्यावी लागते आणि म्हणून कम्युनिस्ट उपपत्तिंत मालकी हक्क हा सर्वस्वीं श्रमावर अवलंबून असला पाहिजे असें म्हटलेलें आढळलें तरी, आज प्रत्यक्ष रशियांतहि, कांहीं प्रमाणांत का होईना, श्रमाशी संबंध नसलेल्या अशा मिळकतीवर, जनतेतील व्यक्तींचा खाजगी अबाधित हक्क मान्य करण्यांत आला आहे. आज रशियांतील मुख्य राजधानीच्याच काय पण एकाद्या खेडेगांवच्याहि रस्त्यांतून हिंडून कोणी घरवाल्याला विचारलें कीं, 'बाबा' तूं राहतोस तें घर तूं बांधलेस काय ?' तर तो उत्तर देईल 'मी विकत घेतलें आहे; किंवा आपल्या पैशानें कामकरी लावून बांधून घेतलें आहे; किंवा मला तें वारसा हक्कानें मिळालें आहे.' हीं दुसरीं तीनहि उत्तरें

विद्यमान स्थितीचीं दर्शक असून कम्प्युनिस्ट उपपत्तीला विरोधी आहेत. याच खेड्यांत घरवाला सोडून कोणा एखाद्या दुकानदाराला प्रश्न विचारला की, “ बाबा, तू दुकानांत बसून विकतोस ते सर्व पदार्थ तू आपल्या श्रमानें तयार केले आहेस काय ? ” तर त्यालाहि ‘ नाही ’ असेंच म्हणावें लागेल. तो स्वतः अगदीं साध्या मालाचा कारखानदार असून त्याच्याच मालाचें तें दुकान असेल तर, त्याला हे जिद्दस मी आपल्या कारखान्यांत केले आहेत असें कल्पनेनें म्हणतां येईल. पण एक साध्या पदार्थाचा कारखाना म्हटला तरी त्यांत प्रायः स्वतः कारखानदाराखेरीज इतर किती लोकांचे श्रम कामास आले असतील याची कल्पना करतां येते

अगदीं साधें मिठाईचें दुकान घेतलें तरी त्यांतील मालापैकीं “ दूध किंवा खवा एकाकडून विकत घेतला, साखर दुसऱ्याकडून घेतली, कढई तिसऱ्याकडून विकत आणली, कोळमा चवथ्याकडून घेतला आणि मी फक्त हातानें पेढे बनविले. ” इतकेंच त्याला म्हणतां येईल. अशा रीतीनें इतर तिघांच्या श्रमानें उत्पन्न झालेल्या पदार्थांच्या साहाय्यानें हलवायानें पेढे करून विकले तर त्याला थोडासा नफा होतोच; व तो जगांतील विद्यमान व्यवहारशास्त्राप्रमाणें त्या हलवायाच्या खाजगी मालकीचा होतो. या सर्वांचा अर्थ हाच की, स्वतः हातानें केलेली मजुरी आणि त्या मजुराच्या उपभोगाची मिळकत यांचा प्रत्यक्ष संबंध फार थोडा येतो हें कबूल करावें लागेल.

अगदीं प्राथमिक स्थितीतील मिळकत घेतली तरी तिचें स्वामित्व ताव्यानें, जुलुमानें, जबरदस्तीनें किंवा वहिवाटीनें उपभोगानेंहि मिळालेलें आढळतें. केवळ श्रमानेंच तें मिळविलें होतें असें फारसें आढळत नाही. याविषयीं एक गंमतीची गोष्ट कांगण्यासारखी आहे. एक ग्रंथकार लिहितो,

परवां सहज वादांतील मौज करावी म्हणून एका स्नेहघाच्या शेतावर गेलों; व भांडणाचा आविर्भाव आणून म्हणालों, ‘ ही जमीन माझी आहे. तू चालता हो. ’ तो म्हणाला, ‘ तू येण्यापूर्वीं येथें कोण उभा होता ? एवढ्यावरूनच ही जमीन कोणाची हें तुला कळायला पाहिजे होतें. ’

त्यानंतर आमचें खालीलप्रमाणें संभाषण झालें.

मी—तू ही जमीन आपली म्हणतोस ती तू कोणाकडून मिळविलीस ?

शेतकरी मित्र—माझ्या बापाकडून

मी—तुझ्या बापानें ती कोणाकडून मिळविली ?

शे. मि.—त्याच्या बापाकडून, म्हणजे माझ्या आज्याकडून.

मी—तुझ्या आजानें ती कोणाकडून मिळविली ?

शे. मि.—माझ्या पणज्याकडून

मी—तुझ्या पणजानें ती कोणाकडून मिळविली ?

शे. मि.—माझ्या पणज्याचा पणजा येथें आला व त्यानें वसाहत केली. तेव्हां त्याला या जमिनीकरितां लढावें लागलें. त्यानें या जमिनीकरितां या जमिनीवर आपलें रक्त सांडलें आहे. माहीत आहे ?'

मी—पण लढण्यांत यश मिळविण्याशिवाय म्हणजे बळी तो कानपिळी याशिवाय त्याला दुसरा कांहीं हक्क होता काय ?

शे. मि.—पहिल्या वसाहतीच्या वेळी इतर हक्क असतात वाटतें ? कुस्ती करणें व मारणें हाच खरा पहिला हक्क.

तेव्हां शेवटीं मी म्हणालों, 'तर मग आतां असें समज कीं, मी नवी वसाहत करावयाला आलों आहे. ही जमीन मला पाहिजे आहे. तूं येथून निमूटपणें गेलास तर ठीक. नाही तर चल मी कुस्तीला तयार आडें. त्या जुन्या कुस्तीची आज आपण नवी आवृत्ति काढूं. मी तुला एका क्षणांत लोळवीन. पण माझ्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडणें हाच खरा हक्क असें जुन्या दाखल्यावरून तूं म्हणशील तर ही पहा, मी सेफटी पिन घेऊन माझ्या दंडांतील रक्ताचा एक थेंब येथें पाडतो !' असें म्हणून मी अंगरखा काढून ठेवला आणि सदऱ्याच्या बाह्या वर सारून मनगट पुढें करून उभा राहिलों. या प्रत्यक्ष प्रयोगानें त्याला मिळकतीच्या मालकीचे मूळ शास्त्र चांगलें समजलें. मग आम्हीं दोघे हंसलों व तो म्हणाला, 'तूं मला कुस्तींत लोळवशील हें खरें; पण आज आठ पिढ्यांच्या व्हिवाटीनें ही जमीन माझ्या मालकीची राहिल्यानें कायदा ती माझीच म्हणेल, आणि चार शिपाई आणून मी तुला हांकून देईन !'

प्राथमिक स्थितींत हाताच्या जोरावर मिळेल तें व त्याच जोरावर संभाळतां येईल तें, तीच मिळकत व तोच मालकी हक्क होता. त्या हक्कानेंच अन्न, पाणी, निवाऱ्याची जागा, हत्यारें, आयुधें, गुरें, जमीन, गुलाम, स्त्रिया व

त्या स्त्रियांपासून झालेली संतति या सर्वांवर मालकी हक्क मान्य केला जात होता. जुन्या काळीं जमिनीशिवाय स्थावर अशी मिळकत फार थोडी होती. घरें म्हणजे फार तर राहुटचा किंवा पालें. ती जंगमच म्हणावयाची. विचवाचें बिऱ्हाड पाठीवर म्हणतात. खरोखर ती म्हण गोमलगायीला लागली पाहिजे. कारण तीच आपलें घर पाठीवर घेऊन हिंडते व वेळ पडल्यास त्या घरांत शिरून सुरक्षित बसते. पक्षी आपलीं घरटीं बांधतात, त्यांच्यावरील मालकीचा हक्क इतर पक्षी मान्य करतात; एका पक्षानें बांधलेल्या घरट्यांत दुसरा पक्षी कधीहि जाऊन राहावयाचा नाही. म्हणूनच कावळ्याच्या घरट्यांत शिरून आपलीं अंडीं तेथें कावळ्याकडून उबविणाऱ्या कोकिलेला निंदास्पदता प्राप्त झाली आहे !

कुटुंबनिर्मितीपर्यंत ताबा व वहिवाट यांवरच मालकी हक्क अधिष्ठित होता. पण पुढें कुटुंबसंस्था सुरू झाल्यापासून कुटुंबवात्सल्य किंवा प्रेम हा एक नवा आधार मालकी हक्काला मिळूं लागला. रोमन इतिहासांत अगदीं सुधारल्या काळीं देखील स्त्रीच काय पण प्रौढ मुलगाहि गुलामाप्रमाणें बापाची जंगम मिळकत मानली जात असे. पण मिळकत व मालक यांचें तादात्म्य सिद्ध होणें हे स्वाभाविक; यामुळें घरमालक व घर यांच्या तादात्म्यापेक्षांहि मालक बाप मेल्यावर त्याचा मुलगा मालक होणें हें तादात्म्य, वहिवाट + प्रेमसंबंध या जोड हक्कानें, प्रस्थापित झालें असे म्हणतां घेईल.

अलीकडील दोन हजार वर्षांच्या काळांत स्त्री, मुलें हे नवऱ्याचे बापाचे गुलाम ही कल्पना जगांतून नष्ट होऊन हळुहळू समाईक कुटुंबव्यवस्था यूरोपांत सर्वस्वीं नष्ट झाली. पण उलट स्थावर जंगम मिळकतीचा व्याप व पसारा अधिक वाढला. ख्रिस्ती शकापूर्वीं सुमारे दोनशें वर्षे रोमन व्यक्तीची स्थावर मिळकत भोंवतीच्या आवारापलीकडे मालकी हक्कानें नसे, व असे तीहि पाऊण एकरापेक्षां अधिक नसे. अगदीं याच्या उलट आतां स्थिति आहे. आज व्यक्तीचे मालकी हक्क तुटक झाले आहेत व एका व्यक्तीला मालकीची जंगम किंवा स्थावरहि मिळकत किती असू शकते याला सीमा उरलेली नाही. श्रम व मिळकत यांचा संबंध तर तुटलाच. पण प्रत्यक्ष वहिवाटीचा संबंधहि मागें पडून मालकीचे

तात्त्विक हक्कहि निर्माण झाले. मूळ सर्व मिळकत बळाच्या जोरावर मिळविलेली; पण ती आतां कायद्याच्या शास्त्रानें पुनीत होऊन राहिलेली आहे. मूळच्या वळजबरीचें पाप धुवून निघालें. आणि विस्मरणानें नाहीसें होत नाहीं असें पाप तरी कोणतें ? नदीच्या पात्रांत सर्व कांहीं शुद्ध होतें त्याप्रमाणे कालाच्या ओघांतहि सर्व शुद्ध होतें.

मिळकतीचे प्रकारहि कालातरानें इतक विविध व सोपे झाले आहेत कीं, एक चेकबुक खिशांत असलें म्हणजे त्याच्या साहघानें शेंकडों प्रकारची मिळकत वहिवाटतां सांभाळतां येते व मोबदल्यानें देतां घेतां येते. कांहीं प्रकारची मिळकत तर अगदीं परतंत्रपणें वाढते किंवा कमी होते. स्थावर मिळकतीची किंमत ही विकावयाला निघेल तेव्हांच ठरणार पण सरकारी कर्जरोखे किंवा मोठ्या कंपन्यांचे शेअर यांमध्ये जी मिळकत गुंतलेली असते तिचा चढउतार नेहमीं सुरू असतो. म्हणून एकानें थट्टेनें असें म्हटलें आहे कीं, “ मी संध्याकाळीं श्रीमंत आहे कीं गरीब आहे हे मला विचारूं नका ; सांगतां येणार नाहीं. उद्यां ताजें वर्तमानपत्र वाचीन आणि त्यांत रोखे, शेअर यांचे जे भाव निघतील त्यांवरून मी सांगेन कीं, श्रीमंत झालों कीं गरीब झालों ! ” दुसऱ्या एकानें याच गोष्टीला अनुलक्षण म्हटलें आहे कीं, “ आजकालची संपत्ति म्हणजे चित्रकार लोक देवतांच्या तोंडांभोंवतीं जीं तेजोवलयें रंगवितात त्यांसारखी आहे. त्या तोंडाची किंमत त्या तेजोवल्याच्या उज्वलतेनें किंवा फिकेपणानें करावयाची असते.”

तात्पर्य, व्यक्तिगत मालकीच्या मिळकतीला असलेलें हें स्वरूप आणि त्या मिळकतीला मिळालेला कायदेशीर आधार यांमुळें ती आज दृढ-मूल होउन बसलेली जाहे. इतकी कीं, भूत जसें झाडाला सोडून जात नाहीं तसा व्यक्तीच्या मालकीचा हा हक्क मनुष्य मेल्यानंतरहि त्याच्या मागें उरतो. म्हणूनच वारसाईनें मिळालेली मिळकत वडिलांजित म्हणतात, स्वकष्टार्जित म्हणत नाहींत. व्यक्तीच्या अबाधित हक्कामुळेंच स्वार्जित मिळकतीची विल्हेवाट मृत्यूपत्र नांवाच्या अशा एका दस्तऐवजानें करतां येते कीं, त्या दस्तऐवजाचा अंमल खरा त्याच्या मृत्यूनंतरच व्हावा. यापलीकडे मालकी हक्काची अबाधितता ती काय उरली ? ही अबाधितता निदान जमिनीसंबंधानें तरी युरोपखंडांत इतकी अतिशयोक्तीला पोचविली गेली

कीं, कायद्याला शेवटीं त्या हक्काला मर्यादा घालून, पुढील पिढ्यांना त्यांची विल्हेवाट विक्री, मोबदला वर्गरे करून वाटेल तशी व्यवस्था लावण्याचा हक्क निर्माण करून द्यावा लागला. मनुष्याचा निर्वंशच होईल म्हणजे त्याला कोणी वारस उरणार नाहीं तरच ती मिळकत सरकारकडे जाते. आतां अशा बेवारशी मिळकतींनीं सरकारचा फायदा व्हावा म्हणून वारसांचे वर्ग कायद्यानें हटवीत हटवीत आणले आहेत. परंतु आपल्याला वारस नाहीं ही गोष्ट लक्षांत येणारा मनुष्य मृत्यूपत्र करून किंवा हयातींतच बक्षीसपत्र, दानपत्र करून, ट्रस्ट डीड करून आपणाला सरकारनें लुबाडण्याची संधि बुडवूं शकतो.

अशा रीतीनें, मनुष्याचा निर्वंश झाला व त्याची मिळकत बेवारस ठरली म्हणजे मग ती सरकारला मिळणें यांत जी कल्पना अंतर्भूत आहे ती सोशियलिस्ट व कम्युनिस्ट हे वाढवून पुढें आणीत आहेत. आणि असें प्रदिपादीत आहेत कीं, हा वारसाई हक्क बुडविला जावा, इतकेंच नव्हे तर मनुष्याच्या हयातींत देखील आपल्या मालमत्तेवरील त्याची सत्ता राहिलीच तर अत्यंत मर्यादित राहावी. म्हणजे अगदीं प्राथमिक समाज स्थितीतल्या प्रमाणें मनुष्यानें श्रम करून आपल्या उपभोगापुरतेंच उत्पन्न करावें. विक्री करून, भाड्यानें देऊन, नफा करण्याकरितां, व्याजानें वाढ होण्याकरितां किंवा आपल्या पश्चात् ती दुसऱ्याला मिळण्याकरितां, मंपत्तीचें उत्पादन करतां कामा नये. अर्थात् हें म्हणणें कितपत न्याय्य किंवा शास्त्रशुद्ध आहे याचा विचार वाचकांनीं करावा.

खाजगी मालकीच्या विकासाची माहिती थोडी विस्तारानें सांगितली त्याचा हेतु हाच कीं, ही परिणति हजारों वर्षांच्या अवधीत स्वाभाविक क्रमानें झालेली आहे हें लक्षांत यावें. आज या हक्काची अतिशयोक्ति झालेली असेल आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीनें या अतिशयोक्तींतून निघालेल्या भांडवलशाहीला आळा घालणें इष्ट असेल तर ती गोष्ट अवश्य करावी. पण तो आळा घालण्याला खाजगी मिळकतीचा व नफ्याचा हक्क सर्वस्वीं मुळासकट नष्ट करण्याचें कारण नाहीं. नखें वाढलीं तर तीं कापावीं, हात तोडूं नये. केस वाढले तर ते कापाने मान कापूं नये. व्यक्ति-स्वातंत्र्य ब्रीकाळलें तर त्याला मर्यादा घालावी पण व्यक्तित्व नष्ट करूं नये.

एका अन्यायाचें परिमार्जन दुसऱ्या अन्यायानें करणें हा न्याय नव्हे. बवमत प्रवर्तनांतहि अन्याय तो अन्यायच. त्याची व्याख्या कशी बदलणार ?

२१. रशियांत खरा साम्यवाद आहे का ?

हातीं राज्यसत्ता आलेली पाहून कम्युनिस्ट रशियन सरकारानें सर्व खाजगी मिळकत जप्त केली, म्हणजे सरकारी ठरविली. परंतु श्वेदव्याने साम्यवादाचा प्रयोग सिद्धीस गेला असें म्हणतां येणार नाहीं. समाजसत्ता-वादाचें झालें तरी अंतिम ध्येय समानता प्रस्थापित करणें हेंच आहे कीं नाहीं ? मग ती रशियांत प्रस्थापित झाली काय ?

समता प्रस्थापित होण्याचे मुख्य मार्ग दोन. प्रथम एकदा केव्हां तरी ऐनजिनसी सर्व मिळकत सर्वांना सारखी वांटून देणें. तसें कांहीं रशियांत घडलें नाहीं. तसें घडलें असतें तर काय हास्यास्पद प्रकार झाला असता याचें दिग्दर्शन आम्ही पूर्वी एका प्रकरणांत केलेच आहे. कोट्याधीशांना लुटावयाला दरवडेखोर आले. 'श्रीमंतांविरुद्ध गरीब' असा परोपकाराचा बहाणा त्यांनीं केला. तेव्हां कोट्याधीशानेंहि उत्तर दिलें कीं 'माझी सव संपत्ति देशातील सर्व लोकांना सारखी वांटून दिली तर माणशीं दोन दोन डॉलर्सच येतील ! तेव्हां तुम्हां दोघांच्या वांट्याचे हे दोन डॉलर्स घेऊन जा. क्रोडोपतीला लुटून शेवटीं आपल्या एकेकाच्या वांटणीला दोनदोनच डॉलर येणार या गणितानें साम्यवादावर जो प्रकाश पडतो तोहि रशियन क्रांतीनें गरीब लोकांच्या मनावर पडला नसेल. कारण श्रीमंतांच्या जमिनी व त्यांच्या पैसा हीं जरी रशियन सरकारनें जप्त केलीं, तरी तीं सर्व गरिबांना सारखीं वांटून दिलीं नाहींत. श्रीमंतांऐवजी सरकारच स्वतः गबर होऊन बसलें.

त्याने गरिवांना इतकाच संदेश सांगितला की, 'तुमच्या वांटणीची ठेव अममच्याजवळ आहे. तिचा ऐनजिनसी ताबा तुम्हाला देणार नाहीं. फक्त तिचा उपयोग तुम्हाला करू देऊं. त्या उपयोगाच्या वेळीं जरूर तर तुमच्या हिंशापेक्षा अधिक अंशाचाहि उपयोग कदाचित् तुम्हांस मिळेल' तात्पर्य साम्यसिद्धांतांचा हा प्रयोग समाजसत्तेनें रशियांत केला नाहीं.

साम्यसिद्धांतांचा प्रयोग करण्याची दुसरी एक रीत अशी असते कीं, मूळ ऐनजिनसी मिळकतीचीच वांटणी न होवो पण राष्ट्रांत जें एकंदर धनोत्पादन होईल तें वर्षांतून एकदां किंवा वेळोवेळीं सर्वांना सारखें वांटून द्यावयाचें. तशीहि गोष्ट रशियांत घडलेली नाहीं. ती घडणें व्यवहार्यहि नाहीं. कारण ही वांटणी वर्षांतून एकदां करावयाची तर वर्षभर लोकांचा निभाव कसा लागावा ? बरें मजुरीच्या बटवड्याप्रमाणें दर महिन्याला किंवा दर आठवड्याला ती करावयाची म्हटलें तर, एकंदर राष्ट्राच्या उत्पन्नाचा हिशेब दर महिन्याला किंवा दर आठवड्याला कसा करितां येणार ? पण कम्युनिस्ट असला साम्यवादाचा अव्यहार्य प्रयोग न करण्याइतके व्यवहारचतुर होत व त्यांनीं तो प्रयोग केलाहि नाहीं.

साम्यवादाचा आणखी तिसरा एक अर्थ असा असतो कीं ज्याला जशी नड असेल तसें त्याला द्यावयाचें. ज्याला जें देणें योग्य तें त्याला द्यावें ही न्यायतत्त्वाची एक स्थूल व्याख्या आहे. या दृष्टीनें जरी रशियांत प्रयोग होत असता तरी तो साम्यवादाचाच प्रयोग म्हणतां आला असता. पण हा प्रयोग तरी कम्युनिस्ट रशियांत होत आहे का ? याचेंहि उत्तर नाहीं असेंच द्यावें लागेल. अशा प्रयोगांत फार अडचणीचे प्रश्न उत्पन्न होतात. ते कसे तें पाहूं.

समजा, एखादें अविभक्त कुटुंब आहे. त्यांत दोन मुख्य मिळविते दोन दुय्यम न मिळविते पण काम करणारे, आणि दोन न मिळविते व न काम करणारे म्हणजे केवळ पोष्य आहेत. पण पोष्य असणारीं माणसेंहि प्रेमसंबंधामुळें ममतेमुळें मिळविणाऱ्या माणसांच्या बरोबरीचीं हक्कदार ठरतात. मिळविणारा घरधनी स्वतः भाकरी खाईल, पण न मिळविणाऱ्या लहान मुलांना ममतेमुळें गाईचें दूध प्यायला देईल. घरधनी स्वतः गाईचें दूध प्याला तर त्यांत मोठेंसें बिघडणार नाहीं. पण तो भाकरी खाऊनच

निभवील. ती लहान मुलांना सोसणार नाहीं म्हणून भाकरी व गाईचें दूध हे दोन्ही पदार्थ आपण आपापल्या परीनें भूक भागविणारे असले तरी, एकाची जी ' नड ' तीच दुसऱ्याची असे नसल्यामुळें, अधिक किंमतीचें गाईचें दूध न मिळवित्या मुलाला व कमी किंमतीची भाकरी मिळवित्या घरघन्याच्या वांट्याला आली तरी तो कौटुंबिक किंवा सामाजिकहि न्यायच झाला व साम्यवादाचा प्रयोग झाला. पण अशा—म्हणजे नडीप्रमाणें वांटणीच्या—तत्त्वावर तरी रशियांत आर्थिक व्यवहार होत आहे काय असें विचारलें तर ' नाहीं ' असेंच उत्तर द्यावें लागेल. तो खरोखर तसा होत असता तर दुष्काळांत लाखों रशियन लोक उपासमारीनें कां मरते ? हे लोक बाहेर मरत असतां मोठमोठ्या शहरांतील रशियन लोक स्वतःपुरतें खाऊनपिऊन चैन करीत होते कीं नाहीं ? रशियन सरकार पाण्यासारखा पैसा खर्च करून, उद्योगधंद्याची वाढ करण्याकरितां म्हणून, अनेक ठिकाणीं यंत्रांचे राक्षसी डोलारे उभे करीत होतेंच कीं नाहीं ? तात्पर्य, साम्यवादाचें हें तत्त्वहि कम्यूनिस्ट रशियांत अनुभवाला आलेलें नाहीं.

यानंतर चौथा एक प्रकार पाहूं. तो म्हणजे ' लायकीप्रमाणें ' मनुष्याला वेतन देणें. या दृष्टीनें मात्र रशियांत आज स्थिति अमलांत आहे असें म्हणतां येईल. पण त्यांत मौज ही कीं, ही गोष्ट एकट्या रशियांतच घडत आहे असें कां म्हणावें ? पूर्वीच्या एका प्रकरणांत आम्हीं आंकडे देऊन दाखविलें आहे कीं, सरकारी किंवा सामुदायिक रशियन कारखानदारींत पगार—वेतनाचे, म्हणजे व्यक्तिशः केलेल्या श्रमांबद्दल मोबदला देण्याचे, किती तरी निरनिराळे वर्ग किंवा दर्जे आहेत. मग इतर देशांत ते तसे कोठें नाहीत ? भुंडवलशाहीवाल्या यूरोप अमेरिकेंतहि असेच दर्जे व वर्ग असतात. तेथेंहि ठराविक वेळेंत केलेल्या श्रमांची किंमत त्यांच्या धनोत्पादक गुणाप्रमाणें वेगवेगळीच मानतात. मग रशियांत साम्यतेचा हा जो प्रयोग होत आहे तो भांडवलशाही समाजांतहि होतच आहे असें कां म्हणूं नये ?

साम्यवादाचें एक अप्रत्यक्ष कार्य हें म्हणतां येईल कीं, समाजांतील श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव न मानतां कोणालाहि कोणत्याहि योग्यतेला चढण्याची सारखीच संधि व परवानगी मिळावी. श्रेष्ठ म्हणून विशेष सवलत

आणि कनिष्ठ म्हणून विशेष निर्बंध असा प्रकार होऊं नये. याचा अर्थ इतकाच की हा भेद स्वतः सरकारनें करूं नये. परंतु हा भेद सरकारनें केला नाही म्हणून समाजाच्या खाजगी व्यवहारांत तो सांपडणार नाही अशी जामिनकी कोणीच देऊं शकत नाही ! म्हणून असले विषमतेचे प्रकार सरकारची इच्छा नसतांही कोठेंही आपोआप घडतच असतात. या साम्य (?) तत्त्वाप्रमाणें भांडवलशाही देश व कम्युनिस्ट रशिया याची तुलना केली असतां दोहोंच्या स्थितींत किंचित् फरक असलाच तर तो क्रांतीच्या समर्थनार्थ घोषणा करण्याइतका मोठा आहे असें फारसें म्हणतां येणार नाहीं.

इंग्लंडचें उदाहरण घेतलें तर आज वाटेल त्या इंग्रजाला राजा होतां येणार नाहीं ही गोष्ट खरी. पण वाटेल त्या मजुराच्या लहान मुलाला मी शेवटी इंग्लंडचा मुख्य प्रधान होईन (किंवा निदान कां होणार नाही ?) असें खास म्हणतां येईल. रॅम्से मॅक्डोनाल्डसारखे लोक यापूर्वी अशा कनिष्ठ वर्गांतून उदयाला येऊन मुख्य प्रधान झालेच कीं नाहीं ? महायुद्धानंतरचीं ब्रिटिश प्रधानमंडळें तपासून पाहिलीं तर त्यांत सुशिक्षित पदवीधर फारच थोडे आढळतील. कोळशांचे हिरे झालेलेच पुष्कळ. इंग्लंडांत आज कोणत्याहि धर्मपंथाला सरकारी नोकरीत मज्जाव नाहीं. किंवा ज्यू लोकां-सारख्या निंद्य मानलेल्या वंशजांना मज्जाव नाहीं. उलट पूर्वी ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठें आणि पब्लिक स्कूल्स यांतून शिकलेल्या अथवा 'निळ्या रक्ताच्या' कॉन्झर्वेटिव्ह लोकांना पार्लमेंटांत त्वरित प्रतिष्ठा पावण्याची जी सवलत होती ती उरलेली नाहीं. त्या सर्व जुन्या भिंती व तट आतां कोसळून पडले आहेत. इंग्लंडांत लष्करी नोकरी आतां केवळ श्रीमंतांकरितां उरलेली नाहीं. लॉर्ड रॉबर्टस् हा मूळचा साधा शिपाई असतां शेवटीं मुख्य सेनापति झाला ! "शाळेंतल्या किंवा रस्त्यावरच्या कोणच्याहि मुलानें आपल्या पिशवींत फील्ड मार्शलचा 'दंड' (बेटन) आहे असें खुशाल मानावें" ही जी म्हण डेमोक्रेटिक इंग्लंडांत पडली आहे ती खरीच आहे. अमेरिकन प्रेसिडेंटाचें पद कोणाहि अमेरिकनानें मिळवण्याची आकांक्षा धरावी. जर्मनी इटलीचे सूत्रधार हिटलर, मुसोलिनी हे मूळ किती कनिष्ठ वर्गांतले होते ! कोणाहि रशियन मनुष्याला स्टॅलिन होण्याचा जितका संभव तितकाच यूरोप अमेरिकेंत,

म्हणजे भांडवलशाही देशांत, साधा मनुष्य रिपब्लिकचा अध्यक्ष होण्याचा मंभव आहे. दोषानाहि दोहों ठिकाणीं तितकीच सवलत आज आहे.

तात्पर्य, सर्वांना सारखी संधि हें सोशॅलिस्ट तत्त्व भांडवलशाही देशांतहि आज पुष्कळच प्रस्थापित झालें आहे आणि उद्यां तर आणखी कितीतरी रूढ होईल ! मुद्दा हा कीं, खाजगी भांडवलशाही नष्ट करणें, नफेबाजी नष्ट करणें, हे पराक्रम बाजूला ठेवले असतां, प्रत्यक्ष व्यवहारांत साम्यवादाचें असें कोणचें तत्त्व रशियांत अमलांत आहे कीं जें सोशियालिझमचें तत्त्व सामान्यपणें मान्य केलेल्या अशा दुसऱ्या एखाद्या देशांत नाहीं ? रशियांत आज ' बेकारी ' नाहीं असें सांगण्यांत येतें. हें सर्वस्वी खरें असेल तर प्रत्येक रशियनालां आज ' जगण्याची ' (पण फक्त जगण्याचीच) समान संधि दिली जात आहे असें म्हणतां येईल. पण जगण्याची समान संधि देणें हीच का साम्यवादाची परिसीमा समजावयाची ! आणि ती तरी रशियांत खरो-खर पोचली होती काय ? दुष्काळांत उपासमारीनें मेलेले रशियन काम करण्याला नाकबूल होते काय ? मेलों तरी चालेल पण श्रम करणार नाही असें म्हणत ते मेले काय ? तसें नव्हतें तर कम्यूनिस्ट सरकारनें त्यांना दुष्काळी कामें काढून कां वांचविलें नाहीं ? देशांत धान्य कमी पिकलें तर बाहेरून कां आणविलें नाहीं ? प्रचंड राक्षसी यांत्रिक कारखाने उभारण्याकडे जो पैसा खर्च झाला त्यांतला कांहीं परदेशाहून धान्य आणण्याकडे सहज खर्चतां आला असता.

तात्पर्य, आर्थिक बाबतींत साम्यवादाचा कोणता विशेष सिद्धांत कम्यूनिस्ट रशियानें अमलांत आणला हें कम्यूनिझमचे पक्षपाती मतप्रचारक लोकांना समजावून देतील तर बरें होईल. आम्हांला तर रशियांत साम्यवाद इतकाच पद्वारांत पडलेला दिसतो कीं, आर्थिक बाबतींत सर्व लोकांनीं एकसारखेंच सरकारच्या तोंडाकडे पाहून त्याच्यावर अवलंबून राहावें ! मात्र त्याचा मोबदला म्हणून सामाजिक बाबतींत वाटेल तो स्वैराचार करण्याच्या समानतेचा हक्क उपभोगावा !

रशियांतील कम्यूनिस्टांनीं सर्व राजकीय सत्ता आपल्या हातीं केंद्रीभूत केली आणि या अर्थानें समाजसत्तावाद सिद्ध केला, तथापि साम्यवाद सिद्ध केला नाहीं हें विशेष रीतीनें आम्ही लोकनिदर्शनाला

आणू इच्छितो; यांचे कारण असे की साम्यवाद या शब्दाची भुरळ पडून रशियांतील स्थितीसंबंधाने इकडील भाविक लोकांनी भलत्याच कल्पना केलेल्या आढळतात. बर्नार्डशाँसारखे कादंबरीकार साध्या सोशियालिझमचे ध्येय रंगविताना साम्यवादाच्या इतक्या अद्भुत कल्पना लेखणीतून प्रसवतात की, त्यांचा गंभीरपणे विचार करण्यालाहि इंग्लंडांत कोणी तयार नसतो. विक्षिप्त नाटक्यान वर्णन केलेली सोशियालिझम असे म्हणून रूच्छतापूर्वक ते बाजूला टाकून देतात. परंतु ' मार्क्स, लेनिन, स्टॅलिन ' कांहीं नाटककार कादंबरीकार नव्हत. म्हणून त्यांनी जर राजकीय मत्तेच्या आधारावर रशियांत साम्यवाद सिद्ध केला असेल तर ती कांहीं नवलकथा नव्हे, तेथे खरोखरच, समतेचे तत्त्व सर्वांगपूर्ण सिद्ध झाले असले पाहिजे ' असा युक्तिवाद करणारे कांहीं लोक आढळतात. हा भ्रम मात्र दूर करणे अगत्याचे ठरते. समाजसत्तावादाचा प्रतिशब्द म्हणून साम्यवाद हा शब्दहि योजला जातो ! परंतु कम्युनिस्ट सरकार लष्करी सामर्थ्यावर मोटेशाही प्रस्थापित करू शकले तरी, ज्या तत्त्वाला समता, साम्य हे शब्द लावतात ते तत्त्व सिद्ध करू शकले नाही, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे आणि खरोखर हे साम्य, ही समता जर व्यक्तिमात्रांत प्रस्थापित करता येत नाही तर राजकीय दृष्ट्या मोटेशाही गाजवून व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेण्याने काय साधले ? मग त्यापेक्षा आपली डिमॉक्रेसीची पद्धत काय वाईट ! कारण डिमॉक्रेसीचा अर्थहि साम्य-समता प्रस्थापित करण्याचाच असला तरी, ती गोष्ट त्रैकासवादाच्या तत्त्वावर, म्हणजे हळुहळू मनुष्यस्वभाव बदलून, समा- ताला टिकेल व झेपेल अशी करून घेऊं इतकीच डिमॉक्रेसीची न्याय्य म्हत्वाकांक्षा असते; पण रशियांत पाहावे तों साधन मात्र वाटेल ते निषिद्ध योजावयाचे आणि साध्य तर पदरांत पडत नाही, अशी अर्धवाटगी स्थिति झालेली आहे.

खुद्द कम्युनिस्ट पुढ्यांच्याच्या लक्षांत ही गोष्ट येऊन त्यांनी हळुहळू प्रतिक्रिया सुरू केली आहे. रणांगणावर पराभव पावलेले सैन्य दिसण्यांत शत्रूकडे तोंड ठेवते पण पावलापावलाने माघार घेत असते, त्याप्रमाणे रशियन कम्युनिस्टांची आजची स्थिति आहे. ही गोष्ट लक्षांत न घेतां

कित्येक लोक रशिया, कम्यूनिझम, क्रांति, समता, साम्य, समाजसत्ता इत्यादि शब्द पोपटपंचीसारखे बडबडत नसत्या कल्पना, नवमतवाद चित्ताकर्षक असतो म्हणून, लोकांत आज पसरवीत आहेत. याकरितां कम्यूनिस्ट रशियांतहि आज साम्यवाद सिद्ध झाला नाही, व्यवहारांत उतरला नाही, हें हांक मारून लक्ष वेधून सागावें लागतें. कम्यूनिस्ट भाष्यकार पतिपत्नी वेब यांच्या ग्रंथावरूनहि वरील गोष्ट सिद्ध होते. आनुवंशिक परंपरा आणि सामाजिक परिस्थिति यांनीं घडविली जाणारी विषमता ही कोणालाहि दूर करतां येणार नाही, असेंच कार्ल मार्क्स, लेनिन यांचें मत होतें. हे पतिपत्नी ग्रंथकार लिहितात, “सुशिक्षित म्हणविणारे देखील कांहीं भोळे लोक असें समजतात कीं, कम्यूनिस्ट पक्षांनं समतेच्या कल्पनेवर आपला समाजसत्तावादाचा पाया रचिला, पण हा शुद्ध भ्रम आहे. श्रमाचे वक्षीस किंवा स्वार्थत्याग या बाबतीत कम्यूनिस्ट हें समतेचें तत्त्व मानीत नाहीत.” दोन वर्षांपूर्वी स्टॅलिननें समता व विषमता हीं तत्त्वे लावून कम्यूनिझमचें पृथक्करण केले. त्यांत तो म्हणतो, “व्यक्तिजीवन किंवा व्यक्तीच्या गरजा भागविणें या गोष्टीत समानता साधणें आणि विषमता घालविणें हें अशक्य आहे. आम्हीं जी समता स्थापिली ती फक्त वर्ग-विषमता घालवून, भांडवलशाही बुडवून आणि त्यांची संपत्ति हरण करून! धनोत्पादनाच्या साधनांत आम्हीं व्यक्तिमात्राला स्वामित्व उरूं दिलें नाही, तर सर्व व्यक्तींना समाजावर अवलंबी करण्यांत समता साधली. व्यक्ति-मात्रानें आपल्या शक्तीप्रमाणें श्रम करावे हें त्याचें कर्तव्य आहे, आणि त्या श्रमाच्या सातानें त्याला मजूरी मिळावी हा त्याचा हक्क आहे. परंतु हे श्रम व ही मिळकत नेहमी विषमच राहणार. सामाजिक वर्ग मोडावयाचे, पण व्यक्तींमधील वैषम्य तर घालवावयाचें नाही अशीच कम्यूनिझमची शिकवण आहे.”

मग प्रश्न इतकाच कीं, व्यक्ति-स्वातंत्र्यवादी आणि डिमॉक्रेसीवाले तरी या व्यवस्थेला कोठें प्रतिकूल आहेत? जी गोष्ट खाजगी मालमत्ता नष्ट करून साधते ती व्यक्तीच्या लोभबुद्धीवर योग्य ती नियंत्रणें घालण्यानें कां साधूं शकणार नाही? विषमता म्हटली म्हणजे एक प्रकारें मर्यादा पडलीच. आणि समान मर्यादेच्या कक्षेंत जितके लोक सांपडले त्यांचा वर्गच बनतो

कीं नाही? मग आम्हीं विषमता संभाळून वर्गपद्धति मात्र बुडविली या बढाईत कांहींच अर्थ राहात नाहीं. वर्गवर्गांत कलह म्हटला तरी तो अंतिम स्वरूपी व्यक्तिव्यक्तींतील कलहच अनुभवास येतो. आणि कम्यूनिस्ट पद्धतीप्रमाणें विषमता उरूं दिली तरी तेवढ्यानें सनातन द्वेषबुद्धि ही शिल्लक उरतेच. आज आपण वरिष्ठ वर्ग म्हणतों त्यांत किती तरी कनिष्ठ लोक आढळतात ! तसेंच कनिष्ठ म्हणतों त्यांत वरिष्ठ आढळतात ! आणि मध्यम वर्ग हा शब्द ज्यासंबंधानें आपण योजतों त्याची व्याप्ति ठरविणें ही तर गोष्ट फारच कठीण होते. विकासवाद्यांचें म्हणणें असें कीं, हे नामधारी कनिष्ठ व वरिष्ठ वर्ग हळुहळू बुडवून तुम्ही दिवसेंदिवस मध्यम वर्ग मोठा विस्तृत करित गेलां तर त्याला आमची मान्यता मिळेल. पण आर्थिक व्यक्तिस्वातंत्र्यावर व स्वामित्वावर जें बंधन तुम्ही घालूं पाहतां तें आडमुठेपणाचें आहे. त्याला न्यायाची भूमिका नाही, आणि व्यावहारिक यशहि नाही. येऊन जाऊन सामाजिक स्वैराचारांत मात्र समता व पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य प्रस्थापित केल्याचा बहाणा व घोषणा रशियन कम्यूनिस्टांनीं प्रथम केली ! त्यांतहि आतां प्रतिक्रिया होऊं लागली आहे. तथापि तो वेगळाच विषय म्हणून सोडून देऊं.

मनोहरं ग्रंथमाला

पुढील प्रकाशन

विस्तवाशीं खेळ (नाटक)

ले.—प्रो. वा. म. जोशी

